



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ४]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४ - ३०, २०१९ / माघ ४ - १०, शके १९४०

[पृष्ठे २१८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

जाहीर नोटीस

(झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना)

क्रमांक झोपुप्रा/सप्रा-१/झोपुआ-७८/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये महाराष्ट्र शासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पुनर्वसनाचा प्रस्ताव मे. गोयल गंगा प्रमोटर्स यांनी सादर केलेला आहे. प्रस्तावाच्या अनुषंगाने स. नं. ६५९, हिस्सा नं. २-अ/१, २-ब, २-क, २-ई, २/ड/१, ९, १०, ११, १२-ब व स. नं. ६६०, हिस्सा नं. १, २, ३, ४, राजीव गांधीनगर, बिबवेवाडी, पुणे या जागेवरील एकूण ३१९५ झोपडीधारकांपैकी एकाही झोपडीधारकाची संमती विकसक मे. गोयल गंगा प्रमोटर्स यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या कार्यालयाकडे सादर केलेली नाही ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी क्षेत्र घोषित नसलेने सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन तथा सह महापालिका आयुक्त, परिमंडळ क्रमांक ४, पुणे महानगरपालिका यांनी सदर क्षेत्र झोपडपट्टी सदृश असलेबद्दलचा दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अहवाल सादर केला आहे. तसेच उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी सदर जागेवर स्थळपाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना "कोणतीही झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामूहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियमित केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिकसंस्था यांसह जमीन मालकांना ३० दिवसांची नोटीस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील" असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, या नोटीशीद्वारे सोबत अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे.

त्याअर्थी, या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना/हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत सादर करण्यास फर्माविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत हे क्षेत्र उक्त कलमाखाली "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचा अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेमार्फत घेण्यात येईल.

अनुसूची

जमिनीचा तपशील

क्षेत्र

१

२

चौ. मी.

स. नं. ६५९, हिस्सा नं. २-अ/१,
२-ब, २-क, २-ई, २/ड/१, ९, १०,
११, १२-ब व स. नं. ६६०, हिस्सा
नं. १, २, ३, ४, राजीव गांधीनगर,
बिबवेवाडी, पुणे.

५२,९७१

चतुःसीमा

पूर्वेस.-- स.नं. ६५९ पैकी, पी.एम.टी. डेपो.

पश्चिमेस.--स.नं. ६६१.

उत्तरेस.-- रस्ता.

दक्षिणेस.--स. नं. ६६० पैकी खुली जागा.

विकासकाचे नाव व संपूर्ण पत्ता.--मे. गोयल गंगा प्रमोटर्स, सनमाहु कॉम्प्लेक्स, बंडगार्डन रोड, पुणे.

सदरची नोटीस ही माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह देण्यात आली.

पांडुरंग पोले,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, १५ जानेवारी २०१९.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-९२/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

कोरेगाव पार्क वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

बाळकृष्ण ढोले पाटील रोडवर (मोबाज चौक ते गणपती चौक) मोबाज चौक ते अॅक्सेस बँकपर्यंत उत्तर बाजूस ५० मीटर व मोबाज चौक ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या दक्षिण बाजूस १०० मीटर नो-पार्किंग करण्यात आलेले आहे. ते निर्बंध तसेच ठेवून उर्वरित रोडवर पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे

पुणे, २६ डिसेंबर २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-९३/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

कोरेगाव पार्क वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

छत्रपती शाहू महाराज रोडवर (डॉमीनोज पिझ्झा कॉर्नर ते गणपती चौक) डॉमीनोज पिझ्झा कॉर्नरकडून गणपती चौकाकडे जाणाऱ्या रोडवर रस्त्याच्या पश्चिमेस नो-पार्किंग व गणपती चौकाकडून रुबी हॉल मेन गेटकडे जाणाऱ्या रोडवर रस्त्याच्या पूर्वेस पार्किंग करणेत येत आहे.

पुणे, २६ डिसेंबर २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-१/२०१९.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

कोथरुड वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर हिमाली सोसायटी गेट ते झुरंगे प्लॉट या दरम्यान नो-पार्किंग व नो-हॉल्टिंग करण्यात येत आहे.

तेजस्वी सातपुते,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, ३ जानेवारी २०१९.

जिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक कार्यासन-४/सीआर-१५/२०१७/शुद्धीपत्रक.— या समक्रमाने, शासकीय अधिसूचनेद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित ३१ तलाठी सजाकरिता अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ मधील पृष्ठ ६७ ते ७१ वरील अनुसूची-अ (महानगरपालिका क्षेत्र), अ. क्र. १ ते ८ वर प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुरामधील मजकूर मूळ मजकुराऐवजी दुरुस्त मजकुराप्रमाणे वाचावा.

अनुसूची-अ (महानगरपालिका क्षेत्र)

अनुक्रमांक १ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ६७ व ६८ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

असे वाचावे

१

२

१, १२, १२०, १२५, १३०, १८३, ११७२, ११७३, ११७७ ते ११८७, ११९१, ११९३ ते ११९६, ११९८ ते १२०५, १२०७ ते १२१३, १२१५, १२१८, १२१९, १२२२ ते १२३०, १२३९ ते १२४१, १२४३ ते १२५४, १२६० ते १२६२, १२६५ ते १२६७, १२६८, १२७४ ते १२७७, १२८० ते १२८५, १२८७ ते १२९१, १२९३ ते १२९८, १३०० ते १३१२, १३१४ ते १३२१, १३२१ ते १३२८, १३३० ते १३४४, १३४७ ते १३५४, १३५६, १३५८, १३६० ते १३६८, १३७१, १३७२, १३७४ ते १३७६, १३७८ ते १३८०, १३८२ ते १३९१, १३९४ ते १३९७, १४०७, १४०८, १४११, १४१४ ते १४१८, १४२० ते १४२३, १४२६ ते १४४२, १४४४ ते १४४७, १४४९ ते १४६०, १४६३, १४८५, १/अ, ११८८/अ, ११८८/ब, ११८९/अ, ११८९/ब, ११९०/अ, ११९०/अ, ११९२/अ, ११९२/ब, ११९५/अ, ११९५/ब, १२४१/अ, १२६४/अ, १३२९/अ, १३३०/अ, १३६६/अ, १३७०/अ, १३७३/अ, १३७३/ब, १३७३/क, १३७५/अ, १३९२/अ, १३९८/ब, १३९९/ब, १४०६/अ, १४०६/ब, १४१०/अ, १४१०/ब, १४१२/अ, १४१२/ब, १४४८/अ, १४४८/ब.

रि.स.नं. १२०, १२१, १२४, १८३, ११७२ ते १२१०, १२१२ ते १२३०, १२३४ ते १४६३ व पडें क्रमांक १.

अनुक्रमांक २ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ६८ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

असे वाचावे

१

२

११६, १२२, १२५, ८५६, १३३, १३४, १३७, १३८, १४२, १४४ ते १४८, १५४ ते १५६, १७१, १७३ ते १७७, १८१ ते १८२, १८४, १८५, १८७ ते १८९, १९२ ते १९४, १९८, १९९, १०४०, १०४१, १०४७ ते १०५५, १०६० ते १०६६, १०७२ ते १०७५, १०७७ ते १०८२, १०८४ ते १०९०, १०९२ ते ११००, ११०२ ते ११०५, १११२ ते ११२२, ११४३ ते ११४८, ११५० ते ११५८, ११६० ते ११६५, ११७१, ११७४, ११७५, १४६०, १४६६, १४६७, १४६९ ते १४८०, १४८२, १४८४, १४८५, १४८८, १४९९, १००१/अ, १००१/ब, १०४२/अ, १०४२/इ, १०४२/ब, १०५८/ब, ११०१/अ, ११०१/ब, १११०/अ, १११०/ब, ११११/अ, ११४६/ब, ११५९/ब, ११६८/अ, ११६८/ब, ११६९/अ, ११६९/ब, ११७०/अ, ११७०/ब, ११९/अ, १२११/अ, १२११/ब, १२२/अ, १२३९/अ, १४८४/अ, १४८४/ब, १४८६/अ, १४८६/ब, १३९/अ, १३९/ब, १७२/अ, १७२/ब, १९९/अ.

रि.स.नं. ११५, ११९, १२२ ते १२३, १२५, ८५६, १३३, १३९ ते १४९, १५२ ते १५६, १७० ते १८२, १८४ ते १९०, १९२, १९४ ते १९५, १९८, १००१, १०४० ते १०८२, १०८४, १०८६ ते ११०५, १११० ते ११७१, ११७४ ते ११७६, १२११, १२३१, १४६६ ते १४८०, १४८२ ते १४८८, १४९९ व पडें क्रमांक २ ते पडें नंबर १०.

अनुक्रमांक ३ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ६८ व ६९ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

असे वाचावे

१

२

२२, ५९८, ६७१, ६७४, ६७६ ते ६७८, ६८०, ६८२ ते ६८६, ६८८ ते ६९६, ७११ ते ७१४, ७१६, ७१८ ते ७२०, ७२२ ते ७३०, ७३२ ते ७४०, ७४२, ७४३, ७४५ ते ७४८, ७५८ ते ७८१, ७८३ ते ७८५, ७८७ ते ७९१, ७९३ ते ७९७, ७९९ ते ८०१, ८०३ ते ८०५, ८०७ ते ८१८, ८२०, ८२१, ८२३ ते ८४८, ८५० ते ८५५, ८५७ ते ८६६, ८६७ ते ८८७, ८९२ ते ९०१, ९०३ ते ९११, ९१३, ९१४, ९१७, ९१८, ९२०, ९२१, ९२३, ९२५, ९२६, ९२८, ९३०, ९३१, ९५७, ९५९ ते ९६४, ९७३, १००२ ते १००९, १०११ ते १०२०, १०२४ ते १०२९, १०३१, १०३२, १०३४ ते १०३९, १३६५, १४१५, १४९०, १४९४, १५१२, १०३३/अ, १०३३/ब, ५९९/अ, ५९९/ब, ६६१/अ, ६८७/अ, ६८७/ब, ६८९/अ, ७०१/अ,

रि.स.नं. ५९८ ते ५९९, ६५१, ६७४ ते ६९७, ६६९ ते ६७०, ७०९ ते ७४८, ७५८ ते ८५५, ८५७ ते ९३२, ९५७ ते ९६८, ९७३, १००२ ते १०३९, १४९०, १४९४, १५०१, १५०८, १५१२.

अनुसूची-अ (महानगरपालिका क्षेत्र)--चालू

अनुक्रमांक ३ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ६८ व ६९ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

१

असे वाचावे

२

७०१/ब, ७१०/अ, ७१५/ब, ७२५/अ, ७९३/अ, ७९५/ब, ८२२/अ, ८२२/ब, ८४९/अ, ८४९/ब,
९०२/अ, ९०२/ब, ९१६/अ, ९१६/ब, ९२५/अ, ९२५/ब, ९६६/अ

अनुक्रमांक ४ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ६९ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

१

असे वाचावे

२

८१, २३८, २८३, ४२५, ४३० ते ४३५, ४३७, ४३९ ते ४४०, ४४६ ते ४५२, ४७० ते ४७४, ४७९ ते ४८२,
४८४ ते ४९०, ४९५, ५०७ ते ५१४, ५१६, ५१९, ५२२ ते ५२४, ५२६ ते ५३०, ५३२, ५३९, ५४०, ५४२ ते
५४५, ५४७ ते ५५४, ५७०, ५७३ ते ५८०, ५८३, ५८५ ते ५९७, ६०० ते ६०२, ६०४ ते ६१०, ६१२,
६१३, ६१५ ते ६१७, ६१९ ते ६२०, ६२२, ६२४ ते ६४१, ६४३, ६४५ ते ६४९, ६५६ ते ६६१, ६६५ ते
६६७, ६९८, ६९९, ७०२ ते ७०८, १५९३, ४३८/अ, ५३८/ब, ४४६/अ, ५५५/अ, ५५७/अ, ५७०/अ,
५७९/अ, ६१८/अ, ६२१/अ, ६२१/ब, ७००/अ, ७०१/अ.

रि.स.नं. ४२३ ते ४२५, ४३० ते ४५३, ४७० ते
४९६, ५०७ ते ५३०, ५३९ ते ५५४, ५६८ ते
५९७, ६०० ते ६५०, ६५२, ६५३/६५४, ६५५
ते ६६७, ६७१ ते ६७३, ६९८ ते ७०८, १४८१,
१४९८, १५००, १५१३ ते १५१४.

अनुक्रमांक ५ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ६९ व ७० वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

१

असे वाचावे

२

१२५ ते १२७, १३० ते १३४, १३६, १३७, १९१, २०१, २०२, २२९, २६८, २७१ ते २७४, २८० ते
२८२, २८४ ते २८७, २९२, २९६ ते ३०६, ३१०, ३११, ३१६, ३१८, ३१९, ३२२, ३२३, ३२५ ते ३२७,
३२९ ते ३३६, ३३९, ३४०, ३४२ ते ३४७, ३६१, ३६२, ३६४, ३६८, ३७२ ते ३८०, ३८२ ते ३८८,
३९० ते ३९६, ३९८ ते ४००, ४०३, ४०५ ते ४१०, ४१२, ४१५ ते ४२०, ४२२, ४२३, ४९८, ५०० ते ५०६,
५३१, ५३३, ५३४ ते ५३६, ५५७ ते ५६५, १४७४, ३२०/अ, ३४६/अ, ३४८/ब, ३४८/ब, ३४८/क,
३५२/अ, ३५२/ब/१, ३५४/अ, ३६३/अ, ३६४/अ, ३६४/ब, ३६४/क, ३६५/अ, ३६५/ब, ३६६/अ,
३६६/ब, ३६७/अ, ३७३/अ, ३७४/ब, ३७८/अ, ३७८/ब, ३७८/क, ३७९/अ, ३७९/ब, ३८७/अ,
३९७/अ, ३९७/ब, ४७९/अ, ४८८/ब, ४९६/ब, ५०३/अ/२, ५०३/इ, ५०३/ब, ५०४/अ, ५०४/इ,
५०४/क, ५०५/अ, ५०५/ब, ५३०/ब, ५३२/ब, ५३८/अ, ५५५/ब, ५६५/ब, ५६६/अ, ५६६/ब, ५६७/
अ, ५७६/ब.

रि.स.नं. १२६ ते १२७, १२९ ते १३७, २०० ते
२०२, २६८ ते २७५, २८० ते २८२, २८४ ते
३०६, ३१०, ३१६ ते ३५२, ३५४, ३६१ ते
४०३, ४०५ ते ४१२, ४१५ ते ४२२, ४९७ ते
५०६, ५३१ ते ५३८, ५५५ ते ५६७, १४६४,
१४६५, १४९१.

अनुक्रमांक ६ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ७० वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

१

असे वाचावे

२

१/अ, २ ते ५, ८, १० ते १२, १४, १८, २२ ते २४, २६ ते २८, ३० ते ३४, ३६ ते ३८, ४१, ४३, ४५ ते ५०,
५२, ५३, ५४ ते ६७, ६९, ७०, ७१, ७४ ते ७९, ८२, ८३, ८६ ते ९२, ९४, ९६ ते १०२, १०४, १०७,
११० ते ११२, ११४, ११६ ते ११८, १३०, १४०, १४२, १४४ ते १४७, १४९ ते १५१, १५३ ते १५५,
१५८ ते १६१, १७४, १७५, १७७ ते १८४, १८७, १८८, १९०, १९३, १९४, १९९, २०५ ते २०८,
२११ ते २१४, २१६ ते २२३, २२५ ते २२८, २३१, २३२, २३४ ते २४२, २४५ ते २५५, २५७ ते २६६,
२७६ ते २७९, १५०१, १५०४, ६/अ, ५१/अ, ५१/ब, ८०/अ, ८४/अ, ८५/अ, ९३/ब, ९४/अ, ९५/अ,
९५/ब, १४३/अ, १४३/ब, १४८/अ, २०३/अ, २०३/क, २०४/ब, २०४/क, २१०/अ, २१५/अ, २१५/
ब, २३०/अ, १५०५/अ, १५०६/अ, १५०६/ब.

रि.स.नं. १ ते १०, १५ ते १७, १९ ते ११२,
११६, १३८ ते १५५, १५८ ते १६१, १७४ ते
१९९, २०३ ते २६७, २७६ ते २७९, १४८९,
१५०२ ते १५०६, १५०९ ते १५११.

अनुक्रमांक ७ मधील रकाना क्रमांक ३ मध्ये पृष्ठ क्रमांक ७१ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी

१

असे वाचावे

२

अनुसूची-अ (महानगरपालिका क्षेत्र)--चालू

अनुक्रमांक ७ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ७१ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी
१

असे वाचावे
२

रि.स.नं. १ ते २४८, २५५ ते २६३, २६७, २६८, २७१ ते ३१४, ३५६ ते ३५९, ३६४ ते ३७५, ४५५ ते ४६५, ५३६ ते ५५५, ५९४, ५९५, ५९७ ते ६०२, ७४९, ८५०, ८५१, ८५३ ते ९८५.

रि.स.नं. १ ते २४८, २५५ ते २६३, २६७, २६८, २७१ ते ३१४, ३५६ ते ३५९, ३६४ ते ३७५, ४५५ ते ४६५, ५३६ ते ५५५, ५९४, ५९५, ५९७ ते ६०२, ८५०, ८५१, ८५३ ते ९८५.

अनुक्रमांक ८ मधील रकाना क्रमांक ३ मध्ये पृष्ठ क्रमांक ७१ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी
१

असे वाचावे
२

करवीर बावडा पूर्व (नवीन सजा)

कसबा बावडा पूर्व (नवीन सजा)

अनुक्रमांक ८ मधील रकाना क्रमांक ४ मध्ये पृष्ठ क्रमांक ७१ वरील
प्रसिद्ध करणेत आलेल्या मजकुराऐवजी
१

असे वाचावे

रि.स.नं. २४९ ते २५४, २६४ ते २६६, २६९, २७०, ३१५ ते ३५५, ३६० ते ३६३, ३७६ ते ४५४, ४६६ ते ५३५, ५५६ ते ५९३, ५९६, ६०३ ते ७४८, ७५० ते ८४९, ८५२, ९८६.

रि.स.नं. २४९ ते २५४, २६४ ते २६६, २६९, २७०, ३१५ ते ३५५, ३६० ते ३६३, ३७६ ते ४५४, ४६६ ते ५३५, ५५६ ते ५९३, ५९६, ६०३ ते ८४९, ८५२, ९८६.

अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३२९/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील करवीर या महसुली गावातून सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील करवीर-५ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

करवीर-५, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

भूमापन क्रमांक १२६ ते १२७, १२९ ते १३७, २०० ते २०२, २६८ ते २७५, २८० ते २८२, २८४ ते ३०६, ३१०, ३१६ ते ३५२, ३५४, ३६१ ते ४०३, ४०५ ते ४१२, ४१५ ते ४२२, ४९७ ते ५०६, ५३१ ते ५३८, ५५५ ते ५६७, १४६४, १४६५, १४९१.

टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

BY ADDITIONAL COLLECTOR

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-329/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Karvir, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 31st December 2018 to be a Village called Karvir-5 in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Karvir-5, taluka Karvir.

Survey Nos. 126 to 127, 129 to 137, 200 to 202, 268 to 275, 280 to 282, 284 to 306, 310, 316 to 352, 354, 361 to 403, 405 to 412, 415 to 422, 497 to 506, 531 to 538, 555 to 567, 1464, 1465, 1491.

Note.--(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Karvir-5.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 31st December 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३७/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील करवीर या महसुली गावातून सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील करवीर-२ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

करवीर-२, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

रि.स.नं. ११५, ११९, १२२ ते १२३, १२५, ८५६, ९३३, ९३९ ते ९४९, ९५२ ते ९५६, ९७० ते ९८२, ९८४ ते ९९०, ९९२, ९९४ ते ९९५, ९९८, १००१, १०४० ते १०८२, १०८४, १०८६ ते ११०५, १११० ते ११७१, ११७४ ते ११७६, १२११, १२३१, १४६६ ते १४८०, १४८२ ते १४८८, १४९९ व पडें नंबर २ ते पडें नंबर १०.

- टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.
(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-327/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Karvir, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 31st December 2018 to be a Village called Karvir-2 in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Karvir-2, taluka Karvir.

Survey Nos. 115, 119, 122 to 123, 125, 856, 933, 939 to 949, 952 to 956, 970 to 982, 984 to 990, 992, 994 to 995, 998, 1001, 1040 to 1082, 1084, 1086 to 1105, 1110 to 1171, 1174 to 1176, 1211, 1231, 1466 to 1480, 1482 to 1488, 1499 and Parde No. 2 to Parde No. 10.

Note.--(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Karvir-2.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 31st December 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३२/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील करवीर या महसुली गावातून सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील करवीर-३ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

करवीर-३, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

भूमापन क्रमांक ५९८ ते ५९९, ६५१, ६७४ ते ६९७, ६६९ ते ६७०, ७०९ ते ७४८, ७५८ ते ८५५, ८५७ ते ९३२, ९५७ ते ९६८, ९७३, १००२ ते १०३९, १४९०, १४९४, १५०१, १५०८, १५१२.

टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-326/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Karvir, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 31st December 2018 to be a Village called Karvir-3 in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Karvir-3, taluka Karvir.

Survey Nos. 598 to 599, 651, 674 to 697, 669 to 670, 709 to 748, 758 to 855, 857 to 932, 957 to 968, 973, 1002 to 1039, 1490, 1494, 1501, 1508, 1512.

Note.--(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Karvir-3

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 31st December 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३२८/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील करवीर या महसुली गावातून सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील करवीर-४ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

करवीर-४, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

भूमापन क्रमांक ४२३ ते ४२५, ४३० ते ४५३, ४७० ते ४९६, ५०७ ते ५३०, ५३९ ते ५५४, ५६८ ते ५९७, ६०० ते ६५०, ६५२, ६५३/६५४, ६५५ ते ६६७, ६७१ ते ६७३, ६९८ ते ७०८, १४८९, १४९८, १५००, १५१३ ते १५१४.

टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-328/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Karvir, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 31st December 2018 to be a Village called Karvir-4 in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Karvir-4, taluka Karvir.

Survey Nos. 423 to 425, 430 to 453, 470 to 496, 507 to 530, 539 to 554, 568 to 597, 600 to 650, 652, 653/654, 655 to 667, 671 to 673, 698 to 708, 1481, 1498, 1500, 1513 to 1514.

Note.--(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Karvir-4.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 31st December 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३४०/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्येकीयोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील कसबा बावडा या महसुली गावातून सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील कसबा बावडा पूर्व या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

कसबा बावडा पूर्व, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

भूमापन क्रमांक २४९ ते २५४, २६४ ते २६६, २६९, २७०, ३१५ ते ३५५, ३६० ते ३६३, ३७६ ते ४५४, ४६६ ते ५३५, ५५६ ते ५९३, ५९६, ६०३ ते ८४९, ८५२, ९८६.

टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-340/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/

63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Kasaba-Bawda, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 31st December 2018 to be a Village called Kasaba-Bawda East in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Kasaba-Bawda East, taluka Karvir.

Survey Nos. 249 to 254, 264 to 266, 269, 270, 315 to 355, 360 to 363, 376 to 454, 466 to 535, 556 to 593, 596, 603 to 849, 852, 986.

Note.--(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Kasaba-Bawda East.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 31st December 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३२४/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील करवीर या महसुली गावातून सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील करवीर-६ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

करवीर-६, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

भूमापन क्रमांक १ ते १०, १५ ते १७, १९ ते ११२, ११६, १३८ ते १५५, १५८ ते १६१, १७४ ते १९९, २०३ ते २६७, २७६ ते २७९, १४८९, १५०२ ते १५०६, १५०९ ते १५११.

टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-324/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Karvir, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 31st December 2018 to be a Village called Karvir-6 in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Karvir-6, taluka Karvir.

Survey Nos. 1 to 10, 15 to 17, 19 to 112, 116, 138 to 155, 158 to 161, 174 to 199, 203 to 267, 276 to 279, 1489, 1502 to 1506, 1509 to 1511.

Note.--(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Karvir-6.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 31st December 2018.

प्रभारी अपर जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८२/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८२/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातील उरुण या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या उरुण दक्षिण या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील उरुण दक्षिण या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका वाळवा

गावाचे नाव	मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
उरुण दक्षिण	४११ ते ४१४, ४१६ ते ८९६, ४१०-अ, ४१०-ब, ६१४-अ, ६१४-ब, ६१५-अ, ६१५-ब, ९९२.
उरुण	१ ते ४१०, ४१५, ६१०, ८९७ ते ९८८, ९९१, ९९३

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

परिशिष्ट-अ

मौजे उरुण, तालुका वाळवा या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या उरुण दक्षिण या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	उरुण	उरुण दक्षिण	उरुण
२	कुटुंबाची संख्या	९५८४	२१०	९३७४
३	लोकसंख्या	४४९२६	५२७	४४३९९
४	एकूण गट नंबर, सर्व्हे नंबर/वाडी नंबर इ.	९९२	४८९	५०३
५	क्षेत्र (हेक्टर आर)	३३४३.०६.४५	१५६७.२३.८६	१७७५.८३.४५
६	आकार (रुपये पै.)	३२४०६.३३	१५२१३.२५	१५७७४.२३
७	लागवडीलायक क्षेत्र	३१८३.२५	१५३१.०५	१६५२.२०
८	बिगर लागवडी लायक क्षेत्र	६३.१४.८६	३६.१८.८६	२६.९६
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	१०६.७६.७६	--	१०६.७६.७६
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	--	--	--
१०	वन क्षेत्र	--	--	--
११	गावठाण क्षेत्र	६८.७६	--	६८.७६
१२	स्मशान/दफन भूमी	१.००	--	१.००
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	१३६.६१	०.६४	१३५.९७
१५	सार्वजनिक शाळा	०.९८	--	०.९८
१६	सार्वजनिक दवाखाने	होय	--	होय
१७	पिण्याचे पाण्याची सोय	होय	होय	होय
१८	ग्रामपंचायत	उरुण-इस्लामपूर नगरपालिका		
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	१ ते ९९३	४११ ते ४१४, ४१६ ते ८९६, ४१०-अ, ४१०-ब, ६१४-अ, ६१४-ब, ६१५-अ, ६१५-ब, ९९२.	१ ते ४१०, ४१५, ६९०, ८९७ ते ९८८, ९९१, ९९३.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०१८.

By In Charge Additional Collector

Maharashtra Land Revenue Code, 1966

Final Notification

No. RB/ADM/RR-1782/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated

to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 27th December 2018 and by this, the notice is issued.

Final Draft Notification

No. RB-2/ADM/RR-1782/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 27th December 2018 constitute the New Village namely Urun South out of original Village Urun of the Walva taluka of the Sangli District to be a village to be called Urun South in the Walva taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Urun South shall have right over assigned land of the residuary Urun village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

Schedule

District Sangli, taluka Walva

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Urun South	411 to 414, 416 to 896, 992, 410-A, 410-B, 614-A, 614-B, 615-A, 615-B, 992.
Urun	1 to 410, 415, 690, 897 to 988, 991, 993

Note : A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

Annexure-A

Information about the Urun under the Urun South village in taluka Walva in the Sangli district to be converted in to village

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Urun	Urun South	Urun
2	No. of families	9584	210	9374
3	Population as ascertained by the Tahsildar.	44926	527	44399
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	992	489	503
5	Area (Hectare Are)	3343.06.45	1567.23.86	1775.83.45
6	Assessment	32406.33	15213.25	15774.23
7	Cultivable Area	3183.25	1531.05	1652.2
8	Uncultivable Area	63.14.86	36.18.86	26.96
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	106.76.76	--	106.76.76
	(b) Area of grazing lands i.e.	--	--	--

Gurecharan

Annexure-A-contd.

1	2	3	4	5
10	Forests	--	--	--
11	Gaothan area	68.76	--	68.76
12	Burial Ground	1.00	--	1.00
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	136.61	0.64	135.97
15	Public Schools	0.98	--	0.98
16	Public Dispensary	Yes	--	Yes
17	Drinking Water (Available or Not)	Yes	Yes	Yes
18	Village Panchayat	Urun Islampur City Nagarpalika		
19	Actual Gat No./Survey No. alloted to the villages.	1 to 993	411 to 414, 416 to 896, 410-A, 410-B, 614-A, 614-B, 615-A, 615-B, 992.	1 to 410, 415, 690, 897 to 988, 991, 993.

Dr. TRIGUN KULKARNI,

In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 27th December 2018.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८३/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८३/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातील आष्टा या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या आष्टा दक्षिण या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील आष्टा दक्षिण या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका वाळवा

गावाचे नाव	मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
आष्टा दक्षिण	१ ते ३३८, ४०५ ते ४०७, ४७२ ते ४७७, १०५८ ते १३६०
आष्टा	३३९ ते ४०४, ४०८ ते ४७१, ४७८ ते १०५७, १३६१

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहिल, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

परिशिष्ट-अ

मौजे आष्टा, तालुका वाळवा या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या आष्टा दक्षिण या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	आष्टा	आष्टा दक्षिण	आष्टा
२	कुटुंबाची संख्या	७६७६	२०६०	५६१६
३	लोकसंख्या	३७१०५	११८९७	२५२०८
४	एकूण गट नंबर, सर्व्हे नंबर/वाडी नंबर इ.	१३६१	६५०	७११
५	क्षेत्र (हेक्टर आर)	५७९४.६७.४३	२९१५.९९८५	२८७८.६७.५८
६	आकार (रुपये पै.)	४२५४९.३५	१८८७९.११	२३६७०.२४
७	लागवडीलायक क्षेत्र	५४०७.८६.६८	२९१५.८९.८५	२४९१.८६.८३
८	बिगर लागवडीलायक क्षेत्र	--	--	--
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	१२६.५२.३९	६८.२२.३५	५८.३०.०४
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	३५.५५	८.७९	२६.७६
१०	वन क्षेत्र	५८.५३	५८.५३	--
११	गावठाण क्षेत्र	५०.७९	--	५०.७९
१२	स्मशान/दफन भूमी	९ आर	१ आर	८ आर
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	६५.१३	होय	होय
१५	सार्वजनिक शाळा	१७	६	११
१६	सार्वजनिक दवाखाने	१	१	--
१७	पिण्याचे पाण्याची सोय	होय	होय	होय
१८	ग्रामपंचायत		नगरपालिका	

परिशिष्ट-अ--चालू

१	२	३	४	५
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	१ ते १३६१	१ ते ३३८, ४०५ ते ४०७, ४७२ ते ४७७, १०५८ ते १३६०.	३३९ ते ४०४, ४०८ ते ४७१, ४७८ ते १०५७, १३६१.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०१८.

Maharashtra Land Revenue Code, 1966

Final Notification

No. RB/ADM/RR-1783/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 27th December 2018 and by this, the notice is issued.

Final Draft Notification

No. RB-2/ADM/RR-1783/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 27th December 2018 constitute the New Village namely Ashta South out of original Village Ashta of the Walva taluka of the Sangli District to be a village to be called Ashta South in the Walva taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Ashta South shall have right over assigned land of the residuary Ashta village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

Schedule

District Sangli, taluka Walva

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Ashta South	1 to 338, 405 to 407, 472 to 477, 1058 to 1360.
Ashta	339 to 404, 408 to 471, 478 to 1057, 1361.

Note : A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

Annexure-A

Information about the Ashta under the Ashta South village in taluka Walva in the Sangli district to be converted in to village

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Ashta	Ashta South	Ashta
2	No. of families	7676	2060	5616

Annexure-A-contd.

1	2	3	4	5
3	Population as ascertained by the Tahsildar.	37105	11897	25208
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	1361	650	711
5	Area (Hectare Are)	5794.67.43	2915.9985	2878.67.58
6	Assessment	42549.35	18897.11	23670.24
7	Cultivable Area	5407.86.68	2915.89.85	2491.86.83
8	Uncultivable Area	--	--	--
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	126.52.39	68.22.35	58.30.04
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	35.55	8.79	26.76
10	Forests	58.53	58.53	--
11	Gaothan area	50.79	--	50.79
12	Burial Ground	9 R	1 R	8 R
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	65.13	Yes	Yes
15	Public Schools	17	6	11
16	Public Dispensary	1	1	--
17	Drinking Water (Available or Not)	Yes	Yes	Yes
18	Village Panchayat	Nagarpalika		
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	1 to 1361	1 to 338, 405 to 407, 472 to 477, 1058 to 1360.	339 to 404, 408 to 471, 478 to 1057, 1361.

Dr. TRIGUN KULKARNI,
In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 27th December 2018.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अधिसूचना-३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक धोबप्र.वि./प्रशा-२/४९२९/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने

कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर, विनायक बा. जाधव, कार्यकारी अभियंता, धोम बलवकडी प्रकल्प विभाग, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर, विनायक बा. जाधव, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन

अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे मंडळ, सातारा यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची 'अ'

विभाग	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई.
उपविभाग	- धोम बलकवडी प्रकल्प उपविभाग, क्रमांक १, फलटण.
प्रकल्पाचे नाव	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ५००.४४ हेक्टर
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- धोम बलकवडी प्रकल्प, उजवा कालवा, ताथवडा वितरिकावरील सरळ विमोचक डावा ४ ते ८, उजवा ३ ते ८ व लघुपाट क्रमांक ३, ४ व ५ वरील लाभ क्षेत्र.
गावांची संख्या	- ५-ताथवडा, ढवळ, झडकबाईचीवाडी, वाखरी, दालवडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- प्रस्तावित पाणीवापर संस्था, दालवडी, तालुका तालुका फलटण, जिल्हा सातारा.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सातारा, तालुका फलटण

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर (सीसीए)
ताथवडा	२	१०.१५	
ढवळ	३०	४२.५२	
झडकबाईचीवाडी	४९	१५४.३०	
वाखरी	२३२	१७७.५०	
दालवडी	६५	११५.९७	
एकूण	३७८	५००.४४	

अधिसूचना-३

विभाग	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई.
उपविभाग	- धोम बलकवडी प्रकल्प उपविभाग, क्रमांक १, फलटण.
प्रकल्पाचे नाव	- धोम बलकवडी प्रकल्प.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- धोम बलकवडी प्रकल्प, उजवा कालवा, ताथवडा वितरिकावरील सरळ विमोचक डावा ४ ते ८, उजवा ३ ते ८ व लघुपाट क्रमांक ३, ४ व ५ वरील लाभ क्षेत्र.
गावांची संख्या	- ५-ताथवडा, ढवळ, झडकबाईचीवाडी, वाखरी, दालवडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
सिंचन सुरु केल्याचे वर्ष	- २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सातारा, तालुका फलटण

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव ताथवडा

ताथवडा वितरिका/डीओएल-४/२६४० मीटर

१	१७४	३.८४
२	१७३	६.३१
एकूण	२	१०.१५

गाव ढवळ

ताथवडा वितरिका/डीओएल-५/२६४० मीटर

१	२९७	४.६९
२	२९६	१.९७
३	२९५	०.५८
एकूण	३	७.२४

ताथवडा वितरिका/डीओएल-६/३४२० मीटर

१	२८८	४.३२
२	२८९	१.१५
३	२९०	१.२२
४	२९१	०.४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव ढवळ--चालू

ताथवडा वितरिका/डीओएल-६/३४२० मीटर--चालू

५	२९२	०.१८
६	२९४	१.२६
७	२९५	१.२५
८	२९६	४.५१
९	३१०	०.०६
१०	३११	०.१२
११	३१४	०.०८
१२	३१५	०.१८
१३	३१७	०.१२
१४	३१८	०.०८
एकूण	१४	१४.९३

ताथवडा वितरिका/डीओएल-७/३९२० मीटर

१	२७५	०.४८
२	२७६	२.५०
३	२७७	२.०६
४	२७८	०.९९
५	२७९	१.६६
६	२८०	१.६३
७	२८१	१.६४
८	२८२	०.११
९	२८३	१.७४
१०	२८४	२.२२
११	२८५	०.९८
१२	२८६	१.६२
१३	२८७	२.७२
एकूण	१३	२०.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी

ताथवडा वितरिका/डीओएल-८/४३७० मीटर

१	३३०	१.७५
२	३३१	२.४९
३	३३२	४.६३
४	३३३	१.०७
५	३३४	१.४०
६	३३५	०.१६
७	३३६	१.२०
८	३३७	०.४२
९	३३८	०.३६
१०	३३९	०.३५
११	३४९	०.६०
१२	३५०	०.६८
१३	३५५	०.३५
१४	३५६	०.३६
१५	३५७	०.३७
१६	३५८	१.२९
१७	३५९	०.४४
१८	३६७	०.१४
१९	३६८	०.०४
२०	३६९	०.५०
एकूण	२०	१८.६

गाव झडकबाईचीवाडी

ताथवडा वितरिका/डीओआर-३/२९६० मीटर

१	४	१.८६
२	५	६.३९
३	६	०.९९
एकूण	३	९.२४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव झडकबाईचीवाडी--चालू

ताथवडा वितरिका/डीओआर-४/३४२० मीटर

१	१३	९.७२
२	१४/१	३.६४
३	१४/२	३.००
एकूण	३	१६.३६

ताथवडा वितरिका/डीओआर-५/४००५ मीटर

१	१५	६.१२
२	१७	५.६४
३	१८/१	३.२१
एकूण	३	१४.९७

गाव वाखरी

ताथवडा वितरिका/डीओआर-६/४२५० मीटर

१	३३६	१.०५
२	३३७	०.३२
एकूण	२	१.३७

गाव झडकबाईचीवाडी

ताथवडा वितरिका/डीओआर-७/४३७० मीटर

१	१९	७.०८
२	२०	१०.०२
एकूण	२	१७.१

गाव वाखरी

ताथवडा वितरिका/डीओआर-८/४६९० मीटर

१	३३१	५.३४
२	३२७	१.३९
३	३२८	१.२३
४	३२५	३.६८
एकूण	४	११.६४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव झडकबाईचीवाडी

लघुपाट क्रमांक ३/ओएल-१/१८० मीटर

१	३	४.१९
२	७/१	१.४७
३	७/२	१.४६
४	८	२.३३
५	९	१.४६
६	१०/१	१.००
७	१०/२	०.२३
८	११	२.५३
९	१२	३.७१
१०	१६	२.३८
एकूण	१०	२०.७६

लघुपाट क्रमांक ३/ओएल-२/१२१० मीटर

१	१६	७.१७
२	२१	१०.३६
एकूण	२	१७.५३

लघुपाट क्रमांक ३/ओआर-१/१८० मीटर

१	२	३.०५
२	३	०.५८
३	१०२	०.४८
४	१०३	१०.००
५	१०४	०.४१
६	१०५	०.१४
७	१०७	०.०७
८	१०८	०.०१
९	१०९	०.४५
१०	११०	०.०९
११	१११	०.७८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव झडकबाईचीवाडी--चालू

लघुपाट क्रमांक ३/ओआर-१/१८० मीटर--चालू

१२	११२	०.११
१३	११३	०.४२
१४	११४	०.३९
१५	११५	०.१६
१६	११६	०.२२
एकूण	१६	१७.३६

लघुपाट क्रमांक ३/ओआर-२/९२० मीटर

१	३०	७.०५
२	३१	५.३०
३	३२	२.३०
४	३३	२.३९
५	३४	३.६९
६	३५	६.४२
७	२३	६.५७
८	२४	२.७१
९	२९	०.०९
एकूण	९	३६.५२

लघुपाट क्रमांक ३/ओटी/१९४० मीटर

१	२२	६.९५
एकूण	१	६.९५

गाव दालवडी

१	२०८	४.४६
एकूण	१	४.४६

गाव वाखरी

लघुपाट क्रमांक ४/ओएल-१/५४० मीटर

१	३४४	०.१९
२	३४५	०.३७

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओएल-१/५४० मीटर--चालू

३	३४६	०.१९
४	३४७	०.५३
५	३४८	१.८२
६	३४९	०.५०
७	३५०	०.५०
८	३५१	०.४४
९	३५२	०.३८
१०	३५३	१.१४
११	३५४	०.९५
१२	३५८	१.७८
१३	३६३	०.६८
१४	३६४	०.२६
१५	३६५	०.२४
१६	३६६	०.९०
१७	३६७	०.५५
१८	३६८	०.२०
१९	३६९	०.२२
२०	३७०	०.२०
२१	३७१	०.५५
२२	३७२	०.५५
२३	३७३	०.६५
२४	३७४	०.३५
२५	३७५	०.३५
२६	३७६	०.०९
२७	३७७	०.२७
२८	३७८	०.२६
२९	३७९	०.२२
३०	३८०	०.२१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओएल-१/५४० मीटर--चालू

३१	३८१	०.१८
३२	३८४	१.६५
३३	३८८	०.२६
३४	३८९	०.२६
३५	३९०	०.५५
३६	३९६	०.२२
३७	३९७	०.२२
३८	३९८	०.१८
३९	३९९	०.१९
४०	४०५	०.१०
४१	४०६	०.११
४२	४०७	०.११
४३	४०८	१.२०
४४	४०९	०.१०
४५	४१०	०.१८
४६	४११	०.१३
४७	४१२	०.१३
४८	४१३	०.१५
४९	४१४	०.२७
५०	४१५	०.०६
५१	४१६	०.७९
५२	४१७	१.०७
५३	४१८	०.८०
एकूण	५३	२४.४५

लघुपाट क्रमांक ४/ओआर-१/२० मीटर

१	३४१	०.३८
२	३३७	०.३२
३	३३८	०.३५

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओआर-१/२० मीटर--चालू

४	३३९	०.१५
५	३४९	०.२२
६	३५०	०.२८
७	३५१	०.२७
८	३५२	०.३०
९	३५३	१.२४
१०	३५५	०.३५
११	३५६	०.३५
१२	३५७	०.८९
१३	३५८	२.५७
१४	३५९	१.७३
१५	३६७	०.२८
१६	३६८	०.२०
१७	३६९	०.२१
१८	३७०	०.२०
१९	३७१	०.५९
२०	३७२	०.६२
२१	३७३	०.८८
२२	३७४	०.४५
२३	३७५	०.४२
२४	३७६	०.०९
२५	३७७	०.१७
२६	३७८	०.१७
२७	३७९	०.१८
२८	३८०	०.१८
२९	३८१	०.४५
३०	३८३	०.१४
३१	३८४	०.२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओआर-१/२० मीटर--चालू

३२	३८५	०.८६
३३	३८६	१.६२
३४	३८७	०.२८
३५	३९२	०.२२
३६	३९३	०.१०
३७	३९४	०.२१
३८	४०१	१.२६
३९	४०२	१.१७
४०	४०३	०.४२
४१	४०४	०.३८
४२	४५९	०.९५
४३	४६०/१	१.०२
४४	४६०/२	०.४०
४५	४६१	१.७५
४६	४६२	०.३२
४७	४६३	२.२४
४८	४६५	०.९३
४९	४६६	३.३८

एकूण

४९ ३२.४१

लघुपाट क्रमांक ४/ओआर-२/१०० मीटर

१	३४९	०.७५
२	३५०	०.८०
३	३५१	०.७२
४	३५२	०.८३
५	३५३	२.७४
६	३५५	०.४२
७	३५६	०.४५
८	३५७	०.४५

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओआर-२/१०० मीटर--चालू

९	३५८	२.२५
१०	३६०	१.२२
११	३६१	०.२८
१२	३६२	०.३०
१३	३६३	०.६८
१४	३६४	०.२६
१५	३६५	०.२४
१६	३६६	०.९०
१७	३६७	०.६८
१८	३६८	०.४१
१९	३६९	०.४५
२०	३७०	०.४०
२१	३७१	१.११
२२	३७२	१.२५
२३	३७३	१.८०
२४	३७४	०.८५
२५	३७५	०.७५
२६	३७६	०.३६
२७	३३९	०.५६
२८	३४०	२.६५
२९	३४७	०.०९
३०	३४८	०.५१
३१	३७७	०.४९
३२	३७८	०.४९
३३	३७९	०.४९
३४	३८०	०.४९
३५	३८१	०.४९
३६	३८२	०.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओआर-२/१०० मीटर--चालू

३७	३८३	०.६२
३८	३८४	३.४१
एकूण	३८	३९.९६

लघुपाट क्रमांक ४/ओटी/१००० मीटर

१	३८८	०.२८
२	३८९	०.२६
३	३९०	०.५६
४	३९६	०.५६
५	३९७	०.२२
६	३९८	०.२३
७	३९९	०.४९
८	४००	०.७५
९	४०१	०.७५
१०	४०२	०.७७
११	४०३	०.५६
१२	४०४	०.५२
१३	४०५	०.२१
१४	४०६	०.२१
१५	४०७	०.२२
१६	४०८	०.२८
१७	४०९	०.२१
१८	४१०	०.४२
१९	४११	०.२९
२०	४१२	०.२९
२१	४१३	०.३५
२२	४१४	०.७५
२३	४१९	२.४६
२४	४२०	०.५३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ४/ओटी/१००० मीटर--चालू

२५	४२१	०.१८
२६	४२२	०.२०
२७	४२३	०.२२
२८	४२४/अ	०.१२
२९	४२४/ब	०.०७
३०	४२५	०.३०
३१	४२६	०.३२
३२	४२७	०.१९
३३	४२८	०.२१
३४	४२९	०.७०
३५	४५७	१.७८
३६	४५८	२.०२
३७	४५९	२.८२
३८	३८७	०.२८
३९	३९१	०.०४
४०	३९२	०.२७
४१	३९४	०.२१
४२	३९५	०.०४
४३	४००	०.५९
४४	४०३	०.४२
४५	४०४	०.३८
एकूण	४५	२३.५३

लघुपाट क्रमांक ५/ओआर-१/२८० मीटर

१	३९८	१.१८
२	३९९	१.२५
३	३२०	०.७२
४	३२१	०.७७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ५/ओआर-१/२८० मीटर--चालू

५	३२३	२.४२
६	३२४	१.५०
एकूण	६	७.८४

गाव दालवडी

लघुपाट क्रमांक ५/ओआर-२/५४० मीटर

१	२१०	२.१२
२	२११	०.७२
३	२१२	०.२६
४	२१३	०.२४
५	२१४	०.२२
६	२१७	३.०९
७	२१८	३.२४
८	२१९	२.३७
९	२२०	१.९५
१०	२२१	०.०५
११	२२२	१.८७
१२	२२३/१	१.९१
१३	२२३/२	१.००
१४	२२३/३	०.९१
१५	२२५	०.९१
१६	२२७	०.१८
१७	२२८	०.१८
१८	२२९	२.४६
एकूण	१८	२३.६८

लघुपाट क्रमांक ५/ओआर-३/८०० मीटर

१	३१५	०.६६
२	३१६	०.३१

गाव दालवडी--चालू

लघुपाट क्रमांक ५/ओआर-३/८०० मीटर--चालू

३	३१७	०.१३
४	२२४	०.५६
५	२२५	०.५७
६	२२६	२.५४
७	२२७	३.११
८	२२८	५.७४
९	२२९	५.६४
१०	२३१	०.०५
११	२३५	०.२२
१२	२३६	०.०८
१३	२३७	०.१७
१४	२३८	०.३२
१५	२३९	०.१०
१६	२४०	०.६२
१७	२४१	०.३९
१८	२४२	०.६१
१९	२४३	०.२७
२०	२४४	०.२२
२१	२४५	०.९८
२२	२४६	०.०६
२३	२४७	०.१४
२४	२४८	०.१४
२५	७८९	०.१८
एकूण	२५	२३.८१

गाव वाखरी

लघुपाट क्रमांक ५/ओएल-१/४० मीटर

१	३१३	२.३०
२	३१४	१.४३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव वाखरी--चालू

लघुपाट क्रमांक ५/ओएल-१/४० मीटर--चालू

३	३१५	१.४५
४	३१६	१.२६
५	३१७	१.२२
६	३१८	२.०९
७	३१९	०.६३
८	३२०	०.३०
९	३२१	०.३१
१०	३२२	१.०१
११	३२३	२.४३
१२	३२४	२.७२
१३	३२५	४.०४
१४	३२७	२.२४
१५	३२८	२.२७
एकूण	१५	२५.७०

गाव दालवडी

लघुपाट क्रमांक ५/ओएल-२/५४० मीटर

१	२२२	१.०६
२	३१४	०.६९
३	३१५	२.२६
४	३१६	२.१८
५	३१७	२.६२
६	३१८	३.०५
७	३१९	१.७२
८	३२०	४.३८
९	३२१	३.९४
एकूण	९	२१.९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दालवडी--चालू

लघुपाट क्रमांक ५/ओएल-३/१७०० मीटर

१	३२३	८.१५
२	३२४	५.८८
३	३२५	६.८२
४	३२६	२.०५
५	३२७	२.३६
६	३२८	०.६२
एकूण	६	२५.८८

लघुपाट क्रमांक ५/ओआर-४/१०८० मीटर

१	३१२	२.१४
२	३१३	७.६९
३	३१४	१.७७
४	३१९	२.८३
५	३२०	०.८९
६	३२४	०.९२
एकूण	६	१६.२४

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव ताथवडा

कालवा ताथवडा वितरिका

डीओएल- ४	२	१०.१५
एकूण	२	१०.१५

अधिसूचित क्षेत्राचा तपशील--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव ढवळ

कालवा ताथवडा वितरिका

डीओएल- ५	३	७.२४
डीओएल- ६	१४	१४.९३
डीओएल- ७	१३	२०.३५
एकूण	३०	४२.५२

गाव वाखरी

कालवा ताथवडा वितरिका

डीओएल- ८	२०	१८.६०
डीओआर-६	२	१.३७
डीओआर-८	४	११.६४

कालवा लघुपाट क्रमांक ४

ओएल-१	५३	२४.४५
ओआर-१	४९	३२.४१
ओआर-२	३८	३१.९६
ओटी	४५	२३.५३

कालवा लघुपाट क्रमांक ५

ओआर-१	६	७.८४
ओएल-१	१५	२५.७

एकूण	२३२	१७७.५०
-------------	------------	---------------

गाव झडकबाईचीवाडी

कालवा ताथवडा वितरिका

डीओआर-३	३	९.२४
डीओआर-४	३	१६.३६
डीओआर-५	३	१४.९७
डीओआर-७	२	१७.१

कालवा लघुपाट क्रमांक ३

ओएल-७	१०	२०.७६
ओएल-८	२	१७.५३

अधिसूचित क्षेत्राचा तपशील--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव झडकबाईचीवाडी--चालू

कालवा लघुपाट क्रमांक ३--चालू

ओएल-९	१६	१७.३६
ओआर-२	९	३६.५२
ओआर-३	१	४.४६
एकूण	४९	१५४.३०

गाव दालवडी

कालवा लघुपाट क्रमांक ३

ओटी	१	४.४६
-----	---	------

कालवा लघुपाट क्रमांक ५

ओआर-२	१८	२३.६८
ओआर-३	२५	२३.८१
ओएल-२	९	२१.९
ओएल-३	६	२५.८८
ओआर-४	६	१६.२४

एकूण	६५	११५.९७
-------------	-----------	---------------

एकुणात	३७८	५००.४४
---------------	------------	---------------

वि. बा. जाधव,

कार्यकारी अभियंता,

धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई.

वाई, १७ डिसेंबर २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक धोबप्र.वि./प्रशा-२/४१२९/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, Engr. V. B. Jadhav, Executive Engineer, Dhom Balkawadi Project Division, Wai, district Satara hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, Engr. V. B. Jadhav, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Satara Irrigation Circle, Satara within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Dhombalkawadi Project Division,
Wai, taluka Wai, district Satara.

Sub-Division : Dhombalkawadi Project Division
No. 1, Phaltan.

Name of the Project : Dhombalkawadi Project
Area Notified : 500.44 Ha.

No. of Villages : 5-Tathawade, Dhaval,
Zadakabaichivadi, Vakhari, Dalwadi, taluka
Phaltan, district Satara.

Description of area Notified : DOR-3 to 8 and
DOL-4 to 8, Minor Nos. 3, 4 and 5 of
Tathawade Dy. of DRBC, Area 734.71 (CCA)

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 2, Dalwadi, taluka
Phaltan, district Satara.

Details of Area Notified

District Satara, taluka Phaltan

Name of Villages	Gat Nos.	Area (As per Schedule-B)
1	2	3
		Ha. (CCA)
Tathawade	2	10.15
Dhaval	30	42.52
Zadakabaichivadi	49	154.30

Details of Area Notified--contd.

Name of Villages	Gat Nos.	Area (As per Schedule-B)
1	2	3
		Ha. (CCA)
Vakhari	232	177.50
Dalwadi	65	115.97
Total	378	500.44

Index-3

Division : Dhombalkawadi Project Division,
Wai, taluka Wai, district Satara.

Sub-Division : Dhombalkawadi Project Sub-
Division No. 1, Phaltan.

Name of the Project : Dhombalkawadi Project
Canal : Dhombalkawadi Right Bank Canal
Area Under Notification : DOR-3 to 8 and DOL-
4 to 8, Minor Nos. 3, 4 and 5 of Tathawade Dy.
of DRBC, Area 734.71 (CCA)

No. of Villages : 5-Tathawade, Dhaval,
Zadakabaichivadi, Vakhari, Dalwadi, taluka
Phaltan, district Satara.

Delineated Area : DOR-3 to 8 and DOL-4 to 8,
Minor Nos. 3, 4 and 5 of Tathawade Dy. of
Right Bank Canal of Dhombalkawadi Project,
Area 734.71 (CCA)

Year of starting Irrigation : 2018-2019

Schedule-B

District Satara, taluka Phaltan

Sr. No.	Gat Nos.	Area (Delineated Area)
1	2	3
		Ha. (CCA)

Village Tathawade

Tathawade Dy./DOL-4/2640 mtrs.

1	174	3.84
2	173	6.31
Total	2	10.15

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Dhaval

Tathawade Dy./DOL-5/2640 mtrs.

1	297	4.69
2	296	1.97
3	295	0.58
Total	3	7.24

Tathawade Dy./DOL-6/3420 mtrs.

1	288	4.32
2	289	1.15
3	290	1.22
4	291	0.40
5	292	0.18
6	294	1.26
7	295	1.25
8	296	4.51
9	310	0.06
10	311	0.12
11	314	0.08
12	315	0.18
13	317	0.12
14	318	0.08
Total	14	14.93

Tathawade Dy./DOL-7/3920 mtrs.

1	275	0.48
2	276	2.50
3	277	2.06
4	278	0.99
5	279	1.66
6	280	1.63
7	281	1.64
8	282	0.11

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Dhaval--contd.

Tathawade Dy./DOL-7/3920 mtrs.--contd.

9	283	1.74
10	284	2.22
11	285	0.98
12	286	1.62
13	287	2.72
Total	13	20.35

Village Wakhari

Tathawade Dy./DOL-8/4370 mtrs.

1	330	1.75
2	331	2.49
3	332	4.63
4	333	1.07
5	334	1.40
6	335	0.16
7	336	1.20
8	337	0.42
9	338	0.36
10	339	0.35
11	349	0.60
12	350	0.68
13	355	0.35
14	356	0.36
15	357	0.37
16	358	1.29
17	359	0.44
18	367	0.14
19	368	0.04
20	369	0.50
Total	20	18.6

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

Village Zadakbaichiwadi**Tathawade Dy./DOR-3/2960 mtrs.**

1	4	1.86
2	5	6.39
3	6	0.99
Total	3	9.24

Tathawade Dy./DOR-4/3420 mtrs.

1	13	9.72
2	14/1	3.64
3	14/2	3.00
Total	3	16.36

Tathawade Dy./DOR-5/4005 mtrs.

1	15	6.12
2	17	5.64
3	18/1	3.21
Total	3	14.97

Village Wakhari**Tathawade Dy./DOR-6/4250 mtrs.**

1	336	1.05
2	337	0.32
Total	2	1.37

Village Zadkbaichiwadi**Tathawade Dy./DOR-7/4370 mtrs.**

1	19	7.08
2	20	10.02
Total	2	17.1

Village Wakhari**Tathawade Dy./DOR-8/4690 mtrs.**

1	331	5.34
2	327	1.39

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

Village Wakhari--contd.**Tathawade Dy./DOR-8/4690 mtrs.--contd.**

3	328	1.23
4	325	3.68
Total	4	11.64

Village Zadakbaichiwadi**Minor No. 3/OL-1/180 mtrs.**

1	3	4.19
2	7/1	1.47
3	7/2	1.46
4	8	2.33
5	9	1.46
6	10/1	1.00
7	10/2	0.23
8	11	2.53
9	12	3.71
10	16	2.38
Total	10	20.76

Minor No. 3/OL-2/1210 mtrs.

1	16	7.17
2	21	10.36
Total	2	17.53

Minor No. 3/OR-1/180 mtrs.

1	2	3.05
2	3	0.58
3	102	0.48
4	103	10.00
5	104	0.41
6	105	0.14
7	107	0.07
8	108	0.01
9	109	0.45

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Zadakbaichiwadi--contd.

Minor No. 3/OR-1/180 mtrs.--contd.

10	110	0.09
11	111	0.78
12	112	0.11
13	113	0.42
14	114	0.39
15	115	0.16
16	116	0.22
Total	16	17.36

Minor No. 3/OR-2/920 mtrs.

1	30	7.05
2	31	5.30
3	32	2.30
4	33	2.39
5	34	3.69
6	35	6.42
7	23	6.57
8	24	2.71
9	29	0.09
Total	9	36.52

Minor No. 3/OT/1940 mtrs.

1	22	6.95
Total	1	6.95

Village Dalwadi

1	208	4.46
Total	1	4.46

Village Wakhari

Minor No. 4/OL-1/540 mtrs.

1	344	0.19
2	345	0.37

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari--contd.

Minor No. 4/OL-1/540 mtrs.--contd.

3	346	0.19
4	347	0.53
5	348	1.82
6	349	0.50
7	350	0.50
8	351	0.44
9	352	0.38
10	353	1.14
11	354	0.95
12	358	1.78
13	363	0.68
14	364	0.26
15	365	0.24
16	366	0.90
17	367	0.55
18	368	0.20
19	369	0.22
20	370	0.20
21	371	0.55
22	372	0.55
23	373	0.65
24	374	0.35
25	375	0.35
26	376	0.09
27	377	0.27
28	378	0.26
29	379	0.22
30	380	0.21
31	381	0.18
32	384	1.65
33	388	0.26
34	389	0.26
35	390	0.55

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari—contd.**Minor No. 4/OL-1/540 mtrs.—contd.**

36	396	0.22
37	397	0.22
38	398	0.18
39	399	0.19
40	405	0.10
41	406	0.11
42	407	0.11
43	408	1.20
44	409	0.10
45	410	0.18
46	411	0.13
47	412	0.13
48	413	0.15
49	414	0.27
50	415	0.06
51	416	0.79
52	417	1.07
53	418	0.80
Total	53	24.45

Minor No. 4/OR-1/20 mtrs.

1	341	0.38
2	337	0.32
3	338	0.35
4	339	0.15
5	349	0.22
6	350	0.28
7	351	0.27
8	352	0.30
9	353	1.24
10	355	0.35
11	356	0.35
12	357	0.89

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari—contd.**Minor No. 4/OR-1/20 mtrs.—contd.**

13	358	2.57
14	359	1.73
15	367	0.28
16	368	0.20
17	369	0.21
18	370	0.20
19	371	0.59
20	372	0.62
21	373	0.88
22	374	0.45
23	375	0.42
24	376	0.09
25	377	0.17
26	378	0.17
27	379	0.18
28	380	0.18
29	381	0.45
30	383	0.14
31	384	0.27
32	385	0.86
33	386	1.62
34	387	0.28
35	392	0.22
36	393	0.10
37	394	0.21
38	401	1.26
39	402	1.17
40	403	0.42
41	404	0.38
42	459	0.95
43	460/1	1.02
44	460/2	0.40
45	461	1.75

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari—contd.

Minor No. 4/OR-1/20 mtrs.—contd.

46	462	0.32
47	463	2.24
48	465	0.93
49	466	3.38
Total	49	32.41

Minor No. 4/OR-2/100 mtrs.

1	349	0.75
2	350	0.80
3	351	0.72
4	352	0.83
5	353	2.74
6	355	0.42
7	356	0.45
8	357	0.45
9	358	2.25
10	360	1.22
11	361	0.28
12	362	0.30
13	363	0.68
14	364	0.26
15	365	0.24
16	366	0.90
17	367	0.68
18	368	0.41
19	369	0.45
20	370	0.40
21	371	1.11
22	372	1.25
23	373	1.80
24	374	0.85
25	375	0.75
26	376	0.36

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari—contd.

Minor No. 4/OR-2/100 mtrs.—contd.

27	339	0.56
28	340	2.65
29	347	0.09
30	348	0.51
31	377	0.49
32	378	0.49
33	379	0.49
34	380	0.49
35	381	0.49
36	382	0.32
37	383	0.62
38	384	3.41
Total	38	31.96

Minor No. 4/OT/1000 mtrs.

1	388	0.28
2	389	0.26
3	390	0.56
4	396	0.56
5	397	0.22
6	398	0.23
7	399	0.49
8	400	0.75
9	401	0.75
10	402	0.77
11	403	0.56
12	404	0.52
13	405	0.21
14	406	0.21
15	407	0.22
16	408	0.28
17	409	0.21
18	410	0.42

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari—contd.**Minor No. 4/OT/1000 mtrs.—contd.**

19	411	0.29
20	412	0.29
21	413	0.35
22	414	0.75
23	419	2.46
24	420	0.53
25	421	0.18
26	422	0.20
27	423	0.22
28	424/A	0.12
29	424/B	0.07
30	425	0.30
31	426	0.32
32	427	0.19
33	428	0.21
34	429	0.70
35	457	1.78
36	458	2.02
37	459	2.82
38	387	0.28
39	391	0.04
40	392	0.27
41	394	0.21
42	395	0.04
43	400	0.59
44	403	0.42
45	404	0.38

Total	45	23.53
--------------	-----------	--------------

Minor No. 5/OR-1/280 mtrs.

1	318	1.18
2	319	1.25
3	320	0.72

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari—contd.**Minor No. 5/OR-1/280 mtrs.—contd.**

4	321	0.77
5	323	2.42
6	324	1.50
Total	6	7.84

Village Dalwadi**Minor No. 5/OR-2/540 mtrs.**

1	210	2.12
2	211	0.72
3	212	0.26
4	213	0.24
5	214	0.22
6	217	3.09
7	218	3.24
8	219	2.37
9	220	1.95
10	221	0.05
11	222	1.87
12	223/1	1.91
13	223/2	1.00
14	223/3	0.91
15	225	0.91
16	227	0.18
17	228	0.18
18	229	2.46
Total	18	23.68

Minor No. 5/OR-3/800 mtrs.

1	315	0.66
2	316	0.31
3	317	0.13
4	224	0.56
5	225	0.57

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Dalwadi--contd.

Minor No. 5/OR-3/800 mtrs.--contd.

6	226	2.54
7	227	3.11
8	228	5.74
9	229	5.64
10	231	0.05
11	235	0.22
12	236	0.08
13	237	0.17
14	238	0.32
15	239	0.10
16	240	0.62
17	241	0.39
18	242	0.61
19	243	0.27
20	244	0.22
21	245	0.98
22	246	0.06
23	247	0.14
24	248	0.14
25	789	0.18

Total **25** **23.81**

Village Wakhari

Minor No. 5/OL-1/40 mtrs.

1	313	2.30
2	314	1.43
3	315	1.45
4	316	1.26
5	317	1.22
6	318	2.09
7	319	0.63
8	320	0.30
9	321	0.31

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari--contd.

Minor No. 5/OL-1/40 mtrs.--contd.

10	322	1.01
11	323	2.43
12	324	2.72
13	325	4.04
14	327	2.24
15	328	2.27

Total **15** **25.70**

Village Dalwadi

Minor No. 5/OL-2/540 mtrs.

1	222	1.06
2	314	0.69
3	315	2.26
4	316	2.18
5	317	2.62
6	318	3.05
7	319	1.72
8	320	4.38
9	321	3.94

Total **9** **21.90**

Minor No. 5/OL-3/1700 mtrs.

1	323	8.15
2	324	5.88
3	325	6.82
4	326	2.05
5	327	2.36
6	328	0.62

Total **6** **25.88**

Minor No. 5/OR-4/1080 mtrs.

1	312	2.14
2	313	7.69

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Dalwadi--contd.**Minor No. 5/OR-4/1080 mtrs.--contd.**

3	314	1.77
4	319	2.83
5	320	0.89
6	324	0.92
Total	6	16.24

Village-wise Abstract

Outlet	Gat No.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Tathawade**Canal Tathawade Dy.**

DOL- 4	2	10.15
Total	2	10.15

Village Dhaval**Canal Tathawade Dy.**

DOL- 5	3	7.24
DOL- 6	14	14.93
DOL- 7	13	20.35
Total	30	42.52

Village Wakhari**Canal Tathawade Dy.**

DOL- 8	20	18.60
DOR-6	2	1.37
DOR-8	4	11.64

Minor-4

OL-1	53	24.45
OR-1	49	32.41
OR-2	38	31.96
OT	45	23.53

Village-wise Abstract--contd.

Outlet	Gat No.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Wakhari--contd.**Minor-5**

OR-1	6	7.84
OL-1	15	25.7
Total	232	177.50

Village Zadakbaichiwadi**Canal Tathawade Dy.**

DOR-3	3	9.24
DOR-4	3	16.36
DOR-5	3	14.97
DOR-7	2	17.1

Minor-3

OL-7	10	20.76
OL-8	2	17.53
OL-9	16	17.36
OR-2	9	36.52
OR-3	1	4.46

Total	49	154.30
--------------	-----------	---------------

Village Dalwadi**Minor-3**

OT	1	4.46
----	---	------

Minor-5

OR-2	18	23.68
OR-3	25	23.81
OL-2	9	21.9
OL-3	6	25.88
OR-4	6	16.24

Total	65	115.97
--------------	-----------	---------------

Grand Total	378	500.44
--------------------	------------	---------------

V. B. JADHAV,

Executive Engineer,

Dhom Balkawadi Project Division,
Wai.

Wai, 17th December 2018.

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांजकडून

आदेश (००९६-००९७)

क्रमांक ६२/विवअ/वसुली/श्री.कोकरे क.ब./ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कोकरे कल्याण बबन (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. धायगुडे धुळदेव बाळासो व श्री. डुकरे हरिदास भिकू यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ७९,७९६/- (अक्षरी रुपये एकोणऐंशी हजार सातशे श्यान्नव फक्त) + दिनांक २६ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. धायगुडे धुळदेव बाळासो (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ७९९ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. कोकरे कल्याण बबन राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे-४१३ १०४, २. श्री. धायगुडे धुळदेव बाळासो (जामिनदार १), बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे-४१३ १०४, ३. श्री. डुकरे हरिदास भिकू (जामीनदार २), रा. बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे - ४१३ १०४.	कलम १०१/ ३२/४८२/ २०१७, दि. १७/०७/१७	१. श्री. धायगुडे धुळदेव बाळासो (जामीनदार) राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे-४१३ १०४,	मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७९९.	श्री. धायगुडे धुळदेव बाळासो यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत

जर दाखल्या प्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २६ डिसेंबर २०१७.

आदेश (०१०२-०१०३)

क्रमांक ६०/विवअ/वसुली/श्री.साळुंके श. वि./स्था.म.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शत्रुघ्न विठ्ठल साळुंके (कर्जदार) श्री. अशोक ज्ञानोबा थोरे (सहकर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. हनुमंत मारुती सुळे व श्री. किसन रामभाऊ कानडे यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ३४,०२,९४७/- (अक्षरी रुपये चौतीस लाख दोन हजार नऊशे सत्तेसाळीस फक्त) + दिनांक २३ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. हनुमंत मारुती सुळे (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे सदाशिवनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील गट क्रमांक ७२/१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	५	६
मौजे सदाशिवनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१. श्री. शत्रुघ्न विठ्ठल साळुंखे, राहणार सर्व्हे नंबर ७३/६/६, तोरणा क्लासिक सो-अे विंग, फ्लॅट नंबर १ नारायणी धाम- समोर, कात्रज, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४११ ०४६ २. अशोक ज्ञानोबा थोरे, (स.क.) श्रीरामपूर गायकवाड वस्ती, बेलपूर बु. तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, ३. श्री. हनुमंत मारुती सुळे, (जामिनदार १) रा. सदाशिवनगर, तालुका माळशिरस, जि. सोलापूर, ४. श्री. किसन रामभाऊ कानगुडे, (जामिनदार २) रा. सर्व्हे नं. आर. व्ही. बाने ९०० बी.एच. बोडींग रोड, सन्मीत्रनगर, रत्नागिरी-४१५ ६१२.	कलम १०१/ ८८१/१०३५/ २०१५, दि. १६/०२/१६	१. श्री. हनुमंत मारुती सुळे (जामीनदार १) राहणार सदाशिवनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर,	मौजे सदाशिव- नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील गट नं. ७२/१.	४० आर

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २२ डिसेंबर २०१७.

आदेश (००९८-००९९)

क्रमांक ६३/विवअ/वसुली/श्री. द. वि. कुचेकर/मा.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कुचेकर दत्तात्रय विठ्ठल (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. डफळ बाळू किसन व श्री. कुचेकर शामराव सर्जेराव यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५६,०१९/- (अक्षरी रुपये छपन्न हजार एकोणीस फक्त) + दिनांक २४ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. बाळू किसन डफळ (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ८३० मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर
१	२	३	४	५
मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. कुचेकर दत्तात्रय विठ्ठल, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. डफळ बाळू किसन, (जामिनदार १), राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. कुचेकर शामराव सर्जेराव, (जामिनदार १), राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ११८७/७/२०१७, दि. ०३/०४/१७	१. श्री. बाळू किसन डफळ, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १४ ऑगस्ट २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १४ ऑगस्ट २०१७.

आदेश (१००-१०१)

क्रमांक ५९/विवअ/वसुली/श्री.सा.सं.मिसे/स्था.मा.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मिसे सागर संपत (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. पाटोळे स्वप्नील महादेव व श्री. कुचेकर भानुदास शिवाजी यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ६०,९८४/- (अक्षरी रुपये साठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी फक्त) + दिनांक ३० मे २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. कुचेकर भानुदास शिवाजी (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ४३७/२/क/२ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. मिसे सागर संपत, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे-४१३ १०४, २. श्री. पाटोळे स्वप्नील महादेव (जामिनदार १), बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे-४१३ १०४, २. श्री. कुचेकर भानुदास शिवाजी (जामिनदार २), बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे-४१३ १०४.	कलम १०१/ १४२६/२८०/ २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. कुचेकर भानुदास शिवाजी (जामीनदार) राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे-४१३ १०४,	मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट नंबर ४३७/२/क/२.	श्री. कुचेकर भानुदास शिवाजी यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २० डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २० डिसेंबर २०१७.

आदेश (१०४-१०५)

क्रमांक ६१/विवअ/वसुली/श्री.सं.म.निंबाळकर/स्था.मा.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. निंबाळकर संतोष महादेव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ३०,५७,७४९/- (अक्षरी रुपये तीस लाख सत्तावन्न हजार सातशे एकोणपन्नास फक्त) + दिनांक २३ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. मेमाणे गोरखनाथ किसन (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे पारगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ८९३ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे पारगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	१. श्री. निंबाळकर संतोष महादेव, (कर्जदार) रा. जुनी जेजुरी, लक्ष्मीनगर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, २. निंबाळकर महादेव निवृत्ती व (सहकर्जदार १) रा. जुनी जेजुरी, लक्ष्मीनगर, ता. पुरंदर, जिल्हा पुणे, ३. श्री. निंबाळकर शिवाजी महादेव व (सहकर्जदार १) रा. जुनी जेजुरी, लक्ष्मीनगर, ता. पुरंदर, जिल्हा पुणे, ४. श्री. मिलारे राहुल शामराव (जामिनदार १) रा. साईधाम बंगला, कन्हार्नगर कसबा, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ५. श्री. गोरखनाथ किसन मेमाणे, (जामिनदार २) राहणार २५-क, सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर, जिल्हा पुणे, ६. श्री. किरण प्रकाश मोरे, (जामिनदार ३), रा. जेजुरी, घडशी आळी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १४८२/३५८/ २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. गोरखनाथ किसन मेमाणे (जामीनदार) राहणार २५-क, सोपाननगर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	मौजे पारगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट नंबर ८९३.	श्री. गोरखनाथ किसन मेमाणे (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २३ डिसेंबर २०१७.

आदेश (०१०६-०१०७)

क्रमांक ६४/विवअ/वसुली/श्री.अ.ज्ञा.नागवे/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. नागवे अमोल ज्ञानदेव (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. देवडे मधुकर दत्तात्रय व श्री. नागवे दत्तात्रय कुंडलिक यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,००,८४९/- (अक्षरी रुपये एक लाख आठशे एकोणपन्नास फक्त) + दिनांक १३ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. नागवे दत्तात्रय कुंडलिक (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ८३३ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५
मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. नागवे अमोल ज्ञानदेव, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. देवडे मधुकर दत्तात्रय, (जामिनदार १), राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. नागवे दत्तात्रय कुंडलिक, (जामिनदार २), राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ २९५/६१५/२०१७, दि. २४/०७/१७	१. श्री. नागवे दत्तात्रय कुंडलिक, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	श्री. नागवे दत्तात्रय कुंडलिक त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १४ ऑगस्ट २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १४ ऑगस्ट २०१७.

आदेश (०१०८-०१०९)

क्रमांक ६५/विवअ/वसुली/श्री.रा.ग.ठोंबरे/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. ठोंबरे राहूल गणपत (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. ठोंबरे निखील वासुदेव व श्री. देवडे पोपट

अंकुश यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९५,३००/- (अक्षरी रुपये पंचव्यान्व हजार तीनशे फक्त) + दिनांक १२ डिसेंबर २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. ठोंबरे निखील वासुदेव (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ५६८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. ठोंबरे राहुल गणपत, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे-४१३ १०४, २. श्री. ठोंबरे निखील वासुदेव (जामिनदार १), बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे-४१३ १०४, ३. श्री. देवडे पोपट अंकुश, (जामिनदार १), रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे-४१३ १०४,	कलम १०१/ १२०१/२०/ २०१७, दि. ०३/०४/१७	१. श्री. ठोंबरे निखील गणपत (जामीनदार) राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे-४१३ १०४,	मौजे बोरी, तालुका इंदापूर, ठोंबरे यांच्या मालकी जिल्हा पुणे हक्काची जमीन मिळकत येथील गट नंबर ५६८.	श्री. निखील वासुदेव

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जानेवारी २०१८.

आदेश (०११२-०११३)

क्रमांक ६७/विवअ/वसुली/श्री.बा.दे.कटके/स्था.मा.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. बापू देवराम कटके (कर्जदार), श्री. जगन्नाथ देवराम कटके (सहकर्जदार) व त्यांचे इतर चार जामिनदार श्री. गोकुळ ग्यानदेव बरकडे व श्री. सोपान काशिनाथ कटके, श्री. हनुमंत सिताराम पाटणे, श्री. संजय बाबूराव लवांडे यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १९,७८,३५८/- (अक्षरी रुपये एकोणीस लाख अठ्ठाहत्तर हजार तीनशे अठ्ठावन्न फक्त) + दिनांक २२ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. संजय बाबूराव लवांडे (जामीनदार) यांची मौजे सिगापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १६, ४६४/१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसूल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे सिंगापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे- ४१२ ३०१.	१. श्री. बापू देवराम कटके, रा. भिवरी घिसरेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे- ४१२ ३०१, २. श्री. जगन्नाथ देवराम कटके, (सहकर्जदार) रा. भिवरी, घिसरेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२ ३०१, ३. श्री. गोकुळ ग्यानदेव बरकडे, (जामिनदार १) रा. भिवरी, घिसरेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२ ३०१, ४. श्री. सोपान काशिनाथ कटके, (जामिनदार २) रा. भिवरी, घिसरेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२ ३०१, ५. श्री. हनुमंत सिताराम पाटणे, (जामिनदार ३) रा. भिवरी, घिसरेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२ ३०१, ६. श्री. संजय बाबूराव लवांडे, (जामिनदार ४), रा. सासवड, त्रिशुल हौसिंग सोसायटी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे- ४१२ ३०१.	कलम १०१/ ११५५/४२/ २०१६, दि. १८/०४/१६	१. श्री. संजय बाबूराव लवांडे रा. सासवड, त्रिशुल हौसिंग सोसा. सोपाननगर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२३०१.	मौजे सिंगापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे- ४१२ ३०१, येथील गट नंबर १६, ४६४/१	श्री. संजय बाबूराव लवांडे, यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २२ जानेवारी २०१८.

आदेश (०११०-०१११)

क्रमांक ६६/विवअ/वसुली/श्री.स.ह.नाझिरकर/स्था.मा.ज./सन २०१७.-ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सर्जेराव हरिभाऊ नाझिरकर (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,४४,४३३/- (अक्षरी रुपये एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे तेहतीस फक्त) + दिनांक २० जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. सर्जेराव हरिभाऊ नाझिरकर (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे शिरवली, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १०४ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे शिरवली, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. सर्जेराव हरिभाऊ नाझिरकर, (कर्जदार) राहणार शिरवली, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. आदिनाथ गणेश भूमकर, (जामिनदार १), रा. कोष्टी गल्ली, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. रणजित सर्जेराव, नाझिरकर, (जामिनदार २), राहणार वाबळेवस्ती, शिरवली, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १०४४/१३६७/ २०१७, दि. २०/११/१७	१. श्री. सर्जेराव हरिभाऊ नाझिरकर (कर्जदार) राहणार शिरवली, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	मौजे शिरवली, श्री. सर्जेराव हरिभाऊ तालुका बारामती, नाझिरकर (कर्जदार) जिल्हा पुणे यांच्या मालकी येथील गट हक्काची स्थावर मिळकत क्रमांक १०४.	

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.
पुणे, २० जानेवारी २०१८.

आदेश (०११५-०११६)

क्रमांक ६८/विवअ/वसुली/श्री.रा.शि.दिवेकर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राजेंद्र शिरीष दिवेकर (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,२२,०४७/- (अक्षरी रुपये एक लाख बावीस हजार सत्तेचाळीस फक्त) + दिनांक २४ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. तुषार आनंदा गरदडे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २२९/२ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कडेगाव, स्टेशन तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. राजेंद्र शिरीष दिवेकर, (कर्जदार) राहणार थोरात, हॉस्पिटलशेजारी, बोरीपार्थी, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. हेमंत शिवाजी दरेकर, (जामिनदार १), रा. मुदाळे, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. तुषार आनंदा गरदडे, (जामिनदार २), रा. सरदारशेठ- नगर, केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ २६९/५६९/ २०१७, दि. २४/०७/१७	१. श्री. तुषार आनंदा गरदडे (जामिनदार) राहणार सरदारशेठ- नगर, केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २२९/२.	श्री. तुषार आनंदा गरदडे, (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २४ जानेवारी २०१८.

आदेश (०११७-०११८)

क्रमांक ६९/विवअ/वसुली/श्री.भ.बा.पडर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. पडर बापू भगवान (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,१३,६६३/- (अक्षरी रुपये एक लाख तेरा हजार सहाशे त्रैसष्ट फक्त) + दिनांक २४ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. वाघमोडे रविंद्र पोपटराव (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ९९ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. पडर बापू भगवान, (कर्जदार) रा. शिवनगर, येळेवस्ती, ता. बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. वाघमोडे रविंद्र पोपटराव, (जामिनदार १), रा. माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. वाघमोडे शिरिष बाळसाहेब, (जामिनदार २), रा. शिवनगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ २३/४७६/२०१७, दि. १७/०७/१७	१. श्री. वाघमोडे रविंद्र पोपटराव, (जामिनदार) रा. माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे.	मौजे येळेवस्ती, श्री. वाघमोडे रविंद्र तालुका बारामती, पोपटराव (जामिनदार) जिल्हा पुणे, यांच्या मालकी येथील गट क्रमांक ९९.	श्री. वाघमोडे रविंद्र पोपटराव (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २४ जानेवारी २०१८.

आदेश (०११९-०१२०)

क्रमांक ७०/विवअ/वसुली/श्री.वि.म.आटोळे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विजय महादेव आटोळे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे,

शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,४९,७९०/- (अक्षरी रुपये एक लाख एक्केचाळीस हजार सातशे नव्वद फक्त) + दिनांक २५ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. गणपत शंकर खटके (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ५१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. विजय महादेव आटोळे, (कर्जदार) रा. नाळेवस्ती, माळेगाव बु., ता. बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. कणसे रविंद्र रावसो, (जामिनदार १), रा. मानकरवाडी, कुरवली, ज्योतिबा मंदिराजवळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. गणपत शंकर खटके, (जामिनदार २), रा. गोफणेवस्ती, माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/९८९ ११५७/२०१६, दि. २४/०१/१७	१. श्री. गणपत शंकर खटके, (जामिनदार) रा. गोफणेवस्ती, माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे.	मौजे येळेवस्ती, श्री. गणपत शंकर तालुका बारामती, खटके (जामिनदार) जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक ५१.	मौजे येळेवस्ती, श्री. गणपत शंकर तालुका बारामती, खटके (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २५ जानेवारी २०१८.

आदेश (०१२१-०१२२)

क्रमांक ७१/विवअ/वसुली/श्री.द.अ.जाधव/स्था.मि.ज./सन २०१८.-ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. जाधव दत्ता अशोक (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९६,६३७/- (अक्षरी रुपये श्यान्नव हजार सहाशे सदतीस फक्त) + दिनांक २५ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. जाधव दत्ता अशोक (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे केडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २५३७ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कडेगाव, स्टेशन तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. जाधव दत्ता अशोक, (कर्जदार) रा. केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. थोरात राजेंद्र पोपट, (जामिनदार १), रा. मगरमळा, ताडगे वस्ती, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. शेख याकुब मेहबूब, (जामिनदार २), रा. केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १२३५/४७/ २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. जाधव दत्ता अशोक (कर्जदार) राहणार केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २५३७.	श्री. जाधव दत्ता अशोक, (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २५ जानेवारी २०१८.

आदेश (०१२३-०१२४)

क्रमांक ७२/विवअ/वसुली/श्री.रा.स.साबळे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राजकुमार सदाशिव साबळे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,०२,६६१/- (अक्षरी रुपये एक लाख दोन हजार सहाशे एकसष्ट फक्त) + दिनांक २५ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. राजकुमार सदाशिव साबळे (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २४९, २८३ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. राजकुमार सदाशिव साबळे, (कर्जदार) राहणार अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. प्रविण शिवाजी साबळे, (जामिनदार १), राहणार अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. प्रभाकर राघू साबळे, (जामिनदार २), राहणार अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ५५५/९१७/ २०१७, दि. २२/०८/१७	१. श्री. राजकुमार सदाशिव साबळे (कर्जदार) राहणार अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	मौजे अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २४९, २८३.	श्री. राजकुमार सदाशिव, साबळे, (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २५ जानेवारी २०१८.

आदेश (०१२५-०१२६)

क्रमांक ७३/विवअ/वसुली/श्री.प्र.दि.सोनवणे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सोनवणे प्रदिप दिलीप (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,०६,८५३/- (अक्षरी रुपये एक लाख सहा हजार आठशे त्रेपन्न फक्त) + दिनांक २६ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. सोनवणे प्रदिप दिलीप (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ६१/२ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. सोनवणे प्रदिप दिलीप, (कर्जदार) रा. प्रबुद्धनगर, बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. ठोंबरे अरुण बाबूराव, (जामिनदार १), राहणार यलम्मा मंदिराजवळ, आमराई, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. राऊत गणपत पांडुरंग, (जामिनदार २), रा. झागरवाडी, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/९२९ ११४५/२०१७, दि. ०९/१०/१७	१. श्री. सोनवणे प्रदिप दिलीप, (कर्जदार) राहणार प्रबुद्धनगर, बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे बारामती, तालुका बारामती, (कर्जदार) यांच्या मालकी जिल्हा पुणे, हक्काची स्थावर मिळकत येथील गट क्रमांक ६१/२.	श्री. सोनवणे प्रदिप दिलीप, (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत येथील गट क्रमांक ६१/२.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २६ जानेवारी २०१८.

आदेश (०१२७-०१२८)

क्रमांक ७४/विवअ/वसुली/श्री.सं.सु.रासकर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील

नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संपत सुरेश रासकर (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ७८,२६३/- (अक्षरी रुपये अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट फक्त) + दिनांक २६ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. बनकर रोहित चक्रधर (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे पणदरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ४०८/१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे पणदरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. संपत सुरेश रासकर, (कर्जदार) रा. माळेगाव बु., बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. बनकर रोहित चक्रधर, (जामिनदार १), रा. पणदरे, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. बनकर सचिन बबन, (जामिनदार २), रा. माळेगाव बु., लोणारवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/३०३ ६२३/२०१७, दि. २४/०७/१७	१. श्री. बनकर रोहित चक्रधर, (जामिनदार) राहणार पणदरे, बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे पणदरे, श्री. बनकर रोहित चक्रधर, तालुका बारामती, (कर्जदार) यांच्या मालकी जिल्हा पुणे, हक्काची स्थावर मिळकत येथील गट क्रमांक ४०८/१.	

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २६ जानेवारी २०१८.

आदेश (०१२९-०१३०)

क्रमांक ७५/विवअ/वसुली/श्री.प.दा.शिंदे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. परशुराम दादासो शिंदे (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. दिपक शिवाजी पवार, श्री. महेंद्र हनुमंत पवार यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,०२,१७७/- (अक्षरी रुपये एक लाख दोन हजार एकशे सत्त्याहत्तर फक्त) + दिनांक २७ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. परशुराम दादासो शिंदे (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक २९२ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा.	१. श्री. परशुराम दादासो शिंदे, राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा, २. श्री. दिपक शिवाजी पवार, (जामिनदार १), राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा, ३. श्री. महेंद्र हनुमंत पवार, (जामिनदार २), राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा.	कलम १०१/ १२२३/३६, २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. परशुराम दादासो शिंदे, राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा, येथील गट क्रमांक २९२.	श्री. परशुराम दादासो शिंदे, यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २७ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २७ जानेवारी २०१८.

आदेश (०१३१-०१३२)

क्रमांक ७६/विवअ/वसुली/श्री.ज्ञा.तु.निढाळकर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. निढाळकर ज्ञानदेव तुकाराम (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ६७,४५६/- (अक्षरी रुपये सदुसष्ट हजार चारशे छप्पन फक्त) + दिनांक २७ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. निढाळकर ज्ञानदेव तुकाराम (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे देशमुख मळा, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २४५/३ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे देशमुख, मळा, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. निढाळकर ज्ञानदेव तुकाराम, (कर्जदार) राहणार हनुमान मंदिराजवळ, आंबेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. साळुंखे चिंतामण गणपत, (जामिनदार १), रा. रेल्वेचाळ, केडगाव स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. निढाळकर संतोष बाळासाहेब, (जामिनदार २), राहणार २८९, आंबेगाव, पुर्नवसन, केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ५७७/९३८/ २०१७, दि. २२/०८/१७	१. श्री. निढाळकर ज्ञानदेव तुकाराम (कर्जदार) राहणार हनुमान- मंदिराजवळ, आंबेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे देशमुख- मळा, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २४५/३.	श्री. निढाळकर ज्ञानदेव तुकाराम (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २७ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २७ जानेवारी २०१८.

आदेश (०१३३-०१३४)

क्रमांक ७७/विवअ/वसुली/श्री.यु.इ.शेख/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. युसूफ इसाईल शेख (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,१५,४२३/- (अक्षरी रुपये एक लाख पंधरा हजार चारशे तेवीस फक्त) + दिनांक २७ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. इस्माईल कासम शेख (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १/१८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. युसूफ इसाईल शेख, (कर्जदार) राहणार वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. इस्माईल कासम शेख, (सहकर्जदार) राहणार वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. गौतम शिवाजी कदम, (जामिनदार १), रा. मातानगर, वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे. ४. श्री. नितीन सुरेश रणधिर, (जामिनदार २), रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ९२३/१११८/ २०१७, दि. ०९/१०/१७	१. श्री. इस्माईल कासम शेख (जामिनदार) राहणार वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १/१८.	श्री. इस्माईल कासम शेख, (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २७ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २७ जानेवारी २०१८.

आदेश (०१३५-०१३६)

क्रमांक ७९/विवअ/वसुली/श्री.मा.पां.निबाळकर/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील

नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. निंबाळकर मालोजीराजे पांडुरंग (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,१०,०३०/- (अक्षरी रुपये एक लाख दहा हजार तीस फक्त) + दिनांक २८ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. राजेंद्र ऊर्फ युवराज रामहरी शेलार (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २९८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. निंबाळकर मालोजीराव पांडुरंग (कर्जदार), रा. सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. निंबाळकर रविंद्र फत्तेसिंग (जामिनदार १), राहणार सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. राजेंद्र ऊर्फ युवराज रामहरी शेलार, (जामिनदार २), सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ २५४/५८४/ २०१७, दि. २४/०७/१७	१. श्री. राजेंद्र ऊर्फ युवराज रामहरी शेलार, (जामीनदार) रा. सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे,	मौजे सणसर, श्री. राजेंद्र ऊर्फ युवराज तालुका इंदापूर, रामहरी शेलार यांच्या जिल्हा पुणे मालकी हक्काची स्थावर येथील गट नंबर मिळकत. २९८.	

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ जानेवारी २०१८.

आदेश (०१३७-०१३८)

क्रमांक ८०/विवअ/वसुली/श्री.सु.सु.काळे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. काळे सुरज सुरेश (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,३४,९७७/- (अक्षरी रुपये एक लाख चवतीस हजार नऊशे सत्याहत्तर फक्त) + दिनांक २८ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. काळे सुरज सुरेश (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ८८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे माळेगाव, खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. काळे सुरज सुरेश, (कर्जदार) रा. माळेगाव खु., ता. बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. जेधे युवराज सदाशिव, (जामिनदार १), राहणार माळेगाव खु. बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे-४१३ ११५, ३. श्री. होळकर विशाल मानसिंग, (जामिनदार २), रा. माळेगाव खु., बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे-४१३११५.	कलम १०१/ १४२४/२७८, २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. काळे सुरज सुरेश, (कर्जदार) राहणार माळेगाव खु., बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे-४१३११५.	मौजे माळेगाव, श्री. काळे सुरज सुरेश, खुर्द, बारामती, (कर्जदार) यांच्या मालकी तालुका बारामती, हक्काची स्थावर मिळकत जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक ८८.	

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २८ जानेवारी २०१८.

आदेश (०१३९-०१४०)

क्रमांक ८१/विवअ/वसुली/श्री.सं.स.राक्षे/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सचिन संजय राक्षे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,१५,८६९/- (अक्षरी रुपये एक लाख पंधरा हजार आठशे एकसष्ट फक्त) + दिनांक २८ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. उत्तम विष्णू पन्हाळकर (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ३३०/ प्लॉट नंबर ५ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. सचिन संजय राक्षे, (कर्जदार) राहणार भिगवण, भैरवनाथ विद्यालयासमोर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. संजय विठ्ठल राक्षे, (सहकर्जदार) राहणार भिगवण, भैरवनाथ विद्यालयासमोर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे,	कलम १०१/ १४८७/३३०/ २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. उत्तम विष्णू पन्हाळकर, (जामीनदार) राहणार भिगवण, भैरवनाथ विद्यालयासमोर, ता. इंदापूर, जिल्हा पुणे ४१३१३०.	मौजे भिगवण, श्री. उत्तम विष्णू तालुका इंदापूर, पन्हाळकर (कर्जदार) जिल्हा पुणे यांच्या मालकी हक्काची येथील गट क्रमांक ३३०. प्लॉट नं. ५.	

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनीदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६

३. श्री. उत्तम विष्णू पन्हाळकर,
(जामिनदार १) राहणार भिगवण,
भैरवनाथ विद्यालयासमोर,
तालुका इंदापूर, जिल्हा पुणे,
४. श्री. शंकर किसन धवडे,
(जामिनदार २), राहणार भिगवण,
भैरवनाथ विद्यालयासमोर,
तालुका इंदापूर, जिल्हा पुणे,

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २८ जानेवारी २०१८.

आदेश (०१४१-०१४२)

क्रमांक ८२/विवअ/वसुली/श्री.स.आ.लॉडे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सचिन आप्पा लॉडे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,२१,१७१/- (अक्षरी रुपये एक लाख एकवीस हजार एकशे एकाहत्तर फक्त) + दिनांक २८ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. व्यंकट सिताराम फरगडे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १९५६ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनीदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. सचिन आप्पा लॉडे, (कर्जदार) रा. कानिफनाथ नगर, वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२११५, २. श्री. व्यंकट सिताराम फरगडे, (जामिनदार १), रा. फरगडे, मळा, वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. अमिर आदम बागवान, (जामिनदार २), रा. वरवंड, तलाठी ऑफिसशेजारी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १२४८/६१/ २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. व्यंकट सिताराम फरगडे (जामिनदार) राहणार फरगडे मळा, वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १९५६	श्री. व्यंकट सिताराम फरगडे, (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ जानेवारी २०१८.

आदेश (०१४३-०१४४)

क्रमांक ८३/विवअ/वसुली/श्री.स.अ.बादशाहा/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सय्यद अलताफ बादशाहा (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ७९,९३२/- (अक्षरी रुपये एकोणऐंशी हजार नऊशे बत्तीस फक्त) + दिनांक २९ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. सुकुर आदम शेख (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ४४२ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. सय्यद अलताफ बादशाहा, (कर्जदार) रा. शिवनगर, माळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. दिलीप मच्छिंद्र करे, (जामिनदार १), राहणार रुई- भिगवण रोड, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. शेंडगे श्रीकांत बाळासो, (जामिनदार २), रा. पवारवाडी, सरकारी दवाखान्याजवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा, ४. श्री. सुकुर आदम शेख, (जामिनदार ३), रा.शिवनगर, माळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/९८१ ११५०/२०१७, दि. २४/०१/१७	१. श्री. सुकुर आदम शेख, (जामिनदार) राहणार शिवनगर, माळेगाव, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे माळेगाव, बुद्रुक, तालुका बारामती, हक्काची स्थावर मिळकत. जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक ४४२.	श्री. सुकुर आदम शेख, (जामिनदार) यांच्या मालकी

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २९ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २९ जानेवारी २०१८.

आदेश (०१४५-०१४६)

क्रमांक ८४/विवअ/वसुली/श्री.शमशोद्दीन हुसेन बागवान/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शमशोद्दीन हुसेन बागवान (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ७१,४४७/- (अक्षरी रुपये एकाहत्तर हजार चारशे सत्तेचाळीस फक्त) + दिनांक ३० जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. गायकवाड दिलीपराव मोहन (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ६०४ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदारांची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वडगाव, निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. शमशोद्दीन हुसेन, बागवान (कर्जदार) रा. वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे-४१३१०२, २. श्री. गायकवाड दिलीपराव, मोहन (जामीनदार १), रा. वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे-४१३१०२, ३. श्री. सणस मोहन ज्ञानदेव, (जामीनदार २), रा. सणसर, वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जिल्हा पुणे-४१३१०२,	कलम १०१/७३२ १०६७/२०१७, दि. १९/०९/१७	१. श्री. गायकवाड दिलीपराव मोहन, (जामीनदार), रा. वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे-४१३१०२.	मौजे वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक ६०४.	श्री. गायकवाड दिलीपराव, मोहन (जामीनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, ३० जानेवारी २०१८.

आदेश (०१४७-०१४८)

क्रमांक ८५/विवअ/वसुली/श्री.म.ह.पवार/ज.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. महेंद्र हनुमंत पवार (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामीनदार श्री. नीलेश निवृत्ती नलवदे व श्री. दीपक शिवाजी पवार यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये १,०५,९६९/ (अक्षरी रुपये एक लाख पाच हजार नऊशे एकोणसत्तर फक्त) + दिनांक ३० जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. महेंद्र हनुमंत पवार (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वेळे, तालुका वार्डे, जिल्हा सातारा-४१५५१७ येथील गट क्रमांक ५२० मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत

खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या कर्जदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४९५५१७.	१. श्री. महेंद्र हनुमंत पवार, (कर्जदार) राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४९५५१७. २. श्री. नीलेश निवृत्ती नलवदे, (जामीनदार १), राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४९५५१७, ३. श्री. दीपक शिवाजी पवार, (जामीनदार २), राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४९५५१७.	कलम १०१/७९०/ १. श्री. महेंद्र हनुमंत १७८/२०१६, दि. ०५/१२/१६ रा. वेळे, ता. वाई, जि. सातारा-४९५५१७.	१. श्री. महेंद्र हनुमंत पवार, (कर्जदार) रा. वेळे, ता. वाई, जि. सातारा-४९५५१७.	मौजे वेळे, तालुका वाई, तालुका सातारा, जमीन मिळकत. गट नंबर ५२०.	श्री. महेंद्र हनुमंत पवार, यांच्या मालकी हक्काची

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

दुर्वाचनीय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ३० जानेवारी २०१८.

आदेश (०१४९-०१५०)

क्रमांक ८६/विवअ/वसुली/श्री.ता.ब.जाधव/स्था.मि.ज./सन २०१८.-ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. तानाजी बबन जाधव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये ५४,७४४/ (अक्षरी रुपये चोपन्न हजार सातशे चव्वेचाळीस फक्त) + दिनांक ३१ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. उदयानंद दिनकर ओव्हाळ (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ९७०, ६७०, ६७१, ७५२ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	१. श्री. तानाजी बबन जाधव, (कर्जदार) राहणार कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, २. श्री. उदयानंद दिनकर ओव्हाळ, (जामीनदार १), रा. कर्नवाडी, बौद्धवस्ती, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, ३. श्री. पोपट दौलत सराटे, (जामीनदार २), रा. वालचंदनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १४२३/२७७, २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. उदयानंद दिनकर ओव्हाळ, (जामीनदार) राहणार कर्नवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	मौजे कर्नवडी, ता. खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ९७०, ६७०, ६७१, ७५२.	श्री. उदयानंद दिनकर, ओव्हाळ (जामीनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, ३१ जानेवारी २०१८.

आदेश (०१५१-०१५२)

क्रमांक ८७/विवअ/वसुली/श्री.ता.ब.जाधव/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. तानाजी बबन जाधव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये ५४,७४४/ (अक्षरी रुपये चौपन्न हजार सातशे चव्वेचाळीस फक्त) + दिनांक ३१ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. पोपट दौलत सराटे (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ४६०, १८७ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	१. श्री. तानाजी बबन जाधव, (कर्जदार) राहणार कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, २. श्री. उदयानंद दिनकर ओव्हाळ, (जामीनदार १), रा. कर्नवडी, बौद्धवस्ती, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, ३. श्री. पोपट दौलत सराटे, (जामीनदार २), रा. वालचंदनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १४२३/२७७/ २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. पोपट दौलत सराटे, (जामीनदार) राहणार कर्नवडी, बौद्धवस्ती, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	मौजे कर्नवडी, ता. खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ४६०, १८७.	श्री. पोपट दौलत सराटे, (जामीनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ३१ जानेवारी २०१८.

आदेश (०१५३-०१५४)

क्रमांक ८९/विवअ/वसुली/श्री.ग.म.कवितके/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कवितके गणेश महादेव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५६,५४५/- (अक्षरी रुपये छपन्न हजार पाचशे पंचेचाळीस फक्त) + दिनांक ३१ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. कवितके गणेश महादेव (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ५०९ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. कवितके गणेश महादेव, (कर्जदार), राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. दिपक किसन भगत (जामिनदार १), राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गायकवाड, (जामिनदार २), रा. बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ९७१/१९४०/ २०१६, दि. २४/०१/१७	१. श्री. कवितके गणेश महादेव (कर्जदार), रा. बोरी, ता. इंदापूर, जिल्हा पुणे,	मौजे बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील मिळकत क्रमांक ५०९.	श्री. कवितके गणेश महादेव (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ३१ जानेवारी २०१८.

आदेश (०१५५-०१५६)

क्रमांक ८८/विवअ/वसुली/श्री.ता.ब.जाधव/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. तानाजी बबन जाधव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये ५४,७४४/ (अक्षरी रुपये चौपन्न हजार सातशे चव्वेचाळीस फक्त) + दिनांक ३१ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. तानाजी बबन जाधव (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ३५५, ४१०, ४२०, ५८५, ८२२, ३४६ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या कर्जदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	१. श्री. तानाजी बबन जाधव, (कर्जदार) राहणार कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, २. श्री. उदयानंद दिनकर ओव्हाळ, (जामीनदार १), रा. कर्नवडी, बौद्धवस्ती, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, ३. श्री. पोपट दौलत सराटे, (जामीनदार २), रा. वालचंदनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १४२३/२७७, २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. तानाजी बबन जाधव, (कर्जदार) राहणार कर्नवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	मौजे कर्नवडी, ता. खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ३५५, ४१०, ४२० ५८५, ८२२, ३४६.	श्री. तानाजी बबन जाधव, (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, ३१ जानेवारी २०१८.

आदेश (०१५७-०१५८)

क्रमांक ७८/विवअ/वसुली/श्री.सं.अ.चव्हाण/ज.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. चव्हाण संतोष अण्णासो (कर्जदार) व त्याचे इतर तीन जामीनदार श्री. यासीन मसीद बागवान, श्री. भोईटे राजेंद्र युवराज यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ८१,८४९/- (अक्षरी रुपये एक्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास फक्त) + दिनांक २८ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. चव्हाण संतोष अण्णासो (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे हिंणगेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २३८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५
मौजे हिंगणेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. चव्हाण संतोष अण्णासो, राहणार हिंगणेवाडी, सनसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. यासिन मजीद बागवान, (जामीनदार १), रा. रुम नं. २०३, म्हाडा कॉलनी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. भोईटे सागर घनश्याम, (जामीनदार २), रा. सनसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ३. श्री. भोईटे राजेंद्र युवराज, (जामीनदार ३), रा. भवानीनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/२४/ ४७७/२०१७, दि. १७/०७/१७	१. श्री. चव्हाण संतोष अण्णासो, रा. हिंगणेवाडी, सनसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	श्री. चव्हाण संतोष अण्णासो त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २७ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २७ जानेवारी २०१८.

आदेश (०१५९-०१६०)

क्रमांक ९३/विवअ/वसुली/श्री.बा.भ.पडर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. पडर बापू भगवान (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९५,५८३/- (अक्षरी रुपये पंचान्वय हजार पाचशे त्र्यांशे फक्त) + दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. पडर बापू भगवान (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ३ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या कर्जदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. पडर बापू भगवान, (कर्जदार) रा. शिवनगर, येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. वाघमोडे रविंद्र पोपटराव, (जामीनदार १), राहणार माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. वाघमोडे शिरीष बाळासाहेब, (जामीनदार २), रा. शिवनगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/२३/ ४७६/२०१७, दि. १७/०७/१७	१. श्री. पडर बापू भगवाने, (जामीनदार) राहणार शिवनगर, येळेवस्ती, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक ३.	श्री. पडर बापू भगवाने, (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २३ फेब्रुवारी २०१८.

आदेश (०१६१-०१६२)

क्रमांक ९०/विवअ/वसुली/श्री.पु.ब.नवले/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. नवले पुरुषोत्तम बबनराव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,५३,५७९/- (अक्षरी रुपये एक लाख त्रेपन्न हजार पाचशे एकोणऐशी फक्त) + दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. काळे सुरज सुरेश (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ८८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे माळेगाव, खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. नवले पुरुषोत्तम बबनराव, (कर्जदार) राहणार माळेगाव बु., ग्रामपंचायत पाठीमागे, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. काळे सुरज सुरेश, (जामीनदार १), राहणार काटेवस्ती, माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. निगडे नितीन बाळासो, (जामीनदार २), रा. बारामती, म्हस्कोबानगर, कसबा, निरा रोड, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/५८५/ ७६२/२०१६, दि. २०/०९/१६	१. श्री. काळे सुरज सुरेश, (जामिनदार) राहणार काटेवस्ती, माळेगाव खुर्द, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे माळेगाव, खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक ८८.	श्री. काळे सुरज सुरेश, (जामीनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, १२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (०१६३-०१६४)

क्रमांक ९१/विवअ/वसुली/श्री.ग.आटपाडकर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गणेश दत्तात्रय आटपाडकर (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,२५,९३९/- (अक्षरी रुपये एक लाख पंचवीस हजार नऊशे एकोणचाळीस फक्त) + दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. गणेश दत्तात्रय आटपाडकर (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ६८/४/१ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. गणेश दत्तात्रय आटपाडकर, (कर्जदार) रा. ढोरेगल्ली, नवले, मळा, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. सम्राट अशोक गायकवाड, (जामीनदार १), राहणार सिद्धार्थ- नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. संतोष तुकाराम पाटणे, (जामीनदार २), रा. रामगल्ली, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/९८४/ १. श्री. गणेश दत्तात्रय ११५३/२०१६, दि. २४/०१/१७ राहणार ढोरेगल्ली, नवले मळा, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे बारामती, श्री. गणेश दत्तात्रय, तालुका बारामती, आटपाडकर, (कर्जदार) जिल्हा पुणे, यांच्या मालकी हक्काची येथील गट क्रमांक ६८/४/१.		

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, १२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (०११५-०११६)

क्रमांक ९२/विवअ/वसुली/श्री.सु.द.जगताप/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. जगताप सुरेश दगडू (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,२८,७७२/- (अक्षरी रुपये एक लाख अठ्ठावीस हजार सातशे बाहत्तर फक्त) + दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. दगडू पिराजी जगताप (सहकर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बोरीपाधी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १३८ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या सहकर्जदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे बोरीपार्धी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. जगताप सुरेश दगडू, (कर्जदार) राहणार बोरीपार्धी, विशाल बिअरबार पाठीमागे, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. दगडू पिराजी जगताप, (सहकर्जदार), रा. बोरीपार्धी, विशाल बिअरबार पाठीमागे, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. बरकडे आनंद शंकर, (जामीनदार १), रा. केडगाव थोरात हॉस्पिटलशेजारी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. ४. श्री. जगताप संदिप नारायण, रा. बोरीपार्धी, शिवाजी चौक, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १२९८/२६६/ २०१७, दि. ३०/०५/१७	१. श्री. दगडू पिराजी जगताप (सहकर्जदार) राहणार बोरीपार्धी, विशाल बिअरबार पाठीमागे, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे बोरीपार्धी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १३८.	श्री. दगडू पिराजी जगताप, (सहकर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, १४ फेब्रुवारी २०१८.

आदेश (०१६७-०१६८)

क्रमांक ९४/विवअ/वसुली/श्री.नि.नि.नलवडे/स्था.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. निलेश निवृत्ती नलवडे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये १,४१,९८२/ (अक्षरी रुपये एक लाख एकेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी फक्त) + दिनांक ०७ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. दत्तात्रय विठ्ठल पवार (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा-४१५५१७ येथील गट क्रमांक ७४४ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदारांची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनीदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे सुरुवर, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१५५१७.	१. श्री. निलेश निवृत्ती नलवडे, (कर्जदार) राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१५५१७. २. श्री. सचिन भानुदास नलवडे, (जामीनदार), राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१५५१७, ३. श्री. दत्तात्रय विठ्ठल पवार, (जामीनदार), राहणार वेळे, मारुती मंदिराजवळ, तालुका वाई, जिल्हा सातारा-४१५५१७.	कलम १०१/ १२४०/५३, २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. दत्तात्रय विठ्ठल पवार, (जामीनदार) रा. वेळे, मारुती मंदिराजवळ, तालुका वाई, जि. सातारा-४१५५१७.	७४४	श्री. दत्तात्रय विठ्ठल पवार, (जामीनदार) मौजे सुरुवर, तालुका वाई, जिल्हा सातारा-४१५५१७.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ७ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ७ मार्च २०१८.

आदेश (०१६९-०१७०)

क्रमांक ९५/विवअ/वसुली/श्री.रा.म.ओव्हाळ/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राजेश महादेव ओव्हाळ (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ८२,६४९/- (अक्षरी रुपये ब्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास फक्त) + दिनांक ७ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. महादेव केरु ओव्हाळ (सहकर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे धुमाळीचामळा, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३ येथील गट क्रमांक ८७/१/ब मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदारांची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे धुमाळीचा, मळा, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. राजेश महादेव ओव्हाळ, (कर्जदार) राहणार केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३,	कलम १०१/ ५४८/९१०/ २०१७, दि. २२/०८/१७	१. श्री. महादेव केरु ओव्हाळ, रा. केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३.	८७/१/ब	श्री. गायकवाड संजय, ज्ञानदेव, (जामीनदार) मौजे धुमाळीचामळा, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३.

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनीदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे धुमाळीचा, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	२. श्री. महादेव केरू ओव्हाळ, (सहकर्जदार) राहणार केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३, ३. श्री. मनिष कुंडलिक बारवकर, (जामीनदार), रा. केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३, ४. श्री. झोडगे सतिश ज्ञानोबा, (जामीनदार), रा. नांदुर, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३.				

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०७ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, ०७ मार्च २०१८.

आदेश (०१७१-०१७२)

क्रमांक ९६/विवअ/वसुली/श्री.सं.गरदडे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गरदडे सुजय संजय (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५६,५२२/- (अक्षरी रुपये छपन्न हजार पाचशे बावीस फक्त) + दिनांक ०८ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. गरदडे श्रीरंग म्हस्कु (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ३८३/१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनीदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३.	१. श्री. गरदडे सुजय संजय, (कर्जदार) रा. गिरीजा शंकर, सोसा., फ्लॅट नंबर ई-०४, केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३.	कलम १०१/ ५७९/९४०/ २०१७, दि. २२/०८/१७	१. श्री. गरदडे श्रीरंग म्हस्कु, (जामीनदार), रा. खोपोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३.	३८३/१	श्री. गरदडे श्रीरंग, म्हस्कु, (जामीनदार) मौजे दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१२२०३.

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदारांची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३.	२. श्री. गरदडे राजेंद्र शिवाजी, (जामीनदार) राहणार खोपोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३, ३. श्री. रूपनवर अतुल आबासो, (जामीनदार), रा. खोपोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३, ४. श्री. गरदडे श्रीरंग म्हस्कु, (जामीनदार), रा. खोपोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२२०३.				

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०९ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.
पुणे, ०९ मार्च २०१८.

आदेश (०१७३-०१७४)

क्रमांक ९९/विवअ/वसुली/श्री.सं.ह.गव्हाणे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संदिप हरिभाऊ गव्हाणे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९५,८७२/- (अक्षरी रुपये पंचान्वह हजार आठशे बाहत्तर फक्त) + दिनांक १२ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. हरिभाऊ कोंडिबा गव्हाणे (सहकर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १८ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदारांची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या सहकर्जदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे येळेवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. संदिप हरिभाऊ गव्हाणे, (कर्जदार) रा. माळेगाव बु., येळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. हरिभाऊ कोंडिबा गव्हाणे, (सहकर्जदार), राहणार माळेगाव बुद्रुक, येळेवडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १२२५/३८/ २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. हरिभाऊ कोंडिबा गव्हाणे, (सहकर्जदार) राहणार माळेगाव बु., येळेवाडी, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे येळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक १८	श्री. हरिभाऊ कोंडिबा गव्हाणे, (सहकर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या सहकर्जदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६

३. श्री. अर्जुन एकनाथ गिन्हे,
(जामीनदार १), राहणार माळेगाव
बुद्रुक, शिवनगर, वडाळवस्ती,
तालुका बारामती, जिल्हा पुणे,
४. श्री. दिलीप हरिभाऊ गव्हाणे,
माळेगाव बुद्रुक, येळेवाडी,
तालुका बारामती, जिल्हा पुणे.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (०१७५-०१३४)

क्रमांक ७७/विवअ/वसुली/श्री.यो.यु.जाधव/जं.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. योगेश युवराज जाधव (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामीनदार, श्री. रणवीर अशोक दिवेकर व श्री. नंदकुमार शिवाजी दिवेकर यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,०९,०४३/- (अक्षरी रुपये एक लाख नऊ हजार त्रेचाळीस फक्त) + दिनांक २५ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. नंदकुमार शिवाजी दिवेकर (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १११४/१ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. योगेश युवराज जाधव, (कर्जदार) राहणार वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. रणवीर अशोक दिवेकर, (जामीनदार १) राहणार वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. नंदकुमार शिवाजी दिवेकर, (जामीनदार २), रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ५७३/९३४/ २०१७, दि. २२/८/१७	१. श्री. रणवीर अशोक दिवेकर (जामीनदार) राहणार वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१११४/१	श्री. रणवीर अशोक दिवेकर, (जामीनदार) यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २४ मार्च २०१८.

आदेश (०१७७-०१७८)

क्रमांक १०९/विवअ/वसुली/श्री.वि.ह.चव्हाण/ज.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विशाल हनुमंत चव्हाण (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामीनदार श्री. मोहनराव दादासाहेब गायकवाड व श्री. विक्रम चंद्रकांत चव्हाण यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये ९८,१९७/ (अक्षरी रुपये अठ्यान्नव हजार एकशे सत्यान्नव फक्त) + दिनांक २४ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. मोहनराव दादासाहेब गायकवाड (जामीनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे मोहडेकरवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा-४१५५१७ येथील गट क्रमांक ९६ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे मोहडेकर- वाडी, ता. वाई, जिल्हा सातारा ४१५५१७.	१. श्री. विशाल हनुमंत चव्हाण, (कर्जदार) राहणार सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१५५१७. २. श्री. मोहनराव दादासाहेब, गायकवाड, (जामीनदार १), सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१५५१७, ३. श्री. विक्रम चंद्रकांत चव्हाण, (जामीनदार २), राहणार वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१५५१७.	कलम १०१/१२३३/ १. श्री. मोहनराव दादा- १५२०/२०१७, साहेब गायकवाड, दि. २६/१२/१७ (जामीनदार), रा. सुरूर, तालुका वाई, जि. सातारा ४१५५१७.	१. श्री. मोहनराव दादा- साहेब गायकवाड, (जामीनदार), रा. सुरूर, तालुका वाई, जि. सातारा ४१५५१७.	मौजे मोहडेकर- वाडी, ता. वाई, जिल्हा सातारा, गट नंबर ९६.	श्री. मोहनराव दादासाहेब गायकवाड यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २४ मार्च २०१८.

आदेश (०१७९-०१८०)

क्रमांक ११०/विवअ/वसुली/श्री.वि.मु.काकडे/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. काकडे विशाल मुरलीधर (कर्जदार) व सौ. काकडे विजयालक्ष्मी मुरलीधर (सहकर्जदार) व त्यांचे इतर दोन जामीनदार, श्री. काकडे अक्षय विनय व श्री. शिंदे प्रविण सदाशिव यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये ७८,३२३/ (अक्षरी रुपये अठ्याहत्तर हजार तीनशे तेवीस फक्त) + दिनांक २४ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक

वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे सौ. काकडे विजयालक्ष्मी मुरलीधर (सहकर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे कोळकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा-४१५५२३ येथील मिळकत नंबर ११५७ मधील त्यांच्या हिश्याची घर मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	मिळकत नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कोळकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२३.	१. श्री. काकडे विशाल मुरलीधर, (कर्जदार) रा. अक्षयधाम, शारदा- नगर, पो. पोकळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२३, २. सौ. काकडे विजयालक्ष्मी, मुरलीधर (सहकर्जदार), रा. अक्षयधाम, शारदानगर, पो. पोकळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा-४१५५२३, ३. श्री. काकडे अक्षय विनय, (जामीनदार १), राहणार अक्षयधाम, शारदानगर, पो. पोकळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा जिल्हा सातारा-४१५५२३. ४. श्री. शिंदे प्रविण सदाशिव, (जामीनदार १), राहणार अक्षयधाम, शारदानगर, पो. पोकळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा जिल्हा सातारा-४१५५२३.	कलम १०१/ १४६२/३१२/ २०१७, दि. ३०/०५/१७	१. सौ. काकडे विजयालक्ष्मी मुरलीधर (सहकर्जदार), राहणार अक्षयधाम, शारदानगर, पो. पोकळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा-४१५५२३.	मौजे कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा ४१५५२३, मिळकत नंबर ११५७.	सौ. काकडे विजयालक्ष्मी, मुरलीधर यांच्या मालकी, हक्काचे घर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २४ मार्च २०१८.

आदेश (०१८१-०१८२)

क्रमांक १११/विवअ/वसुली/श्री.उ.कि.गायकवाड/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गायकवाड उद्धव किसन (कर्जदार) व श्री. गायकवाड महादेव खंडू (सहकर्जदार) व त्यांचे इतर दोन जामीनदार श्री. ढगे खंडेराव रामचंद्र व श्री. गाढवे शामराव बापूराव यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये ५३,०७५/ (अक्षरी रुपये त्रेपन्न हजार पंच्याहत्तर फक्त) + दिनांक २४ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे गायकवाड महादेव खंडू (सहकर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा-४१५५२२ येथील मिळकत गट क्रमांक २१२, २१४ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये

जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामीनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुली करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२२.	१. श्री. गायकवाड उद्धव किसन, (कर्जदार) राहणार काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२३, २. श्री. गायकवाड महादेव खंडू, (सहकर्जदार १), राहणार काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२२, ३. श्री. ढगे खंडेराव रामचंद्र, (जामीनदार २), राहणार काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२२. ४. श्री. गाढवे शामराव बापूराव, (जामीनदार २), राहणार काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा ४१५५२२.	कलम १०१/ २७५/६०२/ २०१७, दि. २४/०७/१७	१. श्री. गायकवाड महादेव खंडू (सहकर्जदार), राहणार काळज, तालुका फलटण, जिल्हा सातारा-४१५५२२.	मौजे काळज, ता. फलटण, जिल्हा सातारा गट नंबर २१२ २१४.	श्री. गायकवाड महादेव खंडू यांच्या मालकी, हक्काची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, २४ मार्च २०१८.

आदेश (०१८३-०१८४)

क्रमांक ११२/विअ/वसुली/श्री.द.नि.राऊत/ज.मि.ज/सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राऊत दत्तात्रय निवृत्ती (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामीनदार, श्री. सागडे चंद्रकांत सुदाम व श्री. जगदाळे महेश महादेव यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ३६,३१७/- (अक्षरी रुपये छत्तीस हजार तीनशे सतरा फक्त) + दिनांक २६ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. राऊत दत्तात्रय निवृत्ती (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२३०१ येथील गट क्रमांक २१५५ मधील त्यांच्या हिश्याची

जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुली करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ४१२३०९.	१. श्री. राऊत दत्तात्रय निवृत्ती, (कर्जदार) राहणार गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ४१२३०९, २. सागडे चंद्रकांत सुदाम, (जामिनदार २) राहणार गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ४१२३०९, ३. श्री. जगदाळे महेश महादेव, (जामिनदार २) राहणार गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ४१२३०९.	कलम १०१/ ७१७/१०५५/ २०१७, दि. १९/०९/१७	१. श्री. राऊत दत्तात्रय निवृत्ती (कर्जदार) राहणार गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे- ४१२३०९.	मौजे गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ४१२३०९. २१५५.	श्री. राऊत दत्तात्रय निवृत्ती यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २६ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, २६ मार्च २०१८.

आदेश (०१८९-०१९०)

क्रमांक १०७/विवा/वसुली/श्री.कुं.सु.ठोंबरे/ज.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. ठोंबरे कुंडलिक सुरेश (कर्जदार) व त्यांचे इतर दोन जामिनदार श्री. हिरालाल दगडू कराडे व श्री. प्रकाश राघू कराडे यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,३३,७८४/ (अक्षरी रुपये एक लाख तेहेतीस हजार सातशे चौऱ्याऐशी फक्त) + दिनांक २१ सप्टेंबर २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. हिरालाल दगडू कराडे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे कराडवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ३, १४५, १६२, १६४, १७०, १७३, १७५, २५१ मधील त्यांच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे कराडवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	१. श्री. ठोंबरे कुंडलिक सुरेश, (कर्जदार) रा. कराडवाडी, पो. अंधोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, २. श्री. कराडे हिरालाल दगडू, (जामिनदार १), रा. कराडवाडी, पो. अंधोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, ३. श्री. कराडे प्रकाश राघू, (जामिनदार २), रा. कराडवाडी, पो. अंधोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	कलम १०१/ ७३५/१०७०, २०१७, दि. १९/०९/१७	१. श्री. कराडे हिरालाल दगडू, रा. कराडवाडी, पो. अंधोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	३, १४५, १६२, १६४, १७०, १७३ १७५, २५१.	श्री. कराडे हिरालाल, दगडू (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची जमीन मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २० मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २० मार्च २०१८.

आदेश (००१९३-०१९४)

क्रमांक १०३/विवअ/वसुली/श्री.शि.अ.शिगाडे/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शिगाडे शिवाजी अर्जुन (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५०,५८१/- (अक्षरी रुपये पन्नास हजार पाचशे ऐक्याऐंशी फक्त) + दिनांक १२ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. शिगाडे शिवाजी अर्जुन (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे निंबोडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २१९ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या कर्जदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे निंबोडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. शिगाडे शिवाजी अर्जुन, (कर्जदार) रा. काटेवाडी, भवानीनगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. २. श्री. गोरड नितीन कृष्णा, (जामिनदार १), रा. काटेवाडी, भवानीनगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे,	कलम १०१/ १९/४७२/ २०१७, दि. १७/०७/१७	१. श्री. शिगाडे शिवाजी अर्जुन, रा. काटेवाडी, भवानीनगर, ता. बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	मौजे निंबोडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २१९.	श्री. शिगाडे शिवाजी अर्जुन (कर्जदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या कर्जदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६

३. श्री. कोकरे अमोल महादेव,
(जामिनदार १), रा. काटेवाडी,
भवानीनगर, तालुका बारामती,
जिल्हा पुणे.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (०१९५-०१९६)

क्रमांक १०६/विवअ/वसुली/श्री.शि.रा.यादव/स्था.मा.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शिववीरसिंग रामस्वरूप यादव (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये १,१४,०२७/ (अक्षरी रुपये एक लाख चौदा हजार सत्तावीस फक्त) + दिनांक १४ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. करीम मकबुल पठाण (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे पारगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा-४१५५२९ येथील गट क्रमांक ३० मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदाराचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे पारगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	१. श्री. शिववीरसिंग रामस्वरूप यादव (कर्जदार) रा. पारगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ४१५५२९, २. श्री. आनंदराव बबन मोहिते, (जामिनदार), रा. पारगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ४१५५२९, ३. श्री. गणेश प्रकाश जाधव, (जामिनदार), रा. चिखली, तालुका वाई, जिल्हा सातारा ४१२८०२. ४. श्री. करीम मुकबल पठाण, (जामिनदार), रा. खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ४१५५२९,	कलम १०१/ १२००/१९, २०१७, दि. ०३/०४/१७	१. श्री. करीम मुकबल पठाण, (जामिनदार), राहणार खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ४१५५२९.	३०	श्री. करीम मुकबल पठाण, (जामिनदार), रा. खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ४१५५२९.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १४ मार्च २०१८.

आदेश (०१९७-०१९८)

क्रमांक १००/विवअ/वसुली/श्री.सं.ह.गव्हाणे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संदीप हरिभाऊ गव्हाणे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९५,८७२/- (अक्षरी रुपये पंचचान्नव हजार आठशे बाहत्तर फक्त) + दिनांक १२ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. अर्जुन एकनाथ गिन्हे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ३८४ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे माळेगाव बु., तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. संदीप हरिभाऊ गव्हाणे, (कर्जदार) रा. माळेगाव बु., येळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. हरिभाऊ कोंडिबा गव्हाणे, (सहकर्जदार), राहणार माळेगाव बुद्रुक, येळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. अर्जुन एकनाथ गिन्हे, (जामिनदार १), राहणार माळेगाव बुद्रुक, शिवनगर, वडाळवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ४. श्री. दिलीप हरिभाऊ गव्हाणे, माळेगाव बुद्रुक, येळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १२२५/३८, २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. अर्जुन एकनाथ गिन्हे, रा. माळेगाव बु., शिवनगर, वडाळवस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	मौजे माळेगाव बु., श्री. अर्जुन एकनाथ तालुका बारामती, गिन्हे, (सहकर्जदार) यांच्या जिल्हा पुणे, मालकी हक्काची स्थावर येथील गट मिळकत. क्रमांक ३८४.	

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (०१९९-०२००)

क्रमांक १०१/विवअ/वसुली/श्री.सं.ह.गव्हाणे/स्था.मा.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. र. स. नाझीरकर (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे रक्कम रुपये १,५०,२४९/ (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार दोनशे एकोणपन्नास फक्त) + दिनांक १२ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. बापू विश्वनाथ गावडे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे राजुरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ५०/५ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे राजुरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.	१. श्री. रणजित सर्जेराव नाझीरकर, (कर्जदार) रा. फ्लॅट नंबर १, व्हील कॉलनी, सुवर्णा बिल्डिंग, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. बापू विश्वनाथ गावडे, (जामिनदार १), राहणार राजुरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा, ३. श्री. गणेश अंकुश थोरात, (जामिनदार २), माळेगाव रोड, कसबा, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १२२५/३८, २०१७, दि. १८/०४/१७	१. श्री. बापू विश्वनाथ गावडे, रा. राजुरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.	मौजे राजुरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ५०/५.	श्री. बापू विश्वनाथ गावडे, (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (०२०१-०२०२)

क्रमांक १०२/विवअ/वसुली/श्री.सु.मा.सायकर/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सायकर सुदाम माणिक (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये २६,२८५/- (अक्षरी रुपये सव्वीस हजार दोनशे पंच्याऐंशी फक्त) + दिनांक १२ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. गावडे रमेश भानुदास (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे जळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १३३/१ प्लॉट नंबर १२ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे जळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१. श्री. सायकर सुदाम माणिक, (कर्जदार) रा. संभाजीनगर, जळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २. श्री. गावडे रमेश भानुदास, (जामिनदार-१), रा. संभाजीनगर, जळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. सरोदे सागर महेश, (जामिनदार-२), रा. एस.टी. स्टॅडसमोर, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ १०५/४९८, २०१७, दि. १७/०७/१७	१. श्री. गावडे रमेश भानुदास, रा. संभाजीनगर, जळोची, ता. बारामती, जिल्हा पुणे.	मौजे जळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे, येथील गट क्रमांक १३३/१ प्लॉट नंबर १३.	श्री. गावडे रमेश भानुदास, (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (०२०३-०२०४)

क्रमांक १०४/विवअ/वसुली/श्री.का.प्र.सातपुते/स्था.मि.ज./सन २०१८.-ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. काळुराम प्रभाकर सातपुते (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,१४,८५३/- (अक्षरी रुपये एक लाख चौदा हजार आठशे त्रेपन्न फक्त) + दिनांक १४ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. मनोहर साहेबराव गायकवाड (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २०७१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. काळुराम प्रभाकर सातपुते, (कर्जदार) रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, २. श्री. प्रकाश मधुकर सातपुते, (जामिनदार १) रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, ३. श्री. मनोहर साहेबराव गायकवाड, (जामिनदार २) रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ११९५/१४/ २०१७, दि. ०३/०४/१७	१. श्री. मनोहर साहेबराव गायकवाड, रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २०७१.	श्री. मनोहर साहेबराव गायकवाड, (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची स्थावर मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, १४ मार्च २०१८.

आदेश (०२०५-०२०६)

क्रमांक १०५/विवअ/वसुली/श्री.अ.सु.धायगुडे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अक्षय सुधाकर धायगुडे (कर्जदार) यांच्याकडील, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,११,११३/- (अक्षरी रुपये एक लाख अकरा हजार एकशे तेरा फक्त) + दिनांक १४ मार्च २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. प्रफुल्ल शंकर हिंगमिरे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे अहिरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ९१३, ८९६, ८७९ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या घराचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. अक्षय सुधाकर धायगुडे, (कर्जदार) रा. १६२ गावठाण, अहिरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, २. श्री. प्रफुल्ल शंकर हिंगमिरे, (जामिनदार १) रा. १६२ गावठाण, अहिरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, ३. श्री. महादेव मारुती वलेकर, (जामिनदार २) रा. धावडवाडी, रस्ता, अहिरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	कलम १०१/ ७०३/८९०/ २०१७, दि. २४/१०/१७	१. श्री. प्रफुल्ल शंकर हिंगमिरे, रा. १६२, गावठाण, अहिरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	मौजे अहिरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांच्या मालकी हक्काची येथील गट क्रमांक ९१३, ८९६, ८७९.	श्री. प्रफुल्ल शंकर (जामिनदार) यांच्या मालकी हक्काची मिळकत.

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या घर व जागा मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १४ मार्च २०१८.

आदेश (०१८५-०१८६)

क्रमांक ७७/विवअ/वसुली/श्री.ग.या.मुलाणी/स्था.मा.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची कायदेशीर मार्गाने वसुली करण्यासाठी कर्जदार श्री. गणीभाई यासीन मुलाणी यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बेलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १३५ मधील कर्जदार श्री. गणीभाई यासीन मुलाणी यांच्या स्वतःच्या मालकीची ३८ आर इतकी जमीन मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करून त्यावर संस्थेच्या नावाचा कर्जाचा बोजा नोंद करित आहे. कर्जदार श्री. गणीभाई यासीन मुलाणी यांच्याकडील **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ९,४१,२६५/- (अक्षरी रुपये नऊ लाख एक्केचाळीस हजार दोनशे पासष्ट फक्त) + दिनांक ०१ एप्रिल २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे.

१५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च अशी एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी कर्जदार श्री. गणीभाई यासीन मुलाणी यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे बेलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील ह्या आदेशातर्गत खालील परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशातर्गत जप्त केलेल्या मिळकत मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमिनीचे व मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जास जमीन मिळकत तारण देणान्याचे नाव	गट नंबर	क्षेत्र हेक्टर आर
१	२	३	४	५	६
मौजे बेलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. गणिभाई यासिन मुलाणी, (कर्जदार), राहणार बेलवाडी फलटण रोड, ता. बारामती, जिल्हा पुणे. २. श्री. मुतय्या अय्यर तेवर, (सहकर्जदार), रा. ५३७, साठे- नगर, कसबा, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ३. श्री. समीर राजमोहम्मद मुलाणी, (जामिनदार १), राहणार राजा अपार्टमेंटशेजारी, मार्केट यार्ड रोड, अमराई, बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे, ४. श्री. फिरोज एकबाल शेख, (जामिनदार २), राहणार ५२९, फलटण रोड, कसबा, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ५. श्री. राजेंद्र नामदेव सुपेकर, (जामिनदार ३), राहणार १५५, खंडोबानगर कऱ्हा नदीचे पश्चिमेस, बारामती, ता. बारामती, जिल्हा पुणे.	कलम १०१/ ५७३/७५०/ २०१६, दि. २०/०९/१६	१. श्री. गणीभाई यासीन मुलाणी (कर्जदार)	१३५	३८ आर जमीन मिळकत

जर दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड, सोपाननगर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२३०९ यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेत जमिनीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, ३१ मार्च २०१८.

आदेश (०१८७-०१८८)

क्रमांक ७६/विवअ/वसुली/श्री.यु.वि.ताकवणे/स्था.मि.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. युवराज विकास ताकवणे व त्यांचे सहकर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे व श्री. विकास बापूराव ताकवणे यांना **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडून कर्ज घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मौजे पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील (अ) गट नंबर ९७६ मधील कर्जदार श्री. युवराज विकास ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र १ हेक्टर ६९ आर जमीन मिळकत व (ब) गट नंबर ९७७/२ मधील कर्जदार श्री. युवराज विकास ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र ४० आर जमीन मिळकत व (क) गट नंबर ९७७/१/ब मधील सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र ८० आर जमीन मिळकत व (ड) गट नंबर ७४२/१ मधील सहकर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र १ हेक्टर २०

आर जमीन मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. युवराज विकास ताकवणे व त्याचे सहकर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे व श्री. विकास बापूराव ताकवणे यांच्याकडील **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये २८,६८,६७०/- (अक्षरी रुपये अठ्ठावीस लाख अडसष्ट हजार सहाशे सत्तर फक्त) + दिनांक ०१ एप्रिल २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च अशी एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे कर्जदार श्री. युवराज विकास ताकवणे व त्याचे सहकर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे व श्री. विकास बापूराव ताकवणे यांना कर्ज घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत ह्या आदेशातर्गत खालील परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशातर्गत जप्त केलेल्या जमिनीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी जमीन मिळकत तारण देणान्याचे नाव	सिटी सर्व्हे नंबर व गट क्रमांक व मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४	५	६
मौजे पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. युवराज विकास ताकवणे, (कर्जदार) रा. फ्लॅट नंबर १० सेक्टर नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, २. सौ. अमृता रविराज ताकवणे, (सहकर्जदार) रा. फ्लॅट नं. १० सेक्टर नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, ३. श्री. विकास बापूराव ताकवणे, (सहकर्जदार) रा. फ्लॅट नं. १० सेक्टर नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, ४. श्री. लक्ष्मण तुकाराम माने, (जामिनदार) रा. साईराम हौसिंग सोसायटी सी-१५ सेक्टर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, ५. श्री. तुषार गंगाराम जगताप, (जामिनदार) रा. फ्लॅट नंबर ३, रोहन पार्क, २६, प्राधिकरण, निगडी, पुणे.	कलम १०१/७१९/ ११००/२०१७, दि. २६/०९/२०१७	१. श्री. युवराज विकास ताकवणे (कर्जदार) व २. सौ. अमृता रविराज ताकवणे (कर्जदार) व ३. श्री. विकास बापूराव ताकवणे (सहकर्जदार)	अ) मौजे पारगाव, ता. दौंड, जि. पुणे येथील गट नंबर ९७६ मधील कर्जदार श्री. युवराज विकास ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र १ हेक्टर ६१ आर जमीन मिळकत, ब) मौजे पारगाव, ता. दौंड, जि. पुणे गट नंबर ९७७/२ मधील कर्जदार श्री. युवराज विकास ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र ४० आर जमीन मिळकत, क) मौजे पारगाव, ता. दौंड, जि. पुणे गट नंबर ७४२/१ मधील सहकर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र १ हेक्टर २० आर जमीन मिळकत, ड) मौजे पारगाव, ता. दौंड, जि. पुणे गट नंबर ९७७/१/ब मधील सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र ८० आर जमीन मिळकत.	गट नंबर ९७६ च्या चतुःसिमा पूर्वेस : गट नंबर ९७५ दक्षिणेस : गट नंबर १०२१ पश्चिमेस : गट नंबर ९७७/२ पैकी मच्छिंद्र जेधे यांचे क्षेत्र उत्तरेस : गट नंबर ९७१ गट नंबर ९७७/२ च्या चतुःसिमा पूर्वेस : गट नंबर ९७६ दक्षिणेस : गट नंबर १०२१ पश्चिमेस : गट नंबर ९७७/२ पैकी दगडू नारायण यांचे क्षेत्र उत्तरेस : गट नंबर ९७१ गट नंबर ९७७/१/ब च्या चतुःसिमा पूर्वेस : गट नंबर ७५४ दक्षिणेस : गट नंबर ७४२/१ पश्चिमेस : रोड उत्तरेस : गट नंबर ७९४२/१ पैकी गट नंबर ९७७/१/ब च्या चतुःसिमा पूर्वेस : गट नंबर ९७७/१/ब पैकी दक्षिणेस : गट नंबर १०२१ पश्चिमेस : गट नंबर ९७८ उत्तरेस : गट नंबर ९७७/१/ब पैकी

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड, सोपाननगर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२३०९ यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेत जमिनीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,

द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ३१ मार्च २०१८.

आदेश (०१९१-०१९२)

क्रमांक ७५/विवअ/वसुली/श्री.अ.र.ताकवणे/स्था.मि.ज./सन २०१८.-ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६९ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६९ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, सौ. अमृता रविराज ताकवणे व त्यांचे सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे व श्री. युवराज विकास ताकवणे यांना **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडून कर्ज घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७४२/१ मधील कर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र १ हेक्टर २० आर जमीन मिळकत व गट नंबर ९७७/१/ब मधील सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र ८० आर जमीन मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे व त्याचे सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे व श्री. युवराज विकास ताकवणे यांच्याकडील **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ३०,१८,२६०/- (अक्षरी रुपये तीस लाख अठरा हजार दोनशे साठ फक्त) + दिनांक ०१ एप्रिल २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च अशी एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे कर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे व त्याचे सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे व श्री. युवराज विकास ताकवणे यांना कर्ज घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत ह्या आदेशातर्गत खालील परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशातर्गत जप्त केलेल्या जमिनीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी जमीन मिळकत तारण देणान्याचे नाव	सिटी सर्व्हे नंबर व गट क्रमांक व मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४	५	६
मौजे पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. सौ. अमृता रविराज ताकवणे, (कर्जदार) रा. फ्लॅट नंबर १० सेक्टर नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, २. श्री. विकास बापूराव ताकवणे, (सहकर्जदार) रा. फ्लॅट नं. १० सेक्टर नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, ३. श्री. युवराज विकास ताकवणे, (सहकर्जदार) रा. फ्लॅट नं. १० सेक्टर नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे, ४. श्री. धनंजय चंद्रशेखर चांदेकर, (जामिनदार) रा. स्वप्नपूर्ती फेज-२, बिल्डिंग नंबर ९, सर्व्हे नं. १५५/ १/७, रावेत, पुणे-४४,	कलम १०१/७१८/ १०९९/२०१७, दि. २६/०९/२०१७	१. सौ. अमृता रविराज ताकवणे (कर्जदार) व २. श्री. विकास बापूराव ताकवणे (सहकर्जदार)	अ) मौजे पारगाव, ता. दौंड, जि. पुणे येथील गट नंबर ७४२/ १ मधील कर्जदार सौ. अमृता रविराज ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र १ हेक्टर २० आर जमीन मिळकत,	ग. नं. ७४२/१ च्या चतुःसिमा पूर्वेस : गट नंबर ७५४ दक्षिणेस : ग. नं. ७४२/१ पश्चिमेस : रोड उत्तरेस : ग. नं. ७४२/१ पै.

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची नावे	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	कर्जबाकी जमीन मिळकत तारण देणान्याचे नाव	सिटी सर्व्हे नंबर व गट क्रमांक व मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४	५	६
	५. श्री. राजू पोपटराव जगदाळे, (जामिनदार) रा. सेक्टर नंबर २५, फ्लॅट नंबर २८, प्राधिकरण, निगडी, पुणे.			ब. मौजे पारगाव, ता. दौंड, जि. पुणे गट नंबर ९७७/१/ब मधील सहकर्जदार श्री. विकास बापूराव ताकवणे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र ८० आर जमीन मिळकत,	गट नंबर ९७७/१/ब च्या चतुःसिमा पूर्वेस : गट नंबर ९७७/१ ब पैकी दक्षिणेस : गट नंबर १०२१ पश्चिमेस : गट नंबर ९७८ उत्तरेस : गट नंबर ९७७/१ ब पैकी.
	६. श्री. सचिन विश्वास ढोरे, (जामिनदार) रा.टी.एन. ६, दुसरा मजला, ड्रीम हार्ट्स, इंद्रायणी पार्क, मोशी, पुणे-४१२१०२.				

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड, सोपाननगर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे-४१२३०१ यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेत जमिनीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, ३१ मार्च २०१८.

आदेश (०११४-०११५)

क्रमांक ०३/वसुली/व.अ./श्री.सं.र.वाघ/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, मल्टी स्टेट ॲक्ट २००२ अन्वये व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, वसुली अधिकारी, द्वारा **अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, मल्टी स्टेट ॲक्ट २००२ अन्वये आदेश देतो की, श्री. संदिप रघुनाथ वाघ (कर्जदार) यांच्याकडील रक्कम रुपये ६५,३१८/- (अक्षरी रुपये पासष्ट हजार तीनशे अठरा फक्त) + मुद्दल रक्कमेवर दिनांक ०८ जानेवारी २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १७ टक्के प्रमाणे होणारे व्याज सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. सुनिल साहेबराव जाधव (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे पिरळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील गट क्रमांक ३२७/१ मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदार जामिनदाराची नावे	वसुली अॅवार्ड क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदाराचे नाव	गट नंबर
१	२	३	४	५
मौजे पिरळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर ४१३१०९.	१. श्री. संदिप रघुनाथ वाघ, (कर्जदार) राहणार पिरळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर-४१३१०९. २. श्री. सुनिल साहेबराव जाधव, (जामिनदार) रा. पिरळे, तालुका माळशिरस, जि. सोलापूर-४१३१०९.	कलम १६०/२०१६ दि. २०/०१/१७	१. श्री. सुनिल साहेबराव जाधव (जामिनदार) राहणार पिरळे, तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर ४१३१०९.	३२७/१

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, शाखा नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर-४१३१०९ यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०८ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, ०८ जानेवारी २०१८.

आदेश (०९४-०९५)

क्रमांक ०१/वसुली/व.अ./श्री.ज.आ.केदारी/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, मल्टी स्टेट ॲक्ट २००२ अन्वये व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, वसुली अधिकारी, द्वारा **अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, मल्टी स्टेट ॲक्ट २००२ अन्वये आदेश देतो की, श्री. जनार्दन आबासो केदारी (कर्जदार) यांच्याकडील रक्कम रुपये २८,२६,४७०/- (अक्षरी रुपये अठ्ठावीस लाख सव्वीस हजार चारशे सत्तर फक्त) + मुद्दल रक्कमेवर दिनांक २३ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. युवराज दशरथ काळे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ४७० मधील त्याच्या हिश्याची जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदार जामिनदाराची नावे	वसुली ॲवार्ड क्रमांक व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर
१	२	३	४	५
मौजे खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	१. श्री. जनार्दन आबासो केदारी, (कर्जदार) रा. गणेगाव दुमाला, केदारी वस्ती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. २. श्री. सचिन बाळासो गरुड, (सहकर्जदार), रा. गणेगाव दुमाला, केदारी वस्ती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. ३. श्री. किसन रामभाऊ केदारी, (सहकर्जदार), रा. गणेगाव दुमाला, केदारी वस्ती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे-४. ४. बापू लक्ष्मण देंडगे, (जामिनदार १), रा. गणेगाव दुमाला, नाथाचीवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, ५. श्री. आबासो किसन केदारी, (जामिनदार १), रा. गणेगाव दुमाला, एस फोर चारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, ६. श्री. रामचंद्र ऊर्फ रामभाऊ खंडू थोरात (जामिनदार ३), राहणार खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	कलम १४०/२०१६ दि. ०८/१०/२०१६	१. श्री. रामचंद्र ऊर्फ रामभाऊ खंडू थोरात, (जामिनदार) रा. खुटबाव, ४७०. तालुका दौंड, जिल्हा पुणे.	मौजे खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक

जर ॲवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
सोपाननगर, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

आदेश (००९५-००९६)

क्रमांक ०२/वसुली/व.अ./श्री.वि.ना.काळे/ज.मि.ज./सन २०१७.--ज्याअर्थी, मल्टी स्टेट ॲक्ट २००२ अन्वये व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, वसुली अधिकारी, द्वारा अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मल्टी स्टेट ॲक्ट २००२ अन्वये आदेश देतो की, श्री. विशाल नामदेव काळे (कर्जदार) यांच्याकडील रक्कम रुपये ३५,८५,३९४/- (अक्षरी रुपये पस्तीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे चौदा फक्त) + मुद्दल रक्कमेवर दिनांक २१ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १७ टक्के प्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज, दावाखर्च व तदनुषंगीक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. युवराज दशरथ काळे (जामिनदार) यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे निमसाखर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ६९६/४ मधील त्याच्या हिश्याची ४० आर जमीन मिळकत ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या स्थावर मालमतेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार, सहकर्जदार व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामिनदारचे नाव	गट नंबर	क्षेत्र हेक्टर आर
१	२	३	४	५	६
मौजे निमसाखर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	१. श्री. विशाल नामदेव काळे, (कर्जदार) रा. साईनगर जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, २. श्री. नामदेव तुकाराम काळे, (सहकर्जदार) रा. साईनगर जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ३. श्री. समीर पांडुरंग साळुंखे, (जामिनदार १) रा. साईनगर जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ४. श्री. सुरज सुर्यकांत जाधव, (जामिनदार २) रा. आनंदधन सोसायटी जंक्शन, पो. लासुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ५. श्री. अतुल भगवान लोहार, (जामिनदार ३) रा. आनंदधन सोसायटी जंक्शन, पो. लासुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ६. श्री. युवराज दशरथ काळे, (जामिनदार ४) रा. निमसाखर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	कलम १०१/ २०१५, दि. २७/०३/१५	१. श्री. युवराज दशरथ काळे, (जामिनदार) रा. निमसाखर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	६९६/४	४०

जर अर्वाप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, शाखा जंक्शन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड,
मुख्य कार्यालय, हाडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

आदेश (००७४)

क्रमांक २८६/सन २०१७-१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे यांनी अर्वाड / आदेश क्रमांक २३६/२०१७-१८, दिनांक ०८ नोव्हेंबर २०१७ प्रमाणे श्री श्रीनिवास एंटरप्रायजेस प्रो.प्रा. पुष्पा हरि पवार, थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये ३५,८२,६८९/- (अक्षरी रुपये पस्तीस लाख ब्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्री. हरि शिवराम पवार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अर्वाड / हुक्मनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अर्वाड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
२३६/१७-१८, ०८/११/२०१७.	१. श्रीनिवास एंटरप्रायजेस प्रो.प्रा. पुष्पा हरि पवार, २. श्री. तुकाराम शिवाजी लावंड, ३. श्री. अशोक लक्ष्मण शेलार, ४. श्री. हरि शिवराम पवार.	पी-७, वाई, एमआयडीसी, वाई, विश्वश्री हौसिंग सोसायटी, एम.आय.डी.सी., वाई प्लॉट क्रमांक २८, एम.आय.डी.सी., वाई, मु.पो. उडतारे, ता. वाई, जिल्हा सातारा.	गट क्रमांक ८७७ १२७४ १४३९ ८६१ १३३० ६५ ११८ ७६	०.६५ ०.१९ ०.०८ ०.२५ ०.१३		श्री. हरि शिवराम पवार, यांचा हिस्सा.

जर अर्वाडप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २८ डिसेंबर २०१७.

आदेश (००७५)

क्रमांक ३१०/सन २०१७-१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे यांनी अर्वाड / आदेश क्रमांक १०५/२०१७-१८, दिनांक ०६ सप्टेंबर २०१७ प्रमाणे श्री. नितिन मारुती मांडरे, राहणार अभेपुरी, तालुका वाई, जिल्हा सातारा थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये १,७२,२६४/- (अक्षरी रुपये एक लाख बहात्तर हजार दोनशे चौसष्ट फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्री. नितिन मारुती मांडरे, सहकर्जदार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अर्वाड / हुक्मनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अर्वाड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
१०५/१७-१८, ०८/०१/२०१८.	१. श्री नितिन मारुती मांडरे, २. श्री. मारुती साहेबराव मांडरे, ३. सौ. मिना मारुती मांडरे, ३. श्री. विजय हिंदूराव मांडरे, ४. श्री. बाळू गोविंद मांडरे.	राहणार अभेपुरी, तालुका वाई, जिल्हा सातारा	गट क्रमांक ६०८	१.४२	२.००	श्री. मारुती साहेबराव मांडरे यांचा हिस्सा.

जर अर्वाडप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), ०८ जानेवारी २०१८.

आदेश (००७६)

क्रमांक ३१०/सन २०१७-१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे यांनी अॅवार्ड / आदेश क्रमांक १०५/२०१७-१८, दिनांक ०६ सप्टेंबर २०१७ प्रमाणे श्री. नितिन मारुती मांडरे, राहणार अमेपुरी, तालुका वाई, जिल्हा सातारा थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये १,७२,२६४/- (अक्षरी रुपये एक लाख बहात्तर हजार दोनशे चौसष्ट फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्री. नितिन मारुती मांडरे, सहकर्जदार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अॅवार्ड / हुक्मनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अॅवार्ड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
१०५/१७-१८, ०८/०१/२०१८.	१. श्री नितिन मारुती मांडरे, २. श्री. मारुती साहेबराव मांडरे, ३. सौ. मिना मारुती मांडरे, ३. श्री. विजय हिंदूराव मांडरे, ४. श्री. बाळू गोविंद मांडरे.	राहणार अमेपुरी, तालुका वाई, जिल्हा सातारा	१५१ १५२	१७१६ ११५०		श्री. मारुती साहेबराव मांडरे व मिना मारुती मांडरे यांचा हिस्सा.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), ०८ जानेवारी २०१८.

आदेश (००७७)

क्रमांक ३४७ (१)/प्रो.उ.ह.पवार/सन २०१७-१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०-६१ चे नियम १०७ अन्वये यांनी अॅवार्ड / आदेश क्रमांक २३२/२०१७-१८, दिनांक ०८ नोव्हेंबर २०१७ प्रमाणे श्री श्रीनिवास मंगल कार्यालय, प्रो.उमेश हरी पवार, थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये १९,०४,३९१/- (अक्षरी रुपये एकोणीस लाख चार हजार तीनशे एक्याण्णव फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्री. उमेश हरी पवार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अॅवार्ड / हुक्मनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अॅवार्ड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
२३२/१७-१८, ०८/११/२०१७.	१. श्रीनिवास मंगल कार्यालय प्रो. उमेश हरी पवार, २. श्री. तुकाराम शिवाजी लावंड, ३. श्री. अशोक लक्ष्मण शेलार,	पी-७, वाई, एमआयडीसी, वाई, विश्वश्री हौसिंग सोसायटी, एम.आय.डी.सी., वाई प्लॉट क्रमांक २८, एम.आय.डी.सी., वाई, मु.पो. उडतारे, ता. वाई, जिल्हा सातारा.	प्लॉट ७ वाई एमआय- डीसी, वाई ता. वाई जि. सातारा	चौ.मी. ५५९५		पूर्वेस : नाला, पश्चिमेस : वाई भोर रस्ता, दक्षिणेस : प्लॉट क्र. पी १६ व पी २६ उत्तरेस : एमआयडीसी रस्ता.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), ३० जानेवारी २०१८.

आदेश (००७८)

क्रमांक ३४७ (१)/प्रो.उ.ह.पवार/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०-६१ चे नियम १०७ अन्वये यांनी अॅवार्ड / आदेश क्रमांक २३३/२०१७-१८, दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ प्रमाणे श्री. श्रीनिवास मंगल कार्यालय, प्रो.उमेश हरी पवार, थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये १०,९३,८३८/- (अक्षरी रुपये दहा लाख त्र्याण्व हजार आठशे अडतीस फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ चा नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्री. उमेश हरी पवार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अॅवार्ड / हुकूमनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अॅवार्ड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
२३३/१७-१८, १५/११/२०१७.	१. श्रीनिवास मंगल कार्यालय प्रो. उमेश हरी पवार, २. श्री. विकास सुब्बाराव पाटील, ३. श्री. तुकाराम शिवाजी लांबड, ४. श्री. अशोक लक्ष्मण शेलार.	पी-७, वाई, एमआयडीसी, वाई, सर्वश्री. हौसिंग सोसायटी, एम.आय.डी.सी., वाई विश्वश्री हौसिंग सोसायटी, एम.आय.डी.सी., वाई प्लॉट क्रमांक २८, एम.आय.डी.सी., वाई, मु.पो. उडतारे, ता. वाई, जिल्हा सातारा.	प्लॉट क्रमांक ७ वाई, एम.आय. डी.सी., वाई ता. वाई जि. सातारा.	५५९५		पूर्वेस : नाला पश्चिमेस : वाई भोर रस्ता दक्षिणेस : प्लॉट क्रमांक पी १६ व पी २६ उत्तरेस : एमआयडीसी रस्ता.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
सातारा (वाई), ३० जानेवारी २०१८.

आदेश (००७९)

क्रमांक ३४७ (१)/प्रो.प्रा.उ.ह.पवार/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०-६१ चे नियम १०७ अन्वये यांनी अॅवार्ड / आदेश क्रमांक २३७/२०१७-१८, दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ प्रमाणे श्री. श्रीनिवास एंटरप्रायझेस, प्रो. प्रा. पुष्पा हरी पवार, थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये ५१,८८,४३९/- (अक्षरी रुपये एकठावण लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकतीस फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ चा नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्रीमती पुष्पा हरी पवार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अॅवार्ड / हुकूमनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अॅवार्ड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
२३७/१७-१८, १५/११/२०१७.	१. श्रीनिवास एंटरप्रायझेस प्रो.प्रा. पुष्पा हरी पवार, २. श्री. तुकाराम शिवाजी लांबड, ३. श्री. अशोक लक्ष्मण शेलार,	पी-७, वाई, एमआयडीसी, वाई, विश्वश्री हौसिंग सोसायटी, एम.आय.डी.सी., वाई प्लॉट क्रमांक २८, एम.आय.डी.सी., वाई, मु.पो. उडतारे, ता. वाई, जिल्हा सातारा.	प्लॉट पी-३१ संपूर्ण	चौ.मी. ४००		श्रीमती पुष्पा हरी पवार यांचा हिस्सा.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
सातारा (वाई), ३० जानेवारी २०१८.

आदेश (००८०)

क्रमांक ३४७ (१)/प्रो.प्रा.पु.उ.ह.पवार/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे श्री. प्रसाद नामदेव घाडगे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०-६१ चे नियम १०७ अन्वये यांनी अॅवार्ड / आदेश क्रमांक २३६/२०१७-१८, दिनांक ०८ नोव्हेंबर २०१७ प्रमाणे १. श्रीनिवास एंटरप्रायझेस प्रो.प्रा. पुष्पा हरि पवार, थकबाकीदार यांचेकडून रक्कम रुपये ३५,८२,६८९/- (अक्षरी रुपये पस्तीस लाख ब्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर जप्ती व विक्री करणेचा अर्ज केलेला आहे आणि यास्तव, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम क्रमांक १०७ (१०) प्रमाणे मी, प्रसाद नामदेव घाडगे, हुद्दा वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६०-६१ नियम १०७ अन्वये श्रीमती पुष्पा हरी पवार यांची निम्नलिखित स्थावर मालमत्ता या आदेशाने जप्त करीत आहे आणि या आदेशाचे तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास, तिचा ताबा दिल्यास त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

मालमत्तेचे वर्णन

अॅवार्ड / हुक्मनामा आदेशाचा क्रमांक व दिनांक	ज्याचे विरुद्ध अॅवार्ड आहे त्याचे नाव	गावाचे / शहराचे नाव	सर्व्हे नंबर मिळकत क्रमांक	क्षेत्र	आकार	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
२३६/१७-१८, ०८/११/२०१७.	१. श्रीनिवास एंटरप्रायझेस प्रो.प्रा. पुष्पा हरि पवार, २. श्री. तुकाराम शिवाजी लांबड, ३. श्री. अशोक लक्ष्मण शेलार, ४. श्री. हरी शिवराम पवार.	पी-७, वाई, एमआयडीसी, वाई, विश्वश्री हौसिंग सोसायटी, संपूर्ण एम.आय.डी.सी., वाई प्लॉट क्रमांक २८, एम.आय.डी.सी., वाई, मु.पो. उडतारे, ता. वाई, जिल्हा सातारा.	प्लॉट पी-३१ संपूर्ण	चौ.मी. ४००		श्रीमती पुष्पा हरि पवार यांचा हिस्सा.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, खर्च इत्यादी रक्कम या आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत भरली नाही तर उपरोक्त मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), ३० जानेवारी २०१८.

आदेश (०८१)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(१)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखल क्रमांक ३५९/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, जनता अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३५९/२०१७-१८ ०३/०१/२०१८. ठाकूर, २. दिपक किसन जायगुडे, ३. प्रकाश महादेव खरात, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१. विनोद इंद्रप्रसाद सिद्धनाथवाडी, वाई, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	१२/१, पसरणी रोड, मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे. ४० आर शेतजमीन.	०२.४२	१७	१२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये २१,५४,९०९/- (अक्षरी रुपये एकवीस लाख चौपन्न हजार नऊशे नऊ फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८२)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(२)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३५९/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाण पत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३५९/२०१७-१८ ०३/०१/२०१८.	१. विनोद इंद्रप्रसाद ठाकूर, २. दिपक किसन जायगुडे, ३. प्रकाश महादेव खरात, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे. यामध्ये बांधकाम केलेले पत्रा शेड, याचा ग्राम-	०२.४२	१७ १२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये २१,५४,९०९/- (अक्षरी रुपये एकवीस लाख चौपन्न हजार नऊशे नऊ फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

प्र.ना. घाडगे,

वसुली अधिकारी,
जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई,
जिल्हा सातारा.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८१)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(१)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३५९/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३५९/२०१७-१८ ०३/०१/२०१८.	१. विनोद इंद्रप्रसाद ठाकूर, २. दिपक किसन जायगुडे, ३. प्रकाश महादेव खरात, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे सिद्धनाथवाडी येथील गट क्रमांक १२/१.	००.२८	०१ ८७	

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये २१,५४,९०९/- (अक्षरी रुपये एकवीस लाख चौपन्न हजार नऊशे नऊ फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८४)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/४०८/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा, जिल्हा सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक १८७/२०१६-१७, दिनांक २८ डिसेंबर २०१६ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
१८७/१६-१७, २८/१२/२०१६.	१. श्री. जालिंदर नारायण लोळे, २. गजेंद्र उमाजीराव महाडीक, ३. नारायण लक्ष्मण गोळे, ४. डॉ. प्रशांत एकनाथ पोळ, ५. बबई नारायण लोळे.	राहणार प्लॉट नंबर ६, शिवाजीनगर, सोनगिर- वाडी, वाई, राहणार २५०५, सिद्धनाथवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा, राहणार एकसर, तालुका वाई, जिल्हा सातारा. राहणार प्राध्यापक कॉलनी, तालुका वाई, जिल्हा सातारा, राहणार एकसर, ता. वाई, जि. सातारा.	मौजे एकसर, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील शेत जमीन याचा गट नंबर (१) गट नंबर ७९७ क्षेत्र नाथवाडी, तालुका वाई, ० हे. ९ आर पो.ख. ० हे. १ आर (२) गट नंबर ८२१ क्षेत्र ० हे. १४ आर (३) गट नंबर ८१८ क्षेत्र ० हे. २० आर (४) गट नंबर ७९३ क्षेत्र ० हे. ०८ आर (५) गट नंबर ७७७ क्षेत्र ० हे. ०३ आर यापैकी नारायण लोळे यांचा हिस्सा.			नारायण लक्ष्मण लोळे यांचा हिस्सा.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी / थकबाकी रक्कम रुपये २०,७३,७१४/- (अक्षरी रुपये वीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे चौदा फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा, २१ मार्च २०१८.

आदेश (०८५)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(२)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३६०/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३६०/२०१७-१८ १. विनोद इंद्रप्रसाद ०३/०१/२०१८. ठाकूर, २. प्रकाश महादेव खरात, ३. दिपक किसन जायगुडे, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे सिद्धनाथवाडी येथील गट क्रमांक १२/१.	००.२८	०१	८७	

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये १७,३४,६६२/- (अक्षरी रुपये सतरा लाख चौतीस हजार सहाशे बासष्ट फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

प्र.ना. घाडगे,

वसुली अधिकारी,

जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई,

जिल्हा सातारा.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८६)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(३)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखल क्रमांक ३६०/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३५९/२०१७-१८ ०३/०१/२०१८. ठाकूर,	१. विनोद इंद्रप्रसाद २. प्रकाश महादेव खरात, ३. दिपक किसन जायगुडे, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, २४२१, सिद्धनाथवाडी, ४० आर शेतजमीन. वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई. जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे. यावरील बांधकाम केलेले पत्रा शेड, याचा ग्राम- पंचायत मिळकत क्रमांक १७१०/१.	०२.४२	१७ १२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये १७,३४,६६२/- (अक्षरी रुपये सतरा लाख चौतीस हजार सहाशे बासष्ट फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८७)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(४)/सन २०१७-१८.— ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३६०/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप क्रेडिट बँक, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३६०/२०१७-१८ ०३/०१/२०१८. ठाकूर,	१. विनोद इंद्रप्रसाद २. प्रकाश महादेव खरात, ३. दिपक किसन जायगुडे, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई. २४२१, सिद्धनाथवाडी, ४० आर शेतजमीन. वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे.	०२.४२	१७ १२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये १७,३४,६६२/- (अक्षरी रुपये सतरा लाख चौतीस हजार सहाशे बासष्ट फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८८)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(५)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक १११/२०१७-१८, दिनांक १३ डिसेंबर २०१७ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
१११/२०१७-१८ १. संजय विनोद १३/१२/२०१७. ठाकूर, २. दिपक किसन जायगुडे, ३. विनोदप्रसाद इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. १२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, जिल्हा सातारा.	मौजे सिद्धनाथवाडी येथील गट क्रमांक १२/१.	चौ.फूट ००.२८	०१	८७	

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये १६,३६,७८०/- (अक्षरी रुपये सोळा लाख छत्तीस हजार सातशे ऐंशी फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०८९)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(६)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक १११/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
१११/२०१७-१८ १. संजय विनोद १३/१२/२०१७. ठाकूर, २. दिपक किसन जायगुडे, ३. विनोदप्रसाद इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. १२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे. ४० आर शेतजमीन. यामध्ये बांधकाम केलेले पत्राशेड, याचा ग्राम- पंचायत क्रमांक १७१०/१.	चौ.फूट ०२.४२	१७	१२	पूर्वस : शिवरस्ता, पश्चिमस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये १६,३६,७८०/- (अक्षरी रुपये सोळा लाख छत्तीस हजार सातशे ऐंशी फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०९०)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(७)/सन २०१७-१८.— ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक १११/२०१७-१८, दिनांक १३ डिसेंबर २०१७ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
१११/२०१७-१८ १३/१२/२०१७.	१. संजय विनोद ठाकूर, २. दिपक किसन जायगुडे, ३. विनोदप्रसाद इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. १२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे. ४० आर शेतजमीन.	चौ.फूट ०२.४२	१७ १२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये १६,३६,७८०/- (अक्षरी रुपये सोळा लाख छत्तीस हजार सातशे ऐंशी फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०९१)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(८)/सन २०१७-१८.— ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३६०/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३६१/२०१७-१८ ०३/०१/२०१८.	१. विनोद इंद्रप्रसाद ठाकूर, २. प्रकाश महादेव खरात, ३. शंकर दत्ता खरात ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई, २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, २४२८, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई. २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे. ४० आर शेतजमीन. यामध्ये बांधकाम केलेले पत्राशेड, याचा ग्राम- पंचायत क्रमांक १७१०/१.	चौ.फूट ०२.४२	१७ १२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये २४,२३,७९७/- (अक्षरी रुपये चौवीस लाख तेवीस हजार सातशे सत्याण्णव फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०९२)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(९)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३६०/२०१७-१८, दिनांक ०३ जानेवारी २०१८ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३६१/२०१७-१८ १. विनोद इंद्रप्रसाद ०३/०१/२०१८. ठाकूर, २. प्रकाश महादेव खरात, ३. शंकर दत्ता खरात, ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई. २४२१, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. २४२८, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे सिद्धनाथवाडी येथील गट क्रमांक १२/१.	चौ.फूट ००.२८	०१	८७	

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये २४,२३,७९७/- (अक्षरी रुपये चौवीस लाख तेवीस हजार सातशे सत्याण्णव फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

प्र.ना. घाडगे,

वसुली अधिकारी,
जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई,
जिल्हा सातारा.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (०९३)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/१८(१०)/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक १११/२०१७-१८, दिनांक १३ डिसेंबर २०१७ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. प्रसाद नामदेव घाडगे, विशेष वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई, या बँकेच्याविरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स. क्रमांक गट क्रमांक	क्षेत्र हे. आर	आकारणी रु. पैसे	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
३६१/२०१७-१८ १. विनोद इंद्रप्रसाद ०३/०१/२०१८. ठाकूर, २. प्रकाश महादेव खरात, ३. शंकर दत्ता खरात ४. विजयकुमार इंद्र- प्रसाद ठाकूर.	१२/१, पसरणी रोड, सिद्धनाथवाडी, वाई. २४२१, सिद्धनाथवाडी, ४० आर शेतजमीन. वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, २४२८, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई. २४५६, सिद्धनाथवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	मौजे ओझर्डे येथील गट क्रमांक १३९९, क्षेत्र ० हे.	०२.४२	१७	१२	पूर्वेस : शिवरस्ता, पश्चिमेस : दिपक कृष्ण- कुमार जमीन, दक्षिणेस : वसंत जमदाडे जमीन, उत्तरेस : विशाल जमदाडे जमीन.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये २४,२३,७९७/- (अक्षरी रुपये चोवीस लाख तेवीस हजार सातशे सत्याण्णव फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

प्र.ना. घाडगे,

वसुली अधिकारी,
जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, वाई,
जिल्हा सातारा.

सातारा (वाई), २० एप्रिल २०१८.

आदेश (००१८-००२०)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.र.कृ.शिंदे/सन २०१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, रमेश कृष्णाजी शिंदे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,१४,०९२/- व ५८,१८०/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सोा., खोर, तालुका दौंड, जिल्हा पुणे मधील गट क्रमांक ५३/१ मधील रमेश कृष्णाजी शिंदे यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००२१-००२३)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.रं.शं.दोरगे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की,

श्री. रंगनाथ शंकर दोरगे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,१५,५३२/- व ६५,०००/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १४ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे, भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील

गट क्रमांक	क्षेत्र
४३६	हिश्श्यापुरते
४३२	हिश्श्यापुरते
४३३	हिश्श्यापुरते
३७६	हिश्श्यापुरते

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००२४-००२६)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.दा.ए.पवार/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. दादा एकनाथ पवार, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,४६,८६५/- व ४८,६४३/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

समती देणार श्री. एकनाथ विठ्ठल पवार यांची गाव मौजे, यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे

गट क्रमांक	क्षेत्र	पो.ख.
६६३	००.५९	
१०४/१	२ हे. ४० आर	०.२६ आर

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००२७-००२९)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./सौ.आ.सं.येळे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, सौ. आशा संजय येळे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये ६१,७१०/- व

४०,४१७/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सो., देलवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे मधील गट क्रमांक ३०९ मधील सौ. आशा संजय येळे यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००३०-००३२)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.ध.रा.दोरगे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. धनाजी रावसाहेब दोरगे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,०९,४९३/- व ५०,०००/- वर दिनांक १६ फेब्रुवारी २००८ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या हिश्याची आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सो., भाडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे मधील गट क्रमांक २६४/२ मधील श्री. धनाजी रावसाहेब दोरगे यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

रामदास बाळासाहेब कोलते,

वसुली व विक्री अधिकारी.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००३३-००३५)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.आ.ना.येळे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. आनंदा नामदेव येळे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये ६०,८८६/- व ३८,७९०/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे देलवडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे येथील

गट क्रमांक	क्षेत्र
३१७	०.४० आर
३०८	०.२० आर
३१०	०.०५ आर

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००३६-००३७)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./सौ.सु.वि.शेलार/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, सौ. सुलोचना विष्णू शेलार, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,२४,०२३/- व ६३,५९७/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १४ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

संमती पत्र लिहून देणार श्री. विष्णू यशवंत शेलार यांची गाव मौजे देलवडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे

गट क्रमांक	क्षेत्र	
३६	०.६१ आर	पो.ख.
३४	०.१५ आर	०.०२ आर

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००३९-००४१)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.ला.नि.लवांडे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. लालू निवृत्ती लवांडे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,०९,१९३,८६५/- व ६५,०००/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे

गट क्रमांक सर्व्हे नंबर

क्षेत्र

३४७/२

१ हे. १९ आर

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००४२-००४४)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.बा.गो.दरेकर/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. बाळासो गोविंद दरेकर, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये ६८,८०२/- व ३०,०००/- वर दिनांक ०१ फेब्रुवारी २००३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सो., बोरीएंदी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ४८४/१ मधील श्री. बाळासो गोविंद दरेकर यांच्या हिश्याचे क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००४५-००४७)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.व.दा.कांबळे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. वसंत दादू कांबळे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,१२,९३०/- व ६५,०००/- वर दिनांक ०१ फेब्रुवारी २०१३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे उंडवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे

सर्व्हे नंबर

क्षेत्र

१७/१

०.७० आर

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००४८-००५०)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.वि.पां.गायकवाड/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विष्णू पांडुरंग गायकवाड, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,१६,२०६/- व ६५,०००/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २००३ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सो., पिंपळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे मधील संमती पत्र लिहून देणार श्री. पांडुरंग धोंडीबा गायकवाड यांची गट क्रमांक १८०५/६ मधील त्यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अंर्वाडप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००५१-००५३)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.सि.तु.दोरगे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सिदु तुकाराम दोरगे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये ८९,४६३/- व ५०,०००/- वर दिनांक १६ फेब्रुवारी २००८ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या हिश्याची आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सो., भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १२५ मधील श्री. सिदु तुकाराम दोरगे यांचे क्षेत्र

जर अंर्वाडप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००५४-००५६)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.गं.बा.शेंडगे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गंगाराम बाळू शेंडगे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये १,२३,११०/- व ६०,०००/- वर दिनांक ०६ फेब्रुवारी २००८ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मा. गावकामगार तलाठी सो., यवत स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील संमती देणार दाऊबाई रामचंद्र सकट गट क्रमांक ४१३/३ मधील क्षेत्र ०.७८ आर.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००५७-००५९)

क्रमांक विविअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज./श्री.रां.रा. हिंगणे/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्री. रामदास बाळासो कोलते, वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शंकर रामचंद्र हिंगणे, (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचे कर्ज रक्कम रुपये ५२,४००/- व २६,५१५/- वर दिनांक ०१ ऑगस्ट २०१३ पासून पुढे १४ टक्के व्याज, सरचार्ज वसुली खर्च इत्यादी रक्कम वसुलीसाठी त्यांच्या ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास किंवा तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

जामीनदार श्री. बाळू विठ्ठल जाधव यांची गाव मौजे यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे

गट क्रमांक

क्षेत्र

९३०

हिश्श्यापुरते

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

रामदास बाळासो कोलते,

विशेष वसुली अधिकारी

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (००७-००९)

क्रमांक विवअ/१५६/ज.आ./श्री.सं.कां.जैन/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्यातील संबंधित पोटकलमाचे अन्वये मला प्राप्त मिळालेल्या अधिकारास अनुसरून अमित शिवाजीराव मोरे, पुणे वसुली विभाग, पुणे जामीनदार नंबर २ हरी मलके यांच्या मालकी हक्काची खाली क्रमांक २ मध्ये वर्णिलेली त्यांच्या मालकी वहिवाटीची मिळकत या आदेशाने जप्त करीत आहे.

जप्त करण्यात आलेल्या मिळकतीचा तपशील

सर्व्हे नंबर ८, गंगा कॉम्प्लेक्स, दुकान नंबर १९, २२५ स्ववेअर फूट येथील मिळकत

नंदा हरी मलके आणि त्यांचे प्रतिनिधी अगर दलाल यांना सदर मालमत्तेची विक्री करणे अगर त्यावर बोजा निर्माण करणे अगर सदर मालमत्तेचे कोणत्याही तऱ्हेने हस्तांतरण करणे यास या आदेशाने प्रतिबंध करण्यात येत आहे.

तमाम लोकांना कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या आणि जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेबाबत नंदा हरी मलके अगर त्याचे प्रतिनिधी या दलाल यांचेबरोबर कसलाही कोणताही व्यवहार करू नये. या आदेशाविरुद्ध कोणास कोणत्याही स्वरूपाची हरकत घेणे असल्यास / नोंदविणे असल्यास खालील सही करणार यांना लेखी पुराव्यानिशी ८ दिवसात कळविण्यात यावे, अन्यथा अशी कोणतीही हरकत नाही असे गृहित धरून

पुढील कारवाई केली जाईल. या आदेशाविरुद्ध यदाकदाचित कोणाही इसमाने वरील मिळकतीबाबत नंदा हरी मलके अगर त्यांचे प्रतिनिधी, अगर दलाल यांचेबरोबर व्यवहार केल्यास सदर व्यवहार खाली सही करणार व धनको / अॅवार्ड धारण करणार **दि महानगर को-ऑप. बँक लिमिटेड**, पुणे यांचेवर बंधनकारक राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मे. धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, प्रो. श्री. संदिप कांतीलाल जैन यांनी हा आदेश मिळाल्यापासून आठ दिवसांचे आत रक्कम रुपये ४,५३,०३५.६९/- अधिक दिनांक ०१ जुलै २०१७ पासून होणारे पुढील व्याज, खर्च शासकीय अधिभार इत्यादी रकमेचा भरणा **दि महानगर को-ऑप. बँक लिमिटेड**, पुणे यांचेकडे समक्ष करावा.

जर यदाकदाचित मे. धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, प्रो. श्री. संदिप कांतीलाल जैन यांनी संपूर्ण रकमेचा भरणा वरील मुदतीत केला नाही तर हरी मलके यांच्यावर नमूद केलेल्या आणि जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यात येईल व सदर विक्रीच्या रकमेतून बँकेस येणे असलेल्या रकमेची वसुली करण्यात येईल.

हा आदेश स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल व त्याचा खर्च मे. धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स यांचेकडून वसूल करण्यात येईल.

हा आदेश माझे स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेसह दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी दिला आहे.

पुणे, १९ जानेवारी २०१८.

आदेश (००१०-००१२)

क्रमांक विवअ/१५६/ज.आ./श्री.सं.कां.जैन/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्यातील संबंधित पोटकलमाचे अन्वये मला प्राप्त मिळालेल्या अधिकारास अनुसरून अमित शिवाजीराव मोरे, पुणे वसुली विभाग, पुणे जामीनदार नंबर २ हरी मलके ऊर्फ मलकेकर यांच्या मालकी हक्काची खाली क्रमांक २ मध्ये वर्णिलेली त्यांच्या मालकी वहिवाटीची मिळकत या आदेशाने जप्त करित आहे.

जप्त करण्यात आलेल्या मिळकतीचा तपशील

तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली, मे. सब रजिस्टर साहेब यांच्या हद्दीतील गाव मौजे वाघोली पुणे येथील गट नंबर १३४७/१ जामीनदार नंबर २ नंदा हरी मलके ऊर्फ मलकेकर यांचे हिश्याचे क्षेत्र ही मिळकत

नंदा हरी मलके आणि त्यांचे प्रतिनिधी अगर दलाल यांना सदर मालमत्तेची विक्री करणे अगर त्यावर बोजा निर्माण करणे अगर सदर मालमत्तेचे कोणत्याही तऱ्हेने हस्तांतरण करणे यास या आदेशाने प्रतिबंध करण्यात येत आहे.

तमाम लोकांना कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या आणि जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेबाबत नंदा हरी मलके अगर दलाल यांचेबरोबर कसलाही कोणताही व्यवहार करू नये. या आदेशाविरुद्ध कोणास कोणत्याही स्वरूपाची हरकत घेणे असल्यास / नोंदविणे असल्यास खाली सही करणार यांना लेखी पुराव्यानिशी ८ दिवसात कळविण्यात यावे, अन्यथा अशी कोणतीही हरकत नाही असे गृहित धरून पुढील कारवाई केली जाईल. या आदेशाविरुद्ध यदाकदाचित कोणाही इसमाने वरील मिळकतीबाबत नंदा हरी मलके अगर त्यांचे प्रतिनिधी, अगर दलाल यांचेबरोबर व्यवहार केल्यास सदर व्यवहार खाली सही करणार व धनको / अॅवार्ड धारण करणार **दि महानगर को-ऑप. बँक लिमिटेड**, पुणे यांचेवर बंधनकारक राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मे. धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, प्रो. श्री. संदिप कांतीलाल जैन यांनी हा आदेश मिळाल्यापासून आठ दिवसांचे आत रक्कम रुपये ४,५३,०३५.६९/- अधिक दिनांक ०१ जुलै २०१७ पासून होणारे पुढील व्याज, खर्च शासकीय अधिभार इत्यादी रकमेचा भरणा **दि महानगर को-ऑप. बँक लिमिटेड**, पुणे यांचेकडे समक्ष करावा.

जर यदाकदाचित मे. धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, प्रो. श्री. संदिप कांतीलाल जैन यांनी संपूर्ण रकमेचा भरणा वरील मुदतीत केला नाही तर हरी मलके यांच्या वर नमूद केलेल्या आणि जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यात येईल व सदर विक्रीच्या रकमेतून बँकेस येणे असलेल्या रकमेची वसुली करण्यात येईल.

हा आदेश स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल व त्याचा खर्च मे. धन्वंतरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स यांचेकडून वसूल करण्यात येईल.

हा आदेश माझे स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेसह दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी दिला आहे.

अमित शिवाजीराव मोरे,

विशेष वसुली अधिकारी,
पुणे.

पुणे, १९ जानेवारी २०१८.

आदेश (००६७)

क्रमांक ज्ञानदीप/वि.व.वि.अ./१५१/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेने मा. सहायक निबंधक संस्था, दहिवडी यांचा दिलेला क्रमांक २०, दिनांक १२ सप्टेंबर २०१७ च्या वसुली प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५६/९६ अन्वये अर्ज केला आहे. वसुली दाखलानुसार वसूलपात्र रक्कम रुपये ३५,५१,५३४/- असून दिनांक १५ डिसेंबर २०१७ अखेर मुद्दल रुपये ४१,१०,३३६/- येणेबाकी आहे.

त्याअर्थी, मी, श्री. राजेंद्र जिजाबा निकम, वसुली अधिकारी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई विभाग, शाखा दहिवडी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. धनाजी किसन माने सहकर्जदार, श्री. किसन ऊर्फ कृष्णराव हरिबा माने, राहणार पोलीस स्टेशन रोड शिक्षक कॉलनी, म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा यांची खालील उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करण्यात येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या सोसायटीच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकारा विरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स.नं. गट नंबर	क्षेत्र हे. आर रु. पैसे	आकारणी रु. पैसे	चतुःसीमा	भार
१	२	३	४	५	६	७	८
वसुली दाखला २०, दि. १२.०९.१७	कर्जदार श्री. धनाजी किसन माने सह कर्जदार श्री किसन ऊर्फ कृष्णराव हरिबा माने.	मु.पो. पोलीस स्टेशन रोड शिक्षक कॉलनी, म्हसवड, ता.माण, जिल्हा सातारा.	५४३/१-अ/ ३-अ/१/४/ २/२	०१.३६ पो.ख. ००.२६ १.६२	०१.८५ ००.०१ ०१.६३ ००.८५	पू.विष्णू सोनवणे प. उदय माने द.म्हसवड, हिंणगी रस्ता उ. दत्तात्रय पू. आप्पा पुकळे प.भागोजी शेंबडे द.सर्व्हे नंबर मधील शिल्लक उ.म्हसवड मायणी रस्ता	ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई शाखा, दहिवडी.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) थक रक्कम भार रुपये ४१,१०,३३६/- देणे असलेली रक्कम व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

आर. जे. निकम,

वसुली अधिकारी,
ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड,
मुंबई शाखा, दहिवडी, तालुका माण,
जिल्हा सातारा.

सातारा, २९ डिसेंबर २०१७.

आदेश (००६८)

क्रमांक ज्ञानदीप/वि.व.वि.अ./१५२/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेने मा. सहायक निबंधक सहकारी संस्था, दहिवडी यांनी क्रमांक १९, दिनांक १२ सप्टेंबर २०१७ च्या वसुली प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५६/९६ अन्वये अर्ज केला आहे. वसुली दाखलानुसार वसूलपात्र रक्कम रुपये ८,८२,२२४/- असून दिनांक १५ डिसेंबर २०१७ अखेर व्याजासह रुपये १०,२९,६३५/- येणेबाकी आहे.

त्याअर्थी, मी, श्री. राजेंद्र जिजाबा निकम, वसुली अधिकारी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई विभाग, शाखा दहिवडी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. बबन नाना रोमन, सहकर्जदार श्री. वैभव बबन रोमन, मु.पो. गोंदवले खुर्द, तालुका माण, जिल्हा सातारा यांची खालील उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करण्यात येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या सोसायटीच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकारा विरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स.नं. गट नंबर	क्षेत्र हे. आर रु. पैसे	आकारणी रु. पैसे	चतुःसीमा	भार
१ वसुली दाखला १९, दि. १२.०९.१७	२ कर्जदार श्री. बबन नाना रोमन, सह- कर्जदार श्री. वैभव बबन रोमन.	३ मु.पो. गोंदवले खुर्द, तालुका माण, जिल्हा सातारा.	४ भूमापन गट नंबर ४३९ मिळकत नंबर ८४७	५ ०१.२४ मधील ५.०४ पै. हिस्सा मिळकत नंबर ८४७ सिमेट विटामध्ये एक पाकी पुढे बारगजी २७ X २८ ०५.६३ मधील १.४ पै.	६ ०२.२० ५.१०	७ पू.नानासो कदम, प. संजय भोसले द. ज्ञानदेव कदम, उ.आनंदा कदम, पू. आनंदा कदम, प. छगन कदम, द. भानुदास, भोसले, उ. ज्ञानदेव कदम.	८ ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई शाखा, दहिवडी.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) थकीत रक्कम भार रुपये १०,२९,६३५/- देणे असलेली रक्कम व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल. सातारा, २९ डिसेंबर २०१७.

आदेश (००६९)

क्रमांक ज्ञानदीप/व.अ./स्था.ज./१६३/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेने मा. सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी यांनी दिनांक २० जून २००३ च्या वसुली प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५६/९६ अन्वये अर्ज केला आहे. वसुली दाखला नुसार वसुलपात्र रक्कम रुपये १७,४८०/- असून दिनांक १८ जानेवारी २०१८ अखेर व्याजासह रुपये ७६,९२५/- येणेबाकी आहे.

त्याअर्थी, मी, श्री. राजेंद्र जिजाबा निकम, वसुली अधिकारी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई विभाग, शाखा दहिवडी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, जाबदार क्रमांक १. श्री. धनाश्री चंद्रकांत राऊत व जाबदार क्रमांक ३ श्री. शामराव दिगंबर पिसे, मु.पो. म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा यांची खालील उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करण्यात येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या सोसायटीच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकारा विरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स.नं. गट नंबर	क्षेत्र हे. आर रु. पैसे	आकारणी रु. पैसे	चतुःसीमा	भार
१ वसुली दाखला दि. २०.०६.०३	२ कर्जदार श्री. धनाजी चंद्रकांत राऊत जामिनदार श्री.शामराव दिगंबर पिसे.	३ म्हसवड, ता.माण, जिल्हा सातारा.	४ ११५८/११ ११५९/१४ ७७५/२	५ श्री. शामराव पिसे यांचा हिस्सा	६ नकाशा प्रमाणे	७ ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई शाखा दहिवडी.	८

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) थकीत रक्कम भार रुपये ७६,९२५/- देणे असलेली रक्कम व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

राजेंद्र जि. निकम,

ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड,
मुंबई, शाखा दहिवडी, तालुका माण,
जिल्हा सातारा.

सातारा, १९ जानेवारी २०१८.

आदेश (००६५)

क्रमांक ज्ञानदीप/व.अ./स्था.ज./१४४/सन २०१७-१८.— ज्याअर्थी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा रहितमपूर, या संस्थेने मा. सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोरेगाव यांनी क्रमांक १४, दिनांक १९ ऑगस्ट २०१७ च्या वसुली प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५६/९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. एस. आर. वाघ, वसुली अधिकारी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई विभाग, शाखा रहितमपूर, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खालील उल्लेख केलेला श्री. मधुकर आप्पा भिसे यांनी मौजे रहितमपूर, तालुका कोरेगाव, येथील रजिस्टर गहाणने तारण दिलेली मालमत्ता जप्त करण्यात येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या सोसायटीच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

तसेच स्थावर मालमत्तेवर जप्त आदेशाची नोंद केलेनंतर नोंद केलेले स्थावर मिळकतीचे उतारे उपरोक्त कार्यालयास पाठविण्यात यावेत.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	कर्जदार, जामीनदाराचे नाव	गावाचे नाव व तालुका	मालमत्ता क्रमांक	क्षेत्र चौ. फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसीमा	भार
१	२	३	४	५	६	७	८
वसुली दाखला १४, दि. १९.०८.१७	कर्जदार श्री. मधुकर आप्पा भिसे सहकर्जदार आप्पा दादू भिसे.	मु.पो. रहितमपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	मौजे रहितमपूर सीटी सर्व्हे नंबर ३१७४ नगरपालिका नंबर M1W2R500046 ३ जुना नंबर १४७८.	८३.६ स्वये. मि. ९०० स्वये.फूट साधे विटा माती, भित राहते घर		नकाशा प्रमाणे	ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, शाखा रहितमपूर.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) दिनांक २७ मार्च २०१८ रोजी एकूण येणेबाकी रुपये १,७६,२७५/- येणे असलेली रक्कम व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

सातारा, २७ मार्च २०१८.

आदेश (००६६)

क्रमांक ज्ञानदीप/व.अ./स्था.ज./१४७/सन २०१७-१८.— ज्याअर्थी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा रहितमपूर, या संस्थेने मा. सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोरेगाव यांचा दिलेला क्रमांक ३०६, दिनांक ०७ जानेवारी २०१६ च्या वसुली प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५६/९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. एस. आर. वाघ, वसुली अधिकारी, ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई विभाग, शाखा रहितमपूर, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खालील उल्लेख केलेला श्री. प्रदिप पांडूरंग भोसले, सहकर्जदार श्री. पांडूरंग कृष्णा भोसले यांनी मौजे अपशिगे, तालुका कोरेगाव, येथील रजिस्टर गहाणने तारण दिलेली मालमत्ता जप्त करण्यात येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या सोसायटीच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

तसेच स्थावर मालमत्तेवर जप्त आदेशाची नोंद केलेनंतर नोंद केलेले स्थावर मिळकतीचे उतारे उपरोक्त कार्यालयास पाठविण्यात यावेत.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	कर्जदार, जामीनदाराचे नाव	गावाचे नाव व तालुका	मालमत्ता क्रमांक	क्षेत्र चौ. फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसीमा	भार
१	२	३	४	५	६	७	८
वसुली दाखला ३०६, दि. ०७.०१.१६	कर्जदार श्री. प्रदिप पांडूरंग भोसले सहकर्जदार पांडूरंग कृष्णा भोसले व मंगल पांडूरंग भोसले.	मु.पो. अपशिंगे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	मु.पो. अपशिंगे, श्री. पांडूरंग भोसले यांची ग्राम पंचायत मिळकत क्रमांक १०२	४६२ स्क्वे. फूट साधे विटा, माती भित राहते घर.		नकाशा प्रमाणे	ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, शाखा रहिमतपूर.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) दिनांक २७ मार्च २०१८ रोजी एकूण येणेबाकी रुपये २,००,४०८/- येणे असलेली रक्कम व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

संजय रामचंद्र वाघ,

वसुली अधिकारी

ज्ञानदीप को-ऑप. क्रे. सो. लि.,

शाखा रहिमतपूर, जिल्हा सातारा.

सातारा, २७ मार्च २०१८.

आदेश (००१३)

कलम १५६ नियम १०७ (११) (स्थावर) मालमत्ता जप्त करण्यात आली असेल किंवा

जप्त करण्यात आली नसती अशा मालमत्तेच्या विक्रीच्या उद्घोषणेचा आणि लेखी नोटीसचा नमुना

क्रमांक एसआरओ/५३/८४९/जप्ती/सन २०१७-१८. --ज्याअर्थी, सांगली येथील वसंतदादा शेतकरी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची याखाली विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त कर्जदार श्री. विक्रमसिंह उत्तमराव देशमुख, राहणार येदेन बंगला, कितूर, चन्नम्मानगर, प्लॉट नंबर १६९/७०, विजापूर रोड, जिल्हा सोलापूर यांच्याकडून येणे असलेल्या सुमारे रक्कम रुपये ५,२५,१०४/- व रुपये ३३,४०,१७६/- यांच्या दाव्यामुळे जप्त करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी, उक्त मालमत्तेची फेरविक्री करून उक्त रक्कम जप्ती व विक्री यामुळे होणाऱ्या वैध आकारासह व खर्चासह वसुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, याद्वारे नोटीस देणेत येते की, मी, विशेष विक्री व वसुली अधिकारी, हे गावचावडी बंगलगी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर याठिकाणी दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १.०० वाजता याखाली विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेतील उक्त कर्जदार व जामीनदार वरीलप्रमाणे यांचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांची आणि या सर्वांची किंवा त्यापैकी कशाचीही विल्हेवाट लावण्याचा किंवा त्यापासून प्राप्त होणाऱ्या नफ्याची विल्हेवाट लावणेच्या ज्या शक्तीचा उक्त न्यायनिर्णीत ऋणकोची खाली नमूद केलेल्या स्थावर मिळकतीबाबत आता विधीशी सुसंगतपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असतील त्या शक्तीची शेवट जोडण्यात आलेल्या विक्रीच्या शर्तीची अनुसूचीमध्ये हाताच्या किंमतीसंबंधी दिलेल्या शर्तीवर व अन्य धर्तीवर फेरलिलावाने सर्वांचे जास्त बोली बोलणाऱ्यास विक्री करतील.

स्थावर मालमत्ता

संच क्रमांक	संचाचे वर्णन, स्थावर किंवा कदाचित भाडे किंवा वार्षिक मूल्य किंवा भाडे पट्ट्याने दिली असल्यास किती मुदतीसाठी कोणत्या अटीवर व कोणास दिली	भूमापन क्रमांक नगरपालिका क्रमांक आणि भूकरविषयक अन्य वर्णन	क्षेत्रफळ	स्थानिक उपकर धरून सरकारी महसूल	विद्यमान भोगवटादार	शहर किंवा गाव	शेरा मालमत्ता कोणत्याही भारास पात्र असल्यास तो
१	२	३	४	५	६	७	८

१०५/१७६/१०५	कर्जदार-श्री. विक्रमसिंह १७७/ २०१२-१३ दि. १५/०५/ २०१२.	गट नंबर ११६/१ २४८/१	हे. आर २.४२ २.३१	रुपये पैसे ७.०५ ३.५०	स्वतः	बंकलगी	हिश्रयाची संपूर्ण
-------------	--	---------------------------	------------------------	----------------------------	-------	--------	----------------------

(१) उक्त मालमत्तेच्या हक्काविषयी किंवा त्रयस्थ पक्षांनी दावा सांगितलेल्या कोणत्याही अधिप्राच्या बोजांच्या किंवा हितसंबंधाच्या विधिग्राह्याते विषयी कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.

(२) बाकीदारांकडून येणे असलेल्या ज्या रक्कमेच्या वसुलीसाठी विक्रीचा आदेश देण्यात आलेली आहे ती आजच्या तारखेपर्यंत काढलेली एकूण रक्कम रुपये ४२,१०,४११/- + दिनांक १ जानेवारी २०१२ पासूनचे होणारे व्याज + खर्च येणेबाकी आहे.

(३) उक्त मालमत्ता विक्री अधिकारी व विशेष वसुली अधिकारी, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची क्रमांक ४८/५६५, दिनांक ०९ ऑक्टोबर २०१२ व ५१/२३६, दिनांक २३ जून २०१५ अन्वये पूर्वी जप्त केली होती.

उक्त मालमत्ता अर्जदार मे. अवसायक मंडळ, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड, (अवसायनात) सांगली-मिरज रोड, सांगली यांच्याकडे गहाण टाकण्यात आली होती आणि म्हणून उक्त मालमत्ता खाली सही करणाऱ्याने पूर्वी जप्त केली नव्हती.

रविंद्र व्यं. निंबाळकर,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड,
सांगली.

सांगली, २२ जानेवारी २०१८.

आदेश (००१५)

कलम १५६ नियम १०७ (११) (स्थावर) मालमत्ता जप्त करण्यात आली असेल किंवा जप्त करण्यात आली नसती अशा मालमत्तेच्या विक्रीच्या उद्घोषणेचा आणि लेखी नोटीसचा नमुना

क्रमांक एसआरओ/५३/८५१/जप्ती/सन २०१७-१८.--ज्याअर्थी, सांगली येथील वसंतदादा शेतकरी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची याखाली विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त कर्जदार श्री. बाबूराव बाळा चौगुले, राहणार पद्माळे, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्याकडून येणे असलेल्या सुमारे रक्कम रुपये ३५,४६,६३०/- यांच्या दाव्यामुळे जप्त करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी, उक्त मालमत्तेची फेर विक्री करून उक्त रक्कम जप्ती व विक्री यामुळे होणाऱ्या वैध आकारासह व खर्चासह वसुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, याद्वारे नोटीस देणेत येते की, विशेष विक्री व वसुली अधिकारी, संजय दिनकर पाटील, हे गावचावडी पद्माळे याठिकाणी दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १.०० वाजता याखाली विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेतील उक्त कर्जदार व जामीनदार वरीलप्रमाणे यांचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांची आणि या सर्वांची किंवा त्यापैकी कशाचीही विल्हेवाट लावण्याचा किंवा त्यापासून प्राप्त होणाऱ्या नफ्याची विल्हेवाट लावणेच्या ज्या शक्तीचा उक्त न्यायनिर्णीत ऋणकोची खाली नमूद केलेल्या स्थावर मिळकतीबाबत आता विधीशी सुसंगतपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असतील त्या शक्तीची शेवट जोडण्यात आलेल्या विक्रीच्या शर्तीची अनुसूचीमध्ये हाताच्या किंमती संबंधी दिलेल्या शर्तीवर व अन्य धर्तीवर फेरलिलावाने सर्वांचे जास्त बोली बोलणाऱ्यास विक्री करतील.

स्थावर मालमत्ता

संच क्रमांक	संचाचे वर्णन, स्थावर किंवा कदाचित भाडे किंवा वार्षिक मूल्य किंवा भाडे पट्ट्याने दिली असल्यास किती मुदतीसाठी कोणत्या अटीवर व कोणास दिली	भूमापन क्रमांक नगरपालिका क्रमांक आणि भूकरविषयक अन्य वर्णन	क्षेत्रफळ	स्थानिक उपकर धरून सरकारी महसूल	विद्यमान भोगवटादार	शहर किंवा गाव	शेरा मालमत्ता कोणत्याही भारास पात्र असल्यास तो
१	२	३	४	५	६	७	८
१०१/६६४/२००९-१०, दि. १३/३/२०१२.	कर्जदार-श्री. बाबूराव बाळा चौगुले.	गट नंबर ३२१-अ ३२१-क ३२१-ब ३२२	हे. आर ०.२९ ०.४७ ०.२८ २.९१	रुपये पैसे ३.२४ ५.३२ ३.१४ ३३.६९	स्वतः	पद्माळे	हिशश्याची संपूर्ण

(१) उक्त मालमत्तेच्या हक्काविषयी किंवा त्रयस्थ पक्षांनी दावा सांगितलेल्या कोणत्याही अधिप्राच्या बोजांच्या किंवा हितसंबंधाच्या विधिग्राह्याते विषयी कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.

(२) बाकीदारांकडून येणे असलेल्या ज्या रक्कमेच्या वसुलीसाठी विक्रीचा आदेश देण्यात आलेली आहे ती आजच्या तारखेपर्यंत काढलेली एकूण रक्कम रुपये ५६,६०,७९०/- + दिनांक १ जानेवारी २०१२ पासूनचे होणारे व्याज + खर्च येणेबाकी आहे.

(३) उक्त मालमत्ता विक्री अधिकारी व विशेष वसुली अधिकारी, **वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड**, सांगली (अवसायनात) यांची क्रमांक ४८/१९५, दिनांक ०२ मे २०१२ अन्वये पूर्वी जप्त केली होती.

उक्त मालमत्ता अर्जदार मे. अवसायक मंडळ, **वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड**, (अवसायनात) सांगली मिरज रोड, सांगली यांच्याकडे गहाण टाकण्यात आली होती आणि म्हणून उक्त मालमत्ता खाली सही करणाऱ्याने पूर्वी जप्त केली नव्हती.

सांगली, २२ जानेवारी २०१८.

आदेश (००१४)

कलम १५६ नियम १०७ (११) (स्थावर) मालमत्ता जप्त करण्यात आली असेल किंवा जप्त करण्यात आली नसती अशा मालमत्तेच्या विक्रीच्या उद्घोषणेचा आणि लेखी नोटीसचा नमुना

क्रमांक एसआरओ/५३/८५३/जप्ती/सन २०१७-१८.---ज्याअर्थी, सांगली येथील वसंतदादा शेतकरी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची याखाली विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त कर्जदार श्री. मे. इंजिनिअर्स संचालक, (१) श्री. राजकुमार आप्पासाहेब चौगुले, (२) श्री. राजेंद्र आप्पासाहेब इंगळे, दोघे राहणार सांगली यांचे जामीनदार कै. जामिनदार दादा चौगुले (म.वा.) (१) श्रीमती विमल, (२) श्री. दिपक, (३) श्री. राजकुमार आप्पासाहेब चौगुले तिघे राहणार सांगली, (४) सौ. सुनिता संजय खाडे, राहणार कवलापूर (५) सौ. उज्वला सुरेश खोत, (६) सौ. अलका राजेंद्र इंगळे, राहणार सांगली यांच्याकडून येणे असलेल्या सुमारे रक्कम रुपये २,२६,०३,०४७/- यांच्या दाव्यामुळे जप्त करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी, उक्त मालमत्तेची फेरविक्री करून उक्त रक्कम जप्ती व विक्री यामुळे होणाऱ्या वैध आकारासह व खर्चासह वसुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, याद्वारे नोटीस देणेत येते की, संजय दिनकर पाटील, विशेष विक्री व वसुली अधिकारी, हे गावचावडी भिलवडी याठिकाणी दिनांक ०१ मार्च २०१८ रोजी दुपारी १.०० वाजता याखाली विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेतील उक्त कर्जदार व जामीनदार वरीलप्रमाणे यांचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांची आणि या सर्वांची किंवा त्यापैकी कशाचीही विल्हेवाट लावण्याचा किंवा त्यापासून प्राप्त होणाऱ्या नफ्याची विल्हेवाट लावणेच्या ज्या शक्तीचा उक्त न्यायनिर्णीत ऋणकोची खाली नमूद केलेल्या स्थावर मिळकतीबाबत आता विधीशी सुसंगतपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असतील त्या शक्तीची शेवट जोडण्यात आलेल्या विक्रीच्या शर्तीची अनुसूचीमध्ये हाताच्या किंमतीसंबंधी दिलेल्या शर्तीवर व अन्य धर्तीवर फेरलिलावाने सर्वांचे जास्त बोली बोलणाऱ्यास विक्री करतील.

स्थावर मालमत्ता

संच क्रमांक	संचाचे वर्णन, स्थावर किंवा कदाचित भाडे किंवा वार्षिक मूल्य किंवा भाडेपट्ट्याने दिली असल्यास किती मुदतीसाठी कोणत्या अटीवर व कोणास दिली	भूमापन क्रमांक नगरपालिका क्रमांक आणि भूकरविषयक अन्य वर्णन	क्षेत्रफळ	स्थानिक उपकर धरून सरकारी महसूल	विद्यमान भोगवटादार	शहर किंवा गाव	शेरा मालमत्ता कोणत्याही भारास पात्र असल्यास तो
१	२	३	४	५	६	७	८
१०५/२०५/२०११-१२, दि. १५-०५-२०१२.	कर्जदार-मे.पेस इंजिनिअर्स जामीनदार कै. आप्पासाहेब दादा चौगुले (म.वा.) १) श्रीमती विमल, २) श्री. दिपक ३) श्री. राजकुमार आप्पासाहेब चौगुले, ४) सौ. सुनिता संजय खाडे, ५) सौ. उज्वला सुरेश खोत, ६) सौ. अलका राजेंद्र इंगळे.	गट नंबर १३६४ १८९६	हे. आर २.०० ०.४३	रुपये पैसे १४.६२ ३.०३	स्वतः	भिलवडी	हिश्याची संपूर्ण

(१) उक्त मालमत्तेच्या हक्काविषयी किंवा त्रयस्थ पक्षांनी दावा सांगितलेल्या कोणत्याही अधिप्राच्या बोजांच्या किंवा हितसंबंधाच्या विधिग्राह्यते विषयी कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.

(२) बाकीदारांकडून येणे असलेल्या ज्या रकमेच्या वसुलीसाठी विक्रीचा आदेश देण्यात आलेली आहे. ती आजच्या तारखेपर्यंत काढलेली एकूण रक्कम रुपये १,८४,७५,७४५/- + दिनांक १ जानेवारी २०१२ पासूनचे होणारे व्याज + खर्च येणेबाकी आहे.

(३) उक्त मालमत्ता विक्री अधिकारी व विशेष वसुली अधिकारी, **वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड**, सांगली (अवसायनात) यांची क्रमांक ४८/५७०, दिनांक १० ऑक्टोबर २०१२ अन्वये पूर्वी जप्त केली होती.

उक्त मालमत्ता अर्जदार मे. अवसायक मंडळ **वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड**, (अवसायनात) सांगली-मिरज रोड, सांगली यांच्याकडे गहाण टाकण्यात आली होती आणि म्हणून उक्त मालमत्ता खाली सही करणाऱ्याने पूर्वी जप्त केली नव्हती.

सांगली, २२ जानेवारी २०१८.

आदेश (००१६)

कलम १५६ नियम १०७ (११) (स्थावर) मालमत्ता जप्त करण्यात आली असेल किंवा जप्त करण्यात आली नसती अशा मालमत्तेच्या विक्रीच्या उद्घोषणेचा आणि लेखी नोटीसचा नमुना

क्रमांक एसआरओ/५३/८५०/जप्ती/सन २०१७-१८.--ज्याअर्थी, सांगली येथील वसंतदादा शेतकरी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची याखाली विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त कर्जदार श्री. संभाजी किसन भोसले व जामिनदार श्री. पांडुरंग मारुती येळवे, दोघे राहणार मु.भैरववाडी, पो. टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली यांच्याकडून येणे असलेल्या सुमारे रक्कम रुपये १,०२,३६४/- यांच्या दाव्यामुळे जप्त करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी, उक्त मालमत्तेची फेरविक्री करून उक्त रक्कम जप्ती व विक्री यामुळे होणाऱ्या वैध आकारासह व खर्चासह वसुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, याद्वारे नोटीस देणेत येते की, संजय दिनकर पाटील, विशेष विक्री व वसुली अधिकारी, हे गावचावडी प.त. शिराळा, तालुका शिराळा याठिकाणी दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १.०० वाजता याखाली विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेतील उक्त कर्जदार व जामीनदार वरीलप्रमाणे यांचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांची आणि या सर्वांची किंवा त्यापैकी कशाचीही विल्हेवाट लावण्याचा किंवा त्यापासून प्राप्त होणाऱ्या नफ्याची विल्हेवाट लावणेच्या ज्या शक्तीचा उक्त न्यायनिर्णीत ऋणकोची खाली नमूद केलेल्या स्थावर मिळकतीबाबत आता विधीशी सुसंगतपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असतील त्या शक्तीची शेवट जोडण्यात आलेल्या विक्रीच्या शर्तीची अनुसूचीमध्ये हाताच्या किंमतीसंबंधी दिलेल्या शर्तीवर व अन्य धर्तीवर फेरलिलावाने सर्वांचे जास्त बोली बोलणाऱ्यास विक्री करतील.

स्थावर मालमत्ता

संच क्रमांक	संचाचे वर्णन, स्थावर किंवा कदाचित भाडे किंवा वार्षिक मूल्य किंवा भाडेपट्ट्याने दिली असल्यास किती मुदतीसाठी कोणत्या अटीवर व कोणास दिली	भूमापन क्रमांक नगरपालिका क्रमांक आणि भूकरविषयक अन्य वर्णन	क्षेत्रफळ	स्थानिक उपकर धरून सरकारी महसूल	विद्यमान भोगवटादार	शहर किंवा गाव	शेरा मालमत्ता कोणत्याही भारास पात्र असल्यास तो
१	२	३	४	५	६	७	८
१०१/११४/२००५, दि. १७/१/२००६.	कर्जदार-श्री. संभाजी किसन भोसले.	८२०	०.४४	--	स्वतः	प.त. शिराळा	हिश्याची संपूर्ण

(१) उक्त मालमत्तेच्या हक्काविषयी किंवा त्रयस्थ पक्षांनी दावा सांगितलेल्या कोणत्याही अधिप्राच्या बोजांच्या किंवा हितसंबंधाच्या विधिग्राह्यते विषयी कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.

(२) बाकीदारांकडून येणे असलेल्या ज्या रकमेच्या वसुलीसाठी विक्रीचा आदेश देण्यात आलेली आहे. ती आजच्या तारखेपर्यंत काढलेली एकूण रक्कम रुपये २,६३,६२२/- + दिनांक १ फेब्रुवारी २०१२ पासूनचे होणारे व्याज + खर्च येणेबाकी आहे.

(३) उक्त मालमत्ता विक्री अधिकारी व विशेष वसुली अधिकारी, **वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड**, सांगली (अवसायनात) यांची क्रमांक ४६/१५९३, दिनांक ०१ डिसेंबर २००६ अन्वये पूर्वी जप्त केली होती.

उक्त मालमत्ता अर्जदार मे. अवसायक मंडळ, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड, (अवसायनात) सांगली, मिरज रोड, सांगली यांच्याकडे गहाण टाकण्यात आली होती आणि म्हणून उक्त मालमत्ता खाली सही करणाऱ्याने पूर्वी जप्त केली नव्हती.

सांगली, २२ जानेवारी २०१८.

आदेश (००१७)

कलम १५६ नियम १०७ (११) (स्थावर) मालमत्ता जप्त करण्यात आली असेल किंवा जप्त करण्यात आली नसती अशा मालमत्तेच्या विक्रीच्या उद्घोषणेचा आणि लेखी नोटीसचा नमुना

क्रमांक एसआरओ/५३/८५२/जप्ती/सन २०१७-१८.--ज्याअर्थी, सांगली येथील वसंतदादा शेतकरी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची याखाली विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त कर्जदार श्री. संजय बापू मंडके व श्रीमती मालती बापू मंडके, दोघे राहणार पद्माळे, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्याकडून येणे असलेल्या सुमारे रक्कम रुपये १,०८,७४,५७९/- यांच्या दाव्यामुळे जप्त करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी, उक्त मालमत्तेची फेरविक्री करून उक्त रक्कम जप्ती व विक्री यामुळे होणाऱ्या वैध आकारासह व खर्चासह वसुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, याद्वारे नोटीस देणेत येते की, संजय दिनकर पाटील, विशेष विक्री व वसुली अधिकारी, हे गावचावडी पद्माळे याठिकाणी दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १.०० वाजता याखाली विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेतील उक्त कर्जदार व जामीनदार वरीलप्रमाणे यांचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांची आणि या सर्वांची किंवा त्यापैकी कशाचीही विल्हेवाट लावण्याचा किंवा त्यापासून प्राप्त होणाऱ्या नफ्याची विल्हेवाट लावणेच्या ज्या शक्तीचा उक्त न्यायनिर्णीत ऋणकोची खाली नमूद केलेल्या स्थावर मिळकतीबाबत आता विधीशी सुसंगतपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असतील त्या शक्तीची शेवट जोडण्यात आलेल्या विक्रीच्या शर्तीची अनुसूचीमध्ये हाताच्या किमती संबंधी दिलेल्या शर्तीवर व अन्य धर्तीवर फेरलिलावाने सर्वांचे जास्त बोली बोलणाऱ्यास विक्री करतील.

स्थावर मालमत्ता

संच क्रमांक	संचाचे वर्णन, स्थावर किंवा कदाचित भाडे किंवा वार्षिक मूल्य किंवा भाडे पट्ट्याने दिली असल्यास किती मुदतीसाठी कोणत्या अटीवर व कोणास दिली	भूमापन क्रमांक नगरपालिका क्रमांक आणि भूकर विषयक अन्य वर्णन	क्षेत्रफळ	स्थानिक उपकर धरून सरकारी महसूल	विद्यमान भोगवटादार	शहर किंवा गाव	शेरा मालमत्ता कोणत्याही भारास पात्र असल्यास तो
१	२	३	४	५	६	७	८
१०५/२२/२००८-०९, दि. १८/०२/२०११.	कर्जदार-श्री. संजय बापू मंडके व श्रीमती मालती बापू मंडके.	गट नंबर ४३ १०२	हे. आर १.२० ३.१८	रुपये पैसे १४.१२ ३७.३८	स्वतः	पद्माळे	हिश्र्याची संपूर्ण

(१) उक्त मालमत्तेच्या हक्काविषयी किंवा त्रयस्थ पक्षांनी दावा सांगितलेल्या कोणत्याही अधिराच्या बोजांच्या किंवा हितसंबंधाच्या विधिग्राह्यते विषयी कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.

(२) बाकीदारांकडून येणे असलेल्या ज्या रकमेच्या वसुलीसाठी विक्रीचा आदेश देण्यात आलेली आहे. ती आजच्या तारखेपर्यंत काढलेली एकूण रक्कम रुपये १,२०,५२,४५५/- + दिनांक १ जानेवारी २०१२ पासूनचे होणारे व्याज + खर्च येणेबाकी आहे.

(३) उक्त मालमत्ता विक्री अधिकारी व विशेष वसुली अधिकारी, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड, सांगली (अवसायनात) यांची क्रमांक ४७/३९८, दिनांक ०६ जून २०१२ अन्वये पूर्वी जप्त केली होती.

उक्त मालमत्ता अर्जदार मे. अवसायक मंडळ, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड, (अवसायनात) सांगली-मिरज रोड, सांगली यांच्याकडे गहाण टाकण्यात आली होती आणि म्हणून उक्त मालमत्ता खाली सही करणाऱ्याने पूर्वी जप्त केली नव्हती.

संजय दि. पाटील,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लिमिटेड, सांगली.

सांगली, २२ जानेवारी २०१८.

आदेश (०००१-०००२)

क्रमांक एसआरओ/१५६/१८३ (अ)/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. प्रविण पी. थिटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, द्वारा श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. दिनेश पुरवलराज ओसवाल यांचेकडील कर्ज रुपये ६,९७,०९०/- व उर्वरित मुद्दल + दिनांक १९ एप्रिल २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशाद्वारे जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्ताबाबत कोणताही कसलाही करार, गहाण, लीन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, यांचे बाबतीत रद्द होतील, निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

(१) १०१/(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्रमांक १०१/१७५/१५४/२०१७,

दिनांक ०४ ऑक्टोबर २०१७,

ज्यांच्या विरुद्ध १०१(१) चा दाखला आहे.

(१) श्री. दिनेश पुरवराज ओसवाल, (२) श्री. निलेश दगडू जवळेकर, (३) श्री. सतिश चंपालाल ओसवाल.

स्थावर मिळकतीचे वर्णन : श्री. दिनेश पुरवराज ओसवाल, मु.पो. तेली आळी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे तसेच मान्यता देणार चेतन सुरेश ओसवाल त्यांच्या स्वतःच्या मालकीची तुकडी पुणे पोटतुकडी खेडमधील सिटी सर्व्हे नंबर ६४२ क्षेत्र ८४.२ चौ. मी., सिटी सर्व्हे नंबर ६४३ क्षेत्र १०१.२ चौ. मी., सिटी सर्व्हे नंबर ६४४ क्षेत्र १४५.७ चौ. मी. या मिळकतीवरील साई व्हिला या बहुमजली निवासी सदनिकायुक्त इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील सदनिका नंबर २६ यांचे एकूण ६३३ चौ. फूट बिल्टिअप म्हणजेच ५८.८२ चौ. मी. तसेच ग्रामपंचायत जुना मिळकत नंबर १४०८ तसेच नवा मिळकत नंबर ८/५६५ अशी सदनिका व त्यावरील बांधकाम असलेले घर मिळकत जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, ०३ फेब्रुवारी २०१८.

आदेश (०००३-०००४)

क्रमांक एसआरओ/१५६/१८३ (अ)/प्रो.श.कहाणे/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. प्रविण पी. थिटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, द्वारा श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, सोहम डिस्ट्रिब्युटर्स / प्रो. शशिकांत कहाणे यांचेकडील कर्ज रुपये १,८५,०३५/- व उर्वरित मुद्दल + दिनांक ०७ एप्रिल २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशाद्वारे जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्ताबाबत कोणताही कसलाही करार, गहाण, लीन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, यांचेबाबतीत रद्द होतील, निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

(१) १०१/(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्रमांक १०१/१७३/१६०/२०१७,

दिनांक ०४ ऑक्टोबर २०१७,

ज्यांच्या विरुद्ध १०१(१) चा दाखला आहे.

(१) श्री. सोहम डिस्ट्रिब्युटर्स / प्रो. शशिकांत कहाणे, (२) श्री. नितीन सत्यवान कहाणे, (३) श्री. धनंजय मधुकर कहाणे.

स्थावर मिळकतीचे वर्णन : भूमापन गट क्रमांक ५७१, दुय्यम निबंधक, खेड यांचे हद्दीतील ग्रामपंचायतमधील ५७ x २१.६ चौ. फूट तीन मजली इमारत रुफ टी अँगल फरशी तसेच त्यालगत संडास, बाथरूम १० x ८ चौ.फूट, घर मिळकत जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, ०३ फेब्रुवारी २०१८.

आदेश (०००५-०००६)

क्रमांक एसआरओ/१५६/१८३ (अ)/सु.ज्ञा.सांडभोर/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. प्रवीण पी. थिटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, द्वारा श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सुरेश ज्ञानेश्वर सांडभोर यांचेकडील कर्ज रुपये १८,८८,१३६/- व उर्वरित मुद्दल + दिनांक १९ एप्रिल २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशाद्वारे जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्ताबाबत कोणताही कसलाही करार, गहाण, लीन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, यांचेबाबतीत रद्द होतील, निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

(१) १०१/(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्रमांक १०१/१८०/१७१/२०१७,

दिनांक २५ ऑक्टोबर २०१७,

ज्यांच्या विरुद्ध १०१(१) चा दाखला आहे.

(१) श्री. सुरेश ज्ञानेश्वर सांडभोर, (२) श्री. अरविंद गजानन गायकवाड, (३) श्री. अतुल महादेव देशमुख.

स्थावर मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे पोस्ट तुकडी खेड हद्दीतील ग्रामपंचायत मौजे गडद येथील जमीन ४५४ क्षेत्र ० हे. ५८ आर, खराबा ० हे. १६ आर जमीन गट नंबर ४६० क्षेत्र ० हे. ७३ आर खराबा ० हे. ०४ आर जमीन गट नंबर ४६१ क्षेत्र ० हे. ८१ आर खराबा ० हे. ०४ आर आणि जमीन गट नंबर ४६२ आर ० हे. ८६ आर खराबा ० हे. ०४ आर शेतजमीन मिळकत जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

प्रवीण पी. थिटे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,

द्वारा श्री अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,

राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे.

पुणे, ०३ फेब्रुवारी २०१८.

आदेश (००६०)

क्रमांक वसुली/अ./१५६/०/१९६/१२३/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, चंद्रशेखर जनार्दन जगताप, वसुली अधिकारी, संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सातव विकास दत्तात्रय, राहणार मु.पो. वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे घर नंबर १०९९, बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडील संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेडचे कर्ज दिनांक ३१ जानेवारी २०१८ अखेर रुपये १२,०८,२०९/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख आठ हजार दोनशे नऊ) + पुढील व्याज इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात येईल आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम + पुढील व्याज + शासकीय अधिभार + कर्ज वसुली खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

पुणे, ०८ मार्च २०१८.

आदेश (००६१)

क्रमांक वसुली/अ./१५६/०/१९६/१२३/३२१/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, चंद्रशेखर जनार्दन जगताप, वसुली अधिकारी, संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सातव विकास दत्तात्रय, राहणार मु.पो. वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे घर नंबर १०९९, बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडील संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेडचे कर्ज दिनांक ३१ जानेवारी २०१८ अखेर

रुपये १२,०८,२०९/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख आठ हजार दोनशे नऊ फक्त) + पुढील व्याज इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात येईल आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम + पुढील व्याज + शासकीय अधिभार + कर्ज वसुली खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

चंद्रशेखर जनार्दन जगताप,

वसुली अधिकारी,

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १५६ व
संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड.

पुणे, ०८ मार्च २०१८.

आदेश (००६२)

क्रमांक वसुली/अ./१५६/०/१९६/१५५/३२०/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, चंद्रशेखर जनार्दन जगताप, वसुली अधिकारी, **संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड**, सासवड, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, मे. शिवशंकर सप्लायर्स प्रो.प्रा. पोमण शिवाजी रामचंद्र, श्री. दांगट अनंत चंद्रकांत, श्री. गिल्डा आनंद जगन्नाथ सर्व राहणार पुणे यांचेकडील **संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेडचे** कर्ज दिनांक ३१ जानेवारी २०१८ अखेर रुपये २१,०७,९०९/- (अक्षरी रक्कम रुपये एकवीस लाख सात हजार नऊशे नऊ फक्त) + पुढील व्याज इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात येईल आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम + पुढील व्याज + शासकीय अधिभार + कर्ज वसुली खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

पुणे, ०८ मार्च २०१८.

आदेश (००६३)

क्रमांक वसुली/अ./१५६/०/१९६/१२२/६३/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, चंद्रशेखर जनार्दन जगताप, वसुली अधिकारी, **संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड**, सासवड, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, (१) श्री. मोहोळ संजय अनंत, (२) श्री. मोहोळ संतोष अनंत, (३) श्री. मोहोळ अनंत महिपती, (४) श्री. उभे सतिश ज्ञानोबा, (५) श्री. गायकवाड विठ्ठल दत्तात्रय सर्व राहणार पुणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडील **संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेडचे** कर्ज दिनांक ३० एप्रिल २०१८ अखेर रुपये ६,६०,४३८/- (अक्षरी रक्कम रुपये सहा लाख साठ हजार चारशे अडोतीस फक्त) + पुढील व्याज इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे. (मु.पो. मुठे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील गट नंबर ६/३ यांसी एकूण क्षेत्र ३ हे. २२ आर व पो.ख. ० हे. ४६ आर असे एकूण क्षेत्र ३ हे. ६८ आर यापैकी सहकर्जदार श्री. मोहोळ अनंत महिपती यांच्या हिश्यावरील मिळकतीवर बँकेने बोजा नोंद केली आहे) आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम + पुढील व्याज + शासकीय अधिभार + कर्ज वसुली खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (००६४)

क्रमांक वसुली/अ./१५६/०/१९६/११२/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, चंद्रशेखर जनार्दन जगताप, वसुली अधिकारी, **संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड**, सासवड, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, (१) मे. दुर्गा अँड टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रो.प्रा. मिलारे राजेंद्र तानाजी, (२) झांबरे पोपटराव बाबूराव, (३) वाघुले नारायण पांडुरंग सर्व राहणार पुणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडील **संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेडचे** कर्ज दिनांक ३१ डिसेंबर २०१८ अखेर रुपये १,४७,५१२/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे बारा फक्त) + दिनांक ३१ डिसेंबर २०१७ पासून पुढील व्याज इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात येईल आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. उपरोक्त

रक्कम + पुढील व्याज + शासकीय अधिभार + कर्ज वसुली खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

चंद्रशेखर जनार्दन जगताप,

वसुली अधिकारी,

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १५६ व

संत सोपनकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड.

पुणे, ०६ जानेवारी २०१८.

आदेश (०७३)

क्रमांक वसुली/स्थावर जप्ती/३३४/सन २०१७-१८. — ज्याअर्थी, जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक संस्था (परसेवा), सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक १७०/२०१७-१८, दिनांक २७ सप्टेंबर २०१७ च्या प्रमाणपत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

त्याअर्थी, मी, श्री. संदिप वासुदेव बाचल, वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वाई, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वाई, या बँकेच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकारा विरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नंबर	भूमापन क्रमांक सि.स.नं.	क्षेत्र हे. आर चौ.फूट	आकारणी रु. पैसे	चतुःसीमा
१	२	३	४	५	६	७
१७०/२०१७-१८ १. शिवाजी विष्णू २७/०९/२०१७. रांजणे, २. सुनिल तुकाराम धनावडे, ३. श्री. राजेंद्र श्रीरंग पवार, ४. अनिकेत मोहन जाधव.	रा. सर्व्हे नंबर ३९३/ २+३+४ अ-३, प्लॉट नंबर २ ते ७ प्लॉट नंबर ए-५, शाहूपुरी, सातारा, तालुका जिल्हा सातारा, राहणार मोरघर, तालुका जावळी, जिल्हा सातारा. राहणार ८७८, यशवंत विहार प्लॉट नं. एस २/१०, शनिवार पेठ, सातारा, रा. १७, रघुनाथ पुरा, पेठ करंजे, सातारा, ता. जिल्हा सातारा.	मौजे यवतेश्वर, तालुका जिल्हा सातारा येथील शेतजमीन गट नंबर ८४/अ/१, क्षेत्र ० हे. ०७ आर गट नंबर ६७/१ क्षेत्र ९ आर या मिळकतीमधील शिवाजी विष्णू रांजणे यांचा संपूर्ण हिस्सा.	०७	०	१२	शिवाजी विष्णू रांजणे यांचा हिस्सा.

(शेरा : ज्या भारास मालमत्ता प्राप्त असेल असा कोणताही भार) देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये ८५,९०९/- (अक्षरी रुपये पंच्याऐंशी हजार नऊशे फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

संदिप वा. बाचल,

वसुली अधिकारी,

जनता अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि.,

वाई, सातारा.

सातारा (वाई), २० जानेवारी २०१८.

आदेश (००७०-००७२)

क्रमांक विवअ/२३५/वसुली/श्री.हि.सा.यादव/स्था.मा.ज./सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नामदेव जयसिंग खेंगरे, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा, **श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, परिंचे मुख्य कार्यालय सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, कै. सहादू महादू यादव, यांचे वारस (१-अ) श्रीमती हिराबाई साधू यादव, (१-ब) श्री. चंद्रकांत साधू यादव, (१-क) श्री. नवनाथ साधू यादव, (१-ड) सौ. शैला तुकाराम निकम यांचेकडील **श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, परिंचे शाखा भेकराईनगर, तालुका हवेली, ह्या संस्थेची दावा रक्कम रुपये ३१,९१,४५१/- अधिक दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १६ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुलीसाठी झालेला खर्च अशी एकूण होणारी रक्कम वसुलीसाठी श्री. सहादू महादू यादव यांनी दिनांक २८ जुलै २००५ अन्वये **श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, परिंचे मुख्य कार्यालय सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, या संस्थेस नोंदणीकृत गहाणखताने तारण दिलेली त्यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे परिंचे येथील शेतजमीन आणि वारस (१-अ) श्रीमती हिराबाई साधू यादव यांनी मौजे दिवे येथील शेतजमीन ह्या आदेशांतर्गत परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली शेतजमीन ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिनीचे / स्थावर मालमत्तेचे केलेले खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट अ

जप्त केलेल्या शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला क्रमांक व दिनांक	गावाचे नाव, तालुका, जिल्हा	गट क्रमांक	जमीन क्षेत्र	चतुःसीमा
७३/२०१६, दि. ३०/११/२०१८. जिल्हा पुणे.	मौजे परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	१७४५, १६८९, १६९३, १६३९, १७७१.	पैकी कै. सहादू महादू यादव यांचे वारस (१-अ) श्रीमती हिराबाई साधू यादव, (१-ब) श्री. चंद्रकांत साधू यादव, (१-क) श्री. नवनाथ साधू यादव, (१-ड) सौ. शैला तुकाराम निकम यांच्या हिश्याचे शेतजमीन क्षेत्र.	नकाशाप्रमाणे
	मौजे दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	८५३, ११३८, १४७२, १४८९, ७३५, ७५१.	पैकी कै. सहादू महादू यादव यांचे वारस (१-अ) श्रीमती हिराबाई साधू यादव यांच्या हिश्याचे शेत जमीन क्षेत्र.	नकाशाप्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च व दावा खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत **श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, परिंचे शाखा-भेकराईनगर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, या संस्थेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेत जमिनीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल व जाहीर लिलाव विक्री कार्यक्रमाचा होणारा खर्च ही प्रतिवादी यांचेकडून वसुल केला जाईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०५ मार्च २०१८ रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

नामदेव जयसिंग खेंगरे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे,
द्वारा श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
परिंचे मुख्य कार्यालय, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ०५ मार्च २०१८.

आदेश (२२५)

क्रमांक आर ९३७/विवअ/म.स.का.क. १५६/स्था. जप्ती/श्री. सं. भा. सणस/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संतोष भानुदास सणस, राहणार : मु. पो. कारेगाव, (पेठ) तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांचेकडील श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा मंचर चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज सोनेतारण कर्ज रक्कम रुपये ११,५४८/- + दिनांक १७ जून २०१५ पासून मुद्दल रकमेवर होणारे १३.५०% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १२५३/२०१५ दिनांक :- २३/१२/२०१५	कर्जदार श्री. संतोष भानुदास सणस	कर्जदार श्री. संतोष भानुदास सणस यांचे वडील श्री. भानुदास गेणभाऊ सणस यांच्या नावावरील शेतजमीन मौजे कारेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे	मौजे कारेगाव ता. आंबेगाव, जिल्हा पुणे, येथील शेतजमीन गट नं. २३० क्षेत्र ० हे. ७६ आर + पो.ख. ०।०१ आर, ही शेत जमिन श्री. भानुदास गेणभाऊ सणस यांच्या नावावरील व श्री. संतोष भानुदास सणस यांच्या हिश्यापुरता	२।६२

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा मंचर, शाखा यांच्याकडे** भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २९ डिसेंबर २०१७.

आदेश (२२७)

क्रमांक आर ८४६/विवअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/श्री. द. द. आतकरी/सन २०१७.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, कळंब, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. दत्तात्रय दगडु आतकरी, राहणार : मु. पो. सुलतानपुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये ८२,९२८/- + दिनांक ११ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ६३०/१६/ २०१७ दिनांक :- २४/०७/२०१७	कर्जदार श्री. दत्तात्रय दगडु आतकरी जामिनदार १) श्री. सुभाष लक्ष्मण सोनवणे २) श्री. मोहन प्रभाकर अभंग	कर्जदार श्री. दत्तात्रय दगडु आतकरी यांच्या नावावरील शेतजमीन मौजे सुलतानपुर ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे सुलतानपुर ता. जुन्नर जि. पुणे, येथील शेतजमिन १) गट नं. १६७ क्षेत्र ० हे ९७ आर + पो.ख. ०।०९ आर, पैकी ०।४८ आर २) गट नं. ३०६ क्षेत्र ५ हे ५४ आर, + पो.ख. ०।०८ आर, पैकी ०।१७.५० आर, वर श्री. दत्तात्रय दगडु आतकरी ही शेतजमिन यांच्या नावावरील हिश्यापुरता	१।११ ६।८७

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ५ डिसेंबर २०१८.

आदेश (२२८)

क्रमांक आर ८४५/विवअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/श्री. सु. शि. सहाणे/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सुभाष शिवराम सहाणे, राहणार : मु. पो. आळे (कोळवाडी), तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १३,८६,२३१/- + दिनांक २७ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ६१४/१३/ २०१७ दिनांक :- १९/०७/२०१७	कर्जदार श्री. सुभाष शिवराम सहाणे जामिनदार १) दत्तात्रय शिवराम सहाणे २) हौशिकांत शिवराम सहाणे ३) बाबुराव सदाशिव पाडेकर ४) शिवाजी पोपट सहाणे ५) नर्मदाबाई शिवराम सहाणे	कर्जदार श्री. सुभाष शिवराम सहाणे श्री. दत्तात्रय शिवराम सहाणे हौशिकांत शिवराम सहाणे नर्मदाबाई शिवराम सहाणे यांची रजिस्टर गहाणखतानुसार यांच्या नावावरील शेतजमिन	मौजे आळे (कोळवाडी) ता. जुन्नर जि. पुणे, येथील शेतजमिन खाते क्र. ११०८ मधील १) गट नं. ३५७ क्षेत्र ० हे. ०२ आर २) गट नं. ३५८ क्षेत्र ० हे. ०३ आर ३) गट नं. ३५९ क्षेत्र ० हे. १२ आर ४) गट नं. ३६४ क्षेत्र ० हे. ०५ आर ५) गट नं. ३६५ क्षेत्र ० हे. २४ आर	११८४/-

१

२

३

४

५

मौजे आळे (कोळवाडी)
ता. जुन्नर, जि. पुणे.

६) गट नं. ४०६ क्षेत्र ० हे. २३ +
पो.ख. ०।०६ आर
७) गट नं. ४१६ क्षेत्र ० हे. २३ आर
८) गट नं. ७५७ क्षेत्र ० हे. ०६ आर
वर श्री. सुभाष दत्तात्रय, हौशिकांत,
नर्मदाबाई शिवराम सहाणे ही
शेतजमिन यांच्या नावावरील

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा मंचर, शाखा नारायणगाव यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ५ जानेवारी २०१८.

आदेश (२२९)

क्रमांक आर८४७/विवअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/श्री. द. द. आतकरी/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. दत्तात्रय दगडु आतकरी यांचे जामिनदार श्री. मोहन प्रभाकर अभंग मु. पो. शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ८२,९२८/- + दिनांक ११ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ६३०/१६/ २०१७ दिनांक :- २४/०७/२०१७	कर्जदार श्री. दत्तात्रय दगडु आतकरी जामिनदार १) श्री. सुभाष लक्ष्मण सोनवणे २) श्री. मोहन प्रभाकर अभंग	कर्जदार श्री. दत्तात्रय दगडु आतकरी यांचे जामिनदार श्री. मोहन प्रभाकर अभंग व त्यांची आई चंद्रभागा प्रभाकर अभंग यांच्या नावावरील शेतजमिन मौजे शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर जि. पुणे, येथील शेत जमिन १) गट नं. २८०/२ क्षेत्र ६ हे. १० आर, पैकी २ हे. १० आर, क्षेत्र ही श्री. दत्तात्रय दगडु आतकरी यांचे जामिनदार श्री. मोहन प्रभाकर अभंग व त्यांची आई चंद्रभागा प्रभाकर अभंग यांच्या नावावरील शेतजमिन	२।८९

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ५ जानेवारी २०१८.

आदेश (२३०)

क्रमांक आर-८८५/वअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/श्री. बा. द. भोर/नारायणगाव/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, बाबाजी दशरथ भोर यांचे जामिनदार श्री. हेमंत रामदास येंधे, राहणार : मु. पो. हिवरे खुर्द, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ८४,४०५/- + दिनांक १६ जुलै २०१४ पासून मुदल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १२०/२०१५ दिनांक :- ३०/०४/२०१५	कर्जदार श्री. बाबाजी दशरथ भोर जामिनदार १) श्री. संतोष रामचंद्र तांबोळी २) श्री. हेमंत रामदास येंधे	कर्जदार श्री. बाबाजी दशरथ येंधे यांचे जामिनदार श्री. हेमंत रामदास येंधे व त्यांची आई कुंदा रामदास येंधे यांच्या नावावरील शेतजमिन मौजे हिवरे खुर्द ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे हिवरे खुर्द, ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन गट नं. ८९/१/अ क्षेत्र ० हे २५ आर गट नं. ६२/३७ क्षेत्र ० हे ०९ आर गट नं. ६२/२०/ब क्षेत्र ० हे ०५ आर गट नं. ६२/१९/क क्षेत्र ० हे ०८ आर गट नं. ३७/१ क्षेत्र ० हे ४० आर गट नं. १२०/६ क्षेत्र ० हे ११ आर गट नं. ११०/१/क क्षेत्र १ हे ०१ आर + पो.ख. हे. ०४ आर, गट नं. १११/३/ई क्षेत्र ० हे ५६ आर + पो.ख. ० हे. ०२ आर ही श्री. हेमंत रामदास येंधे व त्यांची आई कुंदा रामदास येंधे यांच्या नावावरील शेत जमिन	०।५९ ०।३४ ०।२५ ०।४५ १।२५ ०।२७ १।६४ १।१०

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव, शाखा यांच्याकडे** भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (२९१)

क्रमांक आर-८८६/वअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/श्री. चं. उ. जाधव/आळंदी/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, चंद्रकांत उत्तमराव जाधव यांचे जामिनदार श्री. पांडुरंग प्रभाकर वहीले, राहणार : मु. पो. डुडुळगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा आळंदी देवाची** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये १,२७,६४७/- + दिनांक १ डिसेंबर २०१५ पासून मुदल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ३४०/२०१५/ २०१६ दिनांक :- २९/०२/२०१६	कर्जदार श्री. चंद्रकांत उत्तमराव जाधव जामिनदार १) श्री. पांडुरंग प्रभाकर वहीले २) श्री. अनुराम रावसाहेब खेडकर	कर्जदार श्री. चंद्रकांत उत्तमराव जाधव यांचे जामिनदार श्री. पांडुरंग प्रभाकर वहीले व त्यांचे वडील श्री. प्रभाकर रघुनाथ वहीले यांच्या नावावरील शेतजमिन मौजे डुडुळगाव ता. हवेली, जि. पुणे	मौजे डुडुळगाव, ता. हवेली जि. पुणे येथील शेतजमीन गट नं. ९४/३ क्षेत्र १ हे. १८ आर + पो.ख. ० हे. ०५।५० पैकी क्षेत्र १ हे. ०७ आर + पो. ख. ० हे ०५।५० आर ही श्री. पांडुरंग प्रभाकर वहीले व त्यांचे वडील श्री. प्रभाकर रघुनाथ वहीले यांच्या नावावरील शेत जमीन	३।९८

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा आळंदी देवाची, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (२३१)

क्रमांक आर-९६०/विवअ/स्था. जप्ती/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. जितेंद्र मल्हारी घेनंद राहणार : मु. पो. चाकण (बालाजीनगर), तालुका खेड, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा चाकण** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये १,१४,६४०/- + दिनांक ३० जून २०१५ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०५४/१५/ २०१६ दिनांक :- ०८/१०/२०१५	कर्जदार श्री. जितेंद्र मल्हारी घेनंद जामिनदार १) नंदकुमार शंकर पोखरकर २) श्री. संतोष भिकाजी ससाणे	कर्जदार श्री. जितेंद्र मल्हारी घेनंद यांचे वडील श्री. मल्हारी गणपत घेनंद यांच्या नावावरील शेतजमिन मौजे वडगाव घेनंद, ता. खेड, जि. पुणे	मौजे वडगाव घेनंद, ता. खेड, जि. पुणे, येथील शेतजमिन गट नं. ४७३ क्षेत्र १ हे. ६९ आर, + पो.ख. ०।०७ आर, व श्री. जितेंद्र मल्हारी घेनंद यांचे वडिल मल्हारी गणपत घेनंद नावावरील शेत जमिन श्री. जितेंद्र मल्हारी घेनंद यांच्या हिश्यापुरता	६।८७

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा चाकण, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ९ फेब्रुवारी २०१८.

आदेश (२३२)

क्रमांक आर-९६१/विअ/स्था. जप्ती/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. नाना आनंदा यादव ऊर्फ चौगुले यांचे जामिनदार कैलास भिकाजी जंबुकर राहणार मु. पो. नारोडी, तालुका आंबेगाव, जि. पुणे यांचे कडील श्री कुलस्वामी को. ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा काळाचौकी याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ६२,०१३/- + दिनांक १ सप्टेंबर २००३ पासून मुद्दल रकमेवर होणारे १८% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ६०६०/२००४ दिनांक :- २/०८/२००४	कर्जदार श्री. नाना आनंदा यादव ऊर्फ चौगुले जामिनदार १) श्री. विकास प्रताप झेंडे २) श्री. कैलास भिकाजी जंबुकर	कर्जदार श्री. नाना आनंदा यादव ऊर्फ चौगुले यांचे जामिनदार कैलास भिकाजी जंबुकर व यांचे वडील श्री. भिकाजी विठोबा जंबुकर यांच्या नावावरील शेतजमिन मौजे नारोडी, ता. आंबेगाव, जि. पुणे	मौजे नारोडी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील गट नं. १६५६ क्षेत्र ० हे १४ आर पैकी क्षेत्र ० हे. ०७ आर, गट नं. १८१४ क्षेत्र ० हे. १२ आर, गट नं. १९२९ क्षेत्र हे. ४६ आर, पैकी क्षेत्र ० हे. १५ आर श्री. नाना आनंदा यादव ऊर्फ चौगुले यांचे जामिनदार कैलास भिकाजी जंबुकर व यांचे वडील श्री. भिकाजी विठोबा जंबुकर यांच्या नावावरील शेतजमिन	०।२७ ०।६३ १।१९

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा काळाचौकी**, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ९ फेब्रुवारी २०१८.

आदेश (२३३)

क्रमांक आर-३२/वअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/सिमाघनकुटे/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सिताराम मारुती घनकुटे राहणार : मु. पो. खेतेपठार (वैष्णवधाम), पो. पारुंडे, ता. जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ३१,२०१/- + दिनांक १७ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ९३७/२०१७ दिनांक :- ०५/११/२०१७	कर्जदार श्री. सिताराम मारुती घनकुटे जामिनदार १) श्री. शंकर भिमाजी इष्टे २) श्री. शंकर लक्ष्मण पवार	कर्जदार श्री. सिताराम मारुती घनकुटे यांच्या नावावरील शेतजमिन मौजे पारुंडे, ता. जुन्नर, जि. पुणे.	मौजे पारुंडे, ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन गट नं. ४१५/१ क्षेत्र ०१ हे. ३३ आर + पो.ख. ० हे. ०६ आर श्री. सिताराम मारुती घनकुटे यांच्या नावावरील शेत जमिन	२।९८

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १६ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १६ एप्रिल २०१८.

आदेश (२३४)

क्रमांक आर-५७/वअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/श्री. वि. ए. कानसकर/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, विश्वनाथ एकनाथ कानसकर यांचे वडील श्री. एकनाथ गणपत कानसकर राहणार : मु. पो. मेंगडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा भोसरी** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ९४,४७५/- + दिनांक ११ जानेवारी २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. २२४/२०१७ दिनांक :- ०१/०६/२०१७	कर्जदार श्री. विश्वनाथ एकनाथ कानसकर जामिनदार १) श्री. केतन बाळासाहेब गायकवाड २) श्री. मोहन एकनाथ कानसकर	कर्जदार श्री. विश्वनाथ एकनाथ कानसकर यांचे वडील श्री. एकनाथ गणपत कानसकर यांच्या नावावरील शेतजमिन मौजे मेंगडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे	मौजे मेंगडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे, येथील शेजजमिन १) गट नं. ४०/२ क्षेत्र १ हे. २१ आर ०।४५ पैकी ० हे. ३० आर, २) गट नं. ४५/३/ब क्षेत्र १ हे. २१ ०।२१ आर पैकी ० हे. १४ आर, श्री. विश्वनाथ एकनाथ कानसकर यांच्या नावावरील शेत जमिनीतील यांच्या हिश्यापुरता	

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा भोसरी, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २४ एप्रिल २०१८.

आदेश (२३५)

क्रमांक आर-३५/वअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/ह.कु. ढोले/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, हरिश्चंद्र कुशाबा ढोले यांचे जामिनदार श्री. रामचंद्र बबन जाधव राहणार : मु. पो. बोरी बु.॥, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ६६,२४९/- + दिनांक ९ डिसेंबर २०१४ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १११९/२०१५ दिनांक :- ०९/०६/२०१५	कर्जदार श्री. हरिश्चंद्र कुशाबा ढोले जामिनदार १) श्री. प्रभाकर किसन बांबळे २) श्री. रामचंद्र बबन जाधव	कर्जदार श्री. हरिश्चंद्र कुशाबा ढोले यांचे जामिनदार श्री. रामचंद्र बबन जाधव यांच्या नावावरील शेतजमीन मौजे बोरी बु.॥ ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे बोरी बु.॥, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गट नं. १०६५/३ क्षेत्र ० हे ४४ आर + पो.ख. ० हे. ०५ आर श्री. हरिश्चंद्र कुशाबा ढोले यांचे जामिनदार श्री. रामचंद्र बबन जाधव यांच्या नावावरील शेतजमीन	०१।२३

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा बाशी, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १८ एप्रिल २०१८.

आदेश (२३६)

क्रमांक आर-४८/वअ/म.स.का.क.१५६/स्था. जप्ती/ज. भि. पडवळ/सन २०१७-१८.--महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. जगदिश भिमाजी पडवळ यांचे जामिनदार श्री. जयेश सोपान झोडगे यांचे वडील श्री. सोपान तुकाराम झोडगे राहणार : मु. पो. महाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ८७,९९२/- + दिनांक १० डिसेंबर २०१४ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १११४/२०१५ दिनांक :- ०८/०६/२०१५	कर्जदार श्री. जगदिश भिमाजी पडवळ जामिनदार १) श्री. जयेश सोपान झोडगे २) श्री. राहुल भिमाजी पडवळ	कर्जदार श्री. जगदिश भिमाजी पडवळ यांचे जामिनदार श्री. जयेश सोपान झोडगे यांचे वडील श्री. सोपान तुकाराम झोडगे यांच्या नावावरील शेत जमिन मौजे. महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, जि. पुणे	मौजे महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील शेतजमिन गट नं. ११७२ क्षेत्र ० हे ५० आर पैकी ० हे. ०२ आर, गट नं. २०४४ क्षेत्र क्षेत्र १ हे. ५५ आर गट नं. २१५८ क्षेत्र ० हे. ८० आर + पो.ख. ० हे ०१ आर, पैकी ० हे ४० आर, पैकी ० हे ००।५० आर गट नं. २१५० क्षेत्र ० हे १९ आर, श्री. जगदिश भिमाजी पडवळ यांचे जामिनदार श्री. जयेश सोपान झोडगे यांचे वडील श्री. सोपान तुकाराम झोडगे यांच्या नावावरील शेत जमिनीवरील यांच्या हिश्यापुरता	२।१३ २।२८ १।६९ ०।००

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २१ एप्रिल २०१८.

आदेश (२३७)

क्रमांक आर-३८/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./रा.बं.मंडलीक/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रामदास बंडु मंडलीक यांचे वडील श्री. बंडु नरसु मंडलीक राहणार : मु. पो. खानगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ८४,६०९/- + दिनांक ३१ जुलै २०१२ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ३६४६/२०१३ दिनांक :- २६/०२/२०१३	कर्जदार श्री. रामदास बंडु मंडलीक जामिनदार १) श्री. संभाजी नामदेव बाबर २) सौ. उषा रामदास मंडलीक	कर्जदार श्री. रामदास बंडु मंडलीक यांचे वडील श्री. बंडु नरसु मंडलीक यांच्या नावावरील शेतजमिन मौजे खानगाव ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे खानगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन गट नं. ३०९ क्षेत्र ० हे १८ आर गट नं. ३५८ क्षेत्र ७ हे. ६४ आर + पो. ख. ० हे. १४ आर श्री. रामदास बंडु मंडलीक यांचे वडील श्री. बंडु नरसु मंडलीक यांच्या नावावरील शेतजमिन	१।०२ ७।५०

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १९ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १९ एप्रिल २०१८.

आदेश (२३८)

क्रमांक आर-३९/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./रा.बं.मंडलीक/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रामदास बंडु मंडलीक यांचे जामिनदार श्री. संभाजी नामदेव बाबर यांचे वडील श्री. नामदेव बाजी बाबर राहणार : मु. पो. आगळगाव, तालुका कवठेमहाकाळ, जिल्हा सांगली यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ८४,६०१/- + दिनांक ३१ जुलै २०१२ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थायर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रू.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ३६४६/२०१३ दिनांक :- २६/०२/२०१३	कर्जदार श्री. रामदास बंडु मंडलीक जामिनदार १) श्री. संभाजी नामदेव बाबर २) सौ. उषा रामदास मंडलीक	कर्जदार श्री. रामदास बंडु मंडलीक यांचे जामिनदार श्री. संभाजी नामदेव बाबर यांचे वडील श्री. नामदेव बाजी बाबर यांच्या नावावरील शेत जमिन मौजे आगळगाव, तालुका कवठेमहाकाळ, सांगली	मौजे आगळगाव, ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली येथील शेतजमिन गट नं. ४४१ क्षेत्र ० हे २१ आर, पैकी ० हे. ०४।१६ आर, गट नं. ६५५ क्षेत्र ३ हे. ९४ आर + पो.ख. ० हे. ०६ आर, पैकी ० हे. ७७।९८ आर, गट नं. ११४५ क्षेत्र ४ हे. ३२ आर पैकी ० हे. ८५।५० आर, श्री. रामदास बंडु मंडलीक यांचे जामिनदार श्री. संभाजी नामदेव बाबर यांचे वडील श्री. नामदेव बाजी बाबर यांच्या नावावरील शेत जमिनीवरील यांच्या हिश्यापुरता	३।०६ ६।३६ २।८१

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी, शाखा यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १९ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १९ एप्रिल २०१८.

आदेश (२३९)

क्रमांक आर-१४८/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./र.बा.खंडागळे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रमेश बाळासाहेब खंडागळे राहणार : मु. पो. मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ८,५५,३४८/- + दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४.५% व्याज आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/१३०१ १७-१८ दिनांक :- ०१/०१/२०१८	कर्जदार श्री. रमेश बाळासाहेब खंडागळे जा.क्र. १) श्री. प्रविण सुदाम खंडागळे जा.क्र. २) श्री. अमृत बन्सीलाल पटवा जा.क्र. ३) श्री. विजयकुमार बाळासाहेब सावंत	कर्जदार श्री. रमेश बाळासाहेब खंडागळे यांच्या नावावरील मौजे मु. पो. मांजरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे मंचर येथील वार्ड नं ५ मधील, ग्रा.मि.नं. ५४१७/८५४ चे वर्णन डी के. प्लाझा स.नं. १२७/९ मध्ये एकूण क्षेत्र ०।३८ आर, पैकी ००।१२ आर क्षेत्रामध्ये बी.विंग दुसरा मजला त्यामध्ये बेडरूम, हॉल, किचन टेरेस जिना, शौचालय, बाथरूम ६२१.२५ चौ.फुट मापाचे आर सी सी सदनिका नं. १३ पुर्वा पक्के श्री. रमेश बाळासाहेब खंडागळे यांच्या नावावरील	११७४/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव, शाखा यांच्याकडे** भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २१ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २१ मे २०१८.

आदेश (२४०)

क्रमांक आर-१४३/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./ग.शं.टाकळकर/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गणेश शंकर सावंत यांचे जामिनदार श्री. आइ. आदहिंद सहदेव सावंत राहणार : मु. पो. राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा चाकण** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये १४,९१,४३१/- + दिनांक ३१ मार्च २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ११८८/२०१७ दिनांक :- ०३/०८/२०१७	कर्जदार श्री. गणेश शंकर टाकळकर जामिनदार १) श्री. शेखर मुरलीधर राक्षे २) श्री. आझादहिंद सहदेव सावंत	कर्जदार श्री. रमेश शंकर टाकळकर यांचे जामिनदार श्री. आझादहिंद सहदेव सावंत यांच्या नावावरील शेत जमिन मौजे साबुर्डी ता. खेड, जि. पुणे	मौजे साबुर्डी, ता. खेड, जि. पुणे, येथील शेत जमिन गट नं. ५४६ क्षेत्र ० हे. २५ आर + पो. ख. ० हे ०१ आर, पैकी ० हे. ०९ आर ही श्री. आझादहिंद सहदेव सावंत यांच्या नावावरील शेत जमिन	०।०९

जर अॅवर्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा चाकण, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १९ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १९ मे २०१८.

आदेश (२४१)

क्रमांक आर-१४२/विवअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./रे.स.कुटे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रेखा सतिश कुटे राहणार : मु. पो. ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ०८,०५,७४७/- व ओडी कर्ज रुपये १५,५०,१९८/- + दिनांक ५ जानेवारी २०१२ पासून मुद्दल रकमेवर होणारे १५% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखल क्र. १०१/३०१६/ १२ दिनांक :- ०९/०३/२०१२	कर्जदार सौ. रेखा सतिश कुटे जा.क्र. १) श्री. सतिश प्रभाकर कुटे जा.क्र. २) श्री. तुषार ज्ञानेश्वर कवडे जा.क्र. ३) श्री. अशोक गजानन डुंबरे	कर्जदार सौ. रेखा सतिश कुटे यांचे वडील श्री. दिलीप जनाजी डुंबरे यांच्या नावावरील मौजे ओतुर, जि. पुणे, येथील स्थावर मालमत्ता	मौजे ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे, येथील खाते नं. ६९२ मधील गट नं. २९५/२/ब क्षेत्र ००।५० आर + पो. ख. क्षेत्र ००।२६ आर, गट नं. ३२४/१/ब/१ क्षेत्र ००।४३ आर, + पो. ख. क्षेत्र ००।०१ आर, गट नं. ३३३/२ क्षेत्र ००।४२ आर ही दिलीप जनाजी डुंबरे यांच्या नावावरील परंतु रेखा सतिश कुटे यांच्या हिश्यापुरती स्थावर मालमत्ता	०।०९

जर अॅवर्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १९ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १९ मे २०१८.

आदेश (२४२)

क्रमांक आर-९२/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./रा.वि.कोल्हे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राजेंद्र विश्वनाथ कोल्हे राहणार : मु. पो. नारायणगाव (मांजरवाडी रोड), तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय मंचर, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज रक्कम रुपये ९,०७,४८९/- + दिनांक ११ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १५% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ६१५/२०१७ दिनांक :- १९/०७/२०१७	कर्जदार सौ. राजेंद्र विश्वनाथ कोल्हे जामिनदार १) श्री. भरत ज्ञानेश्वर नाईक २) श्री. गुलाब अंबादास गावडे ३) सौ. वैशाली राजेंद्र कोल्हे	कर्जदार श्री. राजेंद्र विश्वनाथ कोल्हे यांची पत्नी वैशाली राजेंद्र कोल्हे यांच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत मौजे नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथील ग्रा.मि.नं ९५०/१४ विजयलक्ष्मी प्रांगण ए विंग ज.स.नं. २५२/१अ, २५३/१अ२५३/१ब मधील ६५० चौ. फुट मापाचे आ सी सी बांधकाम २bhk संडास बाथरूमसह फ्लॅट नं. ३०४ तीसरा मजला पुर्वाभिमुखी ही सदर स्थावर मालमत्तेवर श्री. राजेंद्र विश्वनाथ कोल्हे यांची पत्नी सौ. वैशाली राजेंद्र कोल्हे यांच्या नावावरील	१५३०/-

जर अॅवर्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव**, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ७ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ७ मे २०१८.

आदेश (२४३)

क्रमांक आर-७१/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./शि.बा.वर्षे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शिवाजी बाबुराव वर्षे राहणार : मु. पो. धामणखेल, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय मंचर, शाखा जुन्नर** यांच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १३,४२,३२९/- + दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १४% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. ९८७/२०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. शिवाजी बाबुराव वर्पे जामिनदार १) श्री. गणपत बन्सी गुंजाळ २) श्री. प्रताप गोविंद रघतवान	कर्जदार श्री. शिवाजी बाबुराव वर्पे यांच्या नावावरील शेत जमिन मौजे मेंगडेवाडी ता. आंबेगाव, जि. पुणे	मौजे धामणखेल, ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन १) गट नं. ३४८ क्षेत्र २ हे. १५ आर + पो. ख. ० हे. ०५ आर, पैकी ० हे. ७९ आर + पो. ख. ० हे. ०९ आर श्री. शिवाजी बाबुराव वर्पे यांच्या नावावरील शेत जमिनीवरील यांच्या हिश्यापुरता	१।५९

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २ मे २०१८.

आदेश (२४४)

क्रमांक आर-७२/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./मि.ल.देवाडे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे राहणार : मु. पो. आपटाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** याच्या वसुली दाखल्यावरील एकुण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये ४,११,७११/- + दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै
१	२	३	४	५
वसुली दाखल क्र. ९९२/२०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे जामिनदार १) श्री. प्रशांत वामन शेजानळ २) श्री. लक्ष्मण म्हतारबा कबाडी	कर्जदार श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे यांच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत मौजे पाडळी (बारव), ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे पाडळी (बारव), ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन ग्रा.मि.नं. २/१११ क्षेत्र ३३ बाय १७ = ५६१ चौ. फूट आर सी सी स्लॅब श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे यांच्या नावावरील	१५१३/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २ मे २०१८.

आदेश (२४५)

क्रमांक आर-७३/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./मि.ल.देवाडे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे राहणार : मु. पो. आपटाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज अधिकारी सवलत कर्ज रक्कम रुपये ४,६९,७५४/- + दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १४% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु=पै
१	२	३	४	५
वसुली दाखल क्र. ९९३/२०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे जामिनदार १) श्री. प्रशांत वामन शेजनाळ २) श्री. लक्ष्मण म्हतारबा कबाडी	कर्जदार श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे यांच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत मौजे पाडळी (बारव), ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे पाडळी (बारव), ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन ग्रा.मि.नं. २/१११ क्षेत्र ३३ बाय १७ = ५६१ चौ. फूट आर. सी. सी. स्लॅब श्री. मिनानाथ लक्ष्मण देवाडे यांच्या हिश्यापुरता	१५१३/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर**, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २ मे २०१८.

आदेश (२४६)

क्रमांक आर-७४/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./ध.जा.कानडे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. धनेश जालिंदर कानडे राहणार : मु. पो. कळंब, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** याच्या वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये ४१,४८,९०६/- + दिनांक २४ ऑक्टोबर २०१६ पासून मुद्दल रकमेवर होणारे १५% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०२४/२०१७ दिनांक :- ०२/०१/२०१७	कर्जदार श्री. धनेश जालिंदर कानडे जामिनदार १) श्रीमती शारदा ज्ञानेश्वर शिंदे	कर्जदार श्री. धनेश जालिंदर कानडे यांचे आजोबा श्री. देवबा गंगाराम कानडे,	मौजे कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील शेतजमिन १) गट नं. २८९/३ क्षेत्र ० हे. ०१ आर २) गट नं. २८९/४ क्षेत्र ० हे. २४ आर	०।०१ ०।५९

१	२	३	४	५
२) श्री. देवबा गंगाराम कानडे,	जयवंताबाई ज्ञानदेव कानडे	३) गट नं. २५३/३क्षेत्र ० हे. ०९ आर	०।२५	
३) श्री. गणेश बाळशिराम थोरात,	निवृत्ती गोविंद बटवाल	४) २५३/१५ क्षेत्र ० हे. ०५ आर,	०।२५	
४) श्री. जालिंदर देवबा कानडे,	यांच्या नावावरील शेतजमिन	५) गट नं. २६६/१अ क्षेत्र ० हे. ०३ आर	०।१९	
५) श्री. कैलास दामु येवले,	मौजे कळंब, ता. आंबेगाव	६) गट नं. २६९/५ड क्षेत्र ० हे. १५ आर	६।२२	
	जि. पुणे, व शारदा ज्ञानेश्वर	श्री. देवबा गंगाराम कानडे, जयवंताबाई		
	शिंदे, निलेश ज्ञानेश्वर शिंदे	ज्ञानदेव कानडे, निवृत्ती गोविंद बटवाल		
	अनिता संदीप डोके,	यांच्या नावावरील शेत जमिन पोट खराबा		
	सुनिता उल्हास घोडेकर	सह याच्या हिश्यापुरती व मौजे उदापुर,		
	यांच्या नावावरील शेतजमिन	ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेतजमिन		
	मौजे उदापुर, ता. जुन्नर	१) गट नं. ९१० क्षेत्र ० हे. ४६ आर	१।००	
	जि. पुणे	२) गट नं. ९१३ क्षेत्र ० हे. ०५ आर	०।१७	
		३) गट नं. ९४७ क्षेत्र ० हे. ३२ आर	०।६७	
		४) गट नं. ९४८ क्षेत्र ० हे. ०८ आर	०।१४	
		५) गट नं. ९५४ क्षेत्र ० हे. ०१ आर	०।०४	
		६) गट नं. ९६९ क्षेत्र ० हे. ७५ आर	१।०५	
		७) गट नं. ९९८ क्षेत्र ० हे. ८९ आर	१।८८	
		८) गट नं. १००१ क्षेत्र ० हे. १५ आर	०।११	
		९) गट नं. १०१३ क्षेत्र ० हे. १० आर	०।०९	
		१०) गट नं. १०५६ क्षेत्र ० हे. ३६ आर	०।४५	
		११) गट नं. १११४ क्षेत्र ० हे. ७१ आर	१।५६	
		शारदा ज्ञानेश्वर शिंदे, निलेश शिंदे,		
		अनिता डोके, सुनिता घोडेकर यांच्या		
		नावावरील पाटे खराबासह यांच्या		
		हिश्यापुरती शेतजमिन रजिस्टर		
		गहाणखताप्रमाणे		

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा मंचर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ३ मे २०१८.

आदेश (२४७)

क्रमांक आर-१५२/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./अ.प्र.डोके/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अविनाश प्रभाकर डोके राहणार : मु. वारुळवाडी, संस्कृती बिल्डींग, पो. नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे गावचा पत्ता : मु. फुलेवाडी, पो. महाळुंगे, पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १,०८,२४७/- + दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/१२९५/ १७-१८ दिनांक :- ०१/०१/२०१८	कर्जदार श्री. अविनाथ प्रभाकर डोके जा.क्र. १) श्री. सचिन मारुती बनकर जा.क्र. २) श्री. राजु बालु शिंदे जा.क्र. ३) श्री. प्रभाकर दत्तात्रय डोके	कर्जदार श्री. अविनाथ प्रभाकर डोके यांचे वडील श्री. प्रभाकर दत्तात्रय डोके यांच्या नावावरील मिळकत मौजे मु. पो. महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, जि. पुणे	मौजे महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील स्थावर मिळकत वार्ड नं. १ फुलेवाडी मधील ग्रा.मि.नं १६७९ मध्ये दगड, विट, मातीत, बांधकाम ४९ बाय २० मोजमापाचे छत मंगलोरी कौलारु लगत पडवी दगड विट मातीत बांधकाम १६ बाय ३२ मोजमापाची छत सिमेंट पत्रा एकुण १४९२ चौ. फुट घर श्री. प्रभाकर दत्तात्रय डोके यांच्या नावावरील यांच्या नावावरील	१५१३/-

जर अॅवर्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा नारायणगाव, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २२ मे २०१८.

आदेश (२४८)

क्रमांक आर-१७२/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./अ.पो.हुलवळे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अरुण पोपट हुलवळे राहणार : मु. पो. ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये ४२,८६,६४८/- + दिनांक १७ जुलै २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १५% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/१५९/ २०१७ दिनांक :- १६/११/२०१७	कर्जदार श्री. अरुण पोपट हुलवळे जा.क्र. १) श्री. अतुल पोपट हुलवळे जा.क्र. २) श्री. राजेंद्र दत्त कुमकर जा.क्र. ३) श्री. अल्पेश भास्कर तांबे	कर्जदार श्री. अरुण पोपट हुलवळे व अतुल पोपट हुलवळे यांच्या नावावरील शेत जमिन मौजे वासुली, ता. खेड, जि. पुणे	मौजे वासुली, ता. खेड, जि. पुणे येथील जमिन गट नं. ११८/१७ क्षेत्र ० हे. ६२ आर पैकी ० हे. ४० आर, अरुण व अतुल यांचे हिश्याचे क्षेत्र ० हे १० आर प्रमाणे क्षेत्र ० हे २० आर श्री. अरुण पोपट हुलवळे व अतुल पोपट हुलवळे यांच्या नावावरील	१५१३/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३० मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ३० मे २०१८.

आदेश (२४९)

क्रमांक आर-१७१/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./अ.पो.हुलवळे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अरुण पोपट हुलवळे राहणार : मु. पो. ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १८,६६,१९१/- + दिनांक १७ जुलै २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १५% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९६०/ २०१७ दिनांक :- १६/११/२०१७	कर्जदार श्री. अरुण पोपट हुलवळे जा.क्र. १) श्री. अतुल पोपट हुलवळे जा.क्र. २) श्री. राजेंद्र दत्त कुमकर जा.क्र. ३) श्री. अल्पेश भास्कर तांबे	कर्जदार श्री. अरुण पोपट हुलवळे व अतुल पोपट हुलवळे यांच्या नावावरील शेत जमिन मौजे वासुली, ता. खेड, जि. पुणे	मौजे वासुली, ता. खेड, जि. पुणे येथील जमिन गट नं. ११८/१७ क्षेत्र ० हे. ६२ आर पैकी ० हे. ४० आर, अरुण व अतुल यांचे हिश्याचे क्षेत्र ० हे १० आर प्रमाणे क्षेत्र ० हे २० आर श्री. अरुण पोपट हुलवळे व अतुल पोपट हुलवळे यांच्या नावावरील	०।३८/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३० मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ३० मे २०१८.

आदेश (२५०)

क्रमांक आर-२००/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./रा.भा.ढोमसे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राजेंद्र भागुजी ढोमसे राहणार : मु. पो. तेजेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा मंचर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १,४४,२४०/- + दिनांक १६ एप्रिल २०१६ पासून मुदल रकमेवर होणारे १६% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/२८१/ २०१६ दिनांक :- २२/०६/२०१६	कर्जदार श्री. राजेंद्र भागुजी ढोमसे जा.क्र. १) श्री. नितीन दगडु नायकोडी जा.क्र. २) श्री. खंडु किसन वायकर	कर्जदार श्री. राजेंद्र भागुजी ढोमसे यांच्या नावावरील शेतजमिन मौजे तेजेवाडी, ता. जुन्नर जि. पुणे.	मौजे तेजेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील जमिन गट नं. ११०/३ क्षेत्र ३ हे. ७४ आर + पो.ख. ० हे. ०७ आर, पैकी ० हे ९४ आर + पो.ख. ० हे. १।५० आर गट नं. ७३/३ क्षेत्र १ हे. ९४ आर + पो.ख. ० हे. ०५ आर ही श्री. राजेंद्र भागुजी ढोमसे यांच्या नावावरील	४।४१ ४।६२

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, ३० मे २०१८.

आदेश (२५१)

क्रमांक आर-२०८/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./दे.नि.चव्हाण/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. देविदास निवृत्ती चव्हाण राहणार : मु. पो. वडज (सुभाषवाडी), तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १,१८,००५/- + दिनांक १७ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १६% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९९८/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. देविदास निवृत्ती चव्हाण जा.क्र. १) श्री. ज्ञानेश्वर कोडाजी चव्हाण जा.क्र. २) श्री. पांडुरंग गणपत गिडे	कर्जदार श्री. देविदास निवृत्ती चव्हाण यांच्या नावावरील शेतजमिन मौजे वडज, ता. जुन्नर जि. पुणे.	मौजे वडज, ता. जुन्नर, जि. पुणे येथील जमिन गट नं. २२/६ क्षेत्र ० हे. २८ आर ही श्री. देविदास निवृत्ती चव्हाण यांच्या नावावरील	०।६४

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५२)

क्रमांक आर-२०९/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./पां.म.मंडलिक/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. पांडुरंग महादु मंडलिक राहणार : मु. बेलसर, पो. निरगुडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १०,१४,६३०/- + दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु. पै.
१	२	३	४	५
वसुली दाखल क्र. १०१/९९९/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. पांडुरंग महादु मंडलिक जा.क्र. १) श्रीमती सुभद्राबाई महादु मंडलिक जा.क्र. २) सौ. सुवर्णा विलास मंडलिक जा.क्र. ३) श्री. सोपान महादु मंडलिक जा.क्र. ४) श्री. मयुर विलास मंडलिक जा.क्र. ५) सौ. लिलाबाई शिवाजी ताजणे जा.क्र. ६) श्री. स्वप्निल विलास मंडलिक जा.क्र. ७) श्री. विठ्ठल गणपत भागवत जा.क्र. ८) श्री. नंदखुमार मारुती मंडलिक	कर्जदार श्री. पांडुरंग महादु मंडलिक, सुभद्राबाई महादु मंडलिक, सुवर्णा विलास मंडलिक, सोपान महादु मंडलिक, मयुर विलास मंडलिक, लिलाबाई शिवाजी ताजणे, स्वप्निल विलास मंडलिक, यांच्या नावावरील शेत जमिन रजिस्टर गहाण खतानुसार मौजे बेलसर, ता. जुन्नर, जि. पुणे.	मौजे बेलसर, ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेत जमिन १) गट नं. ५३ क्षेत्र ० हे. ४५ आर. २) गट नं. ५५४/२/२ क्षेत्र ० हे. १० आर. ३) गट नं. ८९ क्षेत्र १ हे. ६० आर. + पो. ख. ० क्षेत्र १० आर ४) गट नं. १०२ क्षेत्र ० हे. ५८ आर. पो. ख. ० हे. ०१ आर. ही श्री. पांडुरंग महादु मंडलिक, सुभद्राबाई महादु मंडलिक, सुवर्णा विलास मंडलिक, सोपान महादु मंडलिक, मयुर विलास मंडलिक, लिलाबाई शिवाजी ताजणे, स्वप्निल विलास मंडलिक, यांच्या नावावरील शेत जमिन रजिस्टर गहाण खता नुसार	

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर**, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५३)

क्रमांक आर-२१०/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./ग.ना.चव्हाण/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गणेश नामदेव चव्हाण राहणार : मु. पो. वडज (गावात), तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १,११,१२९/- + दिनांक १७ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १६% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९८४/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. गणेश नामदेव चव्हाण जा.क्र. १) सौ. शोभा नामदेव चव्हाण जा.क्र. २) श्री. किरण मारुती चव्हाण	कर्जदार श्री. गणेश नामदेव चव्हाण यांचे आई वडील सौ. शोभा/ नामदेव गोविंद चव्हाण यांच्या नावावरील मिळकत मौजे वडज, ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे तेजेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील घर मिळकत नं. ४३७ क्षेत्र ५० बाय १४ = ७०० फूट दगड, विट, माती बांधकाम मंगलोरी कौल उ मुखी गणेश नामदेव चव्हाण यांचे आई व वडील श्री. नामदेव गोविंद चव्हाण यांच्या नावावरील	२८०/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५४)

क्रमांक आर-२१०/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./शां.वि.चव्हाण/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शांताराम विठ्ठल चव्हाण राहणार : मु. पो. वडज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये ६७,२६७/- + दिनांक १७ एप्रिल २०१७ पासून मुद्दल रकमेवर होणारे १६% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९८९/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. शांताराम विठ्ठल चव्हाण जा.क्र. १) श्री. दिपक निवृत्त चव्हाण जा.क्र. २) श्री. हरिष सोपान चव्हाण	कर्जदार श्री. शांताराम विठ्ठल चव्हाण यांच्या नावावरील शेत जमिन मौजे वडज, ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे वडज, ता. जुन्नर, जि. पुणे येथील १) गट नं १७० ० ८६ पैकी ०।२६ २) गट नं. २२३/१ क्षेत्र ० हे.३८ आर पैकी १.३०/- ०।०६.५० आर. वर श्री. शांताराम विठ्ठल चव्हाण यांच्या नावावरील	२.९२/- १.३०/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५५)

क्रमांक आर-२१२/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./ज्ञा.स.वंडेकर /सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. ज्ञानेश्वर सबाजी वंडेकर राहणार : मु. बेलसर, पो. निरगुडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये ४,२५,९०९/- + दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १५% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९६७/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. ज्ञानेश्वर सबाजी वंडेकर जा.क्र. १) श्री. सबाजी बाळकृष्ण वंडेकर जा.क्र. २) श्री. नवनाथ रघुनाथ नेहरकर जा.क्र. २) श्री. शाकीर अब्दुल शेख	कर्जदार श्री. ज्ञानेश्वर सबाजी वंडेकर यांचे वडील सबाजी बाळकृष्ण वंडेकर यांच्या नावावरील शेतजमिन, मौजे बेलसर, ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे वडज, ता. जुन्नर, जि. पुणे येथील १) गट नं १५८ क्षेत्र १ हे. ६० आर पैकी पो.ख. ० हे. २८ आर पैकी ०।५० आर+ पो. ख. ०।०७ हे. आर. २) गट नं. १७७ क्षेत्र ० हे. १८ आर ३) गट १७१ क्षेत्र ० हे. १५ आर ४) गट नं. १८७ क्षेत्र ० हे. २२ आर वर श्री. सबाजी बाळकृष्ण वंडेकर यांच्या नावावरील व ज्ञानेश्वर सबाजी वंडेकर यांच्या हिश्यापुरता	२.०६/- ०।५० आर+ ०.४९/- ०.५३/- ०.३६/-

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर**, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५६)

क्रमांक आर-२१३/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./नि.वि.काळे /सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. निवृत्ती विठ्ठल काळे राहणार : मु. पो. तळेरान (वसईवाडी), तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये २,०१,६८३/- + दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९६९/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. निवृत्ती विठ्ठल काळे जा.क्र. १) श्री. रामदास निवृत्ती काळे जा.क्र. २) श्री. रामदास गजानन डुंबरे	कर्जदार श्री. निवृत्ती विठ्ठल काळे यांची व सौ. शांताबाई निवृत्ती काळे यांच्या नावावरील शेतजमिन, मौजे बेलसर, ता. जुन्नर, जि. पुणे	मौजे तळेरान, ता. जुन्नर, जि. पुणे येथील घर मिळकत नं. ३९६ क्षेत्र ३५ बाय १५ = ५२५ दगड, मातीत बांधकाम ३९३/- वरती मंगलोरी कौले, वर श्री. निवृत्ती विठ्ठल काळे व शांताबाई निवृत्ती काळे यांच्या नावावरील	

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५७)

क्रमांक आर-२१४/वअ/म.स.का.क. १५६/स्था.ज./कि.ना.खिलारी /सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. किरण नारायण खिलारी राहणार : मु. शिंदे राळेगण, पो. आपटाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा जुन्नर** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज स्थावरतारण कर्ज रक्कम रुपये १,०४,९८४/- + दिनांक १८ एप्रिल २०१७ पासून मुदल रकमेवर होणारे १४% व्याज, आदेशिकेचा खर्च सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.पै.
१	२	३	४	५
वसुली दाखला क्र. १०१/९९६/ २०१७ दिनांक :- १५/११/२०१७	कर्जदार श्री. किरण नारायण खिलारी जा.क्र. १) श्री. राहुल शिवाजी खिलारी जा.क्र. २) श्री. कालिदास यशवंत बोचरे	कर्जदार श्री. किरण नारायण खिलारी यांचे वडील श्री. नारायण गोविंद खिलारी यांच्या नावावरील शेत जमिन, मौजे शिंदे, ता. जुन्नर जि. पुणे	मौजे शिंदे, ता. जुन्नर, जि. पुणे येथील शेत जमिन गट नं. ९ क्षेत्र ० हे.६२आर+ पो.ख. ०।०२ ०.७८/- गट नं. २९५ क्षेत्र १ हे.१८ आर. ही २.७२/- श्री. नारायण गोविंद खिलारी यांच्या नावावरील श्री. किरण नारायण खिलारी यांच्या हिश्यापुरती	

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिका खर्च व इतर खर्च इत्यादी होणारी एकुण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड** वाशी, नवी मुंबई, शाखा ओतुर, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १२ जून २०१८.

आदेश (२५८)

क्रमांक आर-२१५/वअ/म.स.का.क. १५६/स्था.स./अ.ना.गावडे /सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील ३ नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे**, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, सौ. अश्विनी नरेश गावडे यांचे जामिनदार अशोक नाना पडवळ राहणार : मु. म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांचेकडील **श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी** चे वसुली दाखल्यावरील एकूण येणे कर्ज (वाहनतारण कर्ज) रक्कम रुपये २४,९०,१४२/- + दिनांक १ मार्च २०१४ पासून मुदल रकमेवर होणारे १५% व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	आदेश ज्या इसमाविरुद्ध दिला त्याचे नाव	जमीन क्षेत्रफळ हे. आर/ स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.पै.
१	२	४	५
वसुली दाखल क्र. ५५४/२०१४ दिनांक :- २२/०५/२०१४	कर्जदार सौ. अश्विनी नरेश गावडे जा.क्र. १) श्री. नरेश गोपाळा गावडे जा.क्र. २) श्री. अशोक नाना पडवळ जा.क्र.३) श्री. संतोष रणजितसिंग बरखणे	सौ. अश्विनी नरेश गावडे यांचे जामिनदार अशोक नाना पडवळ याचे अगर वडीलोपार्जित नावावरील मौजे म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील गट नं. २२०९ मधील सामाईक क्षेत्र ००।०५ आर गट नं. २२३८ क्षेत्र ८५।०० आर, मधील क्षेत्र ००।१५ आर, पोट खराबासहित गट नं. १७८५ क्षेत्र ००।१३ आर, मधील क्षेत्र ००।०७ आर, गट नं. १७३१ क्षेत्र ००।७२ आर, पोटखराबासहित मधील क्षेत्र ००।१४ आर, व पोट खराबा ००।०१ आर या स्थावर मालमत्तेवर अशोक नाना पडवळ यांच्या हिश्यापुरता	०।३१ ०।२२ ०।१७ ०।४१

जर अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम, व्याज, आदेशिकेचा खर्च व अशी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत **श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी, नवी मुंबई, शाखा वाशी**, यांच्याकडे भरणा केला नाही तर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

अ. आर. काशिद,

वसुली अधिकारी सोा,

श्री. कुलस्वामी को-ऑप. क्रे. सोसा.,

मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.

पुणे, १३ जून २०१८.

आदेश (२९५-२९७)

क्रमांक /विविअ/स्था.ज./१८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके, विशेष वसुली अधिकारी, **पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे**. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गणेश मच्छिंद्र बनकर, रा. स. नं. ४७, एकता रेसिडेन्सी मिठानगर कोंढवा खुर्द पुणे ४८ यांच्याकडील श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये १३,४०,८२७/- (अक्षरी रुपये तेरा लाख चाळीस हजार आठशे सत्ताविस फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ५ ऑगस्ट २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही गहाण, जिल, लीज, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त कराड, नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन
१०१/६०४/७७०/२०१७, दि. १६/११/२०१७	श्री. गणेश मच्छिंद्र बनकर रा.सं.नं. ४७ एकता रेसिडेन्सी मिठानगर कोंढवा खुर्द पुणे ४८	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्टार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे स्थळ सिमेतील माज मौजे कोंढवा खुर्द एकता रेसिडेन्सी मधील ए बिल्डींग सहाय्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०४ यासी क्षेत्र ४३७ चौ.फुट म्हणजेच ४०.६१ सौ.मी. कारपेट अधिक टेरेस ५४ चौ.फुट म्हणजेच ५.०१ चौ.मी. व ओपन पार्किंग क्षेत्र ९० चौ.फुट म्हणजेच ८.३६ चौ.मी. असे एकूण बिल्ट अप एरिया ५८० चौ. फुट म्हणजेच ५०.७४ चौ.मी. अशी फ्लॅट मिळकत.

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (२९८-३००)

क्रमांक विवआ/स्था.ज./१९/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मिखायल डेव्हीड गायकवाड, रा. ८० अंधशाळेजवळ रास्ता पेट पुणे ११ यांच्याकडील **श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये १२,८४,९०३/- (अक्षरी रुपये बारा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीन फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ५ ऑगस्ट २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन
१०१/६०६/७७२/२०१७, दि. १६/११/२०१७	श्री. मिखायल डेव्हीड गायकवाड, रा. ८० अंधशाळे जवळ जवळ रास्ता पेट पुणे ११	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्टार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे हडपसर येथील सर्व्हे नं ३५ हिस्सा नं ४/२ शिव उन्नती रेसिडेन्सी मधील डी बिल्डींग सातव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ७०२ यासी क्षेत्र ३८८ चौ. फुट म्हणजेच ३६.०५ चौ. मी. कारपेट + टेरेस ५९ चौ.मी. फुट म्हणजेच ५.४८ चौ.मी. अशी प्लॅट मिळकत.

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (३०१-३०३)

क्रमांक विवआ/स्था.ज./२०/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विशाल युवराज काटे, रा. ओरीएंट गार्डन साधु नाना तुपे वस्ती साडे सतरानळी हडपसर पुणे २८ यांच्याकडील **श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये १५,९४,८१३/- (अक्षरी रुपये पंधरा लाख चौन्यान्व हजार आठशे तेरा फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक २७ मे २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/४९८/६८८/२०१७, दि. २६/१०/२०१७	श्री. विशाल युवराज काटे काटे रा. ओरीएंट गार्डन, साधु नाना तुपे वस्ती, साडे सतरानळी, हडपसर, पुणे २८	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्टार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिक यांचे दक्षिणेस : श्री. माणिक लोखंडे स्थळ सिमेतील गाव मौजे हडपसर येथील जमीन स. नं. २०१ हिस्सा क्र. १६ क/३ यासी क्षेत्र ०० हे. ६१ आर यापैकी क्षेत्र ०० हे. ०१ आर व त्यावरील बांधकाम अशी घर मिळकत	पुर्वेस : स.नं. २०१ पैकी मिळकत दक्षिणेस : श्री. माणिक लोखंडे यांची मिळकत पश्चिमेस : १७ फुटी रस्ता उत्तरेस : खाजगी भाग नं. ८ पैकी मिळकत.

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (३०४-३०६)

क्रमांक विवआ/स्था.ज./२१/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. वनराज श्रीराम यादव रा. रुम नं. २, बिल्डींग नं. ३ स्वातंत्र्य सैनिक सोसा. आळंदी रोड, येरवडा, पुणे ६ यांच्याकडील **श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये ११,५३,६२४/- (अक्षरी रुपये अकरा लाख त्रैपन्न हजार सहाशे चोवीस फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक १० ऑगस्ट २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन
--------------------------------	---	----------------

१०१/६०५/७७१/२०१७, दि. १६/११/२०१७	श्री. वनराज श्रीराम यादव, रा. रूम नं. २, बिल्डींग नं. ३, स्वातंत्र्य सैनिक सोसा. आळंदी रोड, येरवडा पुणे ६	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्टार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे येरवडा येथील सिटी सर्व्हे नं. १२९ प्लॉट नं. १३, १४ व १५ या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिक सह. गृहरचना संस्था मर्यादित या सोसायटी मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं. २ यासी क्षेत्र ३५० चौ. फुट म्हणजेच ३३ चौ. मी. बिल्टअप अशी फ्लॅट मिळकत
-------------------------------------	---	---

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (३०७-३०९)

क्रमांक विवआ/स्था.ज./१७/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रॉबर्ट पॉलस तिवडे रा. सं. नं. २२ प्लॉट नं. ९ फ्लॅट नं. ११ आशापुरा अपार्टमेंट बालाजीनगर पुणे यांच्याकडील **श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये ६,०५,८६८/- (अक्षरी रुपये सहा लाख पाच हजार आठशे अडसष्ट फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ८ जून २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमूद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/५०१/६९१/२०१७, दि. २६/१०/२०१७	श्री. रॉबर्ट पॉलस तिवडे, रा. सं.नं. २२, प्लॉट नं ९, फ्लॅट नं. ११, आशापुरा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्ट्रार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे धनकवडी येथील जमीन स. नं. २२ हिस्सा क्र. १अ/२/३/४/५ यासी क्षेत्र ५००० चौ. फुट यासी प्लॉट नं. ९ पैकी क्षेत्र २००० चौ. फुट अशी मिळकत	पुर्वेस : कॉलनी रस्ता दक्षिणेस : श्री. कुलकर्णी यांची मिळकत पश्चिमेस : प्लॉट क्र. ९ मधील ३००० चौ. फुट क्षेत्र उत्तरेस : प्लॉट क्र. १०

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (३१०-३१२)

क्रमांक विवआ/स्था.ज./२१/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके, विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. चेतन सरदार पडवळ, रा. सं. नं. ५५, आशिर्वाद पार्क, वृंदावन बिल्डींग समोर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे, यांच्याकडील श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये ५,६०,८५८/- (अक्षरी रुपये पाच लाख साठ हजार आठशे अष्टावन्न फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ८ जुलै २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा. जगताप चौक वानवडी पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/५००/६९०/२०१७, दि. २६/१०/२०१७	श्री. चेतन सरदार पडवळ, रा. सं.नं. ५५ आशिर्वाद पार्क, वृंदावन बिल्डींग समोर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे २८	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्टार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे दक्षिणेस : श्री. सुनिल स्थळ सिमेलील गाव मौजे महंमदवाडी येथील जमीन स.नं. ५५ हिस्सा क्र. १+२/२ ब यासी क्षेत्र ०१ हे. २४ आर यापैकी क्षेत्र ०० हे ०१ आर म्हणजेच ९२.९३ चौ. मी. व त्यावरील बांधकाम अशी घर मिळकत	पुर्वेस : दहा फुटी रस्ता बांदल यांची मिळकत पश्चिमेस : स. नं. ५५ पैकी मिळकत उत्तरेस : श्री. कदम यांची मिळकत

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (३१३-३१५)

क्रमांक विवआ/स्था.ज./२२/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके, विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. चेतन सरदार पडवळ, रा. सं. नं. ५५, आशिर्वाद पार्क, वृंदावन बिल्डींग समोर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे यांच्याकडील श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा. जगताप चौक वानवडी पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये ११,६६,३९४/- (अक्षरी रुपये अकरा लाख सहासष्ट हजार तीनशे चौन्वन्नव फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ९ जुलै २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/५०२/६९२/२०१७, दि. २६/१०/२०१७	श्री. चेतन सरदार पडवळ, रा. सं.नं. ५५, आशिर्वाद पार्क, वृंदावन बिल्डींग समोर महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे २८	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब रजिस्ट्रार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे महंमदवाडी येथील जमीन स.नं. ५५ हिस्सा क्र. १+२/२ ब यासी क्षेत्र ०१ हे. २४ आर यापैकी क्षेत्र ०० हे ०१ आर म्हणजेच ९२.९३ चौ. मी. व त्यावरील बांधकाम अशी घर मिळकत	पुर्वेस : दहा फुटी रस्ता दक्षिणेस : श्री. सुनिल बांदल यांची मिळकत पश्चिमेस : स. नं. ५५ पैकी मिळकत उत्तरेस : श्री. कदम यांची मिळकत

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (३१६-३१८)

क्रमांक विवआ/स्था.ज./२३/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, एस. एम. साळुंके विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कैलास रामभाऊ ताठे, रा. भाग्योदय मेडीकल जवळ, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे यांच्याकडील **श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांचे कर्ज रक्कम रुपये २६,०४,१०७/- (अक्षरी रुपये सव्वीस लाख चार हजार एकशे सात फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक २७ मे २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमूद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास तर त्याबाबी श्री. गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याबाबत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/५०२/६९२/२०१७, दि. २६/१०/२०१७	श्री. कैलास रामभाऊ ताठे, रा. भाग्योदय मेडीकल जवळ कारेगाव, ता. शिरूर जि. पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका शिरूर मे. सब रजिस्ट्रार सो. शिरूर यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद, पुणे पंचायत समिती, शिरूर यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे बुरुंजवाडी येथील जमीन गट नं. ५५ यासी क्षेत्र ०१ हे. ६९ आर + पो.ख. ०० हे. ०२ आर असे एकूण क्षेत्र ०१ हे ७१ आर यापैकी क्षेत्र ०० हे. ४२.५ आर अशी मिळकत श्री. विशाल रामदास सासवडे यांचे मालकीचे व वहीवाटीचे क्षेत्र व गट नं. ५५ यासी क्षेत्र ०१ हे. ६९ आर + पो.ख. ०० हे. ०२ आर असे एकूण क्षेत्र ०१ हे. ७१ आर यापैकी क्षेत्र ०० हे. ४२ आर पो.ख. पो.ख. ०० हे. ०१ आर एकूण क्षेत्र ०० हे. ४३ आर अशी मिळकत श्री. राहुल रामदास सासवडे यांचे मालकीचे व वहीवाटीचे क्षेत्र असे एकूण ०० हे. ८५.५ आर अशी मिळकत	पुर्वेस : गट नं. ५१ दक्षिणेस : गट नं. ५५ पैकी क्षेत्र पश्चिमेस : रस्ता उत्तरेस : गट नं. ५५ पैकी क्षेत्र

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत श्री गुरुदेवदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया इनक्लेव्ह हौ. सोसा., जगताप चौक, वानवडी, पुणे ४० यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

श्री. एस. एम. साळुंके,

विशेष वसुली अधिकारी,

पुणे जिल्हा नागरी सह. पत. फेडरेशन लि.,

द्वारा-श्री. गुरुदेवदत्त नागरी सह. पतसंस्था मर्या., पुणे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (२०७-२०८)

क्रमांक ८४/विवअ/वसुली/दिपक.द.नाकोड/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, दिपक दत्तात्रय नाकोड (कर्जदार), श्री. दत्तात्रय यशवंत नाकोड (सहकर्जदार) यांनी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे, शाखा उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे कडून कर्ज घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मालकीची तारण मौजे उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नंबर ७७८ मधील ३.५ आर जमीन मिळकत क्षेत्रावर बांधकाम केलेल्या नंदनवन या इमारतीतील पाचव्या मजल्यावरील सदनिका क्रमांक ५०१ यांसी एकूण क्षेत्रफळ ५५० चौरस फुट बिल्टअप. तसेच सदर इमारतीमधील पार्कींग क्षेत्र २५ चौरस फुट असे एकूण ५७५ चौरस फुट यांसी ग्रामपंचायत मिळकत नंबर जुना १/०७९६२१ व नविन १/००४०३ इतकी मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. दिपक दत्तात्रय नाकोड (कर्जदार) व श्री. दत्तात्रय यशवंत नाकोड (सहकर्जदार) यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ४,००,९३४/- (अक्षरी रुपये चार लाख नऊशे चवतीस फक्त) + मुद्दल रकमेवर दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तद्अनुशंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. दिपक दत्तात्रय नाकोड (कर्जदार) व श्री. दत्तात्रय यशवंत नाकोड (सहकर्जदार) यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/ स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार, सहकर्जदार व जामिनदाराची नावे व पत्ता	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जास मिळकत तारण देणान्याचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसीमा
१	२	३	४	५	६
मौजे उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे.	१) श्री. दिपक दत्तात्रय नाकोड (कर्जदार) रा. उरुळीकांचन शिंदवणे रोड, नंदनवन बिल्डींग फ्लॅट नं. ५०१, ता. हवेली, जि. पुणे. (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्रमांक १) २) श्री. दत्तात्रय यशवंत नाकोड (सहकर्जदार) रा. उरुळी कांचन शिंदवणे रोड नंदनवन बिल्डींग फ्लॅट नं. ५०१, ता. हवेली जि. पुणे (सहकर्जदार तथा प्रतिवादी क्र. २)	कलम १०१/ ७१३/ ७४३/२०१५ दि. २१/१०/ २०१५	श्री. दिपक दत्तात्रय नाकोड (कर्जदार) व श्री. दत्तात्रय यशवंत नाकोड (सहकर्जदार)	गट नंबर ७७८ मधील ३.५ आर मिळकत क्षेत्रावर बांधकाम केलेल्या नंदनवन या इमारतीतील पाचव्या मजल्यावरील सदनिका क्र. ५०१ यांसी एकूण क्षेत्रफळ ५५० चौ. फुट बिल्टअप. तसेच सदर इमारतीतील पार्कींग क्षेत्र २५ चौ. फुट असे एकूण ५७५ चौ. यांसी ग्रामपंचायत मिळकत नंबर	पुर्वेस-फ्लॅट नं. ५०५ दक्षिणेस-१५ फुटी रस्ता पश्चिमेस-१० फुटी रस्ता उत्तरेस-लिफ्ट

१	२	३	४	५	६
	३. सौ. शालिनी राजेंद्र सावजी रा. उरुळी कांचन एम. जी. रोड राजेश टेलर, ता. हवेली. जि. पुणे (जामिनदार क्र. १ तथा प्रतिवादी क्र.-३) ४. श्री. बाळा जगन्नाथ उळागळे, रा. उरुळी कांचन, मुकाईमळा पांढरस्थळ, ता. हवेली, जि. पुणे (जामिनदार क्र. २ तथा प्रतिवादी क्र.-४)			जुना १/०७९६२१ व नवीन १/००४०३ इतकी मिळकत	

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे मुख्या कार्यालय हाडको रोड सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०१ यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०७ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, ०७ जून २०१८.

आदेश (२०९-२१०)

क्रमांक ७८/विवअ/वसुली/श्री. म. म्ह. कोलते/ज.मि.ज./सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड, सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मच्छिंद्र म्हस्कू कोलते (कर्जदार), यांनी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट नंबर ५८५ मधील ७२.३१ आर व गट क्र. ३०७ मधील क्षेत्र ०१ हेक्टर ५२ आर जमीन मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. श्री. मच्छिंद्र म्हस्कू कोलते (कर्जदार) व श्री. शिवाजी मच्छिंद्र कोलते (सहकर्जदार) यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ९,१४,८०४/- (अक्षरी रुपये नऊ लाख चौदा हजार आठशे चार फक्त) + मुद्दल रकमेवर दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तद्अनुशांगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. मच्छिंद्र म्हस्कू कोलते (कर्जदार) यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदार जामिनदाराची नावे व पत्ता	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जास मिळकत तारण देणाऱ्याचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
मौजे पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे.	१) श्री. मच्छिंद्र म्हस्कू कोलते (कर्जदार) रा. गजानन हौसिंग सोसायटी, सासवड पालखी मैदानाशेजारी, ता. पुरंदर, जि. पुणे. २) श्री. शिवाजी मच्छिंद्र कोलते, (सहकर्जदार) रा. गजानन हौसिंग सोसायटी, सासवड पालखी मैदानाशेजारी, ता. पुरंदर, जि. पुणे.	कलम १०१/ ६९७/ ७२७/२०१५ दि. २७/१०/ २०१५	श्री. मच्छिंद्र म्हस्कू कोलते (कर्जदार) राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी सासवड पालखी मैदानाशेजारी ता. पुरंदर, जि. पुणे	गट क्र. ७२.३१ आर ५८५	पुरवेस-गट नंबर ५८६ व गट नंबर ५८८ दक्षिणेस-ओढा पश्चिमेस-गट नंबर ८१० उत्तरेस-गट नं. ८०७, गट नं. ८०५, गट नं. ८०३	

१	२	३	४	५	६	७
	३) श्री. शिवाजी पांडुरंग जाधव (जा. १) रा. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित मावडी पिंपरी हायस्कूल, पिंपरी, ता. पुरंदर, जि. पुणे.					पुर्वेस-श्री. नामदेव तात्याबा कोलते दक्षिणसे-श्री. उत्तम भिकजी
४)	श्री. संभाजी पर्वती जगताप (जा.२) रा. मु. पो. कोथळे, ता. पुरंदर, जि. पुणे.			०१ हेक्टर ५२ आर	कोलते पश्चिमेस- श्री. गोपाळा जयवंत कोलते उत्तरेस- सौ. वैशाली शिवाजी कोलते	

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे शाखा जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०६ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, ०६ जून २०१८.

आदेश (२११-२१२)

क्रमांक ७९/विवअ/वसुली/वि.रा. गवळी/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विजयकुमार रामकिसन गवळी यांना अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे यांचे कडून कर्ज घेण्यासाठी सहकर्जदार सौ. जयश्री रामकिसन गवळी यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची तारण मौजे लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा येथील सर्व्हे नंबर ७/१+३+४/१८ मधील एकुण क्षेत्र ०.१ आर जमीन मिळकत व त्यावरील बांधण्यात आलेली नगरपंचायत लोणंद यांचे हद्दीतील १३३.८२ चौ.मी. खुल्या जागेत पूर्वाभिमुख ३८.६ बाय २५.६ चौ. लोड बेरिंग इमारत आतुन जिना, संडास, बाथरूम सह यांसी नगरपंचायत मालमत्ता क्र. जुना ३३१४ यांसी नवीन क्र. ७९० ही संपूर्ण मिळकत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. विजयकुमार रामकिसन गवळी व त्याचे सहकर्जदार सौ. जयश्री रामकिसन गवळी यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये १,६५,६७२/- (अक्षरी रुपये एक लाख पासष्ट हजार सहाशे बहात्तर फक्त) + मुदल दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तद्अनुशंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. विजयकुमार रामकिसन गवळी यांना अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे कर्ज घेण्यासाठी सहकर्जदार सौ. जयश्री रामकिसन गवळी यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

पुणे, ०६ जून २०१८.

दुर्वाचनीय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
मुख्य कार्यालय, हाडको रोड, सोपाननगर सासवड,
तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जास जमीन व मिळकत तारण देणान्याचे नाव	सिटी सर्व्हे नंबर व मिळकत क्रमांक मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४	५	६
मौजे लोणंद ता. खंडाळा, जि. सातारा	१) श्री. विजयकुमार रामकिसन गवळी (कर्जदार) रा. लोणंद राजलक्ष्मी चित्रपटगृहाशेजारी, ता. खंडाळा, जि. सातारा २) सौ. जयश्री रामकिसन गवळी (सहकर्जदार) रा. लोणंद राजलक्ष्मी चित्रपटगृहाशेजारी ता. खंडाळा, जि. सातारा ३) श्री. महिपती दादु कुचेकर (जामीनदार) रा. धायगुडेवस्ती पिंपरे बु.।।, ता. खंडाळा, जि. सातारा ४) श्री. नितीन गणपत कदम, (जामीनदार) रा. जयंत हास्पीटल शेजारी, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा	कलम १०१/ १०४/ ४९२/२०१७ दि. १७/०७/ २०१७	सौ. जयश्री रामकिसन गवळी (सहकर्जदार)	सर्व्हे नंबर ७/१+३+४/१८ मधील एकूण क्षेत्र ०१ आर जमीन मिळकत व त्यावरील बांधण्यात आलेली नगरपंचायत लोणंद यांचे हद्दीतील १३३.८२ चौ. मी. खुल्या जागेत पूर्वाभिमुख ३८.६ बाय २५.६ चौ. लोड बेरिंग इमारत आतून जिना संडास बाथरूम सह यांसी नगरपंचायत मालमत्ता क्र. जुना ३३१४ यांसी नवीन क्र. ७९० ही संपूर्ण मिळकत	सर्व्हे नं. ७/१ +३+४/१८ पूर्वेस-श्री. देवकुळे यांची मिळकत दक्षिणेस-रस्ता पश्चिमेस-ओढा उत्तरेस-प्रकाश गवळी यांची मिळकत

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे मुख्या कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०१ यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०६ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

आदेश (२१३-२१४)

क्रमांक ८०/विवअ/वसुली/श्री. सं. रा. शेड्डी/स्था.म.ज./सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड, सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संतोष राजू शेड्डी यांना अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे कडून कर्ज घेण्यासाठी सहकर्जदार श्री. रमेश भानुदास गावडे यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची मौजे जळोची तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट नंबर १३३/१ प्लॉट नं. १३ मधील त्यांच्या हिश्याची २६४.४४ चौ.मी. व त्यामधील दगड विट पत्रा बांधकाम दोन खोल्या याचे क्षेत्रफळ ३०० चौरस फुट मिळकत यांस रस्ता वापर वहिवाट पूर्व बाजुने अंतर्गत रस्त्याने करणेचे हक्कासह मिळकत तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. संतोष राजू शेड्डी यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ४,८४,२२०/- (अक्षरी रुपये चार लाख चव्वयाऐंशी हजार दोनशे वीस फक्त) + मुदल रकमेवर दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तद्अनुशंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. संतोष राजू शेड्डी कर्ज घेण्यासाठी कर्जास जमीन तारण देणारे व सहकर्जदार श्री. रमेश भानुदास गावडे यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जास जमीन तारण देणाऱ्याचे नाव	गट नंबर	क्षेत्र- चौरस मीटर व मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४	५	६	७
मौजे जळोची, ता. बारामती, जि. पुणे.	१) श्री. संतोष राजू शेटी (कर्जदार) रा. भिगवण रोड, अमरदीप हॉटेल, तालुका बारामती, जिल्हा पुणे, २) श्री. रमेश भानुदास गावडे (सहकर्जदार), रा. जळोची वडुजकर इस्टेट, भिगवण रोड, तालुका बारामती, जिल्हा पुणे ३) श्री. गणेश लक्ष्मण जगताप (जामिनदार १) राहणार पणदरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे मंदिराजवळ, ३३६२ टकार कॉलनी, बारामती ४) श्री. दशरथ साहेबराव पवार (जामिनदार २) रा. हगारवाडी, तालुका इंदापुर, जिल्हा पुणे ५) श्री. सुनिल जयवंत जाधव, (जामिनदार ३) राहणार ज्योतीबा, तालुका पुरंदर, जि. पुणे.	कलम १०१/ १२३९०/ १५१९/२०१७ दि. २६/१२/ २०१७	श्री. रमेश भानुदास गावडे (सहकर्जदार) रा. जळोची वडुजकर इस्टेट भिगवण रोड, ता. बारामती, जि. पुणे	गट क्र. १३३/१ प्लॉट नं. १३	गट क्र. १३३/१ पुर्वेस-अंतर्गत प्लॉट नं. १३ रस्ता मधील त्यांच्या दक्षिणेस- गट हिश्याची नं. ११४ (शेख) २६४.४४ चौ. पश्चिमेस-प्लॉट मी. व त्यामधील नं. १२ (मुसळे) दगड विट उत्तरेस-प्लॉट सिमेट पत्रा नं. १४ (अरुण बांधकाम दोन टिळेकर) खोल्या याचे क्षेत्रफळ ३०० चौ. फुट मिळकत यांस रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजूने अंतर्गत रस्त्याने करणेचे हक्कासह मिळकत	

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ४१२३०१ यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमिन मिळकतीची रितसर जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०६ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, ०६ जून २०१८.

आदेश (२१५-२१६)

क्रमांक ८०/विवअ/वसुली/श्री. नि. झा. कळसाईत/स्था.म.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. निलेश ज्ञानदेव कळसाईत ऊर्फ लोहार यांना अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडून कर्ज घेण्यासाठी सहकर्जदार श्री. ज्ञानदेव लक्ष्मण कळसाईत यांनी त्यांच्या मालकीची मौजे लासुर्णे तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट नंबर १५०१ असुन यामध्ये ४० X २६ लोखंडी पत्राशेड मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. ज्ञानदेव लक्ष्मण कळसाईत ऊर्फ लोहार यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ४,१६,५४५/- (अक्षरी रुपये चार लाख सोळा हजार पाचशे पंचेचाळीस फक्त) + दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तदनुशंगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे श्री. निलेश ज्ञानदेव कळसाईत ऊर्फ लोहार यांना अजित नागरी

सहकारी तपसंस्था मर्यादित पुणे शाखा सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडून कर्ज घेण्यासाठी सहकर्जदार श्री. ज्ञानदेव लक्ष्मण कळसाईत ऊर्फ लोहार यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे व पत्ता	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जबाकी वसुल करणेसाठी जप्त केलेल्या जामीनदारांचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन
१	२	३	४	५	६
मौजे लासुर्णे ता. इंदापूर जि. पुणे जि. पुणे.	१) श्री. निलेश ज्ञानदेव कळसाईत ऊर्फ लोहार (कर्जदार) रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे. २) श्री. ज्ञानदेव लक्ष्मण कळसाईत ऊर्फ लोहार (सहकर्जदार) रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे ३) श्री. दत्तात्रय तुळशीराम पाठक, (जामिनदार) रा. सणसर, ता. इंदापूर जि. पुणे ४) श्री. अनिल अशोक पाठक, (जामीनदार) रा. सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे ५) श्री. बजरंग लक्ष्मण लोहार (जामीनदार) रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे	कलम १०१/ २८१/ ८९९/२०१७ दि. ०८/०८/ २०१७	श्री. ज्ञानदेव लक्ष्मण कळसाईत ऊर्फ लोहार (सहकर्जदार)	गट नंबर ६२८ मधील एकूण क्षेत्र १६ आर जमीन मिळकत व त्यामधील ०२ आर वस्तीपड क्षेत्रासह असून याचा ग्रामपंचायत मिळकत नं. १५०१ असून यामध्ये ४० x २६ लोखंडी पत्राशेड मिळकत	पुर्वेस-गट क्र. ६२९ ची मिळकत दक्षिणेस- इंदापूर बारामती रोड पश्चिमेस-गट क्र. ६२८ पैकी ची मिळकत

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे मुख्या कार्यालय हाडको रोड, सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०१ यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०६ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, ०६ जून २०१८.

आदेश (२१७-२१८)

क्रमांक ८०/विवअ/वसुली/श्री. ल. ना. महाडीक/स्था.म.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. लक्ष्मण नामदेव महाडीक यांना अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडून कर्ज घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतः मालकीची मौजे शिंदवणे तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ६५३ मधील एकूण ०४ हेक्टर ०५ आर पैकी ०७ आर इतकी शेत जमीन मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. लक्ष्मण नामदेव महाडीक यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये १,५९,६८२/- (अक्षरी रुपये एक लाख एकोणसाठ हजार सहाशे ब्याऐंशी फक्त) + मुद्दल रक्कमेवर दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तद्अनुशांगिक वसुलीसाठी होणारा खर्च

इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तद्नंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे कर्जदार श्री. लक्ष्मण नामदेव महाडीक कर्ज घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमूद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यात किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे व पत्ता	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जास मिळकत तारण देणाऱ्याचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन	चर्तुःसिमा
१	२	३	४	५	६	७
मौजे शिंदवणे ता. हवेली, जि. पुणे.	१) श्री. लक्ष्मण नामदेव महाडीक (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र. १) रा. शिंदवणे, काळेशिवार, ता. हवेली, जि. पुणे २) सौ. रेखा लक्ष्मण महाडीक, (सहकर्जदार) रा. शिंदवणे काळेशिवार, ता. हवेली, जि. पुणे ३) श्री. मोहन गोरखनाथ आंबेकर, (जामीनदार क्र. १ तथा प्रतिवादी क्र. ३) रा. कुंजीरवाडी, ता. हवेली जि. पुणे ४) श्री. विलास शंकर जगताप, (जामीनदार क्र. २ तथा प्रतिवादी क्र. ४) रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे	कलम १०१/ ११२७/ १३०६/२०१७ दि. १४/०३/ २०१७	श्री. लक्ष्मण नामदेव महाडीक (कर्जदार)	गट नंबर ६५३	०७ आर	पुर्वेस-सदर गटातील उर्वरित मिळकत दक्षिणेस-सौ. सुमन विलास महाडीक यांची पश्चिमेस-उरुळी कांचन-जेजुरी रस्ता उत्तरेस-श्री. नंदकुमार नामदेव महाडीक यांची मिळकत

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०१ यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०७ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, ०७ जून २०१८.

आदेश (२१९-२२०)

क्रमांक ८३/विवअ/वसुली/श्री. सं. म. कुंजीर/स्था.मा.ज./सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे द्वारा, **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे, मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संजय महादेव कुंजीर यांना अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडून कर्ज घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतः मालकीची मौजे वळती तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर १२० मधील एकूण ०२ हेक्टर ५९ आर + पोट खराबा क्षेत्र २५ आर यांसी एकूण क्षेत्र ०२ हेक्टर ८४ आर पैकी ५४.६६ आर व मौजे शिंदवणे तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर १०५६ मधील एकूण ०३ हेक्टर २४ आर पैकी ५० आर जमीन मिळकत नोंदणीकृत गहाण खताने तारण दिली होती व आहे. कर्जदार श्री. संजय महादेव कुंजीर यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रुपये ६,८९,२८९/- (अक्षरी रुपये सहा लाख एकव्याऐंशी हजार दोनशे एकव्याऐंशी फक्त) + मुद्दल रक्कमेवर दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावाखर्च व तद्अनुशंगिक

वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी तसेच सदर दिनांकापासून तदनंतर कर्जखाती जमा झालेली रक्कम वजा होऊन उर्वरित एकूण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी सदरचे कर्जदार श्री. संजय महादेव कुंजीर यांनी कर्ज घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन मिळकत की जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यात किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व जामिनदाराची नावे व पत्ता	वसुली दाखला क्रं. व दिनांक	कर्जास मिळकत तारण देणाऱ्याचे नाव	गट नंबर	मिळकतीचे वर्णन	चर्तु:सिमा
१	२	३	४	५	६	७
मौजे वळती ता. हवेली, जि. पुणे.	१) श्री. संजय महादेव कुंजीर (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र. १) रा. वळती, पो. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे २) श्री. सत्यवान महादेव कुंजीर (जामीनदार क्र. १ तथा प्रतिवादी क्र. २) रा. फ्लॅट नं. २६, विंग अ ४ सुर्यनगरी पिंपळे गुरव पुणे - ४११०२७	कलम १०१/ १२७०/ ३५६/२०१७ दि. ३०/०५/ २०१७	श्री. संजय नामदेव कुंजीर (कर्जदार)	गट नंबर १२०	५४.६६ आर	पुर्वेस-रोड आणि श्री. तानाजी कोंडीबा पिसाळ यांची मिळकत दक्षिणेस-श्री. रामदास महादेव कुंजीर यांची मिळकत पश्चिमेस-श्री. माणिक मार्तंड घोलप यांची मिळकत उत्तरेस-श्री. चंद्रकांत कुंजीर यांची मिळकत
मौजे-शिंदवणे ता. हवेली जि. पुणे	३) सौ. आशा नामदेव खेडेकर (जामीनदार क्र. २ तथा प्रतिवादी क्र. ३) रा. फ्लॅट नं. २६, विंग अ ४ सुर्यनगरी, पिंपळे गुरव, पुणे ४११०२७			गट नंबर १०५६	५० आर	दक्षिणेस-शिंदवणे घाट ते वळती गाव रस्ता पश्चिमेस-सदर गटापैकी श्री. उत्तम दगडू कुंजीर यांची मिळकत उत्तरेस-सदर गटापैकी श्री. रामदास नारायण चंद यांची मिळकत

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर सासवड ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०१ यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०७ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, ०७ जून २०१८.

आदेश (२२१-२२२)

क्रमांक ८५/विवअ/वसुली/श्री. अ. प्र. शिवरकर/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर यांनी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या शाखेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी झाल्याने त्यांचे विरुद्ध संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ (१) अन्वये वसुली दाखल्यांतर्गत विशेष वसुली अधिकारी पुणे अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्या आदेशाने कर्जदाराच्या मालकीची मौजे

आळंदी म्हातोबाची तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ७० मधील कर्जदारांच्या मालकी हक्कांच्या जमीन मिळकतीवर बोजा नोंद केलेला होता व आहे. कर्जदार श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा उरुळीकांचन तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज वसुली दाखल्यांतर्गत दाखा रक्कम रुपये १,००,७५९/- (अक्षरी रुपये एक लाख सातशे एकोणसाठ फक्त) + दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व तदनुशांगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी अशी एकुण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी संस्थेच्या नावाने बोजा नोंद असलेली जमीन मिळकत की, जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्र./हुकुमाचा क्र. व दिनांक	कर्जासाठी जमीन मिळकतीवर संस्थेच्या नावाने बोजा असणाऱ्याचे नाव	गट क्रमांक	जमीन मिळकतीचे क्षेत्र
१	२	३	४	५	६
मौजे आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे	१) श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर (कर्जदार) रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे २) श्री. प्रमोद नामदेव शिवरकर (जामीनदार क्र. १) रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे ३) श्री. हनुमंत शंकर शिवरकर, (जामीनदार क्र. २) रा. आळंदी, म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे	कलम १०१/ ८७२/ १३०९/२००७ दि. १७/०७/ २००७	श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर (कर्जदार)	गट क्रमांक ७०	मौजे आळंदी म्हातोबाची ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्र. ७० कर्जदारांच्या मालकी हक्कांची जमीन मिळकत

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे शाखा उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमिन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०७ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, ०७ जून २०१८.

आदेश (२२३-२२४)

क्रमांक ८६/विवअ/वसुली/श्री. अ. प्र. शिवरकर/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, विशेष वसुली व विक्री पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर यांनी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे शाखा उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या शाखेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी झाल्याने त्यांचे विरुद्ध संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ (१) अन्वये वसुली दाखल्यांतर्गत विशेष वसुली अधिकारी पुणे अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सोपाननगर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्या आदेशाने जामीनदार श्री. हनुमंत शंकर शिवरकर यांच्या मालकीची मौजे आळंदी म्हातोबाची तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १७१, १७२, १७७ व २०० मधील जामीनदारांच्या मालकी हक्कांच्या जमीन मिळकतीवर बोजा नोंद केलेला होता व आहे. कर्जदार श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर यांच्याकडील अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे शाखा उरुळीकांचन तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज वसुली दाखल्यांतर्गत दाखा रक्कम रुपये १,००,७५९/- (अक्षरी रुपये एक लाख सातशे एकोणसाठ फक्त) + दिनांक १ जून २०१८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५% प्रमाणे होणारे व्याज, वसुली, दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व तदनुशांगिक वसुलीसाठी होणारा खर्च इत्यादी अशी एकुण होणारी सर्व रक्कम वसुलीसाठी संस्थेच्या नावाने बोजा नोंद असलेली जमीन मिळकत की, जी ह्या आदेशांतर्गत खालील परिशिष्ट मध्ये नमुद केलेली जमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे केलेले

कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या जमीन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार व सहकर्जदाराची व जामिनदाराची नावे	वसुली दाखला क्रं./हुकुमाचा क्र. व दिनांक	कर्जासाठी जमीन मिळकतीवर संस्थेच्या नावाने बोजा असणाऱ्याचे नाव	गट क्रमांक	जमीन मिळकतीचे क्षेत्र
१	२	३	४	५	६
मौजे आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे	१) श्री. अविनाश प्रल्हाद शिवरकर (कर्जदार) रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे २) श्री. प्रमोद नामदेव शिवरकर (जामीनदार क्र. १) रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे ३) श्री. हनुमंत शंकर शिवरकर, (जामीनदार क्र. २) रा. आळंदी, म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे	कलम १०१/ ८७२/ १३०९/२००७ दि. ११/०६/ २००७	श्री. हनुमंत शंकर शिवरकर (जामीनदार)	गट क्रमांक ७० गट क्रमांक १७२ गट क्रमांक १७७ गट क्रमांक २००	मौजे आळंदी म्हातोबाची ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्र. १७१, १७२, १७७ व २०० मधील कर्जदारांच्या मालकी हक्कांची जमीन मिळकत

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च, दावा खर्च व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, पुणे शाखा उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमीन मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ०७ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

दुर्वाचनिय,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे,
मुख्य कार्यालय, हाडको रोड, सोपाननगर सासवड,
तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ०७ जून २०१८.

आदेश (२७८-२७९)

क्रमांक विवअ/स्था.ज./११/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, डी. एस. शेवकरी विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. बाबासाहेब जनार्दन लांडगे, राहणार सर्व्हे नंबर १६, डेक्कन हिल्स, वडगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडील **सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये ३,९७,१०३/- (अक्षरी रुपये तीन लाख सत्यान्नव हजार एकशे तीन फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक १ मे २०१६ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमूद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/७८२/८६४/२०१६, दि. ०१/१२/२०१६	श्री. बाबासाहेब जनार्दन लांडगे, रा. प्लॉट नं.१६, डेक्कन हिल्स, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मावळ मे. सब रजिस्ट्रार सो. मावळ यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती वडगाव मावळ यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे वडगाव येथील सर्व्हे नं. १४५/१ ते ६/२ मधील मंजूर लेआऊट पैकी प्लॉट नं. १६ यासी क्षेत्र ३०३.७५ चौ.मी. यापैकी क्षेत्र २०१.५२ चौ.मी. अशी मिळकत	पुर्वेस : सार्वजनिक रस्ता दक्षिणेस : श्री. दिपक पाटील यांची मिळकत पश्चिमेस : प्लॉट नं. १७ श्री. कदम यांची मिळकत उत्तरेस : सार्वजनिक रस्ता

जर ॲवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (२८२-२८३)

क्रमांक विवअ/स्था.ज./०६/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, डी. एस. शेवकरी विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. दिलीप विठ्ठल तावरे, राहणार मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्याकडील **कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये ४,१७,१३३/- (अक्षरी रुपये चार लाख सतरा हजार एकशे तेहतीस फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक १ डिसेंबर २०१५ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमूद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करा, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१	२	३	४
१०१/८७१/८६६/२०१६, दि. ११/०३/२०१७	श्री. दिलीप विठ्ठल तावरे, रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे	१) तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट नं. ५३५ क्षेत्र ०० हे. १६ आर आकार ०० रुपये ४१ पैसे यापैकी क्षेत्र ०० हे. ०३ आर २) तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे मोरगाव तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट नंबर ५८० क्षेत्र ०० हे ५९ आर पोट खराबा ०० हे ०५ आर असे एकूण क्षेत्र ०० हे ६४ आर त्यासी आकार रुपये ०१ रुपये ३१ पैसे यापैकी क्षेत्र ०० हे. ०६ आर	पुर्वेस : रस्ता दक्षिणेस : रस्ता पश्चिमेस : श्री. बापु तावरे यांचे क्षेत्र उत्तरेस : प्राथमिक शाळा पुर्वेस : सौ. अलका तावरे यांचे क्षेत्र दक्षिणेस : श्री. तुळशीराम तावरे यांचे क्षेत्र पश्चिमेस : श्री. जालिंदर तावरे यांचे क्षेत्र उत्तरेस : श्री. शंकत तावरे यांचे क्षेत्र

३) तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब रजिस्ट्रार सा. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा	पुर्वेस : सौ. अलका तावरे यांचे क्षेत्र
परीषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच मौजे मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट नं. ५२८ क्षेत्र ०० हे ३४ आर पोट खराबा ०० हे २१ आर असे एकुण क्षेत्र ०० हे. ५५ आर त्यासी आकार रुपये ०० रुपये ७८ पैसे यापैकी	दक्षिणेस : श्री. वाघ यांचे क्षेत्र पश्चिमेस : श्री. सुदाम तावरे यांचे क्षेत्र उत्तरेस : श्री. बापु तावरे यांचे क्षेत्र
४) तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा	पुर्वेस : रस्ता दक्षिणेस : रस्ता
परीषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे मोरगाव तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर ७३७ दगड विट सिमेंट बांधकाम १६ फुट x ४५ फुट छत लोखंडी पत्रा क्षेत्र ७२० चौ. फुट तळजागेसह घर मिळकत	पश्चिमेस : श्री कृष्णा तावरे यांचे क्षेत्र उत्तरेस : प्राथमिक शाळा

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्देसह दिला असे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (२८६-२८७)

क्रमांक विवआ/स्था.ज./०७/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, डी. एस. शेवकरी विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रफिक गुलामरसूल पानसरे, राहणार प्लॉट नंबर ८, ४६९ सॅलेसबरी पार्क, पुणे ३७ यांच्याकडील **कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये ३,८७,७८२/- (अक्षरी रुपये तीन लाख सत्त्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक १ डिसेंबर २०१५ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन
१०१/७५०/७९१/२०१६, दि. ०५/०२/२०१६	श्री. रफिक गुलामरसूल पानसरे, रा. प्लॉट नं. ८, जिल्हा ४६९ सॅलेसबरी पार्क,	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका पुरंदर मे. सब रजिस्ट्रार सो. पुरंदर यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पुरंदर यांचे स्थळ सिमेतील तसेच जेजुरी नगरपालिका हद्दीतील गाव मौजे जेजुरी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट नंबर २१/१ क्षेत्र ०८ हे. ६१ आर, पोट खराबा ०० हे. २० आर त्यासी आकार ०८ रु. ३७ पै. एकुण क्षेत्र ०८ हे. ८१ आर यापैकी क्षेत्र ०० हे ९० आर अशी मिळकत

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत

जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (२८९-२९१)

क्रमांक विवआ/स्था.ज./१५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, डी. एस. शेवकरी विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अनंता पंढरीनाथ घारे, राहणार सद्गुरु कृपा, प्रगतीनगर, इंदोरी, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडील **मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये २१,६५,७७३/- (अक्षरी रुपये एकवीस लाख पासष्ट हजार सातशे त्र्याहत्तर फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक २५ जून २०१६ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	चतुःसिमा
१०१/२५४/४३५/२०१६, दि. २८/०७/२०१६	श्री. अनंता पंढरीनाथ घारे, रा. सद्गुरु कृपा, प्रगतीनगर, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मावळ मे. सब रजिस्ट्रार सो. मावळ यांचे हद्दीतील जिल्हा तसेच परिषद पुणे तालुका पंचायत समिती सिमेतील तसेच वडगाव मावळ यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे इंदोरी येथील गट नं ३७६+५२७ मधील प्लॉट नंबर ९१ यासी क्षेत्र ०० हे. ०१ आर व त्यावरील आर.सी.सी. बांधकाम यासी क्षेत्र ७४० चौ. फुट शौचालयासह यासी ग्रामपंचायत मिळकत नं. ११३९ अशी मिळकत

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १५ मार्च २०१८.

आदेश (२९२-२९४)

क्रमांक विवआ/स्था.ज./१६/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, डी. एस. शेवकरी विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. प्रकाश हरिभाऊ गरूड, राहणार ४७६ मुंबई चाळ, वराळे रोड, तळेगाव स्टेशन, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडील **मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये ९,६९,३८८/- (अक्षरी रुपये नऊ लाख एकोणसत्तर हजार तिनशे अठव्याऐंशी फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक २० जून २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
--------------------	------------------------	----------------	----------

व दिनांक प्रमाणपत्र देण्यात आले
आहे त्यांचे नाव

१०१/३३५/४९०/२०१७, श्री. प्रकाश हरिभाऊ गरूड, तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मावळ मे. सब रजिस्ट्रार पुर्वेस : सर्व्हे नं. ८२
दि. २४/०८/२०१७ रा. ४७६ मुंबई चाळ वराळे सो. मावळ यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे दक्षिणेस : सर्व्हे नं. ८१/१
रोड, तळेगाव स्टेशन तालुका पंचायत समिती वडगाव मावळ यांचे स्थळ मधील यमुना चौधरी यांची
ता. मावळ, जि. पुणे सिमेटील गाव मौजे वराळे येथील सर्व्हे नं. ८१ हिस्सा मिळकत
नं. १ यासी क्षेत्र ०० हे ७५ आर + पो.ख. ०० हे. २८ पश्चिमेस : सर्व्हे नं. ८१/१ पैकी
आर असे एकूण क्षेत्र ०१ हे. ०३ आर यासी आकार उर्वरित मिळकत
०० रु. ८१ पै. यामधील दक्षिण-पूर्व क्षेत्र ०० हे. उत्तरेस : सर्व्हे नं. ८१/१ मधील
०२ आर अशी मिळकत कोंडपाणि नायडु यांची मिळकत

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत मामासाहेब खांडगे सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी माझ्या व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

डी. एस. शेवकरी,

विशेष वसुली अधिकारी,

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड.

पुणे, १५ ऑगस्ट २०१८.

आदेश (२६१-२६२)

क्रमांक विवअ/म.स.का.क.१५६/स्था.ज./५२८/११/सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१) व त्याखालील उपनियमांन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, जी. आर ताम्हाणे, विशेष वसुली अधिकारी पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, गोतारणे कमल गुलाब यांचे कर्ज रक्कम रुपये ५,२२,८०९/- + दिनांक ९ ऑगस्ट २०१६ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली श्री. गुलाब बबनराव गोतारणे यांची अविभक्त हिश्याची स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खासगी हस्तांतर किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करणेस अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

वसुली दाखला

व दिनांक

३२/२११९

०८/१२/२०१६

ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त वसुली दाखला

देण्यात आलेला आहे त्यांची नावे

गोतारणे कमल गुलाब

सातपुते बाळासाहेब मारुती

गोतारणे सखुबाई लालु

गोतारणे गुलाब बबन

मिळकतीचे वर्णन - गाव मौजे चाकण सी.स.नं. १५२१ यांसी क्षेत्र ३४.८ चौरस मीटर यापैकी मान्यता देणार यांचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र व त्यावरील चाकण नगरपरिषद मिळकत नगरपरिषद मिळकत नं. १७४४ नविन (मिळकत नं. १४६९ जुना) यांसी वर्णन इमारत आर.सी.सी. मध्ये दक्षिणमुखी + एक मजला हॉल, किचन, संडास, बाथरूमसह दक्षिण-उत्तर २१ व पूर्व-पश्चिम १३ फुट अशी मिळकत

पूर्वेस - श्री. गणपत श्रीपत गोतारणे यांची मिळकत

दक्षिणेस - रस्ता

पश्चिमेस - रस्ता

उत्तरेस - सखुबाई गोतारणे यांची मिळकत

या अॅवार्ड प्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च ई. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पत्ता - मु. पो. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त

केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

जी. आर. ताम्हाणे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी (प्राधिकृत अधिकारी),

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था,

फेडरेशन लि. पुणे, शिवाजीनगर, पुणे-५.

पुणे, ११ जानेवारी २०१७.

आदेश (२६३-२६४)

क्रमांक ७१०/विवअ/म.स.का.क.१५६/स्था.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, जी. आर. ताम्हाणे, विशेष वसुली अधिकारी पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, पिंगळे भालचंद्र शंकर यांचे कर्ज रक्कम रुपये १०,९१,०२९/- + दिनांक २७ मे २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली श्री. गुलाब बबनराव गोतारणे यांची अविभक्त हिश्याची स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खासगी हस्तांतर किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करणेस अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

वसुली दाखला

व दिनांक

२१/२१९४/२११७

दिनांक :- ३०/०८/२०१७

ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त वसुली दाखला

देण्यात आलेला आहे त्यांची नावे

१) पिंगळे भालचंद्र शंकर

२) नायकवाडी प्रविण गुलाबराव

३) रायकर युवराज निवृत्ती

मिळकतीचे वर्णन - गाव मौजे मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील निवासी बिनशेती जमीन गट नं. ४६८/२फ प्लॉट नंबर ५ नविन (गट नंबर १८६४ जुना) यांसी क्षेत्र ३७५ चौरस मीटर यांसी आकार १६ रुपये ०० पैसे अशी मिळकत

यांसी चतुःसिमा

पूर्वेस - अंतर्गत वहिवाटीचा रस्ता

दक्षिणेस - वैदवाडी रस्ता

पश्चिमेस - जमीन गट नंबर ४६७

उत्तरेस - प्लॉट नंबर ६

यापैकी उत्तर बाजूकडे १८७.५० चौरस मीटर म्हणजेच २०१७.५ चौरस मीटर यांसी पूर्व-पश्चिम लांबी ५७ फुट व दक्षिण-उत्तर रुंदी ३५.४५ चौरस फुट यांसी ०८ रुपये ०० पैसे अशी निवासी बिनशेती जमीन मिळकत

पूर्वेस-अंतर्गत वहिवाटीचा रस्ता

दक्षिणेस-वैदवाडी रस्ता

पश्चिमेस-जमीन गट नंबर ४६७ मधील सार्वजनिक रस्ता

उत्तरेस-प्लॉट नं. ५ मधील उर्वरित मिळकत व त्यानंतर प्लॉट नंबर ६

या अवार्ड प्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च ई. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पत्ता - मु. पो. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक ११ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १ मार्च २०१८.

क्रमांक ७११/विवअ/म.स.का.क.१५६/स्था.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१) व त्याखालील उपनियमांन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, जी. आर. ताम्हाणे, विशेष वसुली अधिकारी पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, पिंगळे अलका भालचंद्र यांचे कर्ज रक्कम रुपये ५,५१,६६३/- + दिनांक १० जून २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खासगी हस्तांतर किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करणेस अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

वसुली दाखला

व दिनांक

२०/२१९४/२११७

दिनांक :- ३०/०८/२०१७

ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त वसुली दाखला

देण्यात आलेला आहे त्यांची नावे

१) पिंगळे अलका भालचंद्र

२) नायकवाडी प्रविण गुलाबराव

३) नाईकनवरे सचिन संताराम

४) पिंगळे भालचंद्र शंकर

मिळकतीचे वर्णन - गाव मौजे वाकी बु. ११, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील जमीन गट नं. ६२ नविन (गट नंबर ६४ जुना) यांसी क्षेत्र ०२ हे. १७ आर + पोट खराबा ०० हे. १५ आर एकूण क्षेत्र ०२ हे ३२ आर, आकार ०३ रुपये ०० पैसे यापैकी पिंगळे भालचंद्र शंकर यांचे हिश्याचे क्षेत्र ०० हे २९.१६ आर आकार ०० रुपये ४० पैसे अशी जमीन मिळकत

या अवार्ड प्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च ई. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पत्ता - मु. पो. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (२६७-२६८)

क्रमांक ७१२/विवअ/म.स.का.क.१५६/स्था.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१) व त्याखालील उपनियमांन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, जी. आर. ताम्हाणे, विशेष वसुली अधिकारी पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, टोके आशा नथुराम यांचे कर्ज रक्कम रुपये ८,७६,९९६/- + दिनांक ६ जून २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खासगी हस्तांतर किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करणेस अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

वसुली दाखला

व दिनांक

२४/२१९५/२११७

दिनांक :- ३०/०८/२०१७

ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त वसुली दाखला

देण्यात आलेला आहे त्यांची नावे

१) टोके आशा नथुराम

२) पिंगळे भालचंद्र शंकर

३) साळुंके हितेश शरद

मिळकतीचे वर्णन - गाव मौजे चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील जमीन गट नं. १६५४ नविन (गट नंबर ३७८४ जुना) यांसी क्षेत्र ०० हे. ०८ आर, जमीन गट नंबर १६५९ नविन (गट नंबर ३७८९ जुना) यांसी क्षेत्र ०० हेक्टर ०८ आर असे एकूण क्षेत्र ०० हे. १६ आर अशी बिनशेती जमीन मिळकत.

पूर्वेस - जमीन गट नं. १६५६

दक्षिणेस - जमीन गट नं. १६५३ व नागेश्वर मंदिर रस्ता

पश्चिमेस - जमीन गट नंबर १६५५

उत्तरेस - जमीन गट नंबर १६६६

वर वर्णन केलेल्या मिळकतीमधील बांधलेल्या नागेश्वर विहार या इमारती मधील अ. विंग मधील ३ मजल्यावरील सदनिका नं. ११ यांसी

क्षेत्रफळ ५७० चौरस फुट अशी सदनिका मिळकत यांसी ग्रामपंचायत/नगरपरिषद मिळकत नंबर २९०८/१० नविन (मिळकत नंबर ४४५६/१०) यांसी वर्णन इमारत आर.सी.सी. मध्ये अे विंग दुसरा मजला फ्लॅट नं. अे-११ हॉल किचन, बेडरूम, संडास, बाथरूम यासह ५७० चौरस फुट अशी सदनिका मिळकत

या अवार्ड प्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पत्ता - मु. पो. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (२६८-२६९)

क्रमांक ७१३/विवअ/म.स.का.क.१५६/स्था.ज./सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, जी. आर. ताम्हाणे, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे. अधिन पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, नाईकनवरे सचिन संताराम यांचे कर्ज वसुल पात्र रक्कम रुपये ९,५०,०४८/- + दिनांक २७ मे २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टामध्ये नमुद केलेली मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खासगी हस्तांतर किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करणेस अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

वसुली दाखला

व दिनांक

२६/२९९५/२०१७

दिनांक :- ३०/०८/२०१७

ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त वसुली दाखला

देण्यात आलेला आहे त्यांची नावे

१) नाईकनवरे सचिन संताराम

२) पिंगळे अलका भालचंद्र

३) टोके आशा नथुराम

४) नायकवाडी प्रविण गुलाबराव

मिळकतीचे वर्णन - गाव मौजे चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील जमीन गट नं. २६९ नवीन (गट नंबर ४४९ जुना) यांसी क्षेत्र ०० हे. ६५ आर, आकार ०२ रुपये २० पैसे यापैकी सहकर्जदार व इतर ३ यांचे एकत्रित खरेदी मालकीचे क्षेत्र ०० हे ३९.३४ आर, आकार ०१ रुपये ३३ पैसे यापैकी सहकर्जदार यांचे समाईकातील अविभक्त हिस्श्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. ०९.८३ आर, आकार ०० रुपये ३३ पैसे अशी जमीन मिळकत.

या अवार्ड प्रमाणे येणे रक्कम व्याज, सरचार्ज व इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पत्ता - मु. पो. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

जी. आर. ताम्हाणे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी (प्राधिकृत अधिकारी),

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था,

फेडरेशन लि. पुणे, शिवाजीनगर, पुणे-५.

पुणे, १ मार्च २०१८.

क्रमांक वअ/श्रमजिवी/शितोळे/१०/१५६/सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. विजय बब्रुवाहन वाघमोडे, वसुली अधिकारी, श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पिंपरी, पुणे १७. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ अन्वये आदेश देतो की, सौ. शितोळे शैलज बाबुराव यांचे कडील लवाद निवाड्या अंतर्गतची रक्कम रुपये २५,७१,७६६/- + दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खाली नमुद वर्णनातील मिळकत बंधनपात्र गहाणखताने तारण दिलेली आहे. खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि आदेशाच्या दिनांकापासून सदर स्थावर मालमत्ताबाबत कोणताही कसलाही करार, गहाण, लिज, लिन, ताबा खरेदी, हस्तांतरण तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे अथवा करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पिंपरी बाबतीत रद्द होतील, निरर्थक हापोथिकेशन बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) मौजे चिंचवड, पुणे येथील स.नं. ६/१अ+१ब/१+२+३+४ व स.नं. ६/२/१+२+३+४ पैकी प्लॉट नंबर ५१ ते ६३ व सिटी सर्व्हे नंबर १८१८ व १८१८/१ ते ३ ज्याचे क्षेत्र ० हे. ६६ आर असे असून त्याचा पि.चिं. मनपा मिळकत क्रमांक ३/९/१७९६ मधील काकडे कॉर्नर या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील (१अ इमारतीतील) गाळा क्रमांक २, ३, ४ ज्याचे बिगरनिवासी क्षेत्रफळ १३५० चौरस फूट असून सदर मिळकत नोंदणीकृत गहाणखत दस्त क्रमांक ७७२४/२०१४ दिनांक ३० सप्टेंबर २०१४ रोजी नोंदणी केलेली आहे ही मिळकत

ही स्थावर मिळकत जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, येथे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २१ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २१ मे २०१८.

आदेश (२७४-२७५)

क्रमांक ७१३/श्रमजिवी/शितोळे/१५६/सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. विजय बब्रुवाहन वाघमोडे, वसुली अधिकारी, श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पिंपरी, पुणे १७. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ अन्वये आदेश देतो की, श्री. शितोळे रविराज बाबुराव यांचे कडील लवाद निवाड्या अंतर्गतची रक्कम रुपये २६,८६,५४१/- + दिनांक ९ नोव्हेंबर २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खाली नमुद वर्णनातील मिळकत बंधनपात्र गहाणखताने तारण दिलेली आहे. खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे.

आणि आदेशाच्या दिनांकापासून सदर स्थावर मालमत्ताबाबत कोणताही कसलाही करार, गहाण, लिज, लिन, ताबा खरेदी, हस्तांतरण तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे अथवा करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पिंपरी बाबतीत रद्द होतील, निरर्थक हापोथिकेशन बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली मे. दुय्यम निबंधक साहेब हवेली नंबर ५ यांचे अधिकार कक्षेतील तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गाव मौजे पिंपळे गुरव येथील सर्व्हे नंबर १ हिस्सा नंबर ३/१ पैकी जागेचे क्षेत्र ०१ हे. ७९ आर पैकी, जागेचे क्षेत्र ३०९८.९८ चौरस फूट म्हणजेच २८८ चौरस मीटर यापैकी क्षेत्र ८४८८.८८ चौरस फूट म्हणजेच ७८.८९ चौरस मीटर या जागेवर बांधलेली शिव मल्हार इमारत यांसी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मिळकत क्रमांक ०५/०२/८१२९ या इमारतीमधील तळ मजल्यावरील एकूण ४ दुकाने यांसी एकूण बिगरनिवासी बांधकाम क्षेत्र ६६२ चौरस फूट व दुसऱ्या मजल्यावरील प्लॉट क्षेत्र ६६२ चौरस फूट असे एकूण निवासी बांधकाम क्षेत्र १३२४ चौरस फूट हि मिळकत.

ही स्थावर मिळकत जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, येथे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २१ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

पुणे, २१ मे २०१८.

आदेश (२७६-२७७)

क्रमांक वअ/श्रमजिवी/शितोळे/१५६/९/सन २०१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. विजय बबुवाहन वाघमोडे, वसुली अधिकारी, श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पिंपरी, पुणे १७. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ अन्वये आदेश देतो की, श्री. शितोळे बाबुराव विठ्ठलराव यांचे कडील लवाद निवाड्या अंतर्गतची रक्कम रुपये २६,७७,९३५/- + दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खाली नमुद वर्णनातील मिळकत बंधनपात्र गहाणखताने तारण दिलेली आहे. खालील परिशिष्टात नमुद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि

आदेशाच्या दिनांकापासून सदर स्थावर मालमत्ताबाबत कोणताही कसलाही करार, गहाण, लिज, लिन ताबा खरेदी, हस्तांतरण तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे अथवा करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पिंपरी बाबतीत रद्द होतील, निरर्थक हापोथिकेशन बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) मौजे चिंचवड, पुणे येथील सर्व्हे नंबर ६/१अ+१ब/१+२+३+४ व सर्व्हे नंबर ६/२/१/१+२+३+४ पैकी प्लॉट नंबर ५१ ते ६३ व सिटी सर्व्हे नंबर १८१८ व १८१८/१ ते ३ ज्याचे क्षेत्र ० हे. ६६ आर असे असून त्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मिळकत क्रमांक ३/९/१७९६ मधील काकडे कार्नर या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील (१ अ इमारतीतील) गाळा क्रमांक २,३,४ ज्याचे बिगरनिवासी क्षेत्रफळ १३५० चौरस फूट असून सदर मिळकत नोंदणीकृत गहाणखत दस्त क्रमांक ७७२४/२०१४ दिनांक ३० सप्टेंबर २०१४ रोजी नोंदणी केलेली आहे ही मिळकत.

ही स्थावर मिळकत जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, येथे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल. संबंधितांनी नोंद घ्यावी.

सदर आदेश आज दिनांक २१ मे २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिला असे.

श्री. विजय बबुवाहन वाघमोडे,

द्वारा : श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,

९५१/१, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे १७.

पुणे, २१ मे २०१८.

आदेश (२८०-२८१)

क्रमांक विवअ/स्था.ज./०८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. वाय. व्ही. बोराटे, विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. चंद्रकांत कान्हु कुडापणे व आशिष चंद्रकांत कुडापणे राहणार कुडापणे बंगला वैदेही सोसायटी, विज्ञाननगर बावधन खुर्द, पुणे २१ यांचेकडील हिमालय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बावधन बु. ११, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये २४,८६,९२०/- (अक्षरी रुपये चोवीस लाख शहाऐंशी हजार नऊशे वीस फक्त) व दिनांक १ मे २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी, हस्तांतर, तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
--------------------------------	---	----------------	----------

१०१/७०१/१२७९/२०१७, दि. ०७/११/२०१७	श्री. चंद्रकांत कान्हु कडापणे व आशिष चंद्रकांत कडापणे, रा. कुडापणे बंगला, वैदेही सोसायटी, विज्ञाननगर बावधन खुर्द, पुणे २१	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मुळशी मे. सब रजिस्ट्रार सो. यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती मुळशी यांचे स्थळ सिमेतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव मौजे बावधन खुर्द येथील सिटी सर्व्हे नंबर ५७/१/१३ हिस्सा नंबर ४१५ यावर बांधलेल्या कान्होजी निवास या इमारतीमधील २ रा मजला फ्लॅट नंबर ४ क्षेत्र ८०० चौरस फुट म्हणजेच ७२ चौरस मीटर अशी मिळकत	पुर्वेस : डि पी रोड दक्षिणेस : सर्व्हे नं. ५७/१२ पश्चिमेस : सर्व्हे नं. ५५ उत्तरेस : सर्व्हे नं. ५६
--------------------------------------	--	---	--

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **हिमालय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, बावधन बु. ११, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे, २२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (२६०)

क्रमांक विवआ/स्था.ज./०८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, वाय. व्ही. बोराटे, विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. महादेव गहिनीनाथ काशिद राहणार वाघमारे चाळ मिलिंदनगर, वडगाव मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचेकडील **विजयराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सुदर्शननगर पिंपळे गुरव पुणे ६१ यांचे कर्ज रक्कम रुपये ४,९८,०३४/- (अक्षरी रुपये चार लाख अठ्ठ्यान्नव हजार चवतीस फक्त) व दिनांक १ जून २०१६ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्ट मध्ये नमुद केलेली स्थावर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालतत्तेबाबत कोणी कसलाही करार, गहाण, लिज, लीन, ताबा, खरेदी, हस्तांतर, तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे घडल्यास तर त्याबाबी विजयराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सुदर्शननगर, पिंपळे गुरव पुणे ६१ यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमतेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	ज्या पक्षाविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/१३५६/१७२/ २०१६ दि. ०२/०६/२०१६	श्री. महादेव गहिनीनाथ काशिद, रा. वाघमारे चाळ मिलिंदनगर, वडगाव मावळ जि. पुणे	तुकडी सोलापूर पोट तुकडी तालुका बार्शीमे. सब रजिस्ट्रार सो. बार्शी यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती बार्शी यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे खांडवी येथील गट नंबर ६३ यामधील प्लॉट नंबर २० क्षेत्र २५९० चौ. फुट म्हणजेच २४०.७५ चौ.मी. क्षेत्र असलेला बिनशेती प्लॉट अशी मिळकत	पुर्वेस : ९ मीटर रूंद रस्ता दक्षिणेस : प्लॉट नंबर १९ पश्चिमेस : गट नंबर ८१ पैकी जमीन उत्तरेस : ६ मीटर रूंद रस्ता

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज इतर खर्च इत्यादी होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत **विजयराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सुदर्शननगर, पिंपळे गुरव, पुणे यांच्याकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

श्री. वाय. व्ही. बोराटे,

विशेष वसुली अधिकारी,

पुणे जिल्हा नागरी सहकारी पत. फेडरेशन लिमिटेड.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक प्राससंसा/श्री स्वामी समर्थ ससाका/क.१०२/अ.आ./१६७/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ३ व महाराष्ट्र शासकानकडील दिनांक २५ नोव्हेंबर १९९२ चे आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा अवलंब करून, मी, शशिकांत प. घोरपडे, प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२(१) व कलम १०३ अन्वये-

अ. नोंदणी क्रमांक एस.यु.आर/ए.के.टी./पी.आर.जी/अ/३३/एस, दिनांक १६ मे १९९९ अन्वये नोंदविण्यात आलेला श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना मर्यादित दहिटणे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांस कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क)(दोन) अन्वये समापनात घेण्याचे दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ चे आदेश कायम करणेत येऊन, या संस्थेचा कारभार या आदेशान्वये गुंडाळण्यात येत आहे.

आ. या कार्यालयाचे दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ चे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३(१) अन्वये श्री. प्रमोद बी. देशमुख, सहायक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांची परिसमापक म्हणून केलेली नियुक्ती या आदेशान्वये कायम करणेत येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रसह दिला असे.

शशिकांत घोरपडे,

प्रादेशिक सहसंचालक (साखर),

पुणे विभाग, पुणे.

पुणे, २४ जानेवारी २०१८.

विशेष वसुली अधिकारी यांजकडून

आदेश (२७०)

क्रमांक ६०८/विवअ/वसुली/वि.आ. गरूड/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विलास आनंदराव गरूड (लवादी थकबाकीदार) मुक्काम पोस्ट जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे व श्री. आनंदराव साहेबराव गरूड (सहकर्जदार) मुक्काम पोस्ट बेलसर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेची दावा रक्कम रुपये १३,९०,८५३/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.व.शे. १५% दरा प्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुलीसाठी झालेला खर्च, दावा खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम वसुल करण्यासाठी मौजे बेलसर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ८२१ मधील २ ते ९४ आर पोट खराबा ०० हे. ०६ आर अशी त्यांची संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेत जमिनीचे स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास/बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

परिशिष्ट अ

गावाचे नाव तालुका जिल्हा	कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्यांचे नाव व पत्ता	वसुली दाखला क्र./हुकुमाचा क्र. व दिनांक	क्षेत्र आर	गट क्रमांक	चतुःसिमा
मौजे बेलसर ता. पुरंदर, जि. पुणे	१) श्री. विलास आनंदराव गरूड (लवादी थकबाकीदार) मु.पो. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे २) श्री. आनंदराव साहेबराव गरूड (सहकर्जदार) मु. पो. बेलसर, ता. पुरंदर, जि. पुणे	कलम १०१/ २०९/ २७८/२०१७ दि. १४/०७/ २०१७	२ हे ९४ आर पो. ख. ० हे ०६ आर	८२१	पूर्वेस- गट नं. ८२२ पश्चिमेस- गट नं. ८२० दक्षिणेस- कोथळे रस्ता उत्तरेस- गट नं. ७६५

जर अॅवार्ड प्रमाणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च व दावा खर्च इ. होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेच्या जेजुरी शाखेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या जमिनीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल. व सदर कायदेशीर विक्री प्रक्रियेचा खर्चही प्रतिवादी यांचेकडून वसुल केला जाईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३ मार्च २०१८ रोजी दिला असे.

जयेंद्र रंगनाथ शिंदे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे
द्वारा पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड
तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, ०३ मार्च २०१८.

आदेश (आर-०३२०)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/१५/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, वाय. व्ही. बोराटे, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड**, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सुनिल चंदरराव वाळुंज, रा. मु. पो. लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्याकडील **श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. १६९९८१/- (अक्षरी रु. एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे एक्याऐंशी फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ०१ एप्रिल २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि ह्या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्याबाबी श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	चतुःसिमा
१०१/१६१०/१२६१/२०१७ ३१/१०/२०१७	श्री. सुनिल चंदरराव वाळुंज, रा. मु. पो. लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब. रजिस्ट्रार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती हवेली यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे लोणीकंद येथील गट नं. १५५ मधील पूर्व पश्चिम २७ फूट बाय ३.१७ फूट विट बांधकाम सिमेंट पत्रा अशी घर मिळकत शौचालयासह यासी जुना ग्रामपंचायत मिळकत नं. १८३५ व नवीन ग्रामपंचायत मिळकत नं. १३२९ अशी आहे.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०३२२)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/१६/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, वाय. व्ही. बोराटे, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड**, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. किसन वामन कापरे, रा. मु. पो. पेरणेगांव, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांच्याकडील **श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. १३५२५८/- (अक्षरी रु. एक लाख पस्तीस हजार दोनशे अष्टावन्न फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ०१ एप्रिल २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्या बाबी श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	चतुःसिमा
१०१/१६१०/१२६१/२०१७ ३१/१०/२०१७	श्री. किसन वामन कापरे, रा. मु. पो. पेरणेगांव, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मे. सब. रजिस्ट्रार सो. हवेली यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती हवेली यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे पेरणे येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर ९६७ मधील क्षेत्र १८ फूट बाय १५ फूट म्हणजेच २४० चौ. विट बांधकाम वर पत्रा अशी घर मिळकत.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

वाय. व्ही बोरटे,

विशेष वसुली अधिकारी,

द्वारा पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड,
पुणे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०३२५)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/०५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डी. एस. शेवकरी, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड**, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कृष्णराव पिराजी सेन, रा. सुपा, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्याकडील **कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. ६,५९,७०३/- (अक्षरी रु. सहा लाख एकोणसाठ हजार सातशे तीन फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि ह्या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्या बाबी कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/६६२/६८९/ २०१७/२७/१०/२०१७	श्री. कृष्णराव पिराजी सेन रा. सुपा, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब. रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे सुपे, तालुका बारामती जि. पुणे येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर १४९२ यासी क्षेत्र बखळ जागा दक्षिण उत्तर २९.७ पूर्व पश्चिम १२८.७ मध्ये २०० चौ. फूट पत्राशेड अशी मिळकत.	पूर्वस गट नं. २०८ दक्षिणेस श्री गणेश लोणकर यांचे क्षेत्र पश्चिमेस सुपा चौफुला रस्ता उत्तरेस श्री. मेहबुबभाई बागवान यांचे क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (आर-०३२८)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/०४/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डी. एस. शेवकरी, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड**, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. समीर गफुर शेख, रा. नारोळी, तालुका

बारामती, जिल्हा पुणे यांच्याकडील कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. ८,९१,१४४/- (अक्षरी रु. आठ लाख ऐक्यान्नव हजार एकशे चव्वेचाळीस फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ०१ जून २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत काणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्या बाबी कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/२५१/२०८/ २०१७/१४/७/२०१७	श्री. समीर गफुर शेख रा. नारोळी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब. रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे नारोळी, तालुका बारामती जि. पुणे येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर २७४ दगड विट सिमेंट बांधकाम २५ फूट X २० फूट छत सिमेंट पत्रा क्षेत्र ५०० चौ. फूट तळजागेसह घर मिळकत. तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे. सब. रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती बारामती यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे नारोळी, तालुका बारामती जि. पुणे येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर ३११ दगड विट सिमेंट बांधकाम ३८ फूट X १७ फूट छत लोखंडी पत्रा क्षेत्र ६४६ चौ. फूट तळजागेसह घर मिळकत.	पूर्वस : अंगणवाडी दक्षिणेस : रस्ता पश्चिमेस : श्री. अंकुश सोनावणे यांचे क्षेत्र उत्तरेस : श्री. सिराज व शकुर शेख यांचे क्षेत्र पूर्वस : मारुती मंदिर दक्षिणेस : श्री. समीर शेख यांचे क्षेत्र पश्चिमेस : श्री. गजानन सुर्वे यांचे क्षेत्र उत्तरेस : श्री. बाबासाहेब कांबळे यांचे क्षेत्र

जर अर्वाप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (आर-०३३१)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/०३/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डी. एस. शेवकरी, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. योगेश मोहन चौधरी, रा. खोर, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांच्याकडील कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. १,९४,७६७/- (अक्षरी रु. एक लाख चौऱ्यान्नव हजार सातशे सद्सुष्ट फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक ०१ मे २०१७ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्या बाबी कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/६१/१३५ २०१७/३०/६/२०१७	श्री. योगेश मोहन चौधरी, रा. खोर, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका दौंड मे. सब. रजिस्ट्रार सो. केडगाव यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती दौंड यांचे स्थळ सिमेतील तसेच गाव मौजे वाखारी तालुका दौंड जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर १८१ क्षेत्र ०८ हे. २० आर. पो.ख. ०१ हे ०७ आर असे एकूण क्षेत्र ०९ हे २७ आर यासी आकार ०४ रु. ५६ पै. यापैकी क्षेत्र ०० हे ७१ आर अशी शेतजमीन मिळकत.	पूर्वस : श्री. लक्ष्मण लडके यांचे क्षेत्र दक्षिणेस : श्री. विलास चौधरी यांचे क्षेत्र पश्चिमेस : श्री. विठ्ठल चौधरी यांचे क्षेत्र उत्तरेस : श्री देवानंद घुले यांचे क्षेत्र

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १ मार्च २०१८.

आदेश (आर-०३३४)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/१८/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डी. एस. शेवकरी, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अशोक राजाराम शिंदे, रा. प्लॉट नं. १५६ अ, यशवंत नगर, तळेगाव स्टेशन, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. १५,२५,२७५/- (अक्षरी रु. पंधरा लाख पंचवीस हजार दोनशे पंचाहत्तर फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक १७ जुलै २०१६ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची ह्या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्याबाबी मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/५१८/८१२ २०१६/२७/१०/२०१६	श्री. अशोक राजाराम शिंदे रा. प्लॉट नं. १५६ अ, यशवंत नगर, तळेगाव स्टेशन, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मावळ मे. सब. रजिस्ट्रार सो. मावळ यांचे हद्दीतील तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे तळेगाव दाभाडे येथील सर्व नं. ३० ए, ३१, ३३ आणि ३४ (जुना) नवा सर्वे नं. ३७ ते ४५ यामधील यशवंत नगर कॉलनीमधील बिनशेती प्लॉट नं. १५६ अ, यासी सि.स.नं. १०४ यासी क्षेत्र ३८२.५ चौ.मी. पैकी क्षेत्र ९३ चौ. मी. व त्यावरील बांधकाम क्षेत्र ११३७ चौ. फूट अशी मिळकत.	पूर्वस : सर्वे नं. १०७ दक्षिणेस : प्लॉट नं. १५६ अ पैकी उर्वरीत भाग पश्चिमेस : कॉलनी रस्ता उत्तरेस : सर्वे नं. १०५

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २७ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २७ मार्च २०१८.

आदेश (आर-०३३७)

क्रमांक विवअ/स्थावरजप्ती/१९/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डी. एस. शेवकरी, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड**, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. प्रदीप मारुती भोकरे, रा.घर नं. १२७०, गुरुवार पेठ, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याकडील **मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रु. १४,२१,०००/- (अक्षरी रु. चौदा लाख एकवीस हजार फक्त) वसुलीसाठी त्यांची स्थावर दिनांक २५ जून २०१६ पासून होणारे व्याज सरचार्ज वसुलीखर्च इत्यादि सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणी कसलाही करार गहाण लिज ताबा खरेदी हस्तांतर तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे घडल्यास त्याबाबी मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याबाबतीत रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन :

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचे नाव	मिळकतीचे वर्णन	चतुःसिमा
१०१/२५३/४३४/ २०१६/२८/७/२०१६	श्री. प्रदीप मारुती भोकरे रा.घर नं. १२७०, गुरुवार पेठ, तळेगाव स्टेशन, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मावळ मे. सब. रजिस्ट्रार सो. मावळ यांचे हद्दीतील तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे स्थळ सिमेतील गाव मौजे तळेगाव दाभाडे येथील सि. सर्वे नं. ९८० क्षेत्र ३९.८ व सि. सर्वे नं. ९८१ क्षेत्र ३९.८ चौ. मी. या मिळकतीवर असलेले बांधकामापैकी घर नं. १२७० पुणे हॉटेल व मागे घर असलेली मिळकत ५.०० × २.९० मिटरचे हॉटेल व ५.३० × ३.८० मिटर किचन बेड वर पटई ५.०० × ९.९० मिटरचे बेड दगड विट व मातीत सन १९६२ पूर्वीचे बांधकाम अशी मिळकत.	पूर्वस : केशकर्तनालय व त्यामागे बोळ दक्षिणेस : निर्मला लाडे यांची मिळकत पश्चिमेस : श्री. अगरवाल व नांगरे यांची मिळकत उत्तरेस : सार्वजनिक रस्ता

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली स्थावर मिळकत जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २७ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

डी. एस. शेवकरी,
विशेष वसुली अधिकारी,
द्वारा पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड,
पुणे.

पुणे, २७ मार्च २०१८.

आदेश (आर-०३४१)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/२८/स्थावर जप्ती/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, लक्ष्मण श्रीपती वाल्हेकर, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कैलास कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर, यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १२,५८,३३९/- + दिनांक १६ एप्रिल २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/५९४/१०९८/२०१७ दिनांक २५ सप्टेंबर २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. कैलास कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर श्री. हनुमंत बाळासो. टिळेकर

२) श्री. लक्ष्मण कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर

३) श्री. भिमराव यशवंत टिळेकर

४) श्री. महेंद्र कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर १३७५, एकूण ०० क्षेत्र हे. ३४ आर पैकी श्री. कैलास कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर, श्री. लक्ष्मण कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर, श्री. सुभाष कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर, श्री. महेंद्र कृष्णा उर्फ कृष्णाजी टिळेकर यांचे मालकीची ०० हेक्टर क्षेत्र १३ आर शेतजमीन यासी चतुःसिमा - पूर्वेस रस्ता, दक्षिणेस - द्रोपदाबाई मुरलीधर टिळेकर यांची मिळकत, पश्चिमेस श्री. शंकर टिळेकर, उत्तरेस श्री. राजाराम टिळेकर मिळकत. त्यामधील दगड, माती व सदर मिळकतीत जाणयेण्याच्या रस्त्याच्या हक्कासहीत सर्व तदंगभूत वस्तु सहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रसह दिलेला आहे.

लक्ष्मण श्रीपती वाल्हेकर,

विशेष वसुली अधिकारी,

द्वारा डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,
उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, २९ डिसेंबर २०१८.

आदेश (आर-०३४२)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/२९/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनिल आबुराव तांबे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४१२२०२ महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. प्रविण तानाजी हरपळे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १३,८८,९७५/- + दिनांक १६ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी तारण दिलेली श्री. उत्तम काळूराम कांचन यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/६०१/८८४/२०१७ दिनांक १४ ऑगस्ट २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. प्रविण तानाजी हरपळे २) श्री. उत्तम काळूराम कांचन

३) सौ. शोभा उत्तम कांचन ४) भीमराव काळूराम कांचन

५) श्री. जगन्नाथ तानाजी हरपळे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे बोरीभडक, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७०, एकूण क्षेत्र ०२ हे. ९९ आर अधिक पो. ख. पैकी १३ आर एकूण क्षेत्र ०३ हेक्टर १२ आर पैकी श्री. उत्तम काळुराम कांचन यांचे मालकी हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर क्षेत्र ३३ आर अधिक ०० हे ०२ आर पो. ख. मिळून एकूण क्षेत्र ०० हे. ३५ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा - पुर्वेस गट नं. ७० पैकी उर्वरित मिळकत, पश्चिमेस - गट नं. ७० पैकी उर्वरित मिळकत, दक्षिणेस श्री. भोलू प्रभु कांचन यांची मिळकत, उत्तरेस गट नंबर ७१.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, ८ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०३४४)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/३०/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनिल आबुराव तांबे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४१२२०२ महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. कैलास काळुराम कांचन, यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १६,२६,७८८/- + दिनांक १ जुलै २०१३ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी श्री. भीमराव काळुराम कांचन यांनी कर्जास रजि. गहाणखतान्वये तारण दिलेली मौजे बोरीभडक तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७६ एकूण क्षेत्र ०९ हेक्टर ६९ आर अधिक पो. ख. ०१ हेक्टर ३३ आर मिळून एकूण क्षेत्र ११ हेक्टर ०२ आर पैकी श्री. भीमराव काळुराम कांचन यांचे नावावरील ०० हेक्टर ९४ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर १५ आर असे एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ०९ आर शेतजमीन मिळकत, हि स्थावर मालमत्ता ह्या आदेशाद्वारे जप्त करण्यात आलेली आहे. आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/५२/१८९/२०१६ दिनांक १३ जून २०१६.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. कैलास काळुराम कांचन २) सौ. शोभा उत्तम कांचन

३) श्री. तुषार उत्तम कांचन ४) श्री. भीमराव काळुराम कांचन

५) श्री. प्रसाद नरसिंग कांचन

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे बोरीभडक, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७६, एकूण ०९ हे क्षेत्र ६९ आर अधिक पो. ख. पैकी ०१ हेक्टर ३३ आर एकूण क्षेत्र ११ हेक्टर ०२ आर पैकी श्री. भीमराव काळुराम कांचन यांचे नावावरील ०० हेक्टर ९४ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर १५ आर असे एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ०९ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा - पुर्वेस - गावाकडे जाणारा रस्ता, दक्षिणेस - श्री. सोपान दत्तु कांचन यांची मिळकत, पश्चिमेस - ओढा, उत्तरेस श्री. विलास विक्रम कांचन यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, ८ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०३४७)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/२७७/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनिल आबुराव तांबे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन,

तालुका हवेली, जिल्हा पुणे-४१२२०२ महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गोपाळ मोहनलाल अग्रवाल (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १७,४०,२५५/- + दिनांक १ सप्टेंबर २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी दिलेली श्री. गोपाळ मोहनलाल अग्रवाल (ऋणको) यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/८५८/८५२/२०१५ दिनांक २२ डिसेंबर २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. गोपाळ मोहनलाल अग्रवाल
- २) सौ. स्मिता गोपाळ अग्रवाल
- ३) श्री. नितीन घेवरचंद धोका
- ४) सौ. सोनल आनंद अग्रवाल.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ६२४ यासी एकूण क्षेत्र ०० हे क्षेत्र ६७ आर अधिक पो. ख. पैकी श्री. १५ आर एकूण क्षेत्र ०० हेक्टर ८२ आर पैकी श्री. गोपाळ मोहनलाल अग्रवाल यांचे अविभक्त हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर क्षेत्र २५ आर अधिक ०० हे ६.५ आर मिळून एकूण क्षेत्र ०० हे. ३१.५ आर मोकळा प्लॉट मिळकत.

चतुःसिमा - पुर्वेस गट नं. ६२० व श्री. ज्ञानदेव बाबु कांचन यांची मिळकत, पश्चिमेस - श्री. जीवन कैलास कांचन यांची मिळकत, दक्षिणेस गट नं. ६२५ व श्री. तानाजी कांचन यांची मिळकत, उत्तरेस गट नंबर ६२० व श्री. वाल्मीक कांचन यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

सुनिल आबुराव तांबे,

विशेष वसुली अधिकारी,

द्वारा डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,
उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, २७ डिसेंबर २०१८.

आदेश (आर-०३४८)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/३१/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, लक्ष्मण चंद्रकांत हेंद्रे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४१२२०२ महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. शत्रुघ्न विठ्ठलराव साळुंके (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ४९,८५,७५८/- + दिनांक १ ऑक्टोबर २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी रजि. गहाणखतान्वये तारण दिलेली खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/११२६/१५६९/२०१७ दिनांक २६ डिसेंबर २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. शत्रुघ्न विठ्ठलराव साळुंके २) सौ. ज्योती शत्रुघ्न साळुंके
- ३) श्री. विलास विश्वनाथ देशपांडे ४) श्री. किसन रामभाऊ कानडे
- ५) श्री. प्रमोद बाळासाहेब चरवड

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे दाळींब, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील गट नंबर १२७४, यासी एकूण ०२ हे. ०१ आर पैकी श्री. शत्रुघ्न विठ्ठलराव साळुंके (जामीनदार) यांचे मालकी हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर क्षेत्र ३६ आर चा प्लॉट मिळकत.

चतुःसिमा - पुर्वेस गट नं. १२७४ मधील श्री. इमाम मुल्ला यांची मिळकत. पश्चिमेस - येणेगुर शिव. दक्षिणेस गट नंबर १२७४ मधील श्री. मुल्ला यांची मिळकत, उत्तरेस सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १० फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १० फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०३५०)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/३१/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, लक्ष्मण चंद्रकांत हेंद्रे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४१२२०२ महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विलास विश्वनाथ देशपांडे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २६,५२,५७७/- + दिनांक १ ऑक्टोबर २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी रजि. गहाणखतान्वये तारण दिलेली श्री. शत्रुघ्न विठ्ठलराव साळुंके (जामीनदार) यांचे नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/११२६/१५६९/२०१७ दिनांक २६ डिसेंबर २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. विलास विश्वनाथ देशपांडे २) श्री. शत्रुघ्न विठ्ठलराव साळुंके

३) श्री. संतोष साहेबराव सोनवणे ४) श्री. सुनिल भगवंतराव बोन्हाडे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे दाळींब, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील गट नंबर १२७४, यासी एकूण क्षेत्र ०२ हे. ०१ आर पैकी श्री. शत्रुघ्न विठ्ठलराव साळुंके (जामीनदार) यांचे मालकी हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर क्षेत्र ३६ आर चा प्लॉट मिळकत.

चतुःसिमा - पुर्वेस गट नं. १२७४ मधील श्री. इमाम मुल्ला यांची मिळकत. पश्चिमेस - येणेगुर शिव. दक्षिणेस गट नंबर १२७४ मधील श्री. इमाम मुल्ला यांची मिळकत, उत्तरेस सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १० फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

लक्ष्मण चंद्रकांत हेंद्रे,

वसुली अधिकारी,

द्वारा डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,

उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, १० फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०३८२)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१३/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सोमेश्वर उर्फ सोमनाथ विलास आखाडे, (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १,६९,५०४/- + दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च व इतर खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्रीमती रंजना विलास आखाडे, श्री. ज्ञानेश्वर विलास आखाडे, श्री. सोमनाथ विलास आखाडे, सौ. सुनिता संभाजी कुल, सौ. कुसुम काशिनाथ केसवड, सौ. सुशिला बाळासो. भापकर व सौ. शंकुतला तुकाराम आखाडे यांचे मालकीचे खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१२३२/८१/२०१६ दिनांक १२ एप्रिल २०१६.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. सोमेश्वर उर्फ सोमनाथ विलास आखाडे रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
- २) श्री. मनोज रोहिदास आखाडे रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
- ३) श्री. परशुराम रंगनाथ आखाडे रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
- ४) सौ. शंकुतला तुकाराम आखाडे रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
- ५) सौ. कुसुम काशिनाथ केसवड रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
- ६) श्रीमती रंजना विलास आखाडे रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
- ७) सौ. सुशिला बाळासो. भापकर रा. दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.
- ८) सौ. सुनिता संभाजी कुल रा. खामगाव, कुलवस्ती, तालुका दौंड, जिल्हा पुणे.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे रा. कासुर्डी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ५३ एकूण क्षेत्र ०० हेक्टर ५६ आर श्रीमती रंजना विलास आखाडे, श्री. ज्ञानदेव विलास आखाडे, श्री. सोमनाथ विलास आखाडे, सौ. सुनिता संभाजी कुल, सौ. कुसुम काशिनाथ केसवड, सौ. सुशिला बाळासो. भापकर व सौ. शंकुतला तुकाराम आखाडे यांचे मालकीचे शेतजमीन पैकी क्षेत्र ०० हेक्टर क्षेत्र १५ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा - पुर्वेस कॅनॉल पश्चिमेस - सौ. रंजना विलास आखाडे यांची मिळकत, दक्षिणेस श्री. मारुती गेनबा आखाडे यांची मिळकत, उत्तरेस श्री. उत्तम साहेबराव आखाडे यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, ३१ मे २०१८.

आदेश (आर-०३५२)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/३३/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. वाल्मिक नवनाथ साळुंके, (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १५,३८,६४९/- + दिनांक १ नोव्हेंबर २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१७१६/१९८५/२०१८ दिनांक १२ फेब्रुवारी २०१८.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. वाल्मीक नवनाथ साळुंके
- २) श्री. आदिनाथ संपत कोलते
- ३) श्री. आबाजी लक्ष्मण जाधव
- ४) श्री. हेमंत सर्जेराव दिवेकर
- ५) सौ. सोनाली वाल्मीक साळुंके
- ६) सौ. प्रार्थना हेमंत दिवेकर
- ७) श्री. भाऊसाहेब बबन हरपळे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर २०४ यासी क्षेत्र १० हेक्टर १२ आर अधिक पो. ख. २ हेक्टर ४७ आर मिळून एकूण क्षेत्र १२ हेक्टर ५९ आर पैकी सौ.सोनाली वाल्मीक साळुंके यांचे मालकी व ताबेवहिवाटीचे क्षेत्र ०२ हेक्टर ८० आर मिळकत.

चतुःसिमा - गट नं. २०५ हि मिळकत, दक्षिणेस- गट नं. २०४ पैकी उर्वरित मिळकत, पश्चिमेस गट नं. २०२, २०३ या मिळकती, उत्तरेस गट नं. २०२ हि मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे हडपसर शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०३५४)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/३/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विजय जनार्दन मचाले, (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १७,६८,८३३/- + दिनांक १६ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. अरुण माधव महाडीक यांचे मालकीचे खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१६०/३२९/२०१५ दिनांक १० ऑगस्ट २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. विजय जनार्दन मचाले
- २) श्री. किशोर विलास कांचन
- ३) श्री. मोहन नामदेव कुदळे
- ४) श्री. अरुण माधव महाडीक

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ५८२ एकूण क्षेत्र ०० हेक्टर २८ आर श्री. अरुण माधव महाडीक यांचे नावावरील शेतजमीन मिळकत.

यासी चतुःसिमा - पूर्वेस- श्री. अरुण माधव महाडीक व श्री. वसंत माधव महाडीक यांची मिळकत,
दक्षिणेस- श्री. बन्सी काळुराम महाडीक व श्री. माधव काळुराम महाडीक यांची मिळकत,
पश्चिमेस- श्री. किसन महाडीक व श्री. पोपट महाडीक व बाळू महाडीक यांची मिळकती,
उत्तरेस- श्री. बन्सी काळुराम महाडीक व माधव काळुराम महाडीक यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २८ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २८ मे २०१८.

आदेश (आर-०३५६)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/४/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मच्छिंद्र काळुराम जवळकर, (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २,६१,२४६/- + दिनांक १ जुलै २०१३ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी सौ. संगिता मच्छिंद्र जवळकर यांनी कर्जास संमतीने तारण दिलेली मौजे बोरीऐंदी, तालुका दोंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७९० एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ०३ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर ०५ आर मिळून एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ०८ आर पैकी सौ. संगिता मच्छिंद्र जवळकर यांचे नावावरील ०० हेक्टर ६८.६६ आर शेतजमीन मिळकत यापैकी ११ आर शेतजमीन मिळकत, हि स्थावर मालमत्ता ह्या आदेशाद्वारे जप्त करण्यात आलेली आहे. आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/५२/१८९/२०१६ दिनांक १३ जून २०१६.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. मच्छिंद्र काळुराम जवळकर
- २) श्री. दत्तात्रय तुळशिराम कुंभारकर
- ३) श्री. रामराव हरिभाळू खटाटे
- ४) सौ. संगिता मच्छिंद्र जवळकर

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे बोरीऐंदी, तालुका दोंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७९० यासी क्षेत्र १ हेक्टर ०३ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर ०५ आर मिळून एकूण क्षेत्र १ हेक्टर ०८ आर पैकी सौ. संगिता मच्छिंद्र जवळकर यांचे नावावरील क्षेत्र ०० हेक्टर ६८.६६ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा - पूर्वेस - श्री. मुरलीधर भोसेकर यांची मिळकत, दक्षिणेस- श्री. संतोष कुंडलीक तावरे यांची मिळकत, पश्चिमेस- श्री. गोविंद भोसेकर यांची मिळकत, उत्तरेस-श्री. संतोष कुंडलीक तावरे यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २८ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २८ मे २०१८.

आदेश (आर-०३५८)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/५/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अर्जुन गंगाराम बोराटे(ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ३१,६८९/- + दिनांक १ ऑगस्ट २०१४ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/४२२/५१०/२०१४ दिनांक ७ ऑक्टोबर २०१४.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. अर्जुन गंगाराम बोराटे

२) श्री. सुनिल बबनराव गायकवाड

३) श्री. अमोल राजेंद्र टिळेकर

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे नांदुर, तालुका दोंड, जिल्हा पुणे येथील ग्रामीण मिळकत नंबर १८१, दक्षिणमुखी दगडविट सिमेंट वरती रुफ सिमेंट पत्रा, पु. प. ३३ × ४३.१५ द. उ. = ४९५ चौ. फूट खोल्या तीन, ओटा २२×१०=२२० चौ. फूट व किराणा दुकान १०×१०=१०० चौ. फूट तसेच खालील जागा, अर्जुन गंगाराम बोराटे व सौ. चंद्रकला अर्जुन बोराटे यांचे नावावरील घर मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २९ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २९ मे २०१८.

आदेश (आर-०३६०)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/६/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गणेश मारुती कोळपे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ७८,६५०/- + दिनांक १ मे २०१६ पासून द.सा.द.शे १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री. मारुती देवबा कोळपे व सौ. सुभद्राबाई मारुती कोळपे (जामीनदार) यांनी तारण दिलेली त्यांचे नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/२२५/३७९/२०१६ दिनांक १२ जुलै २०१६.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. गणेश मारुती कोळपे, २) श्री. प्रल्हाद बबन माने, ३) सुधीर गोविंद तांबे

४) श्री. मारुती देवबा कोळपे, ५) सौ. सुभद्राबाई मारुती कोळपे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे खामगांव बु. तांबेवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे येथील घर मिळकत श्री. मारुती देवबा कोळपे व सौ. सुभद्राबाई मारुती कोळपे (जामीनदार) यांचे नावावरील पुर्वाभिमुख दगड विट सिमेंट बांधकाम छतसिमेंट पत्रा पु.प. १५ द. उ. ३२ = ४८० चौ. फूट समोर पडवी १०×२२=२२० चौ. फूट शेजारी स्वयंपाक खोली बांधकाम १०×१० चौ. फूट उत्तरेस शौचालय बांधकाम ४×४ चौ. यासी ग्रा.मि.नंबर १०९२ ही मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २९ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २९ मे २०१८.

आदेश (आर-०३६२)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/७/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रमेश रावसाहेब पवार (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ९,९४,३३२/- + दिनांक १ नोव्हेंबर २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. रमेश रावसाहेब पवार यांचे मालकीचे खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१७१७/१९८६/२०१७ दिनांक १२ फेब्रुवारी २०१८.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. रमेश रावसाहेब पवार २) श्री. सौ. माधुरी रमेश पवार ३) श्री. राहुल रमेश पवार

४) श्री. राजेश बाळु चौरे ५) काशिनाथ जंगलू कांबळे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे मांजरी बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील सर्वे नं. ९४ हिस्सा नं. ३ अ/१ब/१०१, क्षेत्र ०० हेक्टर १४ आर या मिळकतीवर बांधलेल्या साई अमर सोसायटी ए इमारतीतील पाचव्या मजल्यावरील प्लॉट नंबर ५९ यासी क्षेत्र ४५६ चौ. फूट म्हणजेच ४२.३७ चौ. मीटर यासी ग्रामपंचायत मिळकत नंबर नवीन १/१२३८/५१ व जुन नंबर १/०७४६/५१, श्री. रमेश रावसाहेब पवार यांचे नावावरील मिळकत.

पुर्वेस - प्लॉट नंबर ५८ (अरुणा तुपे)

दक्षिणेस - तुपे यांचा ओपन प्लॉट

पश्चिमेस - प्लॉट नंबर ६० (श्री. परब)

उत्तरेस - लिफ्ट आणि प्लॉट नंबर ५६

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३० मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, ३० मे २०१८.

आदेश (आर-०३६४)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. चांगदेव तुकाराम कोळपे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १०,२५,६८७/- + दिनांक १ मे २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी रजि. गहाणखतान्वये तारण दिलेली श्री. चांगदेव तुकाराम कोळपे यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/६०७/८९०/२०१७ दिनांक १४ ऑगस्ट २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. चांगदेव तुकाराम कोळपे २) सौ. सप्रिया चांगदेव कोळपे

३) श्री. भानुदास रंभाजी कोळपे ४) श्री. अतुल शिवाजी आखाडे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे उंडवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट ३५२ यासी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर २३ आर पैकी श्री. चांगदेव तुकाराम कोळपे यांचे मालकी हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र ०० हेक्टर २३ आर शेतजमीन मिळकत,

चतुःसिमा पुर्वेस सदर गट नंबर ३५२ पैकी रस्ता, पश्चिमेस - सदर गट नंबर ३५२ पैकी रुपनवर यांची मिळकत, दक्षिणेस - सदर गट नंबर ३५२ पैकी श्री. भिवाजी कोळपे यांची मिळकत, उत्तरेस - श्री. आक्हाळे यांची मिळकत.

२) मौजे उंडवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट ३५८ यासी एकूण क्षेत्र ०२ हेक्टर ०८ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर ०१ आर मिळून एकूण ०२ हेक्टर १८९ आर पैकी श्री. चांगदेव तुकाराम कोळपे यांचे मालकी हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र ०० हेक्टर ३४ आर शेतजमीन मिळकत,

चतुःसिमा पुर्वेस सदर गट नंबर ३५८ पैकी रस्ता, पश्चिमेस - सदर गट नंबर ३५८ पैकी रुपनवर यांची मिळकत, दक्षिणेस - सदर गट नंबर ३५८ पैकी श्री. भालचंद्र पिंगळे यांची मिळकत, उत्तरेस - श्री. कोद्रे यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २८ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २८ मे २०१८.

आदेश (आर-०३६६)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१४/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. श्रीमंत नारायण लांडगे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ७२,७३१/- + दिनांक १६ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. श्रीमंत नारायण लांडगे यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१५६/३२५/२०१५ दिनांक १० ऑगस्ट २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. श्रीमंत नारायण लांडगे २) श्री. सिध्दु आप्पा घारगे

३) श्री. संतोष किसन मोळक ४) श्री. नवनाथ निवृत्ती गायकवाड

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे लोणीकाळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट ४७ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ३२ आर पैकी श्री. श्रीमंत नारायण लांडगे यांचे मालकी हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र ०० हेक्टर ००.५ आर व त्यावरील घर मिळकत.

चतुःसिमा पुर्वेस - कुंभार यांची मिळकत, दक्षिणेस - १० फूटी रस्ता, पश्चिमेस - श्री. भास्कर यांची मिळकत, उत्तरेस - श्री. सिध्दु गायकवाड यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, ३१ मे २०१८.

आदेश (आर-०३६८)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१५/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राजेंद्र दामोदर भगत (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ३,१०,११८/- + दिनांक १ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. दामु उर्फ दामोदर यशवंत भगत यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१५८/३२७/२०१५ दिनांक १० ऑगस्ट २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. राजेंद्र दामोदर भगत २) श्री. मनोहर शामराव भगत

३) श्री. कैलास शंकर काळे ४) श्री. दामोदर उर्फ दामु यशवंत भगत

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे रिसे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट नंबर १५९ यासी एकूण क्षेत्र ०८ हेक्टर १५ आर पैकी पो. ख. ०८ हेक्टर ३७ आर यापैकी श्री. दामु उर्फ दामोदर भगत यांचे मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ०१ हेक्टर ५९ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा पुर्वेस - सदर गटापैकी श्री. शामराव भगत यांची मिळकत, दक्षिणेस - गट नंबर १६१, पश्चिमेस - सदर गटापैकी श्री. बाबुराव यशवंत भगत यांची मिळकत, उत्तरेस - गट नंबर १६३.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रासह दिलेला आहे.

पुणे, २८ मे २०१८.

आदेश (आर-०३७०)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/२/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, सौ. लतिका नानासाहेब टिळेकर (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २,६३,०८४/- + दिनांक १६ सप्टेंबर २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. नाना शामराव टिळेकर यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/७८४/८२२/२०१५ दिनांक १ डिसेंबर २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) सौ. लतिका नानासाहेब टिळेकर २) श्री. चंद्रकांत भिमराव टिळेकर

३) श्री.नानासो. शामराव टिळेकर ४) श्री. हेमंत नानासो. टिळेकर

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर १३३२ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ४१ आर पैकी श्री. नाना शामराव टिळेकर यांचे मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर १०.२५ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा पुर्वेस - श्री. राजाराम दामोदर टिळेकर यांची मिळकत, दक्षिणेस - श्री. रतन शिवाजी टिळेकर यांची मिळकत, पश्चिमेस - श्री. बबन साहादु टिळेकर यांची मिळकत, उत्तरेस - श्री. इंद्रभान काशिनाथ टिळेकर यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २८ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, २८ मे २०१८.

आदेश (आर-०३७२)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/८/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रोहिदास वसंत शिंदे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २,७५,०४८/- + दिनांक १ फेब्रुवारी २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली मौजे शिंदेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील श्री. वसंत भगवंत शिंदे यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१६३०/१५३/२०१७ दिनांक ०२ मे २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. रोहिदास वसंत शिंदे २) श्री. वसंत भगवंत शिंदे

३) श्री. प्रविण अर्जुन म्हस्के ४) श्री. हरिभाऊ नामदेव शिंदे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे शिंदेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर २६८ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ३३ आर अधिक पा. ख. ०२ आर मिळून एकूण क्षेत्र ०० हेक्टर ३५ आर यापैकी श्री. वसंत भगवंत शिंदे यांचे मालकी हिस्श्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर ३३ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा पुर्वेस - श्री. सुखदेव म्हस्कू शिंदे यांची मिळकत, दक्षिणेस - संपत भीकू शिंदे यांची मिळकत, पश्चिमेस - श्री. उत्तम गुलाब शिंदे यांची मिळकत, उत्तरेस - श्री. बापुराव बाबुराव शिंदे यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २९ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, २९ मे २०१८.

आदेश (आर-०३७४)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/९/स्थावर जप्ती/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, सौ. सुरेखा राजेंद्र कांचन (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ५,३६,९९९/- + दिनांक १६ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली सौ. सुरेखा राजेंद्र कांचन (ऋणको) यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१६२५/१४८/२०१७ दिनांक ०२ मे २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) सौ. सुरेखा राजेंद्र कांचन २) श्रीमती पुष्पा राजेंद्र काळे

३) श्री. साहेबराव आनंदराव खेडेकर ४) श्री. रोहिदास काशिनाथ आखाडे

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ८२९ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर २३ आर यापैकी सौ. सुरेखा राजेंद्र कांचन यांचे असलेली क्षेत्र ०० हेक्टर ०१ आर हि मिळकत व त्यावरील आर.सी.सी बांधकाम केलेली दोन दुकाने यासी क्षेत्र २१.६ बाय १७.६ एकूण ३८०.१६ चौरस फूट व २१.६ बाय १७.६ एकूण ३८०.१६ चौरस फूट असे एकूण क्षेत्र ७६०.३ चौरस फूट यासी ग्रा. मि. नं. जुना २/०९५९ व नवीन ४/००६७३ असा आहे.

चतुःसिमा पुर्वेस - श्री. टेहरे यांची मिळकत पश्चिमेस - श्री. महात्मा गांधी विद्यालय रोड, दक्षिणेस श्री. पांडुरंग कांचन यांची मिळकत, उत्तरेस - रस्ता व त्या पलीकडे पुष्पा काळे यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, ३१ मे २०१८.

आदेश (आर-०३७६)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१०/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विशाल विठ्ठल चौधरी (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २८,९७,८२५/- + दिनांक १ मे २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. विठ्ठल साहेबराव चौधरी यांच्या मालकीचे खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/५८८/१०१७/२०१७ दिनांक २५ सप्टेंबर २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. विशाल विठ्ठल चौधरी, २) श्री. विठ्ठल साहेबराव चौधरी, ३) सौ. सिमा विठ्ठल चौधरी, ४) श्री. रेवननाथ साहेबराव चौधरी,

५) श्री. बाळासाहेब साहेबराव चौधरी ६) सौ. भामाबाई मोहन दोरगे, ७) सौ. कोमल विशाल चौधरी ८) श्री. अमोल पांडुरंग खेडेकर,

९) श्री. मच्छिंद्र सावळाराम चौधरी

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे नायगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील अ) गट नंबर ४७५ यासी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ३० आर अधिक पो. ख. ०० हेक्टर २२ आर असे एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ५२ आर यापैकी श्री. विठ्ठल साहेबराव चौधरी यांचे मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर २१ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा पुर्वेस - रस्ता, दक्षिणेस - तुकाराम घाडगे यांची मिळकत, पश्चिमेस - श्री. केसकर यांची मिळकत, उत्तरेस - श्री. देवदास आंबेकर यांची मिळकत.

ब) गट नंबर ३३१ यासी क्षेत्र ०२ हेक्टर १० आर अधिक पो. ख. ०० हेक्टर ३२ आर असे एकूण क्षेत्र ०२ हेक्टर ४२ आर यापैकी श्री. विठ्ठल साहेबराव चौधरी यांचे मालकीचे क्षेत्र ०० हेक्टर ११.५ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसिमा पुर्वेस - श्री. वसंत चौधरी यांची मिळकत, दक्षिणेस रेवननाथ चौधरी यांची मिळकत, पश्चिमेस श्री. बाळासाहेब चौधरी यांची मिळकत, उत्तरेस थेऊर नायगाव रोड.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, ३१ मे २०१८.

आदेश (आर-०३७८)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/११/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गोकुळ रोहिदास गोते (ऋणको) यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ७,१६,७८९/- + दिनांक १६ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च व इतर खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. गोकुळ रोहिदास गोते यांच्या मालकीचे खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणेबाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१४२/२८८/२०१५ दिनांक १३ जुलै २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. गोकुळ रोहिदास गोते २) श्री. संजय भानुदास कुंजीर

३) श्री. संदिप शिवाजी आतकिरे ४) सौ. निर्मला गोकुळ गोते

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे बिवरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर २८९ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ९१ आर अधिक पो. ख. ३० आर असे मिळून एकूण क्षेत्र ०१ हेक्टर २१ आर यापैकी श्री. गोकुळ रोहिदास गोते यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर ४० आर शेतजमीन मिळकत.

चतुःसीमा पूर्वस - श्री. नितीन नाणेकर यांची मिळकत, दक्षिणेस - नितीन नाणेकर यांची मिळकत, पश्चिमेस - रोड, उत्तरेस - रोड.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रसह दिलेला आहे.

पुणे, ३१ मे २०१८.

आदेश (आर-०३८०)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१२/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अशोक नामदेव म्हस्के (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १,४३,९८३/- + दिनांक १६ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च व इतर खर्च वसुलीसाठी तारण दिलेली श्री. अशोक नामदेव म्हस्के यांच्या मालकीची खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे, तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणेबाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१५४/३२३/२०१५ दिनांक १० ऑगस्ट २०१५.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. अशोक नामदेव म्हस्के २) श्री. नानाजी शंकर म्हस्के

३) श्री. बाळासो. तुकाराम म्हस्के

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ३०८ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ११ आर यापैकी श्री. अशोक नामदेव म्हस्के यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र ०० हेक्टर ०५ आर शेतजमीन व त्यावरील बांधकाम मिळकत.

चतुःसीमा पूर्वस - श्री. बापूसाहेब दिनकर म्हस्के यांची मिळकत, दक्षिणेस - रोड, पश्चिमेस - श्री. साहेबराव नामदेव म्हस्के यांची मिळकत, उत्तरेस - श्री. संभाजी सदाशिव म्हस्के यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळी कांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

सुनिल आबुराव तांबे,

वसुली अधिकारी,

द्वारा डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,
उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, ३१ मे २०१८.

आदेश (आर-०३८४)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१६/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. गोरख विठ्ठल तनपुरे (ऋणको) यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ४१,२१,३२३/- + दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च व इतर खर्च वसुलीसाठी रजि. गहाणखतान्वये तारण दिलेली श्रीमती बेबी खंडु उंद्रे, श्री. दत्तु उर्फ दत्तात्रय खंडु उंद्रे, श्री. सुनिल खंडु उंद्रे व सौ. मनिषा उर्फ मिना सुरेश येनपुरे यांचे नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणेबाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/६०७/८९०/२०१७ दिनांक १४ ऑगस्ट २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. गोरख विठ्ठल तनपुरे, २) सौ. पल्लवी गोरख तनपुरे, ३) श्रीमती बेबी खंडु उंद्रे ४) श्री. दत्तु उर्फ दत्तात्रय खंडु उंद्रे, ५) श्री. सुनिल खंडु उंद्रे ६) मनिषा उर्फ मिना सुरेश येनपुरे ७) सौ. जयश्री दत्तात्रय उंद्रे ८) सौ. सोनाली सुनिल उंद्रे ९) श्री. गोरख तात्याभाऊ हरगुडे १०) अँटनी जोसेफ पिंटो.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे कोलवडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ६३५ यासी एकूण क्षेत्र ०४ हेक्टर ९६ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर ०३ आर असे एकूण क्षेत्र ४ हेक्टर ९९ आर यापैकी श्रीमती बेबी खंडु उंद्रे, श्री. दत्तु उर्फ दत्तात्रय खंडु उंद्रे, श्री. सुनिल खंडु उंद्रे व सौ. मनिषा उर्फ मिना सुरेश येनपुरे यांचे मालकीचे क्षेत्र ०१ हेक्टर ६५ आर अधिक पो. ख. ०० हेक्टर ०१ आर असे एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ६६ आर यापैकी (पो.ख. सोडुन) ०० हेक्टर ६० आर शेतजमीन मिळकत.

चतुःसीमा पूर्वस - सदर गट नंबर ६३५ पैकी श्रीमती बेबी खंडु उंद्रे, दत्तु उर्फ दत्तात्रय खंडु उंद्रे, श्री. सुनिल खंडु उंद्रे व सौ. मनिषा उर्फ मिना सुरेश येनपुरे यांची उर्वरीत मिळकत, दक्षिणेस - सदर गट ६३५ पैकी श्री. दिनकर शंकर उंद्रे व इतर यांची मिळकत, पश्चिमेस - सदर गट नंबर ६४४ पैकी श्री. शशिकांत पुणेकर व गणेश पुणेकर यांची मिळकत, उत्तरेस - सदर गट नंबर ६४५ पैकी श्री. शांताराम गायकवाड यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळी कांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १९ जून २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

लक्ष्मण श्रीपती वाल्हेकर,

वसुली अधिकारी,

द्वारा डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,
उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, १९ जून २०१८.

आदेश (आर-०३८६)

क्रमांक /विवअ./१५६/६१/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्यातील पोटकलमाचे अन्वये मला मिळालेल्या अधिकारास अनुसरून नितीन रामभाऊ खोडदे, पुणे वसुली विभाग, पुणे कर्जदार मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला यांच्या मालकी हक्काची खाली क्रमांक २ मध्ये वर्णिलेली त्यांच्या मालकी वहिवाटीची मिळकत या आदेशाने जप्त करीत आहे.

२) जप्त करण्यात आलेल्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

एम. आय. डी. सी. बारामती तालुका बारामती, जिल्हा पुणे या हद्दीतील प्लॉट नं. पी. ओ. पी. ई-५, इमारतीचे नाव महादेव, ब्लॉक न. ० एम. आय. डी. सी. एरीया मधील क्षेत्र ९५.०० स्क्वे. मीटरवर बांधण्यात आलेली इमारत मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला यांच्या हिश्याची मिळकत.

३) मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला आणि त्यांचे प्रतिनिधी अगर दलाल यांना सदर मालमत्तेची विक्री करणे अगर त्यावर बोजा निर्माण करणे अगर सदर मालमत्तेचे कोणत्याही तऱ्हेने हस्तांतरण करणे यास या आदेशाने प्रतिबंध करण्यात येत आहे.

४) तमाम लोकांस कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या आणि जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेबाबत मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला यांचे प्रतिनिधी अगर दलाल यांचेबरोबर कसलाही कोणताही व्यवहार करू नये. या आदेशाविरुद्ध कोणास कोणत्याही स्वरूपाची हरकत घेणे असल्यास / नोंदविणे असल्यास खाली सही करणार यांना लेखी पुराव्यानिशी ८ दिवसात कळविण्यात यावे, अन्यथा अशी कोणतीही हरकत नाही असे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल. या आदेशाविरुद्ध यदाकदाचित कोणाही इसमाने वरील मिळकतीबाबत मे. महादेव एंटरप्रायजेस प्रो. नथुराम सिताराम घटेला अगर त्यांचे प्रतिनिधी, अगर दलाल यांचेबरोबर व्यवहार केल्यास सदर व्यवहार खाली सही करणार व धनको / ऑवार्ड धारण करणार दि. महानगर को-ऑप. बँक लिमिटेड, यांचेवर बंधनकारक राहणार नाही, यांची सर्वांनी नोंद घ्यावी.

५) कर्जदार मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला यांनी हा आदेश मिळाल्यापासून आठ दिवसाचे आत रक्कम अद्यापी रक्कम रुपये ५,६७,६५०.००/- + दिनांक १ ऑक्टोबर २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, खर्च, शासकीय अधिभार इत्यादी रकमेचा भरणा दि. महानगर को-ऑप. बँक लिमिटेड, पुणे यांचेकडे समक्ष करावा.

६) जर यदाकदाचित कर्जदार मे. महादेव एंटरप्रायजेस प्रो. नथुराम सिताराम घटेला यांनी संपूर्ण रकमेचा भरणा वरील मुदतीत केला नाही तर मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला यांच्या वर नमूद केलेल्या आणि जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यात येईल व सदर विक्रीच्या रकमेतून बँकेस येणे असलेल्या रकमेची वसुली करण्यात येईल.

७) हा आदेश स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्यात येईल व त्याचा खर्च कर्जदार मे. महादेव एंटरप्रायजेस, प्रो. नथुराम सिताराम घटेला यांचेकडून वसूल करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २५ मे २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

नितीन रामभाऊ खोडदे,
विशेष वसुली व विक्री अधिकारी,
मुंबई

पुणे, २५ मे २०१८.

आदेश (आर-०३८८)

क्रमांक /विवअ./वसुली/स्थावर जप्ती/५८३/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अभिजित तानाजी खुटवड कर्जदार व सहकर्जदार सौ. बेबी तानाजी खुटवड हे सर्व रा. उंबरे, कामथडी, तालुका भोर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये २,६०,२४९/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री. अभिजित तानाजी खुटवड कर्जदार व सहकर्जदार सौ. बेबी तानाजी खुटवड, हे सर्व राहणार उंबरे, कामथडी, तालुका भोर, जिल्हा पुणे यांची मे. सब रजि. साहेब भोर हद्दीतील मौजे ग्रामपंचायत उंबरे, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २३ मधील १ हेक्टर ७८ आर पैकी सहकर्जदार यांचे हिश्याची ० हेक्टर २९ आर शेतजमीन क्षेत्र मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यात /बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्याचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव, तालुका, जिल्हा	गट क्षेत्र आर क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. अभिजित तानाजी खुटवड (कर्जदार) श्रीमती बेबी तानाजी खुटवड (सहकर्जदार) रा. उंबरे, कामथडी, ता. भोर जिल्हा पुणे.	दावा क्र. १०१/२२२/२६७ /२०१७ दिनांक १४/७/२०१७	मौजे उंबरे तालुका भोर जिल्हा पुणे.	२३ ० २९	पूर्व दामोदर खुटवड यांची मिळकत पश्चिम पांडुरंग खुटवड या. मि. दक्षिण लक्ष्मण खुटवड यां. मि. उत्तर निवृत्ती खुटवड यां. मि.

जर अंवाईप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे कापूरव्होळ शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १० जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, १० जानेवारी २०१८.

आदेश (आर-०३९१)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.सं.प्र.शिळीमकर/स्थावर जप्ती/५८५/सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संतोष प्रल्हाद शिळीमकर, कर्जदार व सहकर्जदार, श्री. प्रल्हाद दादासो शिळीमकर, श्री. रोहिदास बबन चोरमले हे सर्व रा. कुरुंगवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये ८,००,०२०/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुलीसाठी खर्च श्री. संतोष प्रल्हाद शिळीमकर कर्जदार व सहकर्जदार श्री. प्रल्हाद दादासो शिळीमकर यांची मौजे कुरुंगवडी येथील गट क्र. ११७१ मधील ० हेक्टर १२ आर, गट क्रमांक २९६ मधील ० हेक्टर १२ आर, गट क्रमांक ३०७ मधील ० हेक्टर ६७ आर श्री. रोहिदास बबन चोरमले, यांची गट क्र. ४४७ मधील ० हेक्टर २४ आर, तसेच मौजे सोनवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १४३ मधील ० हेक्टर २३.७५ आर शेतजमीन क्षेत्र मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या खालील परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविलेल्या शेतजमिनीचे/स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यात /बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्याचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव, तालुका, जिल्हा	गट क्षेत्र आर क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. संतोष प्रल्हाद शिळीमकर (कर्जदार) श्री. प्रल्हाद दादासो शिळीमकर श्री. रोहिदास बबन चोरमले (सहकर्जदार) रा. मु. पो. कुरुंगवडी, ता. भोर, जिल्हा पुणे.	दावा क्र. १०१/२२४/२७१ /२०१७ दिनांक १४/७/२०१७	मौजे कुरुंगवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे.	११७१ ० १२	पूर्व दामोदर खाशाबा शिळीमकर मि. पश्चिम बाबु गेनबा सणस या. मि. दक्षिण विनोद विठ्ठल शिळीमकर मि. उत्तर अरविंद देवराम शिळीमकर मि. पूर्व शंकर विठोबा सणस मि. पश्चिम राजेंद्र ज्ञानोबा शिळीमकर दक्षिण भानुदास अरविंद शिळीमकर उत्तर हिंदूराव माणिक शिळीमकर पूर्व ज्ञानेश्वर कोंडिबा शिळीमकर पश्चिम निवृत्ती गेनबा सणस दक्षिण पोपट दिनकर सणस उत्तर विजय माणिक शिळीमकर
			२९६ ० १२	पूर्व दशरथ पासलकर पश्चिम दशरद पासलकर दक्षिण सरकारी पांढण उत्तर सतिश शिळीमकर
			३०७ ० ६७	
			४४७ ० २४	

१	२	३	४	५	६	७
		सोनवडी ता. भोर, जि. पुणे	१४३	० २३.७५	पूर्व संजय येनपुरे पश्चिम संजय येनपुरे दक्षिण राजेंद्र सणस उत्तर निवृत्ती सणस	

जर अर्वाप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे कापूरव्होळ शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १९ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०३९५)

क्रमांक /वि.वसुली/श्री.र.ख.जगताप/स्थावर जप्ती/६०१/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. रविंद्र खंडेराव जगताप कर्जदार व सहकर्जदार, श्री. खंडेराव शिवराम जगताप, मु.पो. पारगाव सालुमालु, तालुका दौंड, जिल्हा पुणे श्री. कैलास शिवराम जगताप, श्रीमती ताराबाई शिवराम जगताप, मु.पो. राजेवाडी (तक्रारवाडी), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये २८,७७,६०३/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.व.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी मौजे राजेवाडी (तक्रारवाडी), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांची मौजे राजेवाडी (तक्रारवाडी), ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. ४५० मधील ० हेक्टर १३.३३ आर, गट क्रमांक ४६९ मधील ० हेक्टर ८.३२ आर, गट क्रमांक ५०० मधील ० हेक्टर २ आर, गट क्रमांक ५१० मधील ० हेक्टर ६.६६ आर, गट क्रमांक ५५२ मधील ० हेक्टर ६४ आर, गट क्रमांक १०२६ मधील ० हेक्टर ३.३३ आर व ग्रा. मि. नं. ६१२ जुने घर छप्पर पत्रा ३०×१६=४८० चौ. फूट त्यांचे हिश्याचे संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत/घर मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे/घर मिळकत स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यात / बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्यांचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव तालुका जिल्हा	गट क्षेत्र क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. रविंद्र खंडेराव जगताप (लवादी थकबाकीदार)	दावा क्र. १०१/६७/३२३ /२०१७ दिनांक २१/७/२०१७	मौजे राजेवाडी (तक्रारवाडी)	४५० ० १३.३३	पूर्व गट नं. ४५४. पश्चिम गट नं. ४४९
श्री. खंडेराव शिवराम जगताप मु. पो. पारगाव सालु-मालु, ता. दौंड, जि. पुणे.		ता. पुरंदर, जि. पुणे.		दक्षिण सासवड-सुपा रोड
श्री. कैलास शिवराम जगताप श्रीमती ताराबाई शिवराम जगताप मु. पो. राजेवाडी (तक्रारवाडी) ता. पुरंदर, जिल्हा पुणे. (सहकर्जदार)		४६९	० ८.३२	उत्तर गट नं. ४५२ पूर्व गट नं. शिव पिसर्वे रोड पश्चिम गट नं. ४७० दक्षिण गट नं. ४७१
			५०० ० ०२	उत्तर गट नं. ४७४ पूर्व गट नं. ५०१ पश्चिम गट नं. ४९९ दक्षिण गट नं. ४९६
			५१० ० ६.६६	उत्तर गट नं. ५०४ पूर्व गट नं. गाडी रस्ता पश्चिम गट नं. ५१६ दक्षिण गट नं. ५०९
			५५२ ० ६४	उत्तर गट नं. ५११ पूर्व गट नं. ५४४ पश्चिम गट नं. ५५३ दक्षिण गट नं. ५५१ व ४५८ उत्तर गट नं. सासवड सुपा रोड

१	२	३	४	५	६	७
			१०२६ हे. ३.३३ आर			पूर्व जेजुरी राजेवाडी रस्ता
			ग्रा. मि.नं. ६१२			पश्चिम गट नं. १०३१
			जने घर छप्पर			दक्षिण गट नं. १०२५
			पत्रा ३०×१६=४८०			उत्तर गट नं. १०२७
			चौ. फूट			

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे सासवड शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०३९९)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.रा.सा.भोसले/स्थावर जप्ती/६०५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. राहुल साहेबराव भोसले (लवादी थकबाकीदार) व सहकर्जदार, श्री. साहेबराव मारुती भोसले, मु. शिरसटवाडी, पो. माहुर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये १,९०,६३१/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री. साहेबराव मारुती भोसले (सहकर्जदार) मौजे शिरसटवाडी, पो. माहुर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांची मौजे शिरसटवाडी, माहुर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. २२२ मधील ० हेक्टर ३१ आर, पोट खराबा १२ आर व गट क्रमांक २२४ मधील ० हेक्टर ९२ आर, व पोट खराबा १८ आर त्यांचे हिश्याचे संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत/घर मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे/घर मिळकत स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यात /बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्याचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव तालुका जिल्हा	गट क्षेत्र आर क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. राहुल साहेबराव भोसले (लवादी थकबाकीदार-१)	दावा क्र. १०१/२५०/२९६ /२०१७ दिनांक २१/७/२०१७	मौजे शिरसटवाडी पो. माहुर, ता. पुरंदर, जि. पुणे.	२२२ ० ३१ पो. ख. १२	पूर्वेस बंडा भोसले पश्चिमेस अरविंद भोसले दक्षिणेस कॅनॉल उत्तर पराळे
श्री. साहेबराव मारुती भोसले (सहकर्जदार)				
मौजे शिरसटवाडी, पो. माहुर, ता. पुरंदर, जिल्हा पुणे.			२२४ ० ९२ पो.ख. १८	पूर्वेस अरविंद भोसले पश्चिमेस फॉरेस्ट दक्षिणेस कॅनॉल उत्तरेस शिवराम जगताप

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे परिंचे शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०४०२)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.ह.मु.काळाणे/स्थावर जप्ती/५९७/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. हनुमंत मुरलीधर काळाणे (लवादी थकबाकीदार) व सहकर्जदार, सौ. सुभद्रा हनुमंत काळाणे, रा. धालेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये ११,२७,९३०/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री.हनुमंत मुरलीधर काळाणे (लवादी थकबाकीदार) सौ. सुभद्रा मुरलीधर काळाणे (सहकर्जदार) मौजे धालेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांची मौजे धालेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. ६३१ मधील २ हेक्टर ४९ आर, पोट खराबा ०८ आर अशी एकूण २ हेक्टर ५७ आर कर्जदार व सहकर्जदार त्यांचे सामाईक मालकी हक्क, ताबा वहिवाटीचे संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे मिळकत स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास / बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्याचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव तालुका जिल्हा	गट क्षेत्र क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री.हनुमंत मुरलीधर काळाणे (लवादी थकबाकीदार-१)	दावा क्र. १०१/२०२/११० /२०१७ दिनांक १६/६/२०१७	मौजे धालेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे.	६३१ ०२ ४९ पो. ख. ०८ एकूण २ हे. ५७	पूर्वेस गट नं. ६३० पश्चिमेस गट नं. ६३२ दक्षिणेस ओढा उत्तरेस ओढा
सौ. सुभद्रा मुरलीधर काळाणे (सहकर्जदार)				
मौजे धालेवाडी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे.				

जर अंवाईप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे जेजुरी शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०४०५)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.नि.गो.शेंडकर/स्थावर जप्ती/५९८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. नितीन गोकुळ शेंडकर (लवादी थकबाकीदार) व सहकर्जदार, सौ. लक्ष्मी गोकुळ शेंडकर, प्रियांका गोकुळ शेंडकर, सौ. रेश्मा रमेश डिंबळे, मु. पो. चांबळी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये ३,५९,५१०/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री. नितीन गोकुळ शेंडकर (लवादी थकबाकीदार) सौ. लक्ष्मी गोकुळ शेंडकर, प्रियांका गोकुळ शेंडकर, सौ. रेश्मा रमेश डिंबळे (सहकर्जदार) मौजे मु. पो. चांबळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांची मौजे चांबळी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. १०६८ मधील १ हेक्टर ११ आर, पोट खराबा १६.२५ आर व गट क्रमांक ८८ मधील ० हेक्टर ७ आर, अशी त्यांचे हिश्याचे संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे मिळकत स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास /बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्यांचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव तालुका जिल्हा	गट क्षेत्र क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. नितीन गोकुळ शेंडकर (लवादी थकबाकीदार-१)	दावा क्र. १०१/६४/१०० /२०१७ दिनांक १६/१/२०१७	मौजे चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे.	१०६८ १ ११ पो. ख. १६.२५	पूर्वेस किसन साधु शेंडकर पश्चिमेस विनायक शेंडकर दक्षिणेस मनोज निवृत्ती शेंडकर उत्तर गार्डरान व तलाव
सौ. लक्ष्मी गोकुळ शेंडकर (सहकर्जदार)				पूर्वेस उद्धव गेणबा शेंडकर पश्चिमेस तुकाराम रामचंद्र शेंडकर दक्षिणेस मनोज निवृत्ती शेंडकर उत्तरेस सासवड-कोंढवा रस्ता
प्रियंका गोकुळ शेंडकर (सहकर्जदार)			८८ ० ०७	
सौ. रेश्मा रमेश डिंबळे (सहकर्जदार)				
मौजे चांबळी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे.				

जर अंवाईप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे सासवड शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, १४ फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०४१०)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.अ.ग.बाठे/स्थावर जप्ती/५९९/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अतुल गजानन बाठे (लवादी थकबाकीदार) व सहकर्जदार श्री. राहुल गजानन बाठे, मु. पो. केतकावळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये ६,०२,१६३/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री. राहुल गजानन बाठे (लवादी थकबाकीदार) मौजे मु. पो. केतकावळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांची मौजे केतकावळे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. १७१ मधील ० हेक्टर ४१ आर, पोट खराबा ०.०१ आर पैकी ० हेक्टर ०८ आर व गट क्रमांक १७७ मधील १ हेक्टर २१ आर, पैकी ० हेक्टर ०६ आर, गट क्रं. १८१ मधील ० हेक्टर ८३ आर पैकी ० हेक्टर २० आर, गट क्रं. २१४ मधील ० हेक्टर ११.१ आर संपूर्ण, गट क्रमांक २१६ मधील ० हेक्टर ०६ आर संपूर्ण गट क्रमांक २१७ मधील ० हेक्टर २३ आर पो.ख. ०.०६ पैकी ० हेक्टर ०३.५ आर व ग्रा. मि. नं. २२६/ड कर्जदार यांचे स्वतंत्र मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण घर मिळकतीचे क्षेत्र १६.५ बाय ३६ फूट त्यांचे हिश्याचे संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे मिळकत स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यात /बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्यांचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नांव तालुका जिल्हा	गट क्षेत्र क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. अतुल गजानन बाठे (कर्जदार)	दावा क्र. १०१/६२/२८१ /२०१७ दिनांक १४/७/२०१७	मौजे केतकावळे, ता. पुरंदर, जि. पुणे.	१७१ ० हे. ४१ आ. ०.०१ पो. ख. पैकी	पूर्वेस केतकावळे दिवळे ओढा पश्चिमेस ज्योति गणेश बाठे दक्षिणेस मारुती शंकर बाठे उत्तरेस परशुराम बाठे व इतर
श्री. राहुल गजानन बाठे (सहकर्जदार)			० हे. ०८ आ.	पूर्वेस केतकावळे दिवळे ओढा पश्चिमेस मारुती चव्हाण बाठे दक्षिणेस ज्योती गणेश बाठे उत्तरेस परशुराम बाठे व इतर
मु. पो. केतकावळे, ता. पुरंदर, जि. पुणे.			१७७ १ हे. २१ आ. पैकी ० हे. ०६ आ.	

१	२	३	४	५	६	७
			१८१	० हे. ८३ आ. पैकी ० हे. २० आ.	पूर्वेस ज्योती गणेश बाटे पश्चिमेस पुष्पा कुमार बाटे दक्षिणेस सखाराम बाटे उत्तरेस पाणंद रस्ता	
			२१४	० हे. ११.१ आ. संपूर्ण	पूर्वेस परशुराम बाटे व इतर पश्चिमेस ज्ञानेश्वर बाटे दक्षिणेस शांताराम सुर्वे उत्तरेस सखाराम बाटे	
			२१६	० हे. ०६ आ. संपूर्ण	पूर्वेस गंगाधर बाटे पश्चिमेस भानुदास बाटे दक्षिणेस पंढरीनाथ बाटे उत्तरेस गोकुळदास सुर्वे	
			२१७	० हे. २३ आ. ०.०६ पो.ख. पैकी ० हे. ०३.५ आ.	पूर्वेस परशुराम बाटे पश्चिमेस गंगाधर बाटे दक्षिणेस भानुदास बाटे उत्तरेस पाणंद रस्ता	
			२२६/ड	ग्रा.मि.नं. २२६/ड मंगलोर कौल व पत्रा घर बांधकाम १६.५×३६ फूट	पूर्वेस केतकावळे दिवळे रस्ता पश्चिमेस गट नं. १७१ दक्षिणेस गट नं. १७१ उत्तरेस रविंद्र बाटे घर मि. २२६/ड	

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे सासवड शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २० फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

जयेंद्र रंगनाथ शिंदे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,

द्वारा पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, सासवड,
सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, २० फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०४१३)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.म.रा.सातव/स्थावर जप्ती/६१२/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मधुकर रामचंद्र सातव (लवादी थकबाकीदार) राहणार सं.नं. १३/१४, आकाशवाणी, टेकवडे पेट्रोल पंपामागे, लोखंडी पूल, पाण्याच्या टाकीजवळ, पुणे-सोलापूर रोड, हडपसर, पुणे २८ यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची दावा रक्कम रुपये ६,५९,७९२/- + दिनांक १ एप्रिल २०१७ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी श्री. मधुकर रामचंद्र सातव (लवादी थकबाकीदार) यांची मौजे मांजरी खु. तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील खालील परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेली शेतजमीन जप्त करण्यात आलेली आहे तसेच श्री. मधुकर रामचंद्र सातव यांच्या कर्जासाठी तारण असणारी सहकर्जदार श्री. स्वागत मधुकर सातव यांची मौजे मांजरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील खालील परिशिष्टमध्ये दर्शविलेली शेतजमीन ह्याच आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेतजमिनीचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यात /बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट “अ”

लवादी थकबाकीदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्यांचे नाव व पत्ता	वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गट क्षेत्र आर क्र. हे. आर.	चतुःसीमा
श्री. मधुकर रामचंद्र सातव (लवादी थकबाकीदार) श्री. स्वागत मधुकर सातव (सहकर्जदार) रा. सं.नं. १३/१४, आकाशवाणी, टेकवडे पेट्रोल पंपामागे, लोखंडी पूल, पाण्याच्या टाकीजवळ.	दावा क्र. १०१/२६०/३३३ /२०१७ दिनांक ४/८/२०१७	८७३ ०० ४१	पुर्वेस : सं. नं. ८७३ पैकी बाळासाहेब सातव दक्षिणेस : श्री. अंकुश त्रिंबक उद्रे पश्चिमेस : सं.नं. ८७२ उत्तरेस : रस्ता

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेली खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे हडपसर शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाही करून मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १७ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

संजय सोपानराव बडदे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी,

द्वारा पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, सासवड,

सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, १७ मार्च २०१८.

आदेश (आर-०४१७)

क्रमांक एसआरओ/१५६/४३/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अमित कांबळे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, लोणी काळभोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सचिन खाशाबा जगताप यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २,९५,८७१/-+दिनांक १ जुलै २०१५ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर, जिल्हा पुणे यांचेबाबत रद्द होतील, निरर्थक ठरतील बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/७९५/७८६/२०१५ दिनांक १७ नोव्हेंबर २०१५.

२) ज्यांच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. सचिन खाशाबा जगताप

२) श्री. विमल खाशाबा जगताप

३) श्री. दिनेश सखाराम अष्टेकर

स्थावर मिळकतीचे वर्णन :- मौजे लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे हद्दीतील सब रजिस्टार हवेली (६) यांच्या हद्दीतील मिळकत नं. ४/३५३ वार्ड क्रमांक ४ सि. सर्वे नंबर ४८१ पैकी यांचे हिश्याचे क्षेत्र त्यामधील दगड, माती व सदर मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कसहित सर्व तदंगभूत वस्तूसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१६.

आदेश (आर-०४१९)

क्रमांक एसआरओ/१५६/१५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अमित कांबळे, विशेष वसुली व विक्री अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, लोणी काळभोर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सलमान गुलामनबी शेख यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ६,००,७८८/-+दिनांक १ जुलै २०१५ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर, जिल्हा पुणे यांचेबाबत रद्द होतील. निरर्थक ठरतील बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/७९१/७८२/२०१५ दिनांक १७ नोव्हेंबर २०१५.

२) ज्यांच्याविरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. सलमान गुलामनबी शेख

२) श्री. गुलामनबी नासीर शेख

३) सौ. आयेशा गुलामनबी शेख

४) श्री. अनिल महादेव कदम

३) स्थावर मिळकतीचे वर्णन :- मौजे कदमवाकवस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे हद्दीतील सब रजिस्टार हवेली (६) यांच्या हद्दीतील मिळकत नं. गट नं. २८९ पैकी यांचे हिश्याचे क्षेत्र ०० हेक्टर ०३ आर व त्यावरील मिळकत नं. ५/०२११, त्यामधील दगड, वीट व सिमेंट बांधकाम दुमजली व सिमेंट पत्रा पु.प. २२ × उ.द. २६ त्यामधील दगड माती व सदर मिळकतीत जाण्या येण्याच्या हक्कसहित सर्व तदंगभूत वस्तूसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०४२१)

क्रमांक एसआरओ/१५६/४३अ/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अमित कांबळे, विशेष वसुली व विक्री अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, लोणी काळभोर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. विमल खाशाबा जगताप यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १,८५,३४९/-+दिनांक १ जुलै २०१० पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर, जिल्हा पुणे यांचेबाबत रद्द होतील. निरर्थक ठरतील बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/४६२/६०७/२०१० दिनांक १६ ऑगस्ट २०१०.

२) ज्याच्याविरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. विमल खाशाबा जगताप

२) सौ. रंजना दिनेश अष्टेकर

३) सौ. भारती संजय अष्टेकर

३) स्थावर मिळकतीचे वर्णन :- मौजे लोणीकाळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे हद्दीतील सब रजिस्टार हवेली (६) यांच्या हद्दीतील मिळकत नं. ४/३५३ वॉर्ड क्रमांक ४ सिटी सर्व्हे नं. ४८१ पैकी यांचे हिश्याचे क्षेत्र त्यामधील दगड, वीट व दगड माती व सदर मिळकतीत जाण्या येण्याच्या हक्कसहित सर्व तदंगभूत वस्तूसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१६.

आदेश (आर-०४२३)

क्रमांक एसआरओ/१५६/२/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अमित कांबळे, विशेष वसुली व विक्री अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, लोणी काळभोर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. संजय साहेबराव जगताप यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १,२५,०६१/-+दिनांक १ जुलै २०१५ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर, जिल्हा पुणे यांचेबाबत रद्द होतील. निरर्थक ठरतील बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/७९३/७८४/२०१५ दिनांक १७ नोव्हेंबर २०१५.

२) ज्याच्याविरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. संजय साहेबराव जगताप

२) श्री. रघुनाथ हरी मिसाळ

३) श्री. ताजुद्दीन शब्बीर मुजावर

३) स्थावर मिळकतीचे वर्णन :- मौजे राजेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे हद्दीतील सब रजिस्टार यांच्या हद्दीतील मिळकत नं. १) गट नं. १४४ पैकी क्षेत्र ०० हे. ४.५५ आर २) गट नंबर ९२७ पैकी क्षेत्र ०० हे. १२.५ आर ३) गट नं. ९८० पैकी क्षेत्र ०० हे. ०३.७ आर ४) गट नं. ९८४ पैकी ०० हेक्टर ०४.८ आर त्यामधील दगड, माती व सदर मिळकतीत जाण्या येण्याच्या हक्कसहित सर्व तदंगभूत वस्तूसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणी काळभोर या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ४ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

अमित व्ही कांबळे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी, (प्राधिकृत अधिकारी)

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड,

पुणे, शिवाजीनगर, पुणे-१.

पुणे, ४ जून २०१८.

आदेश (आर-०४२६)

क्रमांक विवअ/म.स.का.क./१५६/स्था.स./ज्ञा.म.भोसले/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मनोहर दत्तु माने, विशेष वसुली अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तालुका दौंड, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. ज्ञानेश्वर महादेव भोसले (लवादी थकबाकीदार) यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १,०६,८२५/- व रक्कम रुपये १,००,०००/-+दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पासून पुढे १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे काळेवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ५१/१ येथील क्षेत्र १.०० हेक्टर आर पैकी ज्ञानेश्वर महादेव भोसले याच्या वारसहक्कानुसार यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अर्वाप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २७ एप्रिल २०१८.

आदेश (आर-०४२७)

क्रमांक विवअ/म.स.का.क./१५६/स्था.ज./सौ.शा.चां.शेंडे/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मनोहर दत्तु माने, विशेष वसुली अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तालुका दौंड, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, सौ. शालन चांगदेव शेंडे (लवादी थकबाकीदार) यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १७,४१,४३६/- व रक्कम रुपये १४,९९,२७०/-+दिनांक ३० सप्टेंबर २०१६ पासून पुढे १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १७३/२/१ येथील क्षेत्र ०० हेक्टर ०.१ आर पैकी शालन चांगदेव शेंडे यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अर्वाप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २७ एप्रिल २०१८.

आदेश (आर-०४२९)

क्रमांक विवअ/म.स.का.क./१५६/स्था.ज./म.स.फाळके/सन २०१८.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मनोहर दत्तु माने, विशेष वसुली अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, तालुका दौंड, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. मनोज सदाशिव फाळके (लवादी थकबाकीदार) यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ७,६८,२४२/- व रक्कम रुपये ५,७४,८६४/-+दिनांक ३० सप्टेंबर २०१६ पासून पुढे १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे लोणी (दे), तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक ३४१/२ येथील समाईक क्षेत्र १३ हेक्टर ६९ आर पैकी मनोज सदाशिव फाळके यांच्या यांच्या वारस हक्कानुसार हिश्यापुरते क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २४ मार्च २०१८.

आदेश (आर-०४३१)

क्रमांक विवअ/म.स.का.क.१५६/स्था.ज./जि.मे.मुनोत/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मनोहर दत्तु माने, विशेष वसुली अधिकारी मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तालुका दौंड, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. जितेंद्र मेघराज मुनोत (लवादी थकबाकीदार) यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ४९,४२,५६४/- व रक्कम रुपये ३७,००,०००/-+दिनांक १९ डिसेंबर २०१३ पासून पुढे १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौजे गोपाळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक २३/३ येथील क्षेत्र ०१ हेक्टर ५० आर पैकी जितेंद्र मेघराज मुनोत यांच्या हिश्यापुरते क्षेत्र.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २४ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

मनोहर दत्तु माने,

वसुली अधिकारी,

शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड, पुणे.

पुणे, २४ मार्च २०१८.

आदेश (आर-०४३३)

क्रमांक /विवअ/व./श्री. नि.व.माटे/स्थावर मा. जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा श्री संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कर्वेनगर, पुणे - ५२ तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. निलेश वसंत माटे रा. सर्वे नं. १२४ लेन नं. ५, तपोधाम सोसायटी, मोरया बिल्डिंग वारजे, पुणे-२८ यांचेकडील श्री संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कर्वेनगर, पुणे-५२ तालुका हवेली, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १३,८५,१०३/- अधिक दिनांक १ ऑक्टोबर २०१६ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची स्वतःच्या नावाने गहाणखत करून दिलेली मौजे वारजे, पुणे येथील वैष्णवी अपार्टमेंटमधील फ्लॉट मिळकत ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली फ्लॉट मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या फ्लॉट मिळकतीचे (स्थावर) मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका	गट क्र. क्षेत्र आकार सर्वे क्र. हे. आर. रु. पै.	चतुःसीमा
१०१/१०१८/९५०/२०१७ सन २०१७ दि. १६/२/२०१७	मौजे वारजे, पुणे येथील कर्जास गहाणखत तारण देणार श्री. निलेश वसंत माटे यांची प्लॉट मिळकत इमारत	सं.नं. १३ यांसी एकूण क्षेत्र ० हे. ४६ आर पैकी ० हे. १ आर जमीन मिळकतीवर बांधकाम आलेल्या वैष्णवी अपार्टमेंट या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील प्लॉट क्र. ७ यासी क्षेत्र ६०० चौ. फुट म्हणजेच ५५.७४ चौ. मी. बिल्टअप मिळकत.	पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कर्वेनगर, पुणे-५२, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाहीतर उपरोक्त जप्त केलेली प्लॉट मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४३७)

क्रमांक /विवअ/व./श्रीमती सु.म.पवार/स्थावर मा. जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, गौतम लक्ष्मण गायकवाड विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्रीमती सुधाबाई मधुकर पवार रा. केडगाव, चौफुला रोड, केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांचेकडील **मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,२०,०१९/- अधिक दिनांक १ जून २०१३ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदाराचे व सावित्रीबाई विठ्ठल पवार यांनी गहाणखत करून तारण दिलेली मौजे बोरीपार्दी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या प्लॉट मिळकतीचे (स्थावर) मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका	गट क्र. क्षेत्र आकार सर्वे क्र. हे. आर. रु. पै.	चतुःसीमा
१०१/५२३/४२५/२०१३ सन २०१३ दि. २६/८/२०१३	मौजे बोरीपार्दी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील कर्जास गहाणखत तारण देणार सावित्रीबाई विठ्ठल पवार यांची शेतजमीन मिळकत क्षेत्र	५४० ०५ ३१ ३ ०० पो. ख. ० हे. ५९ आर एकूण क्षेत्र पैकी सावित्रीबाई यांचे हिश्याचे क्षेत्र १ हे. ०४ आर शेतजमीन मिळकत क्षेत्र.	पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही, तर उपरोक्त जप्त केलेली शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४४१)

क्रमांक /विवअ/व./श्री.बापू वामन खोमणे/स्थावर मा. जप्ती/४९५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमानव्ये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. बापू वामन खोमणे, रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांचेकडील **मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९२,०८४/- अधिक दिनांक १ एप्रिल २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदाराचे वडील श्री. वामन बन्सी खोमणे रा. वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांनी कर्जास तारण दिलेली मौजे ग्रामपंचायत वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील घर इमारत मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिनी मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका, जिल्हा	मालमत्तेचे वर्णन	चतुःसीमा
१०१/७५१/१००९/२०१७ सन २०१७ दि. ४/९/२०१७	मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील कर्जास श्री. वामन बन्सी खोमणे यांनी तारण दिलेली घर इमारत मिळकत	अ. नं. ६ गावठाण मिळकत नं. ६ ची १६ बाय १५ सिमेंट पत्रा १५ बाय १५ मावळत इमारत	पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही, तर उपरोक्त जप्त केलेली शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४४४)

क्रमांक /विवअ/व./श्रीमती प्रभावती हिंगणे/स्थावर मा. जप्ती/५०५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमानव्ये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्रीमती प्रभावती वसंत हिंगणे, रा. ससाणेनगर, गल्ली नं. ५ हडपसर, पुणे - २८ यांचेकडील **मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,२१,८२४/- अधिक दिनांक ११ सप्टेंबर २०१७ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदार यांचे स्वतःच्या मालकीची कर्जासाठी तारण दिलेली मौजे ग्रामपंचायत रानमळा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील घर इमारत मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिनी मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	चतुःसीमा
१०१/७५४/१०१२/२०१७ सन २०१७ दि. ११/९/२०१७	मौजे ग्रामपंचायत, रानमळा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नवीन मिळकत नं. १ तारण दिलेली १४ बाय १५ दगड, माती, बांधकाम वरती लोखंडी पत्रा घर इमारत मिळकत.	पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही, तर उपरोक्त जप्त केलेली शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४४७)

क्रमांक /विवअ/वसुली/श्री.वि.ग.गाडे/स्थावर मा. जप्ती/३६५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमानव्ये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. विनायक गणपत गाडे, रा. तरडोली, पोस्ट मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडील **मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ८३,३९६/- अधिक दिनांक १ सप्टेंबर २००८ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत १९ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, शासकीय सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी तारण दिलेली मौजे तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील शेतजमिन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिन मिळकतीचे / स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

वसुली दाखला/हुकूतनामा	गावाचे नाव तालुका क्रमांक व दिनांक	सर्वे न. व गट क्र.	क्षेत्र आकार हे. आर. रु. पै.	चतुःसीमा
१०१/२३८८/२७९/२००८ सन २००८ दि. १६/१२/२००८	मौजे तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील कर्जासाठी श्री. विनायक गणपत गाडे यांच्या मालकीची शेतजमिन मिळकत क्षेत्र	१ ०० ०८ ० २०		पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे
		५ ०० ०३ ०० ०१		पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे
		६ ०० ०५ ०० ०२		पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे
		९ ०० २४ ०० ०८		पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही, तर उपरोक्त जप्त केलेली शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १३ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, १३ मार्च २०१८.

आदेश (आर-०४५१)

क्रमांक /विवअ/व./श्री.नानासो. बाबुराव थोरात/स्थावर मा. जप्ती/३८६/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. नानासो. बाबुराव थोरात, रा. कान्हाटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडील **मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५१,७८६/- अधिक दिनांक १ ऑक्टोबर २००२ पासून पुढे ही सर्व रक्कम परत फेड होईपर्यंत १९ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदार यांचे स्वतःच्या मालकीची कर्जासाठी तारण दिलेली ग्रामपंचायत मौजे कान्हाटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील घर इमारत मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमीन मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	मिळकत नंबर	मालमत्ता वर्णन	चतुःसीमा
१०१/३२८/२६०/२००६ सन २००३ दि. ११/२/२००३	मौजे ग्रामपंचायत, कान्हाटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील कर्जास तारण दिलेली घर मिळकत कर्जदार यांची असलेली घर इमारत मिळकत.	१२६	दगड, विट, सिमेंट बांधकाम सिमेंट पत्रा १४ १० १४० चौ. फुट घर इमारत	पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

जर अंदाजप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही, तर उपरोक्त जप्त केलेली शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १३ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १३ मार्च २०१८.

आदेश (आर-०४५४)

क्रमांक /विवअ/व./श्री.बा. र. पवार/स्था. मा. जप्ती/३८५/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. बाळासो रघुनाथ पवार, रा. पवारवाडी, पोस्ट मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडील **मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मोरगांव, तालुका बारामती, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ६७,४७०/- अधिक दिनांक १ ऑक्टोबर २००६ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १९ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदाराचे वडिल श्री. रघुनाथ अश्रु पवार रा. तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांची कर्जास तारण दिलेली मौजे तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिनी मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	सर्व्हे नं. गट नं.	क्षेत्र हे. आर.	आकार रु. पै.	चतुःसीमा
१०१/३२४९/३४३/२००६ सन २००६ दि. १३/२/२००७	मौजे तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील कर्जास तारण लिहून देणार श्री. रघुनाथ अश्रु पवार यांचे शेतजमीन क्षेत्र	४७८	०० २२	०६ ५६	पूर्वेस : पश्चिमेस : सरकारी दक्षिणेस : मूळ रेकॉर्ड उत्तरेस : प्रमाणे

१	२	३	४	५	६
		४२६	एकूण ४० आर सामाईक क्षेत्रापैकी श्री. रघुनाथ अश्रु पवार यांचे हिश्याचे जमिन क्षेत्र		पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मयूरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १३ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १३ मार्च २०१८.

आदेश (आर-०४५८)

क्रमांक /विवअ/व./श्री.रा.रा.दुधाळ/स्थावर मा. जप्ती/२८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्या खालील उपनियमान्ये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. राजेंद्र रामचंद्र दुधाळ, रा. परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील **मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,०६,८६०/- अधिक दिनांक २५ सप्टेंबर २०१३ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, शासकीय सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदाराच्या स्वतःच्या मालकीच्या हिश्याची मौजे परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिन मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	सर्वे नं. व क्षेत्र गट न. हे. आर. रु. पै.	चतुःसीमा
१०१/५८३/५५४/२०१३ सन -२०१३ दि. ३०/११/२०१३	मौजे परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील कर्जासाठी श्री. रामचंद्र दुधाळ यांच्या हिश्याचे शेतजमीन मिळकत क्षेत्र	१६०५ ०० ३२ ३ ३१	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे
		१६२७ ०१ ४३ ०१ १३	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे
		१६३० ०० ०४ ०० ०५	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे
		१६३१ ०२ ४६ ०२ १०	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे
		३२९१ ०० २६ ०० ४३	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे
		३३१२ ०० ३३ ०१ २६	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस : } सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे

१	२	३	४		
	३३३८ ०० ३३ ०१ २९	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :	} सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे		
	१६२९ ०० ८० ०१ १०	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :		} सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे	
	१६३४ ०० २६ ०० २७	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :			} सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे
	१६३६ ०० २२ ०० १८	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :			
	१६४० ०० ६० ०० ५१	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :	} सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे		
७ ०५					

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४६२)

क्रमांक /विवअ/व./श्री.ध.सं.जाधव/स्थावर मा. जप्ती/३०/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. धनसिंग संपत जाधव, रा. परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील **मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये २,५७,२६२/- अधिक दिनांक १९ ऑक्टोबर २०१३ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, शासकीय सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदार यांचे सख्खे बंधू श्री. मानसिंग संपत जाधव व चंद्रकांत संपत जाधव गहाणखत लिहून देणार यांची मौजे परिंचे, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमीन मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या स्थावर मिळकतचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	सर्वे नं.व गट नं.	क्षेत्र आकार हे. आर. रु. पै.	चतुःसीमा
१०१/९४६/८३९/२०१४ सन २०१४ दि. २१/२/२०१४	मौजे परिंचे, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील कर्जास गहाणखत तारण देणार व लिहून देणार श्री. मानसिंग संपत जाधव व श्री. चंद्रकांत संपत जाधव यांच्या मालकीची १ आणे १ पै. शेतजमीन मिळकत हिश्याची	३१०३	७ ६६ २ २३	पूर्वस : } सरकारी पश्चिमेस : } मूळ रेकॉर्ड दक्षिणेस : } प्रमाणे उत्तरेस : }

परिशिष्ट - अ-- चालू

१	२	३	४	५
			३०९६ ७ ७६ ९ १२	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :
				सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४६६)

क्रमांक /विवअ/व./श्री.सं.सि.जगताप/स्थावर मा. जप्ती/३१/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्या खालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे द्वारा मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. संतोष सिन्नाप्पा जगताप, रा. माहूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील **मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५८,८०७/- अधिक दिनांक २५ सप्टेंबर २०१३ पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदार यांचे स्वतःच्या मालकीची कर्जासाठी तारण दिलेली मौजे ग्रामपंचायत माहूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील घर मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमीन मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	अ. नं. मि. नं.	क्षेत्र	चतुःसीमा
१०१/९४४/८९४/२०१४ सन २०१४ दि. २८/२/२०१४	मौजे ग्रामपंचायत माहूर, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील प्रतिज्ञापत्र लिहून तारण देणार बारकाबाई सिन्नाप्पा जगताप यांची घर मिळकत	अ.नं.७९ मि.नं.७१	पत्र्याचे घर २९×१४=४०६ चौ. फूट इमारत	पूर्वेस : पश्चिमेस : दक्षिणेस : उत्तरेस :
				सरकारी मूळ रेकॉर्ड प्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४७०)

क्रमांक /विवअ/व./श्री.प्र.य.चव्हाण/स्थावर मा. जप्ती/३२/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्या खालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. प्रकाश यशवंत चव्हाण रा. माहूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील **मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ६९,५७४/- अधिक दिनांक ९ मार्च २०१० पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, शासकीय सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदाराच्या मालकीच्या हिश्याची मौजे माहूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमीन मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	स. नं. व ग. न.	क्षेत्र हे. आर.	आकार रु. पै.	चतुःसीमा
१०१/१४१४/१७०/२०१० सन २०१० दि. ०४/०६/२०१०	मौजे माहूर, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील श्री. प्रकाश यशवंत चव्हाण यांच्या स्वतःच्या मालकीची हिश्याचे शेतजमीन क्षेत्र.	४७ क्षेत्रापैकी श्री. प्रकाश यशवंत चव्हाण यांचे हिश्याचे क्षेत्र	१ २७	२ ६१	पुर्वेस : नि. ग. चव्हाण पश्चिमेस : गजानन माहूरक दक्षिणेस : गट नं. ४९ उत्तरेस : सदाशिव द. चरवे
		४९ १६३० क्षेत्रापैकी श्री. प्रकाश यशवंत चव्हाण यांचे हिश्याचे क्षेत्र	० ८९	१ ७२	पुर्वेस : महादेव सि. चव्हाण पश्चिमेस : डोंगर भाग ग.न.३३ दक्षिणेस : दरी उत्तरेस : दरी (ओहळ)

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४७५)

क्रमांक /विव/व./श्री.रा.गं.शिंदे/स्थावर मा. जप्ती/२९/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्या खालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, गौतम लक्ष्मण गायकवाड, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ (१०) अन्वये असा आदेश देतो की, श्री. राजाराम गंगाराम शिंदे, रा. परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील **मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५४,८९६/- अधिक दिनांक ६ मार्च २०१० पासून पुढे ही सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत १५ टक्के दराप्रमाणे होणारे व्याज, शासकीय सरचार्ज व दावा खर्च व वसुलीसाठी कर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची हिश्याची मौजे परिंचे, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील पड (प्लॉट) मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेतजमिन मिळकतीचे /स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात येत आहे.

परिशिष्ट - अ

जप्त केलेल्या घरमिळकत/शेतजमिनीचे वर्णन

वसुली दाखला/हुकूमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	सर्वे क्र.व गट न.	क्षेत्र हे. आर.	चतुःसीमा
१०१/१४१८/९५/२०१० सन - २०१० दि. २३/०४/२०१०	मौजे परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट नं. १५१२ हिस्सा नं. १/३ क्षेत्र १३९ चौरस मीटर पड (प्लॉट) मोकळी जागा मिळकत स्वतःच्या मालकीची.	१५१२ही नं. १/३	० ३२	पुर्वेस : विलास द. वाघोले पश्चिमेस : पोपट गोविंद वाघोले दक्षिणेस : सुभाष मोतीलाल कोठडियॉ उत्तरेस : रस्ता

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इ. सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेतजमिनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १२ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

श्री. गौतम लक्ष्मण गायकवाड,

विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे,
द्वारा मनमोहन ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित,
निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, १२ मार्च २०१८.

आदेश (आर-०४७८)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/अ.पो.आरगडे/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, प्रविण पी. थिटे, विशेष वसुली व विक्री अधिकारीद्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अनिल पोपट आरगडे यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १०,००,०२२+दिनांक १ जानेवारी २०१६ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/८९९/१७४/२०१६, दिनांक २१ जानेवारी २०१६.

२) ज्यांच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. अर्जुन पोपट आरगडे (कर्जदार)
- २) श्री. अतुल दशरथ येळवंडे (जामिनदार)
- ३) श्री. विनोद हारी देवकर (जामिनदार)

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - मौजे काळुस येथील ग्रामपंचायत हद्दीतील जमीन गट क्र. २०३२ पैकी ० हेक्टर १ आर व त्यावरील मिळकत क्रमांक १६९६ वरील आर.सी.सी. इमारत उत्तर मुखी दुमजली विट, सिमेंट, पक्के बांधकाम लगत शौचालय असे एकूण क्षेत्र १८०० चौ.फूट मिळकत त्यामधील दगड, माती व सदर मिळकतीत जाण्या येण्याच्या हक्कासहित सर्व तदंगभूत वस्तूंसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १८ सप्टेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

प्रविण पी. थिटे,

विशेष वसुली तथा विक्री अधिकारी,
द्वारा--श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,
निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे.

पुणे, १८ सप्टेंबर २०१७.

आदेश (आर-०४८०)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/१७७/सन २०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. व्ही. तापकीर, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. जयंत वासुदेव महाजन / सौ. शोभा जयंत महाजन यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ४३,२२,२६०+दिनांक १ जानेवारी २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, लिज, लिन, ताबा, खरेदी, हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे, तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा, शाखा धनकवडी, पुणे बाबतीत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१३११/२०३/२०१७-२०१८ दिनांक ८ मे २०१७.

२) ज्यांच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

- १) श्री. जयंत वासुदेव महाजन रा. शॉप नं.-४ वीरेंद्र कॉम्प्लेक्स, निना सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे-३८.
- २) सौ. शोभा जयंत महाजन रा. फ्लॅट नं. १४, श्री. शंकरनगरी, वनाज कंपनीजवळ, पौड रोड, कोथरुड, पुणे-३८.
- ३) श्री. रितेश जीवराज खंडेलवाल रा. सर्वे नं. ९४, शिवसागर अपार्टमेंट, पौड रोड, कोथरुड, पुणे-३८.
- ४) श्री. ज्ञानेश मथुजी भिंगारे रा. बी-१४, कुंभारे टारुनशिप, डीपी रोड, पौड रोड, कोथरुड, पुणे-३८.
- ५) डॉ. भूषण द्वारकादास धूत रा. मारुती हाईट्स, पौड रोड, कोथरुड, पुणे-३८.
- ६) श्री. शेखर किसन इंगवले रा. मु. पो. कासार अंबोली तालुका मुळशी, जिल्हा पुणे.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली व मे. सब रजिस्ट्रार हवेली तसेच पुणे महानगरपालिका यांच्या हद्दीतील गाव मौजे कोथरुड येथील सर्व नं. १४८/४अ+४ बी यामधील नीना सहकारी गृहचरचना संस्थेमधील प्लीथ क्रमांक १/अ + १बी + २अ + २बी यासी एकूण क्षेत्रफळ १८५२.३५८ चौरस मीटर या मिळकतीवर बांधलेल्या वीरेंद्र कॉम्प्लेक्स या इमारतीमधील या इमारतीमधील तळमजल्यावरील ऑफीस/शॉप नंबर ४ याचे क्षेत्रफळ २३० चौरस फूट म्हणजेच २१.३६ चौ. मी. बिल्टअप हि संपूर्ण मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा, शाखा-धनकवडी, पुणे या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

एस. व्ही. तापकीर,

विशेष वसुली तथा विक्री अधिकारी,
द्वारा-धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
सातारा, शाखा-धनकवडी, पुणे.

पुणे, ८ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०४८१)

क्रमांक /वसुली/अ/१५६/०/१९६/१५/२५८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, चंद्रशेखर जनार्दन जगताप, वसुली अधिकारी संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. नगरे विठ्ठल मधुकर, रा. मु.पो. नाझरे कडेपठार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडील संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेडचे कर्ज रक्कम रुपये १,११,९२६/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख अकरा हजार नऊशे सव्वीस फक्त) + दिनांक ३१ डिसेंबर २०१७ पासून होणारे व्याज इ. सर्व व रक्कम इत्यादी वसुलीसाठी या आदेशांतर्गत परिशिष्टात नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण, स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यात अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे उपरोक्त रक्कम + पुढील व्याज + शासकीय अधिभार + कर्ज वसुली खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचा जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन/परिशिष्ट

मौजे नाझरे, कडेपठार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गट नं. ३६०, मिळकत नं. ४१८, यासी क्षेत्र, उत्तर दक्षिण १९, पूर्व, पश्चिम १२, दगड वीट, सिमेंट बांधकाम पत्रे बांधकामामधील घर मिळकत.

जाब देणार यांनी उपरोक्त तपशिलाप्रमाणे नमुद केलेली स्थावर मालमत्ता जप्त करून त्या स्थावर मालमत्तेचा रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्याशिवाय वसुलीस पर्याय राहीलेला नाही. अशी माझी खात्री झाल्याने मी खालीलप्रमाणे आदेश पारित करून निर्गमित करित आहे.

सदर आदेश आज दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

चंद्रशेखर जनार्दन जगताप,

वसुली अधिकारी,
द्वारा - संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड.

पुणे, ११ जानेवारी २०१८.

आदेश (आर-००४८२)

क्रमांक एसआरओ/१५६/११०२४/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुरेंद्र माणिक साळुंखे, विशेष वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, मंगेश दिलिप बटले यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १३,६३,९६८/- (अक्षरी तेरा लाख त्रेसष्ट हजार नऊशे अडसष्ट + दिनांक ५ जून २०१६ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता ह्या आदेशाद्वारे जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही कसलाही करार, गहण, लीन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण तारण करण्यास या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी श्री. मंगेश दिलिप बटले यांचे बाबतीत रद्द होतील, निरर्थक ठरतील बोजा चढवल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक दाखला क्रमांक ९१/१०१/२३१/७२२/२०१६ दिनांक २३ ऑगस्ट २०१६.
- २) ज्या विरुद्ध १०१/९१(१) चा दाखला आहे. त्यांच्या मिळकतीच्या चतुःसीमा
१. पुर्वेस : कृष्णा एनक्लेव्ह बिल्डिंग.
२. पश्चिमेस : रस्ता.
३. दक्षिणेस : अंतर्गत रस्ता.
४. उत्तरेस : श्री. बाळासाहेब खेडेकर व श्रीकांत खेडेकर यांची मिळकत.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन : तुळुडी पुणे पोटतुळुडी हवेली मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली यांचे हद्दीतील व पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव मौजे नहे, येथील स.नं. ३२ हिस्सा नं. २ यावर विकसक मे. श्री समर्थ कृपा इंटरप्रायजेस या भागिदारी संस्थेचे भागिदार व मालकांतर्फे कु. मु. यांनी मे जिल्हाधिकारी यांचे मंजुरीनुसार बांधलेल्या इमारतीमधील म्हणजेच श्री संकल्प बी विंग मधील पाचव्या मजल्यावरील सदनिका कं. १४ यांसी बांधिव क्षेत्र ४०२ चौ. फुट म्हणजेच ३७.३६ चौ. मी. हि मिळकत व इतर हक्कासह असलेली मिळकत जाण्यायेण्याच्या हक्कासहीत सर्व तदंगभूत वस्तुसहित जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज व इतर खर्च या आदेशाचा तारखेपासून ३० दिवसाच्या आत श्री हिंगुलांबिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सदाशिव पेठ, पुणे ३० यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रीतसर जाहीर लिलाव विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

सुरेंद्र माणिक साळुंखे,

विशेष वसुली तथा विक्री अधिकारी,

द्वारा - श्री हिंगुलांबिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
३ बी, कोटेश्वर कृष्णाबाई, ९६६ सदाशिव पेठ, पुणे ३०.

पुणे, ३० डिसेंबर २०१७.

आदेश (आर-०४८३)

क्रमांक /विवअ/१५६/२६/श्री.सु.आटोळे/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अभिजित द. सोरटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी(महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम, १०७ अन्वये), पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सचिन विठ्ठल आटोळे, राहणार रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांचेकडील **राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ९,१६,२८५/- +दिनांक १ एप्रिल २०१६ पासून पुढे ही रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के व्याज दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च दावा फी अशी एकुण होणारी सर्व रक्कम श्री. सचिन विठ्ठल आटोळे यांचे कर्जासाठी त्यांचे तारणदार तथा जामीनदार क्र. ०१ श्री. शिवाजी सुदाम आटोळे यांची खालील परिशिष्टात नमूद केलेली मौजे रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे मे. दुय्यम निबंधक दौंड, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती दौंड यांचे स्थल सीमेतील भूमापन गट क्र. ६०६ मधील ० हेक्टर २९ आर तसेच भूमापन गट क्र. ५५३ मधील ० हेक्टर ८० आर ही स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रं. १०७(१०) नुसार ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) आवार्ड / हुकुमनामा/वसुली दाखला क्रमांक व दिनांक : १०१/७२०/६६८/२०१४, दिनांक १७/०१/२०१४.
- २) ज्यांचे विरुद्ध आवार्ड/हुकुमनामा/१०१(१) दाखला आहे त्याचे नाव-
१. श्री. सचिन विठ्ठल आटोळे (लवादी थकबाकीदार प्रतीवादी क्र.-१) रा. रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.
२. श्री. शिवाजी सुदाम आटोळे (जामीनदार तथा तारणदार प्रतिवादी-२) रा. रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.
३. श्री. नारायण निवृत्ती आटोळे (जामीनदार तथा प्रतीवादी क्रमांक-३) रा. रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	गट	क्षेत्र		आकार		चतुःसीमा
तालुका जिल्हा	क्रमांक	हे.	आर	रु.	पैसे	
१	२	३	४	५	६	७
गाव: रावणगाव	६०६	०	२९	०		पुर्व : गट नं. ६०५
तालुका दौंड,						पश्चिम : गट नं. ६०७
जिल्हा पुणे.						उत्तर : गट नं. ६०८, ६०३
						दक्षिण : गट नं. ५९७

१	२	३	४	५	६	७
	५५३	०	८०			पुर्व : गट नं. ५५२ पश्चिम : गट नं. ५५४ उत्तर : गट नं. ४८५ दक्षिण : गट नं. ६२३

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इ. सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल व सदर विक्रीतर्गत होणारा खर्च ही सदर विक्री रकमेतून वसूल केला जाईल.

सदर आदेश आज दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, १६ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०४८५)

क्रमांक /विवअ/१५६/२७/वसुली/सौ.रे.प.निखळे/स्था.मा.ज./सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अभिजित दत्तात्रय सोरटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी(महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये), पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश दितो की, सौ. रेखा परशुराम निखळे राहणार रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांचेकडील **राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये १,८९,२९०/- +दिनांक १ एप्रिल २०१६ पासून पुढे ही रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के व्याज दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च दावा फी अशी एकूण होणारी सर्व रक्कम सौ. रेखा परशुराम निखळे यांचे कर्जासाठी खालील परिशिष्टात नमूद केलेली मौजे रावणगाव भूमापन गट क्र. ४९४ मधील ० हेक्टर ४४ आर ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रं. १०७(१०) नुसार ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) आवार्ड / हुकुमनामा/वसुली दाखला क्रमांक व दिनांक : १०१/५०/१२९/२०१६ दिनांक १०/०६/२०१६.
- २) ज्यांचे विरुद्ध आवार्ड/हुकुमनामा/१०१ (१) दाखला आहे त्याचे नाव-
१. सौ. सुरेखा परशुराम निखळे (लवादी थकबाकीदार) रा. रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.
२. श्री. नारायण निवृत्ती आटोळे (जामीनदार-१) रा. रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.
३. श्री. सुरेश सखाराम आटोळे (जामीनदार-२) रा. रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	गट	क्षेत्र	आकार	चतुःसीमा
तालुका जिल्हा	क्रमांक	हे.	आर	
गाव: रावणगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे.	४९४	०	४४	०१.१९
				पुर्व : सरकारी नकाशाप्रमाणे पश्चिम : सरकारी नकाशाप्रमाणे उत्तर : सरकारी नकाशाप्रमाणे दक्षिण : सरकारी नकाशाप्रमाणे

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल व सदर विक्रीतर्गत होणारा खर्च ही सदर विक्री रकमेतून वसूल केला जाईल.

सदर आदेश आज दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, १६ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०४८७)

क्रमांक /विवअ/१५६/विठ्ठल शंकर घाडगे/स्था.मा.ज./सन २०१८.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अभिजित द. सोरटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी(महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये), द्वारा राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी

पतसंस्था मर्यादित, करंजे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सागर हरिदास घाडगे, राहणार लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचेकडील **राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ५,०५,९५२/- +दिनांक १ मे २०१७ पासून पुढे ही रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के व्याज दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च दावा फी अशी एकुण होणारी सर्व रक्कम श्री. सचिन विठ्ठल आटोळे यांचे कर्जासाठी त्यांचे तारणदार तथा जामीनदार क्र. ०१ श्री. विठ्ठल शंकर घाडगे यांची खालील परिशिष्टात नमूद केलेली मौजे लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे मे. दुय्यम निबंधक इंदापूर, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती इंदापूर यांचे स्थल सीमेतील भूमापन गट क्र. ९८/२ मधील ० हेक्टर ७९ आर ही स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रं. १०७(१०) नुसार ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) आवार्ड / हुकुमनामा/वसुली दाखला क्रमांक व दिनांक : १०१/२८५/१९९/२०१७, दिनांक १४/०७/२०१७.
- २) ज्याचे विरुद्ध आवार्ड/हुकुमनामा/१०१ दाखला आहे त्याचे नाव-
१. श्री. सागर हरिदास घाडगे (लवादी थकबाकीदार प्रतीवादी क्र.-१) रा. लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
२. श्री. विठ्ठल शंकर घाडगे (जामीनदार तथा तारणदार प्रतिवादी-२) रा. लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
३. श्री. तानाजी बबन जाधव (जामीनदार तथा प्रतीवादी क्रमांक-३) रा. लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	गट	क्षेत्र	आकार	चतुःसीमा
तालुका जिल्हा	क्रमांक	हे. आर	रु. पैसे	
गाव लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	९८/२	० ७९	० ६२	पुर्व : गट नं. ९८/२ पैकी पश्चिम : गट नं. १०३ उत्तर : गट नं. ९८/१ दक्षिण : गट नं. ९८/३

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल व सदर विक्रीतर्गत होणारा खर्च ही सदर विक्री रकमेतून वसूल केला जाईल.

सदर आदेश आज दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १६ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०४८९)

क्रमांक विवअ/१५६/२९/सौ.सुमन रामदास देवकर/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अभिजीत द. सोरटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम, १०७ अन्वये), पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, सौ. सुमन रामदास देवकर राहणार लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचेकडील **राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये ४,३५,१५० +दिनांक १ मे २०१७ पासून पुढे ही रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के व्याज दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च दावा फी अशी एकुण होणारी सर्व रक्कम सौ. सुमन रामदास देवकर यांचे स्वतःच्या कर्जासाठी खालील परिशिष्टात नमूद केलेली मौजे लोणी देवकर येथील भूमापन गट क्र. ३६ मधील ० हेक्टर ८० आर ही स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम १०७ (१०) नुसार ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) आवार्ड / हुकुमनामा/वसुली दाखला क्रमांक व दिनांक : १०१/२८६/१८६/२०१७, दिनांक १४/०७/२०१७.
- २) ज्याचे विरुद्ध आवार्ड/हुकुमनामा/१०१ (१) दाखला आहे त्याचे नाव-
१. सौ. सुमन रामदास देवकर (लवादी थकबाकीदार) रा. लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
२. श्री. तानाजी बबन जाधव (जामीनदार क्र.-१) रा. लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
३. श्री. पांडुरंग आप्पासाहेब मदन (जामीनदार -२) रा. लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	गट	क्षेत्र	आकार	चतुःसीमा
तालुका जिल्हा	क्रमांक	हे. आर	रु. पैसे	
गाव: मौजे लोणी देवकर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	३६	० ८०	१.१८ ००	पुर्व : कानगुडे यांची जमीन पश्चिम : पां. राखुंडे यांची जमीन उत्तर : ३६ पैकी दक्षिण : अजिनाथ जगताप

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल व सदर विक्रीतर्गत होणारा खर्च ही सदर विक्री रकमेतून वसूल केला जाईल.

सदर आदेश आज दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, १६ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०४९१)

क्रमांक विवअ/१५६/०७/श्री. अनिल विठ्ठल चव्हाण/स्था.मा.ज./सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अभिजीत द. सोरटे, विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम, १०७ अन्वये), पुणे मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अनिल विठ्ठल चव्हाण, राहणार मुरुम, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडील **राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे या संस्थेचे कर्ज रक्कम रुपये २,१०,७८६ +दिनांक १ डिसेंबर २०१७ पासून पुढे ही रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के व्याज दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च दावा फी अशी एकूण होणारी सर्व रक्कम श्री. अनिल विठ्ठल चव्हाण यांचे कर्जासाठी त्यांची खालील परिशिष्टात नमूद केलेली मौजे मुरुम, तालुका बारामती, जिल्हा पुणे मे. दुय्यम निबंधक बारामती, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती बारामती यांचे स्थल सीमेतील भूमापन गट क्र. ६८३ मधील ० हेक्टर ४५ आर ही स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रं. १०७(१०) नुसार ह्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	गट	क्षेत्र	आकार	चतुःसीमा
तालुका जिल्हा	क्रमांक	हे. आर	रु. पै.	
गाव: मौजे मुरुम तालुका बारामती, जिल्हा पुणे.	६८३	० ४५	०.९७	सरकारी नकाशाप्रमाणे

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च इत्यादी सर्व होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल व सदर विक्रीतर्गत होणारा खर्च ही सदर विक्री रकमेतून वसूल केला जाईल.

सदर आदेश आज दिनांक ७ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

अभिजीत द. सोरटे,

विशेष वसुली तथा विक्री अधिकारी,
द्वारा-राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे,
तालुका बारामती, जिल्हा पुणे.

आदेश (आर-०४९२)

क्रमांक विवअ/म.स.का.क./१५६/अ. ना. बोराटे/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, गणेश वसंत मेटे विशेष वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ नियम क्रमांक ११७ (१०) अन्वये आदेश देतो की श्री. अमर नामदेव बोराटे (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **सुयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित** यांचे कर्ज रक्कम रुपये ८,८६,८६६ व ७,६५,३११ वर दिनांक १ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १३ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) गाव मौजे बोन्हाडेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट क्र. १८९ मधील श्री. नामदेव किसन बोराटे यांचे वारस श्री. अमर नामदेव बोराटे यांच्या कर्ज रकमेचा बोजा नोट करणेत यावा.

२) गाव मौजे चिखली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक १७१/१ मधील श्री. किसन शंकर बोराटे यांचे वारस श्री. अमर नामदेव बोराटे यांचे कर्जाचा बोजा नोंद करणेत यावा.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सुयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ५ मार्च २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, ५ मार्च २०१८.

आदेश (आर-०४९५)

क्रमांक /विवअ/म.स.का.क./१५६/श्री. आल्हाट अ.तु./स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, गणेश वसंतराव मेटे विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की श्री. आल्हाट अतुल तुकाराम (लवादी थकबाकीदार) यांचेकडील **सुयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित** यांचे कर्ज रक्कम रुपये १०,७१,३७९/- व १०,००,०००/- वर दिनांक १ मे २०१५ पासून द.सा.द.शे. १३ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) मान्यता देणार श्री. तुकाराम ज्ञानेश्वर आल्हाट व श्री. प्रमोद तुकाराम आल्हाट यांची गाव मौजे मोशी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट क्र. ७७८ जुना गट नं. ७६ मधील क्षेत्र ०० हे. ०३ आर व यामधील पिंपरी चिंचवड महानगरपालिका घर मिळकत नं. १२/१/५३ यांसी आर.सी.सी. बांधकाम २३ × २६=५९८ चौ. फूट या मोजमापात ३ रुम १५×२६=३९० चौ. फूट पत्राशेड (पक्के) संडास अशी जागा व घर मिळकत.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सुयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

गणेश वसंत मेटे,

वसुली अधिकारी,

द्वारा सुयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,

पुणे.

पुणे, १५ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०४९८)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/सौ. अ.ज.गायकवाड/स्थावर जप्ती/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अमित विश्वनाथ कांबळे, विशेष वसुली अधिकारी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, द्वारा **श्री. भेकराई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की सौ. अलका जगन्नाथ गायकवाड यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ३,२४,९३० अधिक दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी श्री. भेकराई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचे बाबतीत रद्द होतील. निरर्थक ठरतील बोजा ठरविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक : १०१/१५७०/२३/२०१७, दिनांक १०/०४/२०१७.
- २) ज्यांचे विरुद्ध १०१(१) दाखला आहे
१. सौ. अलका जगन्नाथ गायकवाड (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-१)
२. श्री. अशोक नवनाथ पालखे (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-२)
३. श्री. संदिप सुग्रीव जाधव (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-३)

१) स्थावर मिळकतीचे वर्णन :- मौजे फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे हद्दीतील सब रजिस्ट्रार हवेली, जिल्हा पुणे यांच्या हद्दीतील जुना संवें नं. १७४ नवीन स. नं.२१५ हिस्सा नं. ८अ यांसी कर्जदार सौ. अलका जगन्नाथ गायकवाड यांचे मालकीचे क्षेत्र ०० हे.१/२ आर (५०० चौ. फूट) ही जागा व त्यावरील बांधकाम यांसी ग्रामपंचायत मिळकत नं. ७४० ही मिळकत व त्यामधील दगड, माती व सदर मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कासहित सर्व तदगभुत वस्तुसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री. भेकराईनगर महिला नागरी सहकारी पतसंस्था, भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

पुणे, २९ डिसेंबर २०१७.

आदेश (आर-०५००)

क्रमांक /एस.आर.ओ./१५६/२९/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अमित विश्वनाथ कांबळे, विशेष वसुली अधिकारी, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, द्वारा श्री. भेकराई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की सौ. अलका जगन्नाथ गायकवाड यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १०,९६,९१३ अधिक दिनांक १६ जून २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी श्री. भेकराई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचे बाबतीत रद्द होतील. निरर्थक ठरतील बोजा ठरविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

- १) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक : १०१/३०३/४३०/२०१७, दिनांक ०३/०८/२०१७.
- २) ज्याचे विरुद्ध १०१(१) दाखला आहे
१. श्री. लक्ष्मण सदाशिव बेलसरकर/उर्मिला लक्ष्मण बेलसरकर (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-१)
२. श्री. चंडालिया सुनिल नारायण (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-२)
३. श्री. चंद्रकांत लालु बेंगळे (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-३)
४. श्री. सागर लक्ष्मण बेलसरकर (लवादी थकबाकीदार तथा प्रतिवादी क्र.-४)

१) स्थावर मिळकतीचे वर्णन :- मौजे फुरसुंगी येथील स.नं.२१५ हिस्सा नं ७अ/२ या मिळकतीमधील कर्जदार श्री. लक्ष्मण सदाशिव बेलसरकर यांचे मालकीचे क्षेत्र ०० हे.१ आर मिळकत व मिळकतीवर बांधण्यात आलेल्या आर.सी.सी. पध्दतीचे बांधकाम २६×२९ पु.मु. पैकी १०×११ दुकान व्यवसाय वापरासाठी शौचालयासह ही संपूर्ण यांसी ग्रामपंचायत मिळकत नं. ३/०६७२ ही मिळकत व त्यामधील दगड, माती व सदर मिळकतीत जाण्या-येण्याच्या हक्कासहित सर्व तदगभुत वस्तुसहित, जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च होणारी रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री. भेकराईनगर महिला नागरी सहकारी पतसंस्था, भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेशह दिलेला आहे.

अमित कांबळे,

वसुली अधिकारी,

द्वारा - श्री. भेकराई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
भेकराईनगर, फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, ३१ जानेवारी २०१८.

आदेश (आर-०५०१)

क्रमांक विवअ/मसकाक/१५६/अरुण निरंजन गायकवाड/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जी. आर. ताम्हाणे, विशेष वसुली अधिकारी, पुणे अधिन पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की श्री/सौ. अरुण निरंजन व सौ. शिल्पा अरुण गायकवाड रा. पिंपळेगुरव, पुणे यांचेकडील बहिणाबाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोथरुड, पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये ७,१८,५७५ +दिनांक १ जानेवारी २०१८ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश

दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका जिल्हा	मिळकतीचे वर्णन व क्षेत्रफळ
१०१/६५/३८३ २०१५, दि. २५/८/२०१५	श्री. अरुण निरंजन गायकवाड सौ. शिल्पा अरुण गायकवाड श्री. साळुंखे नितीन उत्तम श्री. सुर्वे राजेंद्र बाबुराव श्री. करोते विशाल मनोहर	पिंपळेगुरव पिंपळेगुरव सोमवार पेठ येरवडा पुणे विद्यापीठ वसाहत	मौजे पिंपळेगुरव येथील सर्व्हे नं. ५१/१/१ हिस्सा नं. यांसी क्षेत्र ० हे ० आर पैकी या जागेवरील बांधकाम क्षेत्र ४८० चौ. फुट म्हणजे ४४.६० चौ. मी. पूर्वेस - मोकळी जागा. पश्चिमेस - प्रवेशद्वार. दक्षिणेस - मोकळी जागा. उत्तरेस - फ्लॅट नं. ४

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत बहिणाबाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोथरुड, पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २६ मार्च २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.
पुणे, २६ मार्च २०१८.

आदेश (आर-०५०३)

क्रमांक विवअ/मसकाक/१५६/अ.आ.सोनवणे/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जी. आर. ताम्हाणे, विशेष वसुली अधिकारी, पुणे अधीन पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १०७(१०) अन्वये आदेश देतो की श्री. अजय आत्माराम सोनवणे, रा. गोन्हेखुर्द, पुणे यांचेकडील **बहिणाबाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, कोथरुड, पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये १०,०७,०५३/- + दिनांक १ नोव्हेंबर २०१७ पासून होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी त्यांची या आदेशांतर्गतच्या परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणेस किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	ज्या पक्षकाराविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देण्यात आले त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका जिल्हा	मिळकतीचे वर्णन व क्षेत्रफळ
१०१/३१२/५०९ २०१७, दि. २४/८/२०१७	श्री. अजय आत्माराम सोनवणे श्री. सागर पांडुरंग काळभोर श्री. अनिल बळी पवार	मु. पो. गोन्हेखुर्द, वडगाव बु. रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे-३७.	मौजे गोन्हेखुर्द येथील गट नं. ४८७ हिस्सा नं. यांसी क्षेत्र १ हे ०४ आर पैकी ०१.५ आर या जागेवरील बांधकाम क्षेत्र १२०० चौ. फुट म्हणजे १५१ चौ. मी. पूर्वेस - गट नं. ४८८ पश्चिमेस - सरकारी रस्ता दक्षिणेस - गट नं. २४१ उत्तरेस - गट नं. ४८६

जर ऑवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत बहिणाबाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोथरुड, पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

गिरीश आर. ताम्हाणे,
विशेष वसुली व विक्री अधिकारी,
द्वारा - पुणे जिल्हा नागरी सहकारी फेडरेशन लिमिटेड,
पुणे.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१८.

आदेश (आर-०५०५)

क्रमांक /वि.अ/म.स.का.क.१५६/दि.दे.ओव्हाळ/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विजय नंदु शिरसाट, वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रं. १०७(१०) अन्वये आदेश देतो कि, श्री. दिनेश देवराम ओव्हाळ व त्यांचे जामीनदार यांचेकडून आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे कर्ज रक्कम रुपये १,४८,१६७/- व रक्कम रुपये ६४,६८८ वर दिनांक २१ डिसेंबर २०१४ पासून पुढे १५ टक्के व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे. तसे व्यवहार करण्यात आले असेल तर त्या सर्व बाबी आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे बाबतीत रद्द होतील. निरर्थक ठरतील बोजा ठरविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१. गाव मौजे जांभुळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील गट क्र. २८८ मधील क्षेत्र ०० हेक्टर २२.३० आर.

२. गाव मौजे जांभुळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील गट क्र. २९१ मधील क्षेत्र ०० हेक्टर ०९ आर.

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २१ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

विजय नंदु शिरसाट,

द्वारा - आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा कामशेत,
तालुका मावळ, जिल्हा पुणे.

पुणे, २१ जून २०१८.

आदेश (आर-०५०७)

क्रमांक /आर २३४/व.अ./मसकाक/१५६/स्था.म.ज./स.ब.निकम/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अ. आर. काशिद, मा. वसुली अधिकारी, पुणे. मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, वाशी, नवी मुंबई विभागीय कार्यालय, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. सदाशिव बबन निकम राहणार एस.एस.२, रुम नं. ९९५, सेक्टर ८, कोपरखैरणे, नवी मुंबई, तालुकाजिल्हा ठाणे गावचा पत्ता - मु. पो. म्हसर यांचेकडील कर्ज रक्कम रुपये ३,३३,१८१ + दिनांक २१ जानेवारी २०१६ पासून मुद्दल रकमेवर १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च इत्यादी वसुलीसाठी त्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्विकृत करणे किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्र. व दिनांक	आदेश ज्या इसमा विरुद्ध दिला त्याचे नाव	स्थावर मालमत्ता तपशील	जमिन क्षेत्रफळ हे.आर/स्थावर मालमत्तेचे वर्णन	आकार रु.=पै.
वसुली दाखला क्र. १४३३/२०१६	कर्जदार श्री. सदाशिव बबन निकम	कर्जदार श्री सदाशिव बबन निकम यांचे वडील श्री. बबन महादु निकम	मौजे म्हसर खुर्द, तालुका भोर, जिल्हा पुणे, येथील जमीन गट नं. १८४ क्षेत्र ५ हे ६७ आर+पो.ख.क्षेत्र ४ हेक्टर ४१ आर, पैकी क्षेत्र ० हे. २६.५७ आर +	०.१२
दिनांक - २९/०८/२०१६	जामिनदार १. श्री. विजय दशरथ दळवी. २. श्री. राम बंडु चव्हाण ३. श्री. अनिल गणपत वरे	यांच्या नावावरील शेत- जमीन मौजे, म्हसर खुर्द तालुका भोर, जिल्हा पुणे.	पो.ख. क्षेत्र ० हे. २०.६७ आर गट नं. १८५ क्षेत्र १५ हे. ११ आर + पो.ख. क्षेत्र ५ हे ०.४ आर, पैकी क्षेत्र ० हे. ७०.८२ आर + पो.ख. क्षेत्र ०हे. २३.६२ आर गट नं.१८६ क्षेत्र १९ आर हे ५२ आर + पो.ख. क्षेत्र ४ हे. ४४ आर पैकी क्षेत्र ० हे. ९१।४९ आर+पो.ख. क्षेत्र ०हे. २०.८१ आर गट नं. १८७ क्षेत्र १३ हे ८२ आर + पो. ख. क्षेत्र ७ हे. ५९ आर, पैकी क्षेत्र ० हे. ६४.७८ आर+पो.ख.क्षेत्र ० हे. ३५.५७ आर गट नं. ३७२ क्षेत्र २ हे. ३९ आर+पो.ख.	०.३७ ०.५५ ०.३४

१	२	३	४	५
			क्षेत्र ० हे. ३५ आर पैकी क्षेत्र ० हे. ७९.६७ आर + पो.ख.	
			क्षेत्र ० हे. ११।६६ आर, गट नं. ४१४ क्षेत्र ० हे. ०१.५० आर	
			+पो.ख.क्षेत्र ० हे. ००.५० आर, पैकी क्षेत्र ० हे. ००.५० आर	
			+पो.ख.क्षेत्र ० हे. ००.१७ आर गट नं. ४४३ क्षेत्र १ हे.	०.०४
			६९ आर + पो. ख. क्षेत्र ० हे. २४ आर, पैकी क्षेत्र ० हे.	
			५६.३३ आर + पो. ख. क्षेत्र ० हे. ०८ आर गट नं. ४५५	०.५२
			क्षेत्र ० हे. ८५ आर + पो. ख. क्षेत्र ० हे. ०८ आर, पैकी	
			क्षेत्र ० हे. २८.३३ आर+पो.ख. क्षेत्र ० हे. ०२.६७ आर,	
			गट नं. ४५९ क्षेत्र ० हे. ०४ आर+पो.ख. क्षेत्र ० हे. ००.८०	
			आर पैकी क्षेत्र ० हे. ००.८० आर पैकी क्षेत्र ० हे. ०१.३३	०.१९
			आर+पो.ख. क्षेत्र ० हे. ००.२७ आर गट नं. ४६१ क्षेत्र १ हे.	०.१२
			४४ आर, पैकी क्षेत्र ० हे. ४८ आर, गट नं. ४९० क्षेत्र १ हे.	
			१७ आर, पैकी क्षेत्र ० हे. ३९ आर गट नं. ४९८ क्षेत्र ० हे.	०.३५
			४६.३० आर पैकी क्षेत्र ० हे. १५.४३ आर गट नं. ५२१ क्षेत्र	०.४०
			१ हे. ६४.९० आर+पो.ख. क्षेत्र ० हे १३.८० आर पैकी क्षेत्र	१.५६
			० हे. ५४.९७ आर+पो.ख. क्षेत्र ० हे. ०४.६० आर, गट नं.	०.९७
			५४७ क्षेत्र ० हे. ११ आर+पो.ख. क्षेत्र ० हे ००.७० आर, पैकी	
			क्षेत्र ० हे. ०३.६७ आर+पो.ख.क्षेत्र ०हे. ००.२५ आर, गट नं.	०.२८
			६४२ क्षेत्र ० हे. ६० आर+पो.ख. क्षेत्र ० हे. ०३ आर, गट नं.	०.११
			६४९ क्षेत्र ० हे. ३८ आर, पैकी क्षेत्र ० हे. १२.६६ आर, गट नं.	
			६५२ क्षेत्र ० हे. १२।२० आर, पैकी क्षेत्र ० हे ०४।०७ आर,	०.२८
			गट नं. ६५४ क्षेत्र ० हे. ३० आर, पैकी ० हे. १० आर, गट	०.११
			नं. ६७० क्षेत्र ० हे. ६४ आर, पैकी क्षेत्र ० हे. १०.६६ आर,	
			गट नं. ७३८ क्षेत्र ० हे. ०५.८० आर+पो.ख. क्षेत्र ० हे ००.३०	०.१४
			आर, पैकी क्षेत्र ० हे. ०१.९३ आर+पो.ख. क्षेत्र ० हे. ००.१०	
			आर, ही सदर स्थावर मालमत्तेवर श्री. सदाशिव बबन निकम	
			यांचे वडील श्री. बबन महादु निकम यांच्या हिश्यापुरता.	

जर अॅवार्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, सरचार्ज, इतर खर्च इ. होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत श्री. कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वाशी, नवी मुंबई, शाखा : वाशी यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेली मालमत्तेची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक २२ जून २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

अ. आर. काशिद,

वसुली अधिकारी,

श्री. कुलस्वामी को-ऑप सोसायटी लिमिटेड, मुंबई.

पुणे, २२ जून २०१८.

आदेश (आर-०५०९)

क्रमांक /आर.ओ./१५६/१७/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनिल आबुराव तांबे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. ज्ञानेश्वर आनंदा सातव (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये २५,२३,३८९ + दिनांक ९ जानेवारी २०१८ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली मौजे शिंदेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील श्री. ज्ञानेश्वर आनंदा सातव यांच्या नावावरील खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/१६३०/१५३/२०१७, दिनांक ०२ मे २०१७.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. ज्ञानेश्वर आनंदा सातव. २) सौ. रुपाली ज्ञानेश्वर सातव.

३) श्री. मच्छिंद्र शिवाजी लांडगे. ४) श्री. योगेश दिलीप जाधवराव.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर १६० यासी एकूण क्षेत्र ०२ हेक्टर १८ आर यापैकी श्री. ज्ञानेश्वर आनंदा सातव यांचे मालकी हिश्याचे क्षेत्र ०० हेक्टर २२.५ आर शेतजमीन मिळकत.

चतुःसीमा पूर्वस - श्री. अमोल सातव व मोनिका लांडगे यांची मिळकत, दक्षिणस - शंकर दिनकर जाधव व मोनिका लांडगे यांची मिळकत, पश्चिमेस - श्री. खंडु बाबासा. सातव यांची मिळकत, उत्तरेस - श्री. शुभम सातव, प्रमोद सातव, सुनिता परांडे, कविता तापकीर, निता सातपुते यांची मिळकत.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाहि करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १८ जून २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

पुणे, १८ जून २०१८.

आदेश (आर-०५११)

क्रमांक /आर.ओ./१५६/१८/स्थावर जप्ती/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनिल आबुराव तांबे, विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, श्री. दिपक मारुती शिंदे (ऋणको), यांचेकडील कर्ज रक्कम रुपये १४,४६,०७७ + दिनांक ९ जानेवारी २०१८ पासून द.सा.द.शे. १५ टक्के होणारे व्याज, सरचार्ज व वसुली खर्च वसुलीसाठी तारण दिलेली मौजे शिंदेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील श्री. दिपक मारुती शिंदे यांच्या मालकीचे खालील परिशिष्टात नमूद केलेली स्थावर मालमत्ता या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि या आदेशाच्या तारखेपासून सदर स्थावर मालमत्तेबाबत कोणताही, कसलाही, करार, गहाण, लिन, ताबा, खरेदी, खाजगी हस्तांतरण, तारण करण्यास ह्या आदेशाने मनाई करण्यात येत आहे तसे केल्यास अथवा केले असल्यास त्या सर्व बाबी डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे बाबत रद्द होतील. निरर्थक बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) १०१(१) वसुली दाखला क्रमांक व दिनांक - दाखला क्र. १०१/२०१२/१३/२०१८, दिनांक १० एप्रिल २०१८.

२) ज्याच्या विरुद्ध १०१ (१) चा दाखला आहे.

१) श्री. दिपक मारुती शिंदे. २) श्री. विजय रमेश देसाई. ३) सौ. स्नेहा दिपक शिंदे.

३) स्थावर मिळकतीचे वर्णन - १) मौजे अष्टापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ५६० यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ६६ आर अधिक पो.ख. ०० हेक्टर ०४ आर असे एकूण क्षेत्र ०० हेक्टर ७० आर यापैकी श्री. दिपक मारुती शिंदे यांचे मालकी हिश्याचे क्षेत्र ०० हेक्टर ६८ आर पैकी ०० हेक्टर ५५ आर मोकळा प्लॉट मिळकत.

चतुःसीमा पूर्वस - गट नं. ५५९, दक्षिणस - गट नंबर ५६३, पश्चिमेस - गट नंबर ५६१ व गट नंबर ५६० पैकी मिळकत व गट नंबर ५५६, उत्तरेस - गट नंबर ५५६.

जर वसुली दाखल्याप्रमाणे येणे रक्कम व्याज सरचार्ज व इतर खर्च या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे उरुळीकांचन शाखा या संस्थेत भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलमाअंतर्गत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे अंतर्गत नियमान्वये कार्यवाहि करून मालमत्तेचा रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १८ जून २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिलेला आहे.

सुनिल आबुराव तांबे,

वसुली अधिकारी,

द्वारा - मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,

उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

पुणे, १८ जून २०१८.